

आपुलकी

पु.ल.देशपांडे



पूर्वप्रसिद्धी

एक वर्षीयतात्पर्य माणस : हमारे कात (नहाएट यदुगामा जभा, पुणे), डिसेंबर १९५१, ० बालगंधर्व : एक अटल स्पर्श : स्वराज्य, १ नोवेंबर १९७६ ० दादा : नहाएट साहित्य परिका, इंडियन-मी-जूर १९७५ ० मुशाफिर टिकेकर : यहाएट टाइप्स, १६ अगस्त १९७६ ० 'किमया'कार माधव आचवत : अद्यकाशित ० नाट्यशास्त्री रंगलेला शरद लळवत्कर : नहाएट टाइप्स, १ नोवेंबर १९८१ ० आषधी आषधयेन : नहाएट टाइप्स, २ जुलै १९७२ ० अद्य अष्ट मनी येते : स्वराज्य, ४ अगस्त १९८५ ० अवैत काणीकर : चीना, मे १९५३ ० शिष्यकांचे शिष्यक : भीज, दिवाली १९९८ ० शंकर घाणेकर : एक हस्तशिल्प फकोर : नहाएट टाइप्स, १० फेब्रुवारी १९७४ ० शुक्रन कवी : फरदुर, जुलै १९६२ ० माधववत : अद्यकाशित ० अप्रलेखक गोविंदशंकर लळवत्कर : संस्कृत, मे १९७५ ० कोल्कापूर्ये नाट्यप्रेयी लोहिया : कोल्कापूर्यदर्शन, २३ जानेवारी १९७१.

एक बड़ीलधारा माणूस	१
बालगंधर्व : एक अटल स्मरण	९
दादा	१६
मुशाफिर टिकेकर	३१
'किमया'कार माधव आचवल	३७
नाट्यरंगी रालेला शरद तळवलकर	४७
आमची आवावेन	५६
अब अब मनो येते	६४
अनंत काणेकर	७३
शिक्षकांचे शिक्षक	७९
शंकर घाणेकर : एक हसवणारा फकीर	९१
शुक्र कवी	९९
माधवराव	१०३
अग्रलेखक गोविंदराव तळवलकर	१०९
कोल्हापूरचे नाट्यप्रैगी लोहिया	११७

एक वडीलधारा माणूस

म० म० दत्तो वामन पोतदार गेल्याची बातमी ऐकल्यावर आपल्या घरातले कुणीतरी खूप जिव्हाळ्याचे वडीलधारे माणूस गेल्याची हळहळ वाटली. आणि नवल असे की त्या आठवड्यात जी जी माणसे भेटली त्या सर्वांची प्रामुख्याने मला हीच भावना दिसून आली. विद्वान किंवा एखाद्या समाजहिताच्या ध्येयाने प्रेरित होऊन स्वार्थनिरपेक्ष अशा रीतीने जगणारी माणसे वंदनीय असतातच. पण ते वंदन काही अंतर राखूनच करायचे असते. नाहीतर शिष्टाचाराचा भंग होईल अशी मनात भीती असते. संपूर्णपणे मनाने मोकळे होऊन अशा थोर माणसांच्या भेटीला जाणे शक्य होत नसते. दादा ह्या गोष्टीला अपवाद होते. त्यांच्याशी अल्प परिचय असलेल्या माणसालादेखील ही उपचारांची बंधने कधी गळून पडली ते कळत नसे. त्यांच्या बोलण्यात किंवा वागण्यात अशी काय जादू होती कोण जाणे. तसे काही ते गोड गोड बोलणारे होते असे नव्हे; एवढेच नाही तर त्यांच्या भेटीला गेल्यावर पहिले स्वागत, “माझा उगीच वेळ खाऊ नका” अशा जुन्या पंतोजीच्या थाटात काढलेल्या सुरात व्हायचे. मग एकदम “बसा” अशी आज्ञा. आणि मग पुढचे दोन तास ह्या प्रचंड कामातल्या माणसाने परवानगी दिल्यानंतरच उठायची शक्यता. एके काळी त्यांच्या बैठकीच्या खोलीत त्यांच्या पाठीमागल्या भितीवर ‘कामाशिवाय बोलत बसू नये’ अशा अर्थाचे वाक्य लिहिलेला बोर्ड होता. मी त्यांना गंमतीने म्हणालो, “दादा, हा बोर्ड तुमच्या समोरच्या भितीवर हवा.” माणसे त्यांच्याकडे झेपावत असत. त्यांची वाचनाची वेळ असेल, ते एखाद्या महत्त्वाच्या कामात असतील ह्या कशाचाही विचार न करता जात. त्यात नू० म० विंच्या विद्यार्थ्यांच्या वासंतिक रसपानाच्या कार्यक्रमापासून

ते आंतराष्ट्रीय इतिहास-संशोधकांच्या मेळाव्यापर्यंत सर्व प्रकारची आमंत्रणे द्यायला येणारे लोक असत, परताना समाधानाने परतत, सावली देणे हे मुळी वृक्षाचे कर्तव्य आहे अशा भावनेने लोक दादांकडे येत असत.

दादांची भेट झाली आणि बैठक राळी नाही असे कधीच होत नसे, मग ती पुणे-मुंबई प्रवासात, आगगाडीच्या डब्बात असो, की त्याच्या मुक्तद्वार निवासस्थानी असो. ती बैठक कुणाच्या निदानालस्तीने रंगली आहे असे कधीही झालेले नाही. कुणाच्या खाजगी जीवनातल्या वैगुण्यावर बोलून दादांनी गप्याना रंग भरला नाही. तो अडु नव्हता, ती विविध विषयावरची झानधार अखंडपणाने वाहत ठेवलेली पाणपोई होती. जाणाऱ्याला आपण दादांचा वेळ किती खाल्ला यापेक्षा आपला वेळ सत्कारणी लागला याचीच कृतज्ञता मोठी असायची, वेळ आणि विषय यांचे बंधन दादांनीही पाढले नाही, किंवद्दुना विषयांची विविधता हे तर त्या बैठकीचे वैशिष्ट्य होते. व्यासंगाला स्मरणशक्तीची उत्तम साथ लाभल्यामुळे ज्याला 'उपस्थिती' म्हणतात तो गुण त्याच्या बोलण्यातून चटकन जाणवायचा, त्याच्या चौकेर व्यासंगाचा बैठकीतल्या मंडळीना अनायासे लाभ द्यायचा, एके काळी प्रवचनाला जाणाऱ्या लोकांत 'ऋग्वेदां जातो' म्हणण्याचा प्रधात होता 'ऋग्वेद' हा झानसंपादनाचा फार महत्त्वाचा मार्ग आहे, तिहून सांगावे याएवजी बोलून सांगावे ही दादांची मूळ प्रवृत्ती.

पुण्याच्या रेडियोत मी नोकरीला असताना दादा तिथे टॉक द्यायला यायचे आणि रेकॉर्डिंग करताना गप्यांत आपण कशी खुलवून खुलवून वाक्ये टाकली ते सांगायचे, ती वाक्ये लिहितानादेखील लेखांतली वाढू नयेत याबदल त्यांनी खूप दक्षता घेतलेली असायची. एखाद्या उत्तम अभिनवपटू सारख्या आवाजात इष्ट चढतार करत ते खरोखरीचा 'टॉक' द्यायचे. इतर बन्याच मंडळीप्रमाणे ते दहा किंवा पंधरा मिनिटांचे निवंधवाचन करत नसत. एकदा असेच एक 'बोलणे' घ्यनिमुद्रित करायला आले असताना मला म्हणाले, "आज मोदेखील पाहा कसा एकपात्री खेळ करतो ते!" आणि त्यांनी तो 'टॉक' अशा काही गमतीने रेकॉर्ड केला होता की त्याना न ओळखणाऱ्या माणसाला हा कोणीतरी मुरब्बी नट आहे असे वाटले असते, चांगले शिक्षकव अशा प्रकारचे रेजक असूनही उद्बोधक वक्तव्य करू शकतात, श्री० म० माटेमास्तर वर्गात असेच प्रत्येक विद्यार्थ्याला फक्त आपल्याशी बोलताहेत असे

वाटणारे भाषण करत. लेखनपेक्षा बोलण्याला दादांच्या बाबतीत अधिक महत्त्व असल्यामुळे त्यांच्या प्रत्यक्ष अस्तित्वाला फार मोल होते. त्यामुळे दादा गेले म्हटल्यावर त्यांचा सहवास लाभलेल्या माणसांना, एक थोर इतिहाससंशोधक गेला, विद्वान माणूस गेला यापेक्षाही आपल्याला समोर बसवून काही चांगले सांगणार माणूस गेला याचे दुःख अधिक झाले. त्यांच्या सांच्या सांगण्यामागे ऐकणाऱ्याने शहाणे व्हावे हा समर्द्धप्रणीत भाव होता. म्हणून त्यांचे बोलणे कधी कुसिताकडे किंवा असभ्यतेच्या दिशेला बळले नाही. ते बोलणे त्यांच्यातल्या उत्तम विनोदबुद्धीमुळे चेहऱ्यावर गांभीर्याचा मुख्यवटा ठेवून दिलेल्या रूक्ष बौद्धिकासारखे नीरसही झाले नाही. त्यांच्या बोलण्यातली 'सहजता' हे तर त्यांचे विलोभनीय वैशिष्ट्य होते. आचार्य अत्र्यांनी त्यांना 'पुण्यातला तेजस्वी ब्राह्मण' म्हटले होते. एके काळी त्यांची ती पगडी, कपाळावरचे ते आडवे गंध, उपरणे, तो शेरवाणीसारखा डगला, सडसडीत देहयष्टी आणि उत्तम आणेग्याची साक्ष पटवणार चेहरा यामुळे ते तेजस्वी भासत हे खेरे. पण त्या तेजाला उग्रणाचा स्पर्श नव्हता. वास्तविक गजबाड्यांसारख्या उग्रप्रकृती विद्वानाचे शिष्यत्व त्यांना लाभलेले. राजवाड्यांविषयी जे ऐकायला मिळते व त्यातून त्यांची जी मूर्ती मनापुढे उभी राहते ती सतत उद्घोगी पण सतत सात्त्विक संतापाने अंगावर धावून येणाऱ्या वैतागलेल्या फकिराची. उलट दादा आयुष्यभर सदैव प्रसन्न मनाने बावरले. राष्ट्रकार्यासाठी किंवा एखाद्या विषयाचे सांगोपांग अघ्ययन करणाऱ्या प्रवृत्तीमुळे एके काळी ह्या महाराष्ट्रात बरीच धेयवादी माणसे अविवाहित राहिली. त्यापैकी बहुतेकांच्या ब्रह्मचर्यवताने इतरांनाच फार काव आणला होता. आपण ब्रह्मचारी राहून जगावर भलतेव उपकार करून राहिलो आहोत अशा वृत्तीनेच त्यांतले बरेच पुरुष आणि स्त्रिया वागायच्या. दादाही ब्रह्मचारीच राहिले, पण त्यांनी ब्रह्मचर्यवताची चुकूनही टिमकी वाजवली नाही. उलट स्वतः लग्न न केल्याची स्वतःच थट्टा केली. मला आठवतेय— विलेपात्याला एका प्रश्नोत्तराच्या सभेत त्यांना “आपण लग्न कां नाही कैलंत?” असा प्रश्न विचारला होता. असा प्रश्न जाहीरपणे विचारणे थोडेसे अप्रस्तुतही होते. त्या प्रश्नावर माफक हशाही पिकला होता. सभा म्हटल्यावर तिथे सर्व प्रकारची मंडळी असायचीच. पण दादांनी लगेच उत्तर दिले, “अहो, मला लग्न करायचं नाही म्हणून सांगितलं कुणी तुम्हांला? मी फक्त यंदा कर्तव्य नाही एवढंच म्हणत आलो आहे.”

विद्याभ्यासाने त्यांना जड केले नव्हते. आचार्य अत्रांशी असलेल्या त्यांच्या स्नेहामागे त्यांच्यातला हा जीवनाकडे हळूच गमतीने पाहण्याच्या वृत्तीचाही पैलू डडलेला असावा. आपल्यावर प्रेम करणाऱ्या शिक्षकांशी एखाद्या दांडाचा विद्यार्थ्याने मऊसूत होऊन वागावे तसे अब त्यांच्याशी वागत. आपल्या दबावाखाली कोणी वागावे असे मात्र दादांना कधीही वाटले नाही. म्हणूनच त्यांचे दटावणेदेखील त्यांच्याशी संबंध येणाऱ्यांना प्रेमळ आजोबांच्या दटावण्यासारखे वाटे. मी स्वतः अशाच एका प्रसंगी त्यांचा दम खाल्ला आहे. अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे : मी एका ऐतिहासिक चित्रपटाची पटकथा लिहिण्याच्या विचारात होतो. काही शंका आली म्हणून त्यांना विचारायला गेलो. रीतसर वेळ ठरवून गेलो होतो. त्यांच्या घरी वेळ ठरवून जाण्याचा शिरस्ता नव्हता हे मला ठाऊक नव्हते. मी तसा काही बाबतीत मुवईकर असल्यामुळे मला वेळ ठरवल्याशिवाय कुणाकडे जाणे किंवा कुणी माझ्याकडे येणे हे रुचत नाही. मी ठीक वेळेवर पोहोचलो. त्यांनी नेहमीप्रमाणे स्वतः किती कामात आहोत वर्गीर प्रास्ताविक केले. मला ती माहिती कशासाठी हवी आहे हे मी फोनवर त्यांना सांगितले होते. पुन्हा सांगितले. ते एकलत्यावर त्यांनी प्रथम सिनेमा आणि नाटकवाल्यांनी इतिहासाचे कसे वाभाडे काढले आहेत यावरच बोलायला मुरुवात केली. “खुशाल रायगड म्हणून सिहगड दाखवतात.” इधून जी सुरुवात झाली ती ऐतिहासिक घटनांना नाट्यरूप देताना त्या घटनांचा खुट्टा म्हणून उपयोग कसा केला गेला आहे झा मुद्यात एक तास गेला. तेवढ्यात मी माझी शंका विचारल्यावर “उद्या या” म्हणाले. वर पुन्हा “ऐतिहासिक आशार काय मंडईत भाजी मिळाल्यासारखे सहज मिळतात की काय?” असे विचारून गाडी एकदम इतिहासकारांनी केलेल्या परित्रमांच्या दिशेला वढली. मला पुन्हा येण्याचा आग्रह. मी म्हणालो, “एण आता सांगितलं तर तुम्हांला पुन्हा त्रास द्यावा लागणार नाही.”

“मला त्रासविस काही नाही—एकदा माहिती मिळवून पसार झालात तर पुन्हा भेटणार नाही.”

मी पुन्हा येण्याचा बेलभेडार उचलल्यावर “य्या” म्हणून त्यांनी लगेच तपशीलवार माहिती दिली.

इतिहाससंशोधक म्हणून त्यांचे जे स्थान आहे त्यावद्दल लिहण्याचा मला यत्किंचितही अधिकार नाही. एक गोष्ट मात्र निश्चित : आपल्या

संभाषणातून ते इतिहासाचे ग्रंथ वाचाऱ्याची ऐकणा-न्याला ओढ लावीत. इतिहासाचा अभ्यास हा एक आनेदप्राप्तीचा मार्ग आहे हे त्यांच्या बोलण्यातून उमगत जायचे. चांगली नवी कविता हाती लागल्यावर जसा आनंद क्लावा तसाच आनंद इतिहासिक दृष्टीने महत्त्वाचा जुना कागद हाती लागल्यावर व्हायला हवा. दादांचे इतिहाससंशोधनात रमणे हे अशाच आनंदाचे दर्शन घडवून जायचे. तो आनंद आसपासच्या लोकांना समोर बसवून प्रसादासारखा वाटून देण्याची त्याना हौस होती. शिक्षकांचे मुळ्य काम हे प्रेरणा देणाऱ्याचे असते. दादांचे मोठेपण त्यांच्यातल्या इतरांना प्रेरक ठरणाऱ्या शक्तीत होते. जीवनातली अनेक उपयुक्त क्षेत्रे फुलून यावीत याची त्याना विलक्षण ओढ होती. त्यांच्या सगळीकडे जाण्याच्या हौसेची वेळीप्रसंगी थट्टाही होते असे. त्यामुळे हाती घेतलेल्या कामांचा खोलबा होतो अशीही तक्रार मी ऐकलेली आहे. 'इतिहास' हे त्यांचे आवडते क्षेत्र असले तरी जीवनातल्या अनेक गोष्टीविषयी त्याना आकर्षण होते. वर्तमानाकडे संपूर्णपणाने दुर्लक्ष करून इतिहासातल्या घटनांची नोंद करीत राहणे म्हणजेच काही इतिहाससंशोधन नव्हे. अशा प्रकारच्या कार्याची गरज असते. पण इतिहासाइतकीच उद्घाचा इतिहास होणाऱ्या वर्तमानाकडे लक्ष ठेवून कार्य करणारी जाणती, समंजस माणसे असणे हीदेखील एक सामाजिक गरज असते. त्यांच्या संशोधनविषयांशी प्रत्यक्ष संबंध नसलेल्या अनेक संस्थांचे ते मार्गदर्शक होते-पालक होते. प्रत्यक्ष कार्य करणारे पदसिद्ध अधिकारीही होते. काहीच्या मते त्यात त्यांचा वेळ गेला. ग्रंथ लिहिणे एवढे एकच जणू काय त्यांचे कार्य होते असे बाटणाऱ्यांची ही भालना असणे साहजिक आहे. पण समाजातली निरनिराळ्या उपयुक्त कार्याची चक्रे किरवायला साहाय्यभूत होणे तितकेच महत्त्वाचे आहे.

विद्यापीठात इतिहाससंशोधनाची शाखा उभी करायची तर पुण्यात विद्यापीठ उभे करण्यापासून प्रयत्न करायची आवश्यकता होती. दादांनी त्यासाठी केलेल्या परिश्रमांची ज्यांना कल्याना आहे ते त्यांच्याविषयी कृतज्ञ राहतील. राष्ट्रभाषेचा प्रसार हे इतिहाससंशोधकांचे काम आहे की नाही ह्या वादात पडण्यात अर्थ नाही. ते काम महत्त्वाचे होते. दादा त्यात हिसिरीने पडले. त्याला वेळ दवडणे म्हणणे योग्य नाही. निःस्वार्थ मनाने सावर्जनिक कामात पडणाऱ्यांची संख्या रोडावत जाऊन शून्यावर येत चालली आहे. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्रत्यक्ष भाग घेतला

नाही. पण ती वळवळ ऐन भरगत आली असताना औरणाबादला साहित्य संमेलन भरले होते. तिथे निजाम-मराठे संबंधावर ते सहज बोलू शकले असते. तिथे काकासाहेब गाडगिळांनी कांग्रेसच्या मुंबई महाराष्ट्राला न देण्याच्या धोरणावर थोडीफार मल्लिनांची केली. आणि खुरा प्रश्न शेवटी पार्लमेंटच्या सभासदांची मते वळवण्याचा आहे अशा सुरात समजुतीने वागायच्या चार गोष्टी ऐकवल्या. त्यांच्यानंतर दादा उभे राहिले आणि पार्लमेंटमध्यल्या कांग्रेसच्या खासदारांना मत कुठे आहे? तिथे फक्त एकाच्या इशान्यासरखी वर जाणारे होवबांचे हात आहेत, अशा ठणकावलेल्या सुरात भाषणाला आरंभ केला. तो प्रसंग, ते भाषण, तो आवेश, खुल्या मंचावर नान्याबरोबर एखाद्या अजासारखे अधूनमधून फडफडणारे त्यांचे उपरणे—तो त्यांचा तेजस्वी अवतार ज्यांना पाहायला मिळाला त्यांना दादांचे निराळेच दर्शन घडले होते. बाणांसारखी वाक्याची फैर चालली होती. कुठेही विषयानंतर नव्हते, भाषण सैल पढू देणे नव्हते. एका अन्यायाविरुद्ध सात्त्विक त्वेषाने उसकून आलेल्या व्युत्पन्न आणि निःसृह माणसाचे ते भाषण होते. त्याच रात्री झालेलो एक अनौपचारिक बैठकही माझ्या तितकीच स्मरणात आहे. लोक भाषणाबद्दल दादांचे अभिनंदन करत होते आणि दादा तिसन्याच कोणाच्या तरी वतीने त्याचा स्वीकार करत असल्यासारखे दुसऱ्या विषयाकडे वळत होते. कशावरून तरी शाहिरे वाढमयाकडे गणांचा ओघ वळला होता. आणि दादा त्यातल्या बीर आणि शृंगाराचे नमुने सांगत होते.

त्यांचा वेळ खाण्याचा अपराध माझ्याही हातून घडला आहे. त्यांना मी एक लोकांना काहीशी भलतीच वाटणारी गळ घातलो होती. ती म्हणजे पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटनाच्या प्रसंगी सुरवातीच्या संस्कृतातल्या स्वस्तिवाचक मंगलाचरणात सूत्रधार म्हणून उभे राहण्याची.

“हे चांगलं आहे! म्हणजे पगडी-उपरण्याच्या भाडशाचा खर्च चाचवाची तुमची युक्ती दिसते.” असे म्हणून त्यांनी आधी माझी टोरी उडवली होती. वास्तविक मी त्यांना अशी विनंती करायला जाणे आणखीही एक दृष्टीने गैर होते. त्याच सुमाराला त्यांच्या बंधूंचे अकस्मात निश्च झाले होते. खूप मोठ्या विवेकाने त्यांनी ते दुःख आवरले होते. अशा परिस्थितीत त्यांना ही गळ घालावी न घालावी हे मलाही कळत नव्हते. तरीही मी धीर करून गेलो होतो. दादांनी माझी विनंती मान्य केली.

उद्घाटनाच्या कार्यक्रमाची जबाबदारी मी हीसेने घेतली होती. आतल्या मायक्रोफोनवरून मी संस्कृतात मंगलाचरण सुरु होत असल्याची सूचना दिली आणि “सूत्रधार होऊन कोण उभे आहेत ते आपणच पहा” असे महटले. पडदा बाजूला गेला आणि प्रकाशाचा झोत मंगलाचरण म्हणणाऱ्यावर गेला. मंगलाचरण म्हणणाऱ्या मंडळीत मध्यभागी साक्षात महामहीप्रधाय दत्त वामन पोतदार सूत्रधार होऊन उभे राहिलेले पाहिल्यावर सांच्या सभागृहातून अत्यानंदाच्या टाळ्यांचा कडकडाट झाला. दादांनी त्या वेळी “सर्वेषाम् अविरोधेन नाट्यकर्म समारभेत्” हा संकल्प सोडला. भाहाराष्ट्राचा भूतकाळ नेमकेपणाने जाणणारा, वर्तमानात ह्या मराठी भूमीत चैतन्याचे वातावरण निर्णय व्हावे म्हणून सतत लहानयोरांत समवयस्क होऊन कार्य करणारा आणि भविष्याची चिता वाहणारा एक विशाल मराठी कुटुंबाचा कर्ता पुरुषच त्यांच्या रूपाने उभा राहिला आहे, असेच त्या क्षणी सर्वांना वाटले असणार.

पर्वती मी प्रथम केव्हा पाहिली हे जसे मला आठवत नाही तसेच दादांना मी प्रथम केव्हा भेटलो तेही आठवत नाही. पण आपची शेवटची भेट मात्र आठवते : इंदिराबाईच्या आणीबाणीविरुद्ध साहित्यिकांतर्फे काढलेल्या पत्रकावर आम्ही त्यांची सही व्यायला त्यांच्या घरे गेलो होतो. नेहमीप्रमाणे “बसा” असे ते आज्ञेच्या सुरात म्हणाले. मी त्या पत्रकाविषयी बोललो. त्यांनी एकदम आणीबाणीत काय वाईट आहे? अशा सुरात माझी उलटतपासणी सुरु केली. आम्हीही त्या काळात तापलेलेच होतो. त्यामुळे उत्तरेही तयार होती. हळूहळू चर्चेचे वळण बदलत गेले आणि दादांनी आणीबाणी ही गेल्या काही वर्णातल्या घटनाक्रमातून उद्भवलेली आपती कशी आहे आणि धोके कुठले ते समजावून दिले. मला हे ऐकताना एकच भोती होती की “आणीबाणीची गरज नाही अस माझांही मत आहे-उद्या सही घेऊन जा” म्हणतात की काय? पण त्यानंतर लगेच, “आणा ते पत्रक” म्हणून त्या पत्रकावर त्यांनी आपली सही केली.

आपल्याबरोबर दादा सदैव पाहिजेत, असे वाटायचे मुख्य कारण समाजातल्या व्यक्ती, कार्य आणि संस्था ह्यांच्या दोषांपेक्षा गुणांकडे आणि उपयुक्ततेकडे लोकांचे लक्ष खेचायच्या त्यांच्या क्रियाशील वृत्तीमुळे, गेली पत्रासासाठ वर्षे महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक व शैक्षणिक जीवनात ते कसे मनाला प्रसन्न करणाऱ्या सुगंधासारखे दरवळून राहिले होते! नाना

स्तरांतल्या माणसांचे ते लोभी होते. असे उदारचरित लोक एका फार
विशाल कुटुंबाला आपल्या निर्वाणाने हळहळ लावून जातात. दादा तसेच
गेले. येणाजाणाऱ्याच्या ठोळ्यांना सवय झालेला एखादा वृक्ष त्या
जागेवरून नाहीसा झाल्यावर जसे उघडे-उघडे आणि चुकल्या-चुकल्या-
सारखे वाटते तसेच त्यांच्या निघनानंतर वाटायला लागले. त्यांनी जे जे
संकल्प सोडले ते सत्यसंकल्प म्हणायच्याच योग्यतेचे होते. ते पुरे
करण्यासाठी निष्ठावंत अभ्यासकांची आवश्यकता आहे. दादांनी प्रेरणा
दिलेली माणसे आणि संस्था छांनी ते संकल्प तडीला नेण्यातूनच त्यांचे
खरे स्मारक उभे राहील.

बालगंधर्व : एक अटळ स्मरण

गाण्यावाजवण्याचा आणि नाटकाचा छंद असणारांचे नकळतच एक फार मोठे कुटुंब होत असते, पूर्वीच्या एकत्र कुटुंबासारखे, एकत्र कुटुंबात असतात तसे सर्व गुणदोष याही कुटुंबात असतात, त्यात बडीलधारी माणसे असतात, आज्ञा पाळणारी असतात—मोडणारी असतात, परंपरा झुगारून देणारी असतात, नव्या परंपरा सुरु करणारी असतात, एकत्र कुटुंबासारखे येथे सख्यही आढळते आणि वैरही आढळते, पण हे सारे बरेवाईट जमेला धरले तरी नाटकागाण्यांची आवड हा या सगळ्यांना एकत्र बांधणार अदृश्य धागा असतो, एकमेकांचे पटो न पटो, एण आपला माणूस ही भावना असते, एकत्र कुटुंबात खादे चांगले कार्य उभे राहिले, की तिथे जाणाऱ्या आणि जाऊ न शकणाऱ्या सर्वच आप्त-संबंधीयांना त्याबद्दल एक प्रकारचे कुतूहल असते, ते कार्य यथासांग पार पडो अशी भावना असते, अशा प्रसंगी कुटुंबातल्या काही आपांची अधिक तीव्रतेने आठवण होत असते, एखादे दिवंगत काका, अण्णा, दादा किंवा काकू, वहिनी, आत्या आज असायला हव्या होत्या असे वाटते, त्याच्या कौतुकाच्या किंवा कर्तवगारीच्याच नव्हे तर चक्रमणाच्या आणि खाणू स्वभावाच्या गोष्टीदेखील वडील मंडळी सांगत असतात, नव्या पिढीतली नातवंडे आणि दुसऱ्या कुटुंबांतून आलेल्या तरुण सुना त्या ऐकत असतात.

मराठी नाटकप्रेमी कुटुंबाच्या संदर्भात बोलायचे झाले तर नाट्य-संमेलनासारख्या उत्सवाच्या प्रसंगी ज्यांचे अटळपणाने स्मरण होते त्यांत नारायणराव बालगंधर्वांना अग्रपूजेचा मान घायला हवा, नारायणराव ही झाली काहीशी औपचारिक उपाधी, त्यांच्या प्रेक्षकांचा 'तो' बालगंधर्व

होता; 'ते' बालगंधर्व नव्हे, त्यांच्या निकटवर्तीयांचे ते 'नाना' होते. त्यांच्या रक्ताच्या नातलगांनी त्यांना 'नाना' म्हटले त्याच भावनेने त्यांच्याशी जवळीक साधण्याचे भाग्य ज्यांना लाभले त्यांनीही त्यांना 'नाना'च म्हटले.

बालगंधर्वाच्या काळातले नाटक आणि आजचे नाटक यांत खूप फरक पडला. तसा पढणे अपरिहार्य आहे. फरक हा सामाजिक गतीचा नियमच आहे. बालगंधर्व जसा अभिनय करत तसा आज कुणी करत नाही. करूही नये. एवढेच काय पण बालगंधर्वाच्या ऐन उमेदीच्या काळात त्यांनी केलेल्या 'स्वयंवरा'चा चित्रपट असता तर आज तो सुखाने पाहवला असता असे खात्री देऊन सांगता येत नाही. पण ज्यांच्या मनावर एके काळी त्यांच्या अभिनयाचे संस्कार उमटलेले आहेत, त्यांना मात्र ते स्मरण आजही आनंदाची हूरहूर लावून जाते. त्या आनंदाची चिकित्सा करू नये. इंग्रजीत ज्याला 'नोस्टाल्जिया' म्हणजे 'स्मरणसौख्य' म्हणतात तसेही ते असेल. पण एका बाबतीत मात्र ते केवळ स्मरणसौख्य नव्हते, असे म्हणायला हवे. ते म्हणजे त्यांचे गाणे, सुटैवाने बालगंधर्वाच्या घ्यनिमुद्रिका आजही आपल्याला ऐकायला मिळतात. सूरलयीची ज्यांना उत्तम जाण आहे अशा आजच्या पिढीतल्या गायक-गायिकांनाही नारायणरावांचे गाणे ऐकताना भारावून गेल्यासारखे होते. सुराची एखादी लहानशी लड असते, लयीची अगदी बालसुलभ वृत्तीने होऊन गेल्यासारखी वाटणारी, परंतु प्रत्यक्ष आपल्या गव्यातून काढायला गेल्यावर मात्र अडमडायला लावणारी लीला असते, लयीचा विलक्षण अंदाज घेऊन पण वरपांगी मात्र सहजगत्या केलेली शब्दांची फेक असते. समेला सुखद हुलकावणी दिलेली असते. मूळ पदातील एखाद्या यतिभंगाला सुराच्या सुंदर दुलईखाली झाकलेले असते—अशी अनेक आनंदिनिधाने. बालगंधर्वाची कलेतल्या चिरंतनाशी गाठ बांधलेली दिसते ती इथे, संगीतातला हा खेळ जुना होत नाही.

माझा एका भित्राने मला परवाच नारायणरावांची एक जुनी घ्यनिमुद्रिका आणून दिली. एका बाजूला 'एकच घ्याला'तील 'गुणगंभीरा' ही भैरवी आणि दुसऱ्या बाजूला गोविंदाप्रजांची 'धास घे रे तान्ह्या बाढा' हे गाणे. 'गुणगंभीरा' हे पद केवळ आठवणीतून मी कधीतरी गुणगुणत असे. गंभीरतल्या 'रु'वरची सम गाठायला दीर्घ 'भी'चा न्हस्य 'भि' करून! अनेक वर्षांनंतर नारायणरावांची ती रेकॉर्ड ऐकली. गंभीरतला 'भी' दीर्घच ठेवून त्यांनी समेला केलेला तो स्पर्श कानी पडल्यावर मी माझे दोन्ही

कान पकडले. नारायणराव समजत्याच्या अहंकारावै वस्त्र चटकन गळून पडले. नारायणराव कधीही दाणकन समेवर येत नसत. बस गाठत्यासारखी धावपळ करून सम गाठत नसत किंवा आग्रहाने गाढून, 'कशी गाठली?' अशा आविर्भावानेही श्रोत्याकडे पाहत नसत. (तसे बैठकीच्या वेळी पदे म्हणताना त्यांचे डोळे बहुधा मिटलेलेच असायचे.) मिटत्या आणि उघडया डोळ्यांनी ते गाणेच पाहत. लोकांचे ऐकणे पाहत नसत. समेला मायेने स्पर्श करत. किंवृहुना त्यांची सारी लयकारीच एखाद्या तान्हा पोराच्या जावळावरून हात फिरवत्यासारखी असे. 'नाथ हा माझा'मधली पहिली मुरुडत मुरुडत जाणारी तान संपूरून 'मोही खला'मधल्या 'मो'वरची सम गाठताना भल्याभल्यांच्या छातीला धाय लागताना मी पाहिली आहे. 'रूपबली तो नर शार्दुल' यातील 'शा'वरच बन्याव जणांचा क्षास संपतो; एवढेच नक्हे तर तो शार्दुलातला 'शा' आहे याचाही विसर पडतो. नाना 'शार्दुल साचा'पर्यंत नुसते जात एवढेच नक्हे तर 'साचा'मधील 'सा'वर एक स्वच्छ आकारतली मोहक हरकतही येत असत.

संगीताला मी माझ्या उपकारकत्यांच्या जागी मानतो. त्यात बालगंधर्वाच्या सूरलयीवरची माझी भक्ती हा कुणी माझ्या वैयक्तिक आवडीनिवडीचा एक भाग आहे असे मानले म्हणून मला त्याचे दुःख नाही. सुख-दुःखांच्या अनेक प्रसंगी त्या सुरांच्या स्नानाने मला निर्मळ केलेले आहे. सुखविलासीही विनय न सोडणाऱ्या त्या नुपकन्येसारखी त्या सुरांशी माझी संगत जडलेली आहे. रेकॉर्डवर 'गुणगंभीरा' ऐकताना माझ्या मनात नारायणरावांच्या अनेक गाण्यांतल्या भैरव्यांची गर्दी दाटत असेल. त्या गाण्यांच्या अनुषंगाने रंगभूमीवरची चित्रेही पुन्हा एकदा मनःपाठावर उभी राहत असतील. एण हे कुठलेही संदर्भ नसलेल्या आजच्या पिढीतला गायक जेव्हा त्या सूरलयीच्या प्रबोतीने गुणलेला मला आढळतो तेव्हा मला आपल्या कुटुंबात एक नवा नातलग जोडला गेल्यासारखे वाटते. या अशा तरुण गायक-गायिकांनी बालगंधर्वाना पहिलेलेही नसते. ते जी नाटके करत ती त्यांना पटत नसतात. त्यांची नाट्यविषयक अभिनवी निराळी आहे. पोशाखाची पद्धत निराळी आहे. किंवृहुना बडील पिढीकडे पाहण्याच्या वृत्तीतही तारुण्यमुलभ बेफिकिरी आहे. उगीचच आदर्शाबिदर्शाच्या गण्य ही मुले मानत नाहीत. तरीही त्यांच्यात आणि माझ्यात एक बंधन तयार झालेले असते. ते बंधन आहे बालगंधर्व नावाच्या एका गायकाच्या सुराचे. आता 'बालगंधर्व' हे कुणा व्यक्तीये

नाव उरत नाही. एका गायकीचे ते नाव होते. नाटकाला अनुसूप अशी ती गायकी होती. शब्द आणि सूर यांना जवळ जवळ ठेवणारी होती. त्यांच्यातले अंतर फार दूर राहू नये, अर्थशी फारकत होऊ देऊ नये अशी खुबरादारी घेणारी होती. पण त्यात अशी अनेक छोटी छोटी, इतकी गुप्त दारे होती, की ती जाणूनबुजून बंद ठेवलेली होती. नव्या पिढीला तर त्या शब्दाचे कुठल्या नाट्याप्रसंगाशी नाते जमले होते तेही ठाकुक नाही. तरीही गाण्याची नजर असलेली ही तरुण मंडळी त्या सूरलयीच्या लीलेने मोहून जातात. याचा अर्धच असा की एका सगुणस्वरूप गायकीने आता निगुणाच्या दिशेने याचा सुरु केली आहे. त्या पदातील शब्दावलीच्या कर्त्याप्रिमाणोच त्या सुरावलीचा निर्माता कोण होता याचे स्मरण आता राहीलच असे नाही. एकच गोष्ट राहील : त्या ढंगाच्या सुरावलीने लयीचा नेमका अंदाज बांधून त्याच सहजतेने समेला सर्वां केल्यावर समोरच्या श्रोत्यांची अंतकरणे आनंदाने भरून आलेली एखाद्या गायक-गायिकेला दिसतील. नेमक्या या जागांनाच नाना ठिकाणचे श्रोते असे आनंदित होऊन कांद दाद देतात याचे एखाद्या निवांत क्षणी त्यांना कोडे पडेल.

त्या कोडजाचे उत्तर 'बालगंधवाना दिसलेली ती जागा होती' हे त्यांना माहीत असेलही किंवा नसेलही. परंतु बालगंधवांची किमया ज्यांना प्रत्यक्ष पाहायला मिळाली असा एखादा या नाटक-गाणेवाल्या कुदुंबातला जाणता वृद्ध आप त्या गायकाची पाठ थोपटताना त्याला सांगेत, 'बाळ, ही जी दाद तुला मिळाली तिचा मूळ धनी 'बालगंधव' होता. या माणसानं आपल्या महाराष्ट्रातल्या शेकडो लोकांना एके काळी सुभद्रा होऊन, रुक्मिणी होऊन, सिधू-रेवती-देवयानी होऊन, फार कशाला, अर्धीं विजार आणि अर्द्धा बाहांचा शर्ट घालून घजनी-ताफव्यात उभं राहून आपल्या या सुरुंनी नहाऊ यातलं आहे. नाटक आणि संगीत हे जे धागे आधुनिक महाराष्ट्राच्या संस्कृतीत गुफले गेले, ती गुंफण करणाऱ्या विणकरांतला हा मोठा विणकर होता. विसाच्या शतकाच्या आरंभी हा आला. चाळीस-पन्नास वर्षी या महाराष्ट्रातल्या अनेक घरातून त्याचे सूर पोचले. रेडियोनं गाण्याचे नळ घराघरांत नेऊन सोडले नव्हते अशा काठात आल्या पावळण्याला निम्या बाटेवर जाऊन भेटावं तरी माणसं बैलगाड्या जोडूनसुद्धा त्याच्या भेटीला गेली. मन तृप्त करून परतली, आता शतकानं पंचाहत्तरी ओलांडली. पण आजदेखील तुळ्या गळ्यातून त्याच्या सुराशी नातं जुळल्या क्षणी तुला दाद मिळाली. याचा अर्थ त्या गायकीला

आता सौदर्यातल्या चिरंतनाचा सर्वशः झाला आहे.”

नाट्यसंमेलन आले, कुठे नाट्यसंगीताचे कार्यक्रम असल्याचो जाहिरत वाचली, की बालगंधवांच्या त्या सांस्कृतिक ओणाचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. नारायण श्रीपाद राजहंस हे त्याचे शाळेतल्या दाखल्यावरचे नाव होते. चार-चौधांची नावे असतात तसे. त्याप्रमाणे चारचौधांसारखे या माणसात दोषही होते. निर्दोषाची या जगत निर्भिती अजून तरी झालेली नाही. हाही माणसासारखा माणूस खराच, पण ऑर्गन-सारंगी जुळून आली, तबल्याच्या थापेतून त्या जुळण्याची तितकीच सुरेल दाद मिळाली, की हा माणूस अखंडच्या अखंड ‘गाणे’च होऊन जायचा. त्या तीन वाढातले हे चौथे वाढा! त्या केंठवीणेतून गाणे झरायला लागायचे. आता त्या देहाचा ताबा सूर, लय, शब्द यांच्या हाती. आता गाता-नाघताना नेसुचा पितांबर सुटेल, पण गाणे सुटणार नाही.

मी माझ्या मुद्देवाने अनेक तोलामोलाचे गायक ऐकले आहेत. प्रत्येकाचे गाणे ऐकताना मला सतत एक वाटत आलेले आहे. ते हे की हे कलावंत आपल्या गाण्यातून काहीतरी सिद्ध करायला बसतात. कुणी लयकारीवरची हुकमत दाखवितो, कुणी चीज आणि राग यांचे शुद्धत्व जपल्याच्या तोन्यात असतो, कुणी आपल्या घराण्यातले जडजवाहीर पुढे ठेवून श्रेष्ठत्व सिद्ध करू पाहतो, कुणी रियाझाचे आपण किती प्रबंद डोगर उपसले आहेत ते पहा असे घ्यनित करत असतो, कुणी आपल्या गळ्यातून सुरावलीच्या फुलबाज्या उडवून दिपवत असतो—कुणी काही कुणी काही, पण प्रत्येक जण अधूनमधून कां होईना काही तरी गाण्यातले किंवा गाण्याबाहेरचेहो सिद्ध करू पाहत असतो. मैफिल यशस्वी करण्याची जिद असतो, कुणावर तरी मात करण्याची ईर्षा दिसते. बालगंधवांचे गाणे ऐकत असताना मात्र मला सतत एक गोष्ट जाणवत आलेली आहे, ती म्हणजे ते फक्त गायला बसत, यापलोकडे काहीही सिद्ध करायला बसत नसत. चारी दिशांच्या पाखरयांनी एखाद्या वृक्षावर भुरभुरु येऊन बसावे तशी ती सुरांची पाखरे त्यांच्या हृद-कदंबावर येऊन बसत आणि गाणे सुरु होई. गाणारा देह हे एक केवळ साधन. त्या गाण्यातून त्यांना घराणे खैरे काहीही सिद्ध करावयाचे नसे. येथे गाणाराच गाणे होऊन जायचा, त्या गाण्याला म्हटले तर परंपरा होती, म्हटले तर नव्हती. गुगांची चौकट पाळलीही जात होती आणि मोडलीही जात होती. ते गाणे जाणत्या आणि अजाणत्या अशा दोन्ही प्रकारच्या श्रीत्यांना सुखद वाटत होते. कारण त्या

गाण्याने संगीतशास्त्रातल्या इतर रुद्धीचा अनादर केला नाही. परंतु संपूर्ण इमान ठेवले ते फक्त सूर आणि लय या मूळ गोष्टीशी. मग भीमपलास गाताना शुद्ध गंधार किंवा निषाद लागला की त्यांनी मुद्दाम लावला याची चिकित्सा न करता, श्रोत्वांनी दाद दिली ती त्या अकलित झालेल्या स्वरसौंदर्याच्या दर्शनाने. गात असलेले नारायणराव स्वरलयीच्या जगात विलक्षण मुक्तावस्थेत वावरत असत. खरे म्हणजे सर्वच चांगल्या कलावंतांना अशा प्रकारच्या मुक्तावस्थेची ओढ असते. पण स्वतःचे घराणे, दर्जा यांसारखी बंधने त्यांना ताणून धरत असलात.

म्हणूनच की काय कोण जाणे, संगीतातल्या या अशा प्रकारच्या प्रतिष्ठेचे सारे योग्य-अयोग्य विचार बाजूला ठेवून नामांकित गायक-गायिकांनी ती गाणी आपल्या गळ्यांवर चढवली ती तसल्या मुक्तीचा आनंद घेण्यासाठीच असेल. मात्र ही मुक्ती म्हणजे बेळूटपणा नक्ता. त्यामुळे एरवी सोपे वाटणारे बालगंधर्वांचे पद गाणे म्हणजे लेकुराच्या गोष्टी नक्ते हे त्या गाण्याकडे डोळसपणाने पाहिल्यावर लक्षात येते. मात्र ज्यांना त्या गाण्याच्या मोठेपणाची सूण पटली त्यांनी मात्र घराण्याबिगण्याचा अहंकार बाजूला सारून ती गाणीच नव्हे तर गायकीही स्वीकारली. अल्लादिया खांसाहेबांचे विरंजीव मरहूम मंजीखांसाहेब, बालगंधर्वांची पदे गाताना अंत्रोढी घराण्याची चीज गायल्यासारखेच रमून जात, आयेवाले निसारहुसेनखां 'भूषण संसारा' फार मजेत गात असत. अहमदजान घिरखावां खांसाहेबांसारखे तबला-नवाज नारायणरावांचे 'मम सुखाची ठेव' सुरु झाल्यावर स्वतःलाच सुखाची ठेव सापडल्यासारखे त्या रूपकात एकरूप व्हायचे. असे किती गायक आणि बादक आठवावे? डोंगरातल्या झन्याचे पाणी जसे कुणीही ओऱ्यां भरून प्यावे आणि तृप्त व्हावे, त्या झन्यावर जसा कुणा एकट्याचा मालकी हक्क नसतो, तसेच या बालगंधर्वाच्या गायकीचे आहे. साध्या लावणीपासून ते अंत्रोढी घराण्याच्या गायकीपर्यंत जे पाहावे ते त्यात दिसल्यासारखे वाटते. तरीही ते गाणे झन्यासारखे स्वर्यभू. झन्यासारखे शुयथुयणारे. इद्ये जणू निर्मळ सुरांचे सौंदर्य माहेगला आले आहे. आणि माहेर म्हणजे काय? जिथे स्वकुलतारक-सुतांना मन मानेल तसे आनंदात बागडायला मिळते ते माहेर! त्या मुक्तीचा साक्षात्कार जसा सुरांच्या क्षेत्रातल्या मानकन्यांना तसाच देवाच्या प्रसादाने धनी असणाऱ्या स्वरलोलुप भाविकांना. ते गाणार गेला तरी सूरलयीची चपखल गुंफण समजणाऱ्या आजच्या आणि उद्याच्या

कलावंताच्या गव्यातून ते झुळझुळणार आहे. कुणाच्या गव्यातून ते झवेल तर कुणाच्या मनात ते लिखलेले असेल.

अशा हा झग मूळचाचि खरा असणाऱ्या गाण्याची गंगा प्रथम मराठी रंगभूमीवर प्रकट झाली म्हणून या नाट्यसमेतनासारख्या एका निराळ्या आत्मस्वकीयांच्या मेळाव्याच्या प्रसंगी त्या संगीतगंगाधर बालगंधर्वांचे अधिक तीव्रतेने स्परण होते एवढेच.

दादा

कवी गिरीशांना त्यांची मुले 'दादा' म्हणायची. गिरीशांशी माझा क्रृष्णानुबंध विद्यार्थी म्हणूनच जुळून आला आणि मीही त्यांना दादाच म्हणायला लागलो. वास्तविक ही विद्यार्थिदशा मी आपणाहोऊन ओढून घेतली होती. आपण एम० ए० झाल्याशिवाय काही खरे नाही अशी एक इच्छा बी० ए० होऊन काही वर्षे लोटून गेल्यावर माझ्या मनात उडूचा भारायला लागली होती. त्या वेळचा माझा सिनेमाचा व्यवसाय सांभाळून एम० ए०च्या टम्स भरणे मला शक्य नव्हते. पण सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजात दर सहामाहीला ओळीने आठ-दहा लेवचर्स अशा रीतीने चार सांत्रांना हजेरी लावलीं, को एम० ए०च्या सगळ्या टम्स भरल्याची पुण्याई पदरात पडते असे मला कळले. त्या काळी गिरीश तिथे मराठीचे प्राध्यापक होते. मी त्यांना माझी इच्छा कळवली. त्यांचा आणि माझा त्यापूर्वीपासूनच्या परिवय होता. त्यांनी उलट टपाली मला केवळ उत्तरव नाही तर अर्जाचा फॉर्मही पाठवून दिला. त्या पत्रातले "नाऊ और नेहरा" हे शब्द मला आजही लक्षात आहेत.

पहिल्या सत्राला हजेरी लावण्यासाठी म्हणून मी विक्रामबाग स्टेशनात पहिल्यांदा उत्तरलो तेव्हा स्वागताला फलाटावर स्वतः गिरीशाच हजर. टुमदार रेल्वे-स्टेशन ही मला अतिशय आवडणारी गोष्ट आहे. चिमुकल्या नदीच्या टुमदार घाटासारखी. ठराबीक वेळी जराशी गजबजणारी आणि इतर वेळी शांत पडणारी! मी एम० ए०च्या वर्गातला विद्यार्थी म्हणून येणा असल्याची बातमी स्टेशनमास्तरलाही लागली असावी. 'पुढच्या पावलो'त

हंसा बाडकरबोवर हीरेचे काम करणारा माणूस लाईन वदलून एम० ए० व्हायला येणे हे प्रा० श० के० काटुकरांच्या दृष्टीने कितीही स्वागतार्ह असले तरी स्टेशनमास्टरांच्या हिशेबी, रेल्वेच्या जनरल मैनेजरने हेडहापिस सौडून राजेवाडी स्टेशनात अंजीर विकायला उभे राहण्यासारखे होते.

विद्यार्थ्यांच्या स्वागताला त्याच्या वयोवृद्ध प्राभ्यापकाने येण्याच्या घटनेने मी जरुसा ओशाळलो.

“या५३” दादा म्हणाले, मला वाटते की टागोरांनीच कुठेसे म्हटले आहे, की त्यांच्या कुठल्या तरी स्नेहाच्या ‘आशून’ (या) मध्येच पंचपक्वांनांच्या भोजनासकट कैलेले आदरातिथ्य भरलेले असायचे, दादांच्या घरी येणाऱ्या प्रत्येक अभ्यागताला ते असेच “या५५” म्हणायचे. पण काही दिवसांनी माझ्या लक्षात आले, की त्यांच्याकडून अतिशय जिव्हाळ्याने स्वापत व्हायचे ते त्यांच्या विद्यार्थ्यांचे, शिक्षक आणि विद्यार्थी हे नाते त्यांना फार सुखवून जायचे. शाळेत ते फार ‘कडक’ मास्टर होते म्हणतात, असतीलही, कारण कडकपणा हे त्या काढी ‘गुरु आणि आपुला बाप’ हांचे व्यवच्छेदक लक्षण होते. माझा मात्र दादांच्या बाबतीतला अनुभव अगदी निराकार होता. एम० ए०च्या परीक्षेसाठी अभ्यास करावा लागेल अशी दहशत त्यांनी मला कधीच घातली नाही. उलट “हा अभ्यास तुमचा तुम्हीच करा” असाही गुरुपदेश दिला होता.

विश्रामबाग स्टेशनसमोरच त्यांचे घर होते. माझा बाडबिस्तारा थेट तिथे न्यायला लावला. माईंना म्हणाले, “हांचा सिनेमा आणण पाहिलाय... आता विद्यार्थी म्हणून आले आहेत.” आणि माईंनी मला बसण्यासाठी स्वयंपाककथरातच पाट मांडला. त्या स्वयंपाककथरात नातवँडे दुडदुडत होती. मोठ्या सूनबाई स्टोक्ह पेटवण्याच्या तथारीत होत्या. मधू, वसंता वगैरे गिरीशांच्या चिरंजीवांचीही माझी तशी आधोचीच ओळख होती. ‘घन्यो गृहस्थात्रमः’ असे पदोपदी वाटावे अशा स्वरूपाचे ते घर, त्या घराने पाहता पाहता मला आपस्वकीय करून टाकले.

पाहुण्याचे परकेणण घालवून टाकायचो त्या घराला सवयवच जडलेली असावी. माझ्या मनात गिरीशांची प्रतिमा आहे ती गृहस्थधर्माला अग्रहकक देणाऱ्या कुटुंबप्रमुखाची.

हम्बंदिरि संसुतिशस्त्वागत
हसताचि करिती कुटुंबहितरत

गृहस्थ जे हरि उरांत दिल्खित
सदनी फुलबागा रुचती...

ह्या कवी बोरकरांच्या व्याख्येत बसणाऱ्या गृहस्थाची, त्यांचा आणि माझा ते प्राष्ठापक आणि त्यांच्या वर्गात बसलेला मी विषयार्थी असा फारसा संबंधच आला नाही. त्यांनी पहिल्या भेटीतच वर्गातली माझी हजेरी 'ऐच्छिक' करून टाकली होती.

"ह्या निमित्ताने आमच्या घरी तुमचा मुक्काम आठ-दहा दिवस पडत जाईल. अट एकच : तुम्ही असताना रोज संध्याकाळी गाण-बजावणं झाले पाहिजे."

दादांना गाण्याची खूप आवड. आपल्या मोठशा मुलाची-मधूची-गाण्याची आवड पाहून त्यांनी त्याला कोल्हापूरला भूर्जीखांसाहेबांचा गंडाबंद शांगीर्द करून गाणे शिकण्यासाठी तिथे ठेवले होते. वी० ऐस्यो० होऊ घाटलेल्या आपल्या थोरल्या मुलाला इतक्या हौसेने गवयीबुवाचा वेहिशेबी घ्यवसाय करायला परवानगी देणारे दादा हे आमच्या समकालीनांच्या 'बापां'तले एकमेव अपवाद असावेत. आपल्या थोरल्या मुलाच्या पदरात पदवी पडली, की त्याला एकदाचे कुठेतरी चिकटवून टाकणे हे सर्वसामान्य धोरण असताना खुशाल त्याला "गवई हो" म्हणून उसादाकडे तालीम घ्यायला पाठवणे हे एक लहानसे बंडव होते. एरवी मात्र ते कुठल्याच अथवे बंडखोर नक्हते. खरे म्हणजे 'सांभाळून जगावे' हेच. आम्हा मध्यमवर्गांयांचे ब्रीद असते. जे जे म्हणून सांभाळायचे असते त्याची यादी बरीच लांब असते. तेव्हा 'बड' वर्गीर शब्द आणण मर्यादित अथवेच घ्यावे. दादा लहानाचे मोठे झाले तो काळही आजच्या तुलनेने चित्रापेक्षा चौकटीलाच अधिक मान देणारा. त्यातून त्यांनी शिशकाचा घ्यवसाय पत्करला. त्या घ्यवसायात फार मान मिळतो असा जो काही पारंपरिक गैरसमज आहे तो त्या काळी अधिक पवक्का होता. आण कसेही वागलो तरी चालेल, पण मास्तराने कसे वागवे हेही समाजाने आखून दिले होते. त्यामुळे मोठी बंडे तर दूरव राहिली, पण त्याच मध्यमवर्गांयांतल्या कारकुनासारखी साढी विडी ओढून जिखाची चैन करावी म्हटली तरी मास्तरकीच्या नोकरीवर गदा यादवी भीती! प्रलहाद केशव अवे नामक एक दंगेखोर मास्तर हा त्या काळातला केवळ अपवाद. जीवनातले सारे पवित्र, चारित्र, घ्येय, त्याग वर्गैर दागिन्यांचे डबोले

सांभाळायची जबाबदारी फक्त शाळामास्तरांचीच आहे अशी आजही अपेक्षा आहे. ती पुरी करण्याची पूर्वाच्याइतकी सक्ती शहिलेली नाही हा भाग निराळा. अशा ह्या काळात देव, धर्म, राष्ट्रभक्ती, ऐतिहासिक वीरपुरुषांचे स्मरण ह्या विषयांवर कविता लिहायला हरकत नसे. यण प्रेम हा विषय मान्य नव्हता. तेव्हा कविता एखादा अपवाद वगळला तर मराठी साहित्यातली बंडखोरी वरै एकूण नेमस्तनच. आमचे राजकीय नेमस्त जितके बंडखोर तितकेच सारे मध्यमवर्गांच्या बरेवाईट संस्कार घेत घेत लहानाचे मोठे होणारे साहित्यिकही नेमस्त. त्यात पुढा 'अन्यधर्मी भूपाल आर्यभूचा!' त्यामुळे बरेचसे मराठी ललितसाहित्य राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक अशा निरनिराळ्या कोऱ्यांतून आट्यापाट्या खेळून सूर मारत होते. कोऱ्या फोडण्याएवजी चतुराईनि कोऱ्यांतून निसटत होते. त्या अन्यायांचा जाच कळू लागला होता. त्यांना वाचा फोडावी असे वाटत होते. तशी थोड्याकार प्रमाणात फुटतही होती.

इंग्रजी शिक्षणाने आता मध्यमवर्गांत बन्यापैकी जम बसवला होता. डेक्कन, फार्म्युसन वरै कॉलेजांभोवती काही वलये तयार ह्याली होती. त्या कॉलेजांत शिकणारी तरुणांची आता दुसरी-तिसरी पिढी आली होती. भिसुकी, थोडीफार संस्कृत पंडिती, कारकुनी ह्यांसारखे पिढीजाद व्यवसाय असलेल्या कुटुंबांतली ही मुले आचारविचारांनी पूर्वांश रुद्दीपासून थोडी फार निश्चली वागायला लागली होती. त्यातच आता अपवादादाखल पाच-दहा मुलीही आल्या होत्या. शेळी, कीट्स, बायरन, टेनिसन, ब्राउनिंग वरै इंग्लिश कवीच्या प्रैमविषयक कविता आणि ब्रौ-पुरुषप्रेमातल्या विविध चढउतारांनी भरलेल्या त्यांच्या आयुष्यातल्या कहाण्या आपल्याबरोबर एक-दोन तरुणीही ऐकताहोते, एखाद्या गोंडस ओळीने त्यांच्या गालांवर रक्तिमा वरै चढतो आहे हा अनुभव त्या विद्यार्थ्याच्या बडलांनी किंवा आजोबांनी कधीच घेतला नव्हता. हे सारे सुखद होते. त्याबरोबरच आपल्या समाजात असे काही नाही याची खंड होती. पालग्रेवची 'गोल्डन ट्रेझरी' हे नव्या तरुणांचे 'बैबल' होते. त्या कवितांची नवी नशा चढलेल्या ठोळ्यांना फार्म्युसनच्या कालव्यात कॅबिजची 'कॅम' नदी दिसावी आणि उरालगतच्या उजाड टेकडीबर अफाट सुष्टिसौदर्य आढळावे हे साहजिक होते. कॉलेजात नव्यांनेच शिकायला येणाऱ्या पाच-सात अविवाहित तरुणीना तर भलतीच 'स्केअर्सिटी व्हॅल्यू' मिळाली. शिकणाऱ्या तरुणापैकी बरेच जण विवाहित असत. मॅट्रिक परोक्षेच्या

मांडवातून किल्येक जण थेट लग्नाच्या मांडवात गेलेले असत. केवळ चार अक्षरांनी हात घड झालेली आणि निवळ-टिपण यांपलीकडे इतर कशातही फारशी गती नसलेली कुटुंबिनी त्यांना लाभलेली असायची. तिच्याकडून विहार्त भावना व्यक्त करणारी काव्यमय पत्र याचीत, मग उत्तरदाखल तिला आपण शोलीची एखादी सुंदर काव्यपंक्ती लिहाची अशी स्वने रंगवणाऱ्या त्या काव्यप्रेमी तरुणांना “‘विं सौ० यमुना प्रसृत होकून कन्यारल झाले. बाळ-बाळंतीण खुशात आहेत. आम्ही बासे उरकून घेतो आहो...’” अशा थाटाची, मजकुरापेक्षा मायनाच मोठा असणारे काढीं यायची! ह्या साच्या पाईर्वभूमीवर कविता करण्यासाठी, त्या परस्परांना याचून दाखवण्यासाठी, कविता ह्या विषयाची चर्चा करण्यासाठी, आणि एकत्र बसून चहा पिण्यासाठी काही तरुणांनी एकत्र जमणे हे एक बंडच होते. त्यांत मनोरमा नावाची एक शिकलेली तरुणीही होती. तरी बरे, ती विवाहित होती आणि तिचे पती ह्या कटात सामील होते. ह्या ‘सन्-टी क्लबचे’ ‘रविकिरण मंडळ’ झाले. ह्या मंडळाला मराठी साहित्यात कमालीच्या कौतुकापासून ते कमालीच्या उपहासापर्यंत सर्व प्रकारचा अहेर स्वीकारावा लागला. ह्या मंडळाच्या साहित्यविषयक कार्याचा जमाखर्च काहीही असो, परंतु पंतकाव्य, संतकाव्य आणि शाहिरे काव्य यांच्यासौ जखुडलेले मराठीचे नाते तोडून हे मंडळ निघाले। आगल साहित्यातून सुरुलेल्या कल्पना, विचार याचा मराठी कविता, कथा, कांदवरी, निवंध वरैर साहित्यावर अपरिहायपणाने परिणाम होत होता. परंतु अशा रीतीने सुरुलेली कविता गाऊन समुदायापुढे आणज्याचे फार मोठे कार्य ह्या ‘रविकिरण मंडळ’ तल्या कवींनी केले आणि त्यांतले यशवंत आणि गिरीश हे फार मोठे मानकरी होते, ही गोष्ट ‘रविकिरण मंडळ’ची कविता न आवडणाऱ्यांनाही मात्र करावी लागेल.

ह्या सार्वजनिक काव्यगायनातून गिरीश-यशवंतांनो पुस्तकातली कविता मध्यमवर्गीयांच्या घराघरांत नेऊन पोहोचवली. आता ‘भक्तिमार्गदीप’, ‘अंकटेशस्तोत्र’, मोरोपंतांच्या आर्या ह्यांच्याबरोबर ‘यशोधन’, ‘विरहतरंग’, ‘कांचनगंगा’ हे कवितासंग्रह कपाटात दिसायला लागले. मी प्रथम गिरीशांना पाहिले ते काव्यगायनाच्या पीठावरच. आमच्या शाळेत मी विद्यार्थी असताना त्यांचे काव्यगायन झाले होते. सरकारी शाळाखात्याने मंजूर केलेल्या कवितांचा अन्वयार्थ लावून लावून हैरण झालेल्या आमच्या पिढीला ‘चला रायगडा शिवयाचाच दर्शन घेऊ’ हे ऐकल्यावर काय वाटले

असेल, याची कल्पना त्यानंतर अत्र आणि गिरीशांनीच तयार केलेल्या 'अहण वाचनमाले'तून सुंदर सुंदर कविता शिकलेल्या पिढीला येणार नाही! कडक रेखांखरीज काहीही न मिळालेल्या पोराला चांदीच्या कागदात बांधलेले चाकलेट खायला मिळेयासारखे ते काव्यगायन होते. 'पोर खाटेवर मृत्युच्याच दारा' ऐकताना त्यातल्या डाकटराप्रमाणे आम्हीही लोचने पुसली होती, अन्वयार्थाचे सव्यापसव्य न करता कविता कळू शकते, ती अर्थाता घरून गायची असते वौरे अनुभव नवे होते.

कवितेचा घोकण्यापलीकडे इतर कशाशी संबंध असतो हे तेव्हा प्रथम कळते, सरकारी शाळाखात्याने मंजूर केलेल्या कवितांचे खडे चारते गेलेली माझी ही शेवटली पिढी! त्यामुळे आमच्यापेक्षा वयाने थोडीफार वडील असलेली मंडळीही ह्या कवितेमुळे प्रसन्न झाली होती. शाळामास्तर किंवा कीर्तनकार वर्गीरच्या मध्यस्थीशिवाय जुनी कविता कळत नसे. इथे कविमुखातून ऐकलो को कलायची. यशवंत आणि गिरीश हे दोघेहो कवी खड्या आवाजात त्या कविता महणायचे. पण तो खडेपणा पोवाडेवाल्यांसारखा कडकडीत नव्हता. गाणेही जेहळ्यास तेव्हढे होते.

उदी किंवा निव्या रंगाचा ब्लेझरचा कोट, चकचकोत पितळी बटणांचा. कोटाच्या कॉलरवर नीट ब्रस्वलेली पांढऱ्याशुभ्र शर्टाची पौलोकॉलर, तांबूस कृष्ण वर्ण, मुद्रेवरचे भाव कवितेतल्या भावानुरूप बदलणारे-पण उगीच्यच नाटकी नव्हेत. एकूण व्यक्तिमत्त्व शाळेतल्या इंग्रजीच्या मास्तरांसारखे-माफक अपटुडेट आणि गंभीर! त्या वेळचे त्यांचे ते दर्शन आणि सुव्वोध कवितागायन 'आपणही कविता केली पाहिजे' असे वाटायला लावणारे होते. रुविकिरण मंडळातल्या यशवंत, गिरीश, घाटे, माधवराव पटवर्धन ह्या कवीचे काव्यगायन मी ऐकले आहे, त्या सर्वांत यशवंत आणि गिरीश बाजी जिकून जात असत. श्री० बा० गणठनांशी मी कोलेजात गेल्यानंतर चांगला परिवय जमण्याचा योग आला. पण त्या वेळी ते बाळगोपाळांचे 'नाना' झाले होते. त्यांनी कविता गाऊन दाखवलेली मला आठवत नाही. माधव ज्यूलियनांना गळा नसल्यामुळे इतक्या चांगल्या गळाला लिहिता येणाऱ्याला त्या गाता येऊ नवेत वाची दुःखच मनाला अधिक वाटे. गाण्याची समज वादू लागल्यानंतर मात्र माधवरावांचे काव्यवाचनच मला इतरुच्या काव्यगायनापेक्षा अधिक चांगले वाटायला लागले. कविता आणि गीत ह्यांतला फरक कळायला लागला. सुरावर गाणाऱ्या कवींच्या गावनातली

सुरुची जागा सानुनासिकांच्या पादपूरणाने भरण्याच्या लकडीचे हमूही
यायला लागले. अभिनवाची गोडी वाढू लागल्यावर बन्याचशा
शोकगीतांच्या गायनाच्या वेळचा हुकमी करूण चेहरा 'कॉमिक' वाटायला
लागला. गहिवरही नाटकातल्या नटासारखे हुकमी असावेत अशी शंका
यायला लागली आणि त्याच सुमाराला अत्रांची 'झेंदूची फुले' हाती
आली.

वास्तविक अत्रांचा 'गीतगांगा' हा काव्यसंग्रह रविकिरण मंडळाच्या
प्रकाशनात शोभून दिसला असता. पहिल्या नंबराने पास होणाऱ्या, पण
एरवी वांड असणाऱ्या कारटचाने इकडून इतिहासाच्या पेपरात पहिला नंबर
मिळवावा आणि तिकडून व्हिक्टोरिया महाराणीला पेसिलीने मिशा काढून
इतिहासाचे पुस्तक चिताडावे तसे अत्रांचे झाले होते. त्यांना चांगल्या
काव्याची ओढ आणि उत्तम विंडबने करण्याची हातोटी होती. त्यामुळे
'झेंदूच्या फुलां'नाही गिरीश-यशवंतांच्या काव्याइतकीच अफाट
लोकप्रियता लाभली! दुसरे महायुद्ध सुरु होण्याच्या काळापर्यंत ह्या दोन्ही
परस्परविरोधी वाटणाऱ्या कार्यक्रमांनी मध्यमवर्गाय समाजात खूप रंगत
आणली होती. त्या सुमाराच्या कॉलेजमधल्या मुलांच्या अभिरुचीबदल
मला वाटते चं. ग० दीक्षित ह्या विनोदी कवीनी महटले होते,

अन् म्हणतां माषव ज्यूलियन्
'सान' शब्द दे काळ आंचके
मायदेव कवि म्हणुनि ओळखे
परि वरती प्रिय अंडे पी० के०
बो० ए० बो० टो० टो० ढो० (लंडन)

त्यामुळे आज पत्राशी ओलांडलेल्या माझ्यासारखाला आमच्या
तत्कालीन कुमारवयात रंगत आणणाऱ्या गिरीश, यशवंताचिषयी वाटणारी
आपुलकी विसरता येत नाही.

मग दुसरे महायुद्ध आले. स्वातंत्र्याच्या चळवळीना गती आली. सारी
मूळ्ये, सारी गृहीतेच ढवळून निघाली. आता ती कविता पाहताना
काळाच्या आणि अनेक नव्या विचारांच्या संस्कारांमुळे निराळीच मौज
वाटते. तो काळ पुन्हा नीट आठवला, की रविकिरण मंडळातल्या
कवींच्या घिटाईचे कौतुकही वाटते. गिरीश म्हणजे केशवसुत नव्हेत की
मर्हेकरही नव्हेत. पण गिरीश हे तत्कालीन शिक्षित मध्यमवर्गांच्या

अधिरुचोचे, जीवनविषयक कल्पनांचे एक लक्षणीय प्रतिनिधी वाटतात. तांब्यांच्या कवितेत जसे ओसरत्या सरंजामशाहीतले पुस्ट आलेख आढळतात तशीच गिरीशांच्या कवितेतील रोमांटिसिझमध्ये त्या काळातल्या मध्यमवर्गांच्या स्वप्नातल्या खुणा दिसतात.

इंग्रजीतल्या 'लक्क' ह्या शब्दाला मराठीत प्रतिशब्द नाही असे एकदा विदा करंदीकर म्हणाले होते. अविवाहित तरुण स्त्रीपुरुषांच्या भेटीगाठीचे प्रसंगच दुर्मिळ. एका शाळेत शिकणारी बहीणभावडेदखील शाळेच्या आवारात एकमेकाशी बोलत नसत. पाढ्यात्य समाजात नृत्यप्रसंगाच्या निमित्ताने, सहलीच्यामुळे किवा टेनिस-बैडमिंटनसारख्या संमिश्र खेळामुळे तरुण स्त्रीपुरुषांना सहजपणे भेटता बोलता येई. आपले मन उघडे करणारे 'लक्क लेटर' हीदेखील आपल्याला साहेबाकडून मिळालेली देणगी! त्यामुळे खन्याखुन्या तरुणीविषयी वाटणारी ओढ कवितेतून व्यक्त करणे ही गौष्ठदेखील घवका देणारी होती. इंग्रजी कथाकादंबन्यातून दिसणाऱ्या तिकडल्या 'स्त्री'च्या तुलनेने आपल्या समाजातली 'स्त्री' अगदीच अळणी वाटत होती. त्या 'स्त्री'ला मिळणारी वागणूक गुलामांसारखी आहे असे वाटत होते. (आजही दोन-अडीच टक्के समाज वगळला तर हीच परिस्थिती आहे.) समाजसुधारकांच्या लेखांमुळे विधवांच्या दैन्यावस्थेकडे अधिक लक्ष गेले होते. भारतमाता, विधवा आणि संक्रान्त हे तत्कालीन कवींचे लाडके विषय होते. समाजाच्या भीतीने वागणाऱ्या पण नवशिक्षित कौटुंबिकांना घरातल्या विधवा माता, लेकीसुना ह्यांचा होत असलेला कोडमारा पाहून मनातल्या भनात अपराधासारखे वाटत असणारचा त्या अपराधाचे प्रायशङ्कित कवितांतून घेतले जात होते. कथा-कादंबन्या-नाटकांतूनही विधवांच्या हालाचे दर्शन घडवले जात होते. पण तिथेही मध्यमवर्गांय सावधिगिरी होतीच. ह्या कथा-कवितांचा शेवट त्या दुर्दैवी स्त्रीच्या आत्महत्येतून किवा झुरून मरण्यातूनच क्हायचा. त्या दुर्भाग्याची जाणीव झालेला नायकही हरिभाऊ आपटचोच्या 'भावानंदा'चा आदर्श ठेवून आखलेला. कळत न कळत हे छापाचे गणपती साहित्यात तयार होत होते, स्त्री-पुरुषसंबंध शब्द तितक्या लवकर उदात्त करून टाकण्याची घाई होती. कारण प्रेमाची एकदा उदात्ताच्या उपरण्याशी गाठ मारून टाकली, की वैधिकतेच्या आरोपातून सुटका क्हायची. मग पूर्वी जशी स्त्रीदेहाच्या वर्णनाची हौस पुराणातल्या कथा किवा गधाकृष्ण यांच्या आश्रयाला उभे राहून भागलो जायची तशी 'कवितासुंदरी' नावाच्या

काल्पनिक सुंदरीवर प्रेमकविता लिहिलो जाऊ लागली. तत्कालोन कवींचा हा आटचापाटचांचा खेळ आजच्या परिस्थितीत जरी हास्यास्पद आणि जरासा केविलवाणा वाटला तरी रविकिरण मंडळातल्या ह्या कवीना त्या काळात 'नवे तमासगीर', 'प्रणयपृष्ठीचे वारकरी' लगैर म्हणण्यात आले. विद्यार्थीनीबरोबर साधा स्नेह जमवल्यावर त्याबदल प्रचंड काहूर माजवून त्यांच्यातल्या माधवराव पटवर्धनांना नोकरी गमवावी लागली. ह्या समाजातच आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत जगणाऱ्या सर्वब कवोंना समाजातल्या असहिण्य प्रवृत्तीशी आणि मातवर शऱ्हूशी झगडा देण्याचे सामर्थ्य नक्ते. लग्नाच्या बायकोखेरीज इतर स्थियाशी साधा परिचय होण्यामध्येदेखील असेंख्य अडसर. त्या परिचयावर कोणत्या क्षणी 'लफडे' ही तपामुद्रा बसेल हे सांगणे अवघड. अशा वेळी नित्याच्या व्यवहाराप्रमाणेच कलानिर्भितीच्या बाबतीतही मध्यमवर्गातून आलेले वहुतांश लेखक सावधिगिरोनेच वागत आले आहेत.

"संगीत हा माझ्या जीवनवीणेवरील प्राणसूर आहे. वित्रकलेनेही माझे मन असेच एका काळी आकर्षित केले होते. पण फाटक्या परिस्थितीत शेवटी थोडेसे काव्य माझ्या हाती राहिले." असे गिरीशांनी स्वतःसंबंधी म्हटले आहे. स्वतःच्या 'फाटक्या परिस्थिती'चा एवढा उल्लेख सोडला तर गिरीशांच्या कवितेत वैयक्तिक निराशेचा सूर मात्र कुठेही नाही. नेटका प्रपंच करून त्यांनी काव्यातली परमार्थ-साधना केली आहे. एकत्र कुटुंबात अचानक वडलांचा आधार तुटला, की ऐन उमेदीच्या आणि थोडीफार घाडसे करणे शक्य असलेल्या वयात, वडील मुलगा म्हणून जन्माला आलेल्या माणसाला घाण्याचा बैल होऊकून जगावे लागे. गिरीशांना अवेळी आलेल्या वडिलकीचो सारी दुःखे भोगावी लागली. ती केवळ आर्थिक जबाबदारीच होती असे नव्हे. अशा प्रसंगी विशीतल्या तरुणाला साठीतल्या माणसाच्या वृत्तीने स्वतःची सारी सुखे, आशा-आकांक्षा बाजूला ठेवून वागवे लागे. कसलेही साहस करताना 'कुटुंबाचे काय होईल?' हा विचार भेडसावायला लागे. अशा परिस्थितीत गुणी तरुण पिघून जात. ती निराशा कवितेतून उमटत असे. गिरीशांनी असली खाजगी तकार आपल्या कवितेतून माडली नाही. 'चिती असो द्यावे समाधान' अशा वृत्तीने जगण्याचो असल्या परिस्थितीत सकती असते. गिरीशांनी ती सकती खुणीने स्वीकारलेली त्यांच्या कवितेतून दिसते. हवे तर त्या कवितांच्या रचनेला विरंगुळा म्हणावे, हवे तर संसूतीच्या

उन्हाळ्यात शोधलेला काल्पनिक गारवा महणावे. पण काव्यरचना हा
 त्यांना सुखवणारा उद्घोग होता. ते रचताना आणि म्हणून दाखवताना त्यांना
 प्रसन्नता लाभत होती. शिक्षकाच्या अर्थिक उत्पत्रात ओळगस्तीचा संसार
 करताना समुदायाकडून मिळणारी 'वाहवा', 'गाण्याने त्रम वाटतात
 हलके' ह्या केशवसुतांच्या उक्तीचा जरा निराळ्या अथवे प्रत्यय आणून
 देत होती. हे काव्यगायक आणि ते ऐकणारा समुदाय थोड्याफार फरकाने
 अबूने दिवस काढायची जोखीम घेऊन जगणारा मध्यमवर्गीयच होता.
 हल्ली जशी 'कौटुंबिक' हे विशेषण धारण करणारी आणि मुलीबाळी,
 लेकीसुनांसह निर्धासितपणाने पाहण्यास योग्य अशी नाटके केली आणि
 पाहिली जातात तशीच कुटुंबातल्या सर्वांनी एकत्र बसून ऐकण्यासारखी ही
 काव्यगायने होती. 'सोड सोड आता अपुल्या गोड मोहिनीला', 'मन गेलं
 तुझ्यावर जडून... गमा मन गेलं तुझ्यावर जडून', 'ठेविले पाऊल दारीं जों
 न तूझ्या मंजुले...' 'बाळ जातो दूर देशा मन गेलं वेडावून...' अशी ही
 सोपी आणि तानाबिनांचा फार घोळ न घालता साधी 'गळ्यावर' महटलेली
 गाणी. त्यातल्या काहींची जात तर थेट जुन्या स्त्रीगीतांसारखी! समाजाला
 फार मोठा धक्का वगैरे द्यायची गिरीशांची प्रतिज्ञाही नव्हती आणि पिंडही
 नव्हता. त्याच्या त्रोत्यालाही ते नको होते. मध्यमवर्गीय कुटुंबे त्या वेळी
 नुकतीच कुठे रविवर्म्माच्या सीता, तिलोतमा, शकुंतला ह्यांच्या चित्रांतून
 सौदर्य पाहायला लागली होती. बालगंधवांच्या नाटकांतून नेसण्या-
 सवरण्यातला नीटनेटकेपणा, थोड्याफार ललित विभ्रम वगैरे बघत होती.
 त्यामुळे कवितेतला शुगार, प्रेम वगैरे सुंदर पण सोज्ज्वल असलेले वरे
 असेच धोरण होते. या काव्यगायनात 'कौटुंबिक जिव्हाळ्याच्या'
 नाटकाप्रमाणे मधूनच थोड्याफार हुकमी अशुपात घडवणाऱ्या कवितांची
 पेरणी असायची. ह्या सगळ्या प्रकाराला हवे तर भाबडेपणा महणावे,
 भिजेपणाही म्हणावे, पण अप्रामाणिकपणाचा आरोप करू नये. इतक्या
 जपून लिहिलेल्या कवितांवरदेखील चावटपणाचा आरोप करणारी आणि
 रविकिरण मंडळाला अगदी वाळीत टाकायचा प्रबल करणारी मंडळीही
 त्या काळी मौजूद होती याची मौज वाटते. माधवराव पटवर्धनांना तर
 फारच ताप सहन करावे लागले. अर्द्धांश रविकिरण मंडळातल्या इतर
 कविपेक्षा त्यांचा पिंड खूपच निराळा होता. लहानपणापासून ते निराळ्या
 वातावरणात वाढले होते. घरच्या माणसांच्या जवळिकीला पारखे होते.
 आपाचे अनुभव दुःखदायक होते. मध्यमवर्गीय कुटुंबातल्या ठगावीक

मुशीतून ते घडले नव्हते. आपल्या रामभाऊ मराठे ह्या मित्राला लिहिलेल्या
 एका पत्रात त्यांनी म्हटले आहे, ''मी स्वभावाने तरी कुठे असल श्वदेशी
 महाराष्ट्रीय-पुणेरे आहे?'' गिरीश त्या मानाने सर्वाथिने देशी, सुखातीणासून
 अखेपर्यंत देशीच राहिले आणि माधवराव उत्तरायुज्यात मराठी भाषेच्या
 शुद्धीकरणापर्यंत जाऊन पोहोचले. माधवरावांच्या आयुष्यासारखीच त्यांच्या
 कवितांची वहिवाट बिकट वाटेवरची. व्यासपीठावरून म्हणताना
 समुदायाला सहज समजणारी नव्हे, ''...ज्यास चाटुनी गेला पावक
 जितेणो क्रव्याद'' वर्गीर ओळीतले पावक, क्रव्याद शोधायला नवकी
 कुठला कोश उघडावा हे कवळत नसे. फारसी शब्द तर डौक्यावरून
 जात, पण 'किती सुत्पर्ह मोठाई' सारख्या ठिकाणी जीव कासावीस
 क्हायचा. ती कविता ऐकायची नसून वाचायची आहे आणि अर्थ लावून
 वाचायची आहे एवढाच बोध होत असे. वाचतानादेखील उदासीन,
 शालीन, दीन, असले अकारण लंगडे केलेले शब्द आणि गद्गण,
 शाढकर, साझ्य वर्गीर प्रकार रुचत नसत. 'तेका शेवसपियण्यात मग मी
 वाची सुनीतावली' ही ओळ वाचून, 'झेंडूचीं फुले' ह्या आमच्या
 तत्कालीन झेंद अवेस्त्याला स्परून, 'युक्लीडप्रणिते अगम्य गणिते सोडवून
 दे बोलली। आलजिब्रायातिल वकाफिलेटरल तिने इकवेशने घातली।
 असली एक विडंबनाची पहिली पुस्ती मी गिरवल्याचे मला आठवते.
 त्यापेक्षा 'चला रायगडा शिवरायाचं दरसन घेऊ...' किवा 'तुझ्या विच्छिन्न
 रूपला बधूनी फाटतो ऊ' हा मामला सोण होता. किशोरवयाची सरहद
 ओलांडल्यावरदेखील,

घरती आली कुरे उसाची तरवारीची पाती
 हिरव्या रुट पानी शोभे हल्दीवरची कांती
 कुठे बाजरी कोठे अरण्ड फुलोन्यांत तो आली
 भुइमुग बांधावरती लवल्या कळभाज्याच्या वेली

यांसारखी सोण्या सोच्या शब्दांत काढलेली चित्रे आवडली होती.
 फुरसदीच्या क्षणी सहज गुणगुणायला चार ओळी लाभाव्या एवढीच ज्या
 वयात कवितेकडून अपेक्षा होती त्या वेळी भेटलेल्या ह्या कविता आहेत.
 त्यानंतर मध्यंतरीचा इतका काळ लोटून गेल्यावर आता त्या ओळी
 एखाद्या बालमित्राच्या अचानक आलेल्या आठवणीसारख्या वाटतात.
 आणि त्या कवितेशी तसा प्रत्यक्ष संदर्भ नसलेल्या तत्कालीन इतरच

गोष्टीचे समरण करून देतात. त्या कविता ज्या काळात रचल्या गेल्या होत्या आणि गायिल्या गेल्या होत्या त्या काळी समुदायाची दाद घेऊन गेल्या होत्या. ती गीते लोकांच्या ओठांवर खेळू लागली होती, गिरीशाही 'एवढे यश मला राण' द्वा समाधानाने जगत होते.

अनेक वर्षांपूर्वी त्यांनी देवापाशी एक मागणे मागितले होते. 'उदयास्त नको देवा! देवी की तरि दे जिणे। असून अस्त आरंभी उदया मग पाहणे ...' त्यांच्या जीवनाच्या उत्तरार्थात त्यांचा आणि माझा अधिक जवळचा संबंध आला, त्या वेळी देवाने त्यांची ही प्रार्थना ऐकलेली दिसत होती. ज्या प्रार्थिक जीवनाला त्यांनी अग्रहक दिला होता ते सफल झाल्याच्या खुणा आसपास दिसत होत्या. त्या जीवनाला तडा पडावा असे त्यांच्या हातून काहीही घडले नव्हते, कोङ्चाचा मांडा करून संसार करणारे माईसारखी गृहिणी त्यांना लाभली होती. माईची पुण्याई केवढी मोठी आहे हे मी गिरीशांच्या एका कौटुंबिक सत्कार-समारंभाच्या वेळी सांगलीला पाहिले होते. दादा साधे शाळामास्तर असल्यापासून त्यांनी आपल्या मुलांबरोबर आणखी एखाद्या गरीब विद्यार्थ्याला घरी ठेवून त्याच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे. अशा अनेक गरीब विद्यार्थ्यांचे माईनी पालनपोषण केले आहे. पुढे संसाराला लागलेले आणि जीवनात उत्तम यश मिळवलेले हे विद्यार्थी मुदाम कुटून कुटून त्या समारंभाला आले होते. आश्रयदात्याच्या घरी याहिलेला गरीब विद्यार्थी पुण्यकळदा तो आसण सोडताना कडवट आठवणीच घेऊन गेलेला आढळतो, इथे मात्र वयाची चाळिशी गाठलेले ते पूर्वीचे विद्यार्थी दादा आणि माईच्या सहवासात बन्याच दिवसांनी घरी आलेल्या माहेरवाशिणीसारखे वागत होते. जे वेऊ शकले नव्हते त्यांनी आपल्या निराधार विद्यार्थिदशेत लाभलेल्या दादा आणि माईच्या-विशेषत: माईच्या-प्रेमळ आधाराचा आणि वात्सल्याचा कमालांच्या कृतज्ञतेने उल्लेख केला होता. दादा आणि माईना लाभलेला हा कृतज्ञतेचा अहेर फार मोलाचा होता. दादांची मधू, वसंता, शरद वर्षार मुले सुग्रसिद्ध आणि सुस्थित झाली होती. जीवनात मावळतीच्या दिशेला झालेला हा 'उदय' दादाही तृप्त मनाने पाहत होते.

बदलत्या काळाबरोबर काव्यप्रवाहाही बदलत चालले आहेत याची त्यांना चांगली जाणीव होती. रंगिकरण मंडळाचा उल्लेख आता मराठी कवितेच्या वाटेवरचा एक जुना टप्पा म्हणून व्हायला लागला होता. हजारेंच्या समुदायापुढे गायिलेल्या गीतांची आता जवळ स्मरणेच काय ती

शिल्लक होती. नवे कवी फड गाजवत होते. त्याच्याबरोबर गणा मारताना बदलत्या अभिरुचीबरोबर साहित्यिक जीवनात अपरिहार्यपणाने पटदरी पडणाऱ्या उपेक्षेविषयीची कुरकूर चुकूनही मला ऐकायला मिळाली नाही. त्याबरोबरच पूर्वायुष्यात लाभलेल्या हासतुन्यांचे कौतुकही त्यांनी कधी घघळून सांगितले नाही. नवी कविता त्यांना गोंधळात टाकत होती. अनिलांचा मुक्तछंद आल्यावर त्यांना धक्का बसला होता. मर्ढेकरही मनाला पटत नक्ता. त्याबदलची नापसंतीही त्यांनी व्यक्त केली होती. रविकिरण मंडळ, त्या मंडळातल्या सदस्यांची कविता, हे सर्व कवी, यांचे नव्या पिंडीला आता फारसे सोयरसुतक उत्तरले नक्ते. खुद त्यांचा उल्लेखदेखील 'नाटककार वसंत कानेटकरांचे वडील' असा झालेला त्यांनी ऐकला असेल. गृहस्थ गिरीशांना त्याचा अभिमानच वाटला असेल.

काब्याच्या संदर्भात सौदर्य, भावना, भावजीवन वगैरे शब्द प्रत्येक कालखंडात निरनिराळा आशय व्यक्त करत असतात. 'कवि' नामक मनुष्य-प्राण्याबदलच्या प्रत्येक जमान्यात निरनिराळ्या प्रतिमा असतात. कवितेच्या प्रयोजनाविषयीच्या कल्पना बदलत असतात. काब्यविषयक कल्पनांच्या जोडीने कविविषयक कल्पना तयार होत असतात. अशाच कल्पनांतून कविहळद्यावर एके काळी कोमलतेचा शिक्का बसला. त्यामुळे त्याच्यावर विरळण्याची जबाबदारी आली. काही गळीय उत्सवांचे प्रसंग आले की तेजस्वी होण्याची जोखीम आली. कौटुम्बिक जबाबदाळ्या-सारख्याच ह्यादेखील रूढीने पडलेल्या जबाबदाळ्या! त्यातुनच ठरावीक विषयांवरच्या कविता रचल्या गेल्या. होतकरू कवी प्रसिद्ध कवीची अनुकरणे करून त्याच विषयावर कतंव्यदुद्धीने यमके जुळवत होते. यशवंत कवीच्या 'आई' ह्या कवितेचा समुदायावर होणारा परिणाम पाहिल्यावर त्या काळी असंख्य कवींनी आईला धारेवर (अब्रूच्या?) धरते होते. नवकवितेचे सर्वांत मोठे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे तिने ह्या प्रासंगिक जबाबदारीतून स्वतःची मुक्तता केली. अर्थात आजही सर्व मराठी कवी त्यातून मुक्त झाले आहेत असे म्हणता येणार नाही. यंदा शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकाच्या विशतसांवत्सरिक महोत्सवात अनेक आधुनिक कवींनी आपापल्या कवितांची अभियोगपत्रे हाती घरली आहेतच. मग गिरीशांसारखे कवी प्रासंगिक कविता लिहीत होते म्हणून त्यांचा उपहास करण्यात काय अर्थ आहे? आयुष्यभर ते ज्या भूमिकेतून लिहीत आले त्यातले प्रासंगिकता हे अपरिहार्य अंग होते. त्यातून कुटून

निघालेल्या नवीन कवितेचे गोत्रच निराळे होते.

१९५० ते ६० इा कालखंडात मर्हेकर, ऐगे हांच्यासारख्या कवीनी मराठी काव्याच्या सृष्टीत नवे चमत्कार घडवले होते. अनिलांचा मुक्ताच्छंद हा केवळ कवितेने घेतलेला निराळा आकार नव्हता. तो एक अंतर्बाह्य जुलून आलेला नवा काव्याविष्कार होता. हा काळात लिहिलेल्या गिरीशांच्या कवितांचे मर्हेले वाचले तरी त्यांच्या भूमिकेचा खुलासा होतो. 'विमामहर्षी', 'शारदेच्या दरबारांत पॅ० नेहरू', 'देवलांच्या मळ्यांतील कल्यवृक्षास', 'त्रेष्ठ कलावंत गोविदराव टेंबे यांस', 'भिलईच्या यंत्रविशारदास', 'प्रिय मित्र कवि यशवंत यांस', 'त्रेष्ठ कलावंत प्रा० ना० सी० फडके यांस'... इ० इ०. नातवाचा सातवा वाढदिवस, गृहपवेश, भाऊबीज हे कौटुंबिक प्रसंग त्यांची कविता साजरे करत होती. एक गृहस्थ, मित्र, आप, शिक्षक, पिता, आजोबा अशा भूमिकांवरून जगणाऱ्या गिरीशांनी कवितेतून आचरिलेला हा गृहस्थधर्म होता. ती गीते एका फार निश्चल्या अर्थने स्वानासुखाय होती. मराठी काव्याच्या समीक्षेच्या इतिहासाच्या किंवा समृद्धीच्या दृष्टीने त्यांचे मोल फार नाही; पण एक समाधानाने वार्षीक्यात शिरलेले मध्यमवर्गीय गृहस्थ म्हणून गिरीशांना औलखायला हा खुणा फार छान आहेत.

आता ते नव्या लेखकांचे स्वागत आपले खेळायचे दिवस संपवून तंबूतून नव्या गड्यांचा खेळ कौतुकाने पाहणाऱ्या वृद्ध खेळाडूसारखे करत होते. नव्यांची दांडगाई, समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असे. मोठ्या समाधानाने ते निवृत्त झाले होते. म्हातारपणाबरोबर पुष्कळांना जडणाऱ्या किरकिरेपणाचा त्यांना स्पर्श झाला नव्हता. अखेरच्या काळात नव्या पिढीनेदेखील रविकिरण मंडळाच्या कार्याबद्दल कृतज्ञता दाखवून त्यातत्या हयात सदस्यांचा गैरव-समारंभ साजरा केला होता. पाचपत्रास वर्षांपूर्वीची वाढले, घटाकुचेष्ठा यांतून समाजाची कृतज्ञताही टिकून राहिली होती. अशा समाधानाने जगत असताना त्यांना पक्षाधातासारख्या दुष्ट विकागाने छळायला सुरुवात केली. आणि एके दिवशी कुणालाही न चुकवता येणार शेवटचा दौस आला. ज्या पुण्यात त्यांनी आपल्या सुखातीच्या आयुष्यातले चढततार पाहिले, आपली 'फाटकी परिस्थिती' उगीचच चारचौधांपुढे उघडी न करता गृहस्थपणाने पदरी पडेल ते स्वीकारत अखेर 'उदय' होणार हा श्रद्धेने जीवनाची वाटचाल केली, त्याच पुण्यात त्यांची जीवनयात्रा संपली.

एकदा दादांना भेटायला हवे असे अनेकदा वाटे, काही ना काही कारणाने गहून जायचे, दुर्देवाने त्यांच्या निधनाची बातमी अचानकपणाने कळली आणि त्यांचे अत्यदर्शन घडले. माझ्या डोळ्यांपुढे विश्रामबागेच्या त्या चिमुकल्या स्टेशनाच्या फलाटावर माझ्या स्वागताला उभे असलेले 'दादा' येत होते. त्यांचे ते "याइ" कानात पडत होते. आता दादाही गेले आणि विश्रामबाग नावाचे ते चिमुकले स्टेशनही रुळ बदलल्यामुळे नष्ट झाले, लोकाभिरुचीही असेच रुळ बदलते आणि जुनी थांब्याची ठिकाण नाहीशी होतात. उरतात त्या प्रवासाच्या आणि विसाव्याच्या जागांचा आठवणी! त्या आठवणीचे मोल खरे तर आपले आपल्याला! माझ्या वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षी उंच मान करून मी व्यासपीठावर बसलेल्या कवी गिरीशांना प्रथम पाहिले होते, ते 'दादा' म्हणून माझ्या मनातली कृतज्ञता जागवणाऱ्या आठवणीच्या माझेत बसतील हे मला तरी कुठे ठाऊक होते?

मुशाफिर टिकेकर

श्री० ग० टिकेकरंच्या वयाला १६ ऑगस्ट १९७६ रोजी ७५ वर्षे पुरी होत आहेत हे ऐकून मला आशुर्य वाटले. वयाच्या दाखल्यात काही चूक तर गहिली नाही ना, अशी शंकाही आली. नसेलच असे नाही. ते स्वतः इतिहासकार असल्यामुळे आपल्या जन्मतारखेबद्दलच्या वादाची सोय आधीच करून ठेवणेही अशक्य नाही. व्यवसायातल्या लोकांच्या भविष्याची चिंता करावी लागते माणसाला. शोबटी संशोधन म्हणजे ज्या एकाला जे सापडले ते दुसऱ्याने आपल्याला आणखी काहीतरी सापडलेले दाखवून पहिल्यास चूक ठरवणे, याहून फारसे निराळे काही नसावे, ते काही असले तरी आजही टिकेकरंच्या कामाचा झापाटा आणि उत्साह पाहिल्यावर त्यांच्या वयाचा हिशेब सातावर एक एकाहत्तर छ्वा पाढ्याने सुरु होत असेल असे वाटत नाही.

टिकेकरंच्या आणि माझ्या परिचयाला नवकी किती वर्षे झाली हे मला आठवत नाही. ते कदाचित तिथी आणि शक सांगतील. टिकेकरंचे काही सांगता येत नाही. पण गेली पंचवीसएक वर्षे तरी आम्ही सदैव दोस्तीच्या थाटातच एकमेकाशी बोलत आलो आहोत. वयातील अंतर विसरायला लावण्यातले चातुर्य त्यांचे! टिकेकर दणदणीत रागावतात असेही मी ऐकले आहे. माझ्या वाटचाला त्यांचे दणदणीत हसणेव आले आहे.

टिकेकरांसंबंधीची माझी फार लहानपणीची (माझ्या-टिकेकरंच्या नव्हे.) आठवण म्हणजे 'इरण्याच्या शाहाचे मयूरासन पाहून आलेला माणूस' ही

आहे. बलुचिस्तान, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, इराण वरै देशांत जाऊन माणसे सुखरूप परत येऊ शकतात यावर बालपणी विश्वासच बसत नसे. त्या सांच्या देशांतले लोक सदैव खांद्यावर बंदुका टाकून कुणाला तरी गोळी घालण्याच्या घाईला आलेले असतात असे एक चित्र इंग्रज सरकारच्या कृपेने आमच्यापुढे ठेवण्यात आलेले असायचे.

त्यानंतर टिकेकर म्हणजे 'बातमीदार' हे समीकरण डोक्यात बसले. पत्रकार हा शब्द मराठी भाषेत बराच उशिया आला. वर्तमानपत्रात काम करणारा एक तर संपादक किंवा बातमीदारा! त्यामुळे टिकेकरांना 'बातमीदार' म्हणताना माझ्या डोळ्यापुढे कैवळ 'चिपलूण येथे मुसळधार पावसाने भाताच्या पिकाची नासाडी' किंवा 'नगर जिल्ह्यात दुष्काळ' असला मजकूर तिहिणाराच बातमीदार नाही—टिकेकर तसले बातमीदार कधीच नव्हते. पण त्यांनी केलेल्या वृत्तपत्रीय लिखाणात बातमीचा ताजेपणा माझ अवश्य असतो. विषयांची विविधता हा त्या ताजेपणातला एक महत्त्वाचा भाग असला तरी त्यांच्या लेखनाला त्यांनी जडपणा येऊ दिला नाही. त्यांच्या चालण्यासारखेच त्यांचे लेखनदेखील चटाचट पुढे सरकल्यासारखे असते. वर्तमानपत्रातून लेखन करणाऱ्या माणसाला मुख्य पथ्य पाळाये लागते ते कुठल्याही विषयाचे कुपथ्य न मानण्याचे. अत्रांनी एकदा स्वतःला उघडे दिसेल त्या पातेल्यात डोके खुपसणाऱ्या मांजराची उपमा दिली होती. मला वाटते, ही मांजरखोड सर्वच पत्रकारांनी लावून घ्यायला हवी.

कैवळ जीवनात घडणाऱ्या नानाविध घटनांतच डोकावले पाहिजे असे नाही, तर दिसेल त्या ग्रंथातही डोके खुपसले पाहिजे. टिकेकरांचे ग्रंथप्रेम त्यांच्या स्नेहांना चांगलेच ठाऊक आहे. विशेषत: ज्यांच्या ग्रंथांचे त्यांनी परीक्षण करून तपशिलाच्या चुका उघड केल्या आहेत त्यांना. लळूलळू सरकारी रिपोर्टातील पानेदेखील ते बारकाईने वाचत असावेत असे त्यांनी केलेल्या असल्या रिपोर्टाच्या परीक्षणातून दिसते. ते विद्वान आहेत की नाहीत याला महत्त्व नाही. पण अनेक विषयांचा त्यांचा व्यासांग आहे ह्याची सांकेतिक अवश्यकता असते, एखाद्या संदर्भ-प्रश्नासारखी. तिचे खरी आवश्यकता असते ती विद्वानांना काय म्हणायचे आहे ते थोडव्यात आणि सामान्य वाचकाला कळेल किंवा त्याची उत्सुकता वाढेल अशा बेताने सांगणाऱ्या ग्रंथप्रेमी लेखकाची. टिकेकर

व्यासंगी आहेत ते दुसऱ्या प्रकारचे! वल्से, वेलांठ्या न घेता सरळ सुबोधपणाने ते लिहितात. स्पष्टच सांगयचे तर पुस्तक 'बरे की असेतसेच' यासंबंधीची बातमी पुरवतात! त्यातल्या गुणावगुणावर नेमकेपणाने बोट ठेवतात. टिकेकरांनी आजवर लिहिलेल्या असल्या समीक्षणांची जर यादी केली तर ज्ञानाच्या नानाविध क्षेत्रांतील पुस्तकांची ओळख त्यांतून होईल.

मला त्यांच्या ग्रंथभेमातील आणखी एका गोष्टीचे कौतुक वाटते. खादी-भांडारातून अनेक रंगीबेरंगी डिझाइनचे कापडाचे तुकडे आणून काणदी बांधणीच्या ग्रंथाचे विविविच्च कापडी बांधणीत रूपांतर करून त्यांनी आपला ग्रंथसंग्रह नटवला आहे. त्यांच्या खाजगी ग्रंथांचे कपाट त्यामुळे एखाद्या हौशी गृहणीच्या वॉर्डरेबसारखे दिसत असावे. मात्र त्या बाह्य रंगीबेरंगीपणावरून कोणी फसून जाऊ नये. एखाद्या ग्रंथाला कमालीच्या आकर्षक डिझाइनची खादी गुंडाळलेली पाहून तो विशेष रंजक ग्रंथ असावा म्हणून उघडल्यावर हाती 'योगवासिष्ठ' किंवा 'हेमिओपाथीचे उपचार' लागणारच नाही असे सांगता येत नाही. एक तर जीवनातल्या सगळ्याच घटनांवर त्यांचे प्रेम आहे. दुसऱ्या पेशव्याच्या भिकबाळीला मोत्ये काय किमतीची होती हे ते ज्या सहजतेने सांगू शकतील त्याच सहजतेने ते बिहारमध्यात्मा कोळशाच्या खाणीतल्या येदाच्या वर्षांच्या उत्पादनाचा आकडा गतवर्षीच्या मानाने किती घटला किंवा वाढला हेही सांगतील. आणि हे सारे लेखन चिरंतनाचा दावा माडत येत नाही हेही ते जाणतात. एका बाबतीत मात्र टिकेकरांनी केवळ पत्रकाराच्या भूमिकेत न राहता वैचारिक साहित्यात महत्वाची कामगिरी बजावली आहे. ती म्हणजे लोकहितवार्दीच्या शातपत्रांना उजेडात आणण्याची.

इतिहासकार सरदेसायांचा सहवास त्यांना दीर्घकाळ लाभला. त्यामुळे ते इतिहासात रमले. त्यासंबंधीचे त्यांनी लेखनही वारंवार केले आहे. मात्र जुन्या कागदपत्रांत ढांके घातल्यामुळे त्यांनी आपल्या आयुष्याचे नाडीबद्ध भूळखाऊ दक्तर करून टाकले नाही. संन्याशाने एकाच गावी तीन दिवसांवर राहू नये असा एक दंडक होता म्हणतात. पत्रकारानेही एकाच विषयात फार गुंतून पढू नये आणि संधी मिळेल तेव्हा प्रवास करावा. 'चैवेति' हे माणसाला सतत ताजे ठेवणारे जीवनाचे सूत्र आहे. टिकेकर ज्या ताजेपणाने जीवनातले चढूउतार पर करत याहिले आहेत त्याचे रहस्य त्यांच्या 'चैवेति'मध्ये असले पाहिजे. नाना स्वल्पांतून त्यांचा प्रवास चालू असतो. खरे म्हणजे टिकेकरांचे माझ्या डोळ्यांपुढे सतत असणारे चित्र

म्हणजे ते सदैव कुठे तरी 'निघालेले' असतात. नाना प्रकारच्या ग्रंथांचे वाचन हादेखील आपल्या बुद्धीला हिंडवायला काढण्याचाच भाग आहे. अनेक संस्थांशी त्यांचा संबंध आहे. पी० ई० एन०सारख्या संस्थेत त्यांनी भाग घेतल्यामुळे भासतातील अनेक लेखकांच्या पाठीवर ते याप मारू शकतात! प्रत्येक नवे पुस्तक, नवे स्थळ, नवा माणूस हा शोवटी नवा अनुभवच असतो. माणसाचे ताजेपण ह्या नव्याच्या शोधात सतत हिंडण्यात असते. टिकेकराना मी माझ्या इतक्या वर्षांच्या परिचयात कधी म्हातारपणाच्या कंटाळलेल्या सुरात बोललेले ऐकले नाही. शरीराची काठी वाकण्याआधी माणसाचे मन वाकलेले असते. टिकेकरानी मनाला पोक येऊ दिले नाही. तरी त्यांची जीवनाची वाटचाल काही पायघडचांवरून झाली नाही. लेखणी आणि वाणीच्या अनेक झटापटीत त्यांनी वार केले आणि झेलले आहेत. दोस्तांहतकेच त्यांचे विरोधकही आहेत. आयुष्यभर केलेल्या श्रमांचा मोबदला काढला तर तोही आकडा फारसा मोठा होणार नाही. वृत्तपत्र-व्यवसायात आताआताशी कुठे मातवर वृत्तसंस्थांमधून काम करण्याच्या पगाराचे थोडेफार नजेत भरण्यासारखे आकडे दिसतात. टिकेकर ज्या काळी वर्तमानपत्राच्या जगात शिरले तो काळ आर्थिक ओढघस्तीतच जगायला लावण्यारा होता. एकूण देशभक्तीचाच मामला, प्रार्थिक खर्चाची तोळमिळवणी करण्याचा भार टिकेकरवहीनीच्यावर टाकून श्रीपादराव एखाद्या आंतरराष्ट्रीय महत्वाच्या बातमीच्या मागावर किंवा नाना फडणविसांच्या दुसऱ्या लाग्नात त्यांनी हुंडा काय घेतला असावा ह्यासंबंधीच्या कागदपत्राच्या शोधात निघालेले असणार. कदाचित संसाराची सर्व प्रकारची चिंता त्यांनी केलीही असेल. मला नक्की ठाकूक नाही.

एण त्या चिंताना त्यांनी कधी आपल्या घेहन्यावर रेखा ओढू दिल्या नाहीत. त्यामुळेच त्यांच्या वयाचा अंदाज करणे त्यांच्या परिचितानाही अवघड गेले आहे.

राजकीय गोटात वावरूनही ते प्रत्यक्ष राजकारणात कधी पडले नाहीत. फार वर्षांपूर्वी कौंत्रेस पक्षातफे झालेल्या एका पक्षीय समारंभात मी त्यांना प्रवेशद्वारगवर स्वागतासाठी उधे असलेले पाहिले होते. मात्र त्यावरून ते कौंत्रेसवाले असतील असा भी अंदाज केला नाही. कारण पत्रकार असल्यामुळे ते रामराज्य-परिषदेच्या समारंभातही येणाऱ्यांना 'जवरामजीकी' करताना आढळणे अशक्य नक्हते. तसेच त्यांना मी नाटकाच्या प्रयोगात

आणि गाण्याच्या बैठकीतही पकडले आहे. इतिहासाची आवड आणि अस्सल माहिती जमवण्याकडे ओढा असल्यामुळे असेल कदाचित, पण त्यांनी ऐतिहासिक नटक किंवा कादंबरीही लिहिली नाही. वास्तविक वारसा-हक्काने त्यांनी एखादी कादंबरी लिहायला हरकत नव्हती. लिलित बाढ्यमयाच्या वाटेला ते गेले नाहीत. पण अनेक वर्षांपूर्वी एका मासिकात त्यांनी उथळ संशोधनाचा उपहास करणारा एक विनोदी लेख लिहिला होता. त्याचे भला चांगले स्मरण आहे. आदिवासींतील 'कोल' जमातीवर कुणी तरी उथळपणाने तथाकथित संशोधनपर लेख लिहिला होता. त्याच्यावर टिकेकरांनी एक विडंबनपर लेख लिहून त्यात कोलगेटपासून ते कोकाकोलापर्यंत सापडेल तिथला कोल भरला होता. त्यांनी तेवढा एकच विनोदी लेख लिहिला असावा. त्या लायनीत अधिक लेखन करून रजिस्टर्ड विनोदी लेखकांच्या पोटावर पाय आणला नाही. (याबदल आम्ही त्यांचे आभारी आहोत.)

एकदा बातमीदार म्हटल्यावर अनेक क्षेत्रांतला संचार आलाब. बंदोबस्ताचे पोलिस, बैंडवाले आणि बातमीदार हांना कधी कुठे जावे लागेल ते सांगणे कठीण. त्यातून बातमीदाराच्या क्षेत्रात नारद ही अधिष्ठात्री देवता, संदैव आणि सर्वत्र संचार, टिकेकरांनी पत्रकाराच्या व्यवसायातली ही पहिली अट आयुष्याच्या सुरवातीलाच ओळखली असावी. कारण फार वर्षांपूर्वी त्यांनी 'मुशाफिरी' हा नावाचे पुस्तक लिहिलेले आहे. बरे ही नुसती मुशाफिरी नव्हे. बातम्या गोळा करण्यासाठी केलेली मुशाफिरी आणि बातमी म्हणजे नुसती घटना नव्हे. पुण्याहून मुंबईला डेक्कन क्वीन गेली ही घटना झाली. तिची बातमी व्यावला घाटात तिचा एखादा डबा घसरावा लागतो. किंवदन्ती कुठे तरी कुणाचे तरी गाडे घसरल्याशिवाय ती चांगली बातमीच होत नाही. त्यामुळे एकाला रोचक वाचणारी बातमी दुसऱ्याला बोचक वाटते. हा धोका पत्करून टिकेकरांनी ही दीर्घ वाटचाल केलेली आहे. बरे, टिकेकर म्हणजे कुणालाही ओरखडा न काढता लिहिण्याचा संकल्प सोडून बसलेले सानेगुरुजी नव्हेत किंवा कमालीच्या बेचव आणि अलिप्त भाषेत मजकूर लिहिणारे सरकारी प्रसिद्ध-अधिकारी नव्हेत. लिहिलेला मजकूर वाचनीय झालाच पाहिजे असा संकल्प सोडूनच लिहिणे हे एककायला प्राप्त असते. आणि हे लेखन करताना ते टिकाऊ नाही याची मनाला सतत जाणीव असते. वृत्तपत्रीय लेखनाचे सारे यश 'मुहूर्तं ज्ञालितं श्रेयः' असे समजून

लिहिण्यात असते. सकाळच्या चहासारखोच वर्तमानपत्रे हां हां म्हणता थंड होतात आणि पावासारखो दुपारसर्यत शिळी होतात. त्या वर्तमानपत्रातील रेज ताज्या वाटायला लावण्याचा लेखनासारखेच टिकेकरांगमध्यला पत्रकाराने स्वतःला थंड किंवा शिळे होऊ दिले नाही. त्याचे निय-नृत्नाच्या शोधात असणारे उत्साहीण त्यांच्या व्यवसायाने त्यांना शिकवले असावे. वयाचे गणित माझून त्यांनी निवृत्ती स्वीकारली नाही की इतिहासात खूनही वर्तमानाशी असलेली बाधिलकी सोडली नाही. जीवनात मुशाफिराची भूमिका स्वीकारल्यानंतर, पायाला बांधलेले आणि हाती लेखणी घेतल्यावर ढोक्यातले अशी दोन्ही चक्रे त्यांनी सतत फिरती ठेवली आहेत. अस्सल बातमीदागाच्या कुलधर्माता समरून जगातले कुठलेहो स्थान, प्रसंग किंवा व्यक्ती निरुपयोगी मानली नाही. 'जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अंड मास्टर ऑफ नन' हे अन्यत्र दूषण मानले गेले तरी वृत्तपत्रव्यवसायात ते भूषण मानायला हवे. नाना विषयातल्या फार मोठ्या तज्ज्ञतेपेक्षा इथे कुतूहलाला महत्त्व अधिक आहे.

टिकेकरांचे असा ह्वा विविध रंगांनी नटलेल्या जीवनासंबंधीचे कुतूहल ओसरलेले नाही आणि महणूनच त्यांच्या मुशाफिरीला खड पडल नाही. त्या मुशाफिरीनेच त्यांना आजवर सदैव ताजे ठेवलेले आहे. त्यांच्या पंचाहत्तराच्या वर्षांही त्यांची चक्रे निसर्गानियमाप्रमाणे होणाऱ्या शरीरगवरच्या हल्ल्यांना न जुभानता सदैव फिरतीच राहोत अशी इच्छा मनापासून व्यक्त करतो. कारण त्यांच्या जीवनात ह्वा असल्या 'चरैवेति'लाच त्यांनी अभीष्ट मानलेले आहे हे मला ठाऊक आहे.

‘किमया’कार माधव आचवल

असे अचानक जायचे होते तर माधवने आमच्या आयुष्यात यायलाच नको होते. माधव गेल्याची बातमी ऐकल्यानंतर, त्याचा ज्यांच्या-ज्यांच्याशी संबंध आला त्या प्रत्येकाची हीच भावना होती. आमच्या आयुष्यात तर माधव एखाद्या सुंदर कवितेसारखा अकलिप्तपणाने आला. कविता किंवा एखादी चांगली कलानिर्मिती काही सर्वस्वी आपलीच असते असे नाही. ती ज्यांच्या प्राणांना सर्व करून जाते त्या सर्वांचीच असते. एण तितकीच ती त्या त्या माणसाला फक्त आपलीच आहे असे वाटत असते. महणूनच माधवच्या आणि आमच्या नात्याला नेमके कुठले नाव द्यावे हेच मला कळत नाही. माझ्यापेक्षा तो व्यानेही बराच लहान होता. पण दुदी, व्यासंग आणि उत्कटता ह्या बाबतीत कितीतरी पटींनी मोठा होता. त्याचे जगणे खुप समृद्ध होते. त्याचे पाहणे हे एका रसिक झात्याचे पाहणे होते. साहित्य, शिल्प, चित्र, वास्तु ह्यांसारख्या कलांमध्ये त्याला जे कळायचे ते कळणेही फार थोडांना साध्य होणारे कळणे होते. माधवकडून ह्या बाबतीतली एखादी गोष्ट समजून घेणे हादेखील कलेच्या आस्वादासारखा आनंद होता. आपण लिहिलेले काहीतरी माधवला आवडले म्हटले की खरेखरीच मला शाळेतल्या पोरला गणिताच्या मास्लांची शाबासकी मिळाल्यासारखे वाटे. शिष्टाचार महणूनसुद्धा कशालाही छान वगैरे म्हणणे हे त्याच्या स्वभावातच नव्हते. त्याबरोबर हेही खरे की त्याच्या जाणतेपणाचा दबदवा त्याने आमच्या मनावर कधीच निर्माण केला नाही. त्याच्या त्या ठेंगण्यादुसक्या मूर्तींपासून ते त्याच्या वागण्या-बोलण्या-

चालण्यांतल्या तुडतुडेपणामुळे त्याचे ध्यान गव्यात दप्तर लटकावून कौतुकास्पद असे बोलणाऱ्या लहानग्यासारखे वाटे. त्यालाही 'वात्रटपणा' हाच माझ्या स्वभावातला स्थायिभाव आहे असे वाटत असावे. माझ्या साठाच्या वाढदिवसाला अभौष्णितनाचे पत्र पाठवताना माझवने लिहिले होते : "सुनीताच्या पायावर डोकं ठेवून तुझं आयुष्य उजळल्याबदल तिला दंडवत घाल. आणि आजवर निसनिराळ्या प्रसंगी जो गाढवणा केला असरील त्याबदल नाक घासून ईमा माग." साहित्य, कला वर्गीरच्या बाबतीत गंभीर चर्चा झाली की मला त्यातून कटाप करण्यात येत असे.

वीस वर्षापूर्वी आम्ही पौरसला दोन महिने एकत्र राहत होतो. एका खोलीत माधव आणि त्या खोलीला लागूनच असलेल्या दुसरीत आम्ही दोघे. एखाद्या आज्ञाधारक विरंजीवानी आपल्या आईवडलांना काशीरामेश्वर यथासांग घडवावे तसे माधवने आम्हां दोघांना पौरस घडवले. तो आमच्या आधी चार महिने पौरसला येऊन राहिला होता. त्यामुळे तो अधिक जाणकार, 'एकांल द बोझार्ट'ची त्याला शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यानंतर दोन महिन्यांनी मला युनेस्कोची एक फेलोशिप मिळाली. आम्हा दोघांच्याही शिष्यवृत्यात आपापल्या वृत्तीला अनुसरून ज्ञान संपादन करण्याची पूर्ण मुभा होती. पैसे बेताचेच मिळत होते, पण सुनीताने आमच्या त्या पौरसमध्येदेखील एखाद्या कृष्ण लोंजिंग बोर्डिंगची आठवण करून देणाऱ्या हॉटेलातल्या खोलीत, गुप्तपणाने बाबं तयार करायचा कारखाना काढावा तसे एक स्वयंपाकघर थाटले होते. तिचे स्वैपाक होत असल्याची दाद त्या लोंजिंगवाल्या बांडिला शेवटपर्यंत लागली नव्हती. शिवाय परदेशात स्वैपाक पटकन करण्याच्या सोयीदेखील पुष्कळ, त्यामुळे गण्यागोष्टी आणि भटकंती करायला दिवस मोकळा. ह्या दोन महिन्यांत आम्ही आयुष्यभराचे बोलून आणि घालून घेतले. ह्या आमच्या कार्यक्रमात अधूनमधून उद्यानविविदेतले तज्ज्ञ वैद्य आणि वैज्ञानिक आंबेकरही असायचे. वैद्याना तर वृक्षवल्तीचे गोन्ह-प्रवर याठ. त्यामुळे पौरसमध्यात असंख्य वृक्षांशी त्यांनी आमची ओळख करून दिली होती. माधव त्या वृक्षांच्या शिल्पसौदर्यावर भाष्य करायचा आणि वैद्य त्यांच्या स्वभावावर बोलायचे.

एकदा सकाळी नाक्यावरच्या रेटीवाल्याकडून आणलेल्या त्या फेच बागेत दांडवयासारख्या पावाचा तुकडा चहात बुडवता बुडवता सुनीताची आणि माधवची कांदंबरी ह्या विषयावर चर्चा सुरु झाली. डोस्टोवस्की, टॉलस्टॉय, डिकन्स, रेमाके यांच्यासारख्या कांदंबरीकांगंच्या त्या भक्कम

कांदबन्यांचा माधवने फडशा पाडलेला होता. मुख्य म्हणजे त्या त्या कांदबन्यांतले असंख्य प्रसंग त्याला आठवत होते. एकदा तर 'आर्क ऑफ ट्राईफ' मध्ये परिसमधल्या ज्या निरनिगलळ्या रस्त्यांचा आणि गल्ल्यांचा उत्सेख आला आहे त्यातल्या बन्याचशा गल्ल्यांच्या पाट्या वाचूनदेखील आम्ही आलो होतो. हे परिस कोणाला कशा रीतीने झपाटून टाकील हे सांगणे अवघड. त्या दिवशीच्या त्या कांदबरीलेखनावरच्या चर्चेत मी माझ्या मगदुराप्रमाणे चार मुद्दे आणि पोटात चहा-आॅम्लेट-पाव टाकून माझ्या कामाला निघून गेलो. सकाळी साढेनऊच्या सुमाराला मी, ते आमचे ब्रोशां हॉटेल सोडले असेल. थंडीचे दिवस. बाहेर दणकून हिमवर्षाव होत होता. माधवने हिमागमने अनध्याय: करावचे ठरवले होते. माझी एका अनुबोधपट-तज्ज्ञाशी मुलाखत ठरल्यामुळे मला जाणे प्राप्त होते. चार-साडेचारच्या सुमाराला मी परत थरी आलो तर त्या डायनिंग टेबलावर समोर आम्लेटच्या रिकाम्या बशा, रिकामे केलेले चाहाचे कप ठेवून युद्ध या विषयावर रेमार्क ह्या कांदबरीकाराने किती प्रकाराने कांदबन्या लिहिल्या आहेत यावरची सकाळी सुरु झालेली चर्चा त्याच उत्साहाने चालू होती. वर पुढी माधव मलाच विचारत होता : "एवढ्यात परतलास?"

असल्या गण्यागोष्टीत आणि भ्रटकण्यात माधवबरोबर परिसमधले दोन महिने कसे गेले ते कळले नाही. रोदीन केलेल्या बालझाकच्या पुतळ्याचे आम्हांला अकलित दर्शन झाले होते. माधवला तर त्या पुतळ्याचा इंच न, इंच एखाद्या सुंदर कवितेची ओळ न, ओळ पाठ असावी तसा पाठ होता. मग दुसऱ्या दिवशी आम्हो तिथेही बालझाकच्या पुतळ्यापुढे उभे आणि माधव आम्हांला त्या पुतळ्याभोवती प्रदक्षिणा घालायला लावतोय. ती सकाळ, बालझाकच्या पुतळ्याला हलुवारपणाने उजळवीत जाणारी ती कोवळी किऱणे आणि माधवचे ते समजावून देणे हा अनुभवच एक चैतन्यमय शिल्प होकून मनात उभा राहिलेला आहे. माधव हा स्थापत्यकलेतला तज्ज्ञ. त्यामुळे पोकळीशी खेळणाऱ्या शिल्पकांशी त्याच्या मनाचे धागे अधिक जुळायचे. महणूनच 'घर' ही निर्मिती त्याच्या लेखी शिल्यासारखीच होती. माधवने 'ताजमहाल'वर केलेली एक छोटीशी फिल्म आहे. त्या काळी युनेस्कोतल्या अनुबोधपट-तज्ज्ञाशी माझा परिचय झाला होता. ती फिल्म त्यांना दाखवली आणि त्यावरचे भाष्य त्या मंडळीना ऐकवले. माधवच्या विश्लेषणाने तेही इतके प्रभावित झाले, की

ती लहानशी फित्य फ्रेचमधून निवेदन टाकून तिथल्या टी० क्ली० वर दाखवली होती.

रोदां, ताजमहाल, फ्रॅंक लॉइड राइट, हेनरी मूर हे माधवचे अतिशय आवडीचे विषय होते. किंवहुना एका विलक्षण तळमळीने एखाद्या विषयात शिरणे हा त्याच्या पिंडाचाच घर्म होता. निकाळजीपणाने काही करणे त्याला जमतच नव्हते. साधे पत्रदेखील तो किंती व्यवस्थित लिहायचा. दोन ओळीचे कार्ड असो की दहापानी पत्र असो. त्या लेखनात वाक्यरचनेपासून ते अश्वरपर्यंत कुठेही दिसाळपणा नसे. साहित्य, इतर कला आणि माणसे ह्यांतले जे जे काही म्हणून त्याच्या मनाला स्पर्श करून जाई त्याच्याकडे तो किंती तल्लीनतेने पाहायचा. 'जास्वंद' किंवा 'रसास्वाद' मधल्या त्याच्या लेखांतून त्याच्या सौदर्दर्वाचा शोध घेत जाण्याच्या स्वभावाचा प्रत्यय येतो.

बढोद्यातले त्याचे राहते घर हे तर मूळ बंगला बांधून झाल्यावर मालकाने उरलेल्या सामुद्रीतून उधे केलेले दुमजली औट-हाडस होते. पण त्या चिमुकल्या औट-हाडसमध्ये माधवने अशी मांडणी केली होती, की मालकाचा मुख्य बंगला काहीसा ओशाळूनच उभा राहिल्यासारखा वाटत होता. त्या घरात दोनएक वर्षांपूर्वी आमचीं शेवटली मैफिल ह्याली ती अविस्मरणीय, कवी सुरेश जोशी, गुलाम शेख, आमचे परमपित्र शांतराम सबनीस आणि इतर तीनचार गुजराती भाषेतले साहित्यिक, चित्रकार असे आम्ही दहावारा मित्र जमतो होतो. गुजरातेल्या कलावंत आणि झानवंत मंडळीत माधवविषयी किंती आदर आणि आपुलकी होती ह्याचा प्रत्यय त्या रात्री आम्हांला आला. त्या गती माधवची कलादृष्टी नकळत सिद्ध करणारी ती बैठकीची खोलीदेखील एखाद्या पार्श्वसंगीतातल्या तंतुवाद्यासारखी साय करत होती. आमचे गवई लोक पुष्कळदा एखाद्या स्थळी गेले की म्हणतात, "बही सुरीली जगह है—गानेको जी चाहता है." एखादी वास्तुदेखील मोठी सुरीली असते. माधवची ती बैठकीची जागा अशीच सुरीली होती. ती सजवलेली नव्हती. प्रत्येक वस्तू कशी सहजपणाने येऊन बसली होती.

'किमया' हे मला माधवच्या पुस्तकाचेच नव्हे तर जीवनाच्या तत्त्वज्ञानाचेच नाव वाटते. चित्र, शिल्प, स्थापत्य, साहित्य ह्या विषयांत रमलेल्या माधवचा नित्य नवा दीस नवलाचाच असावा. ज्यांच्या स्पर्शाने दगडातून सौदर्यमूर्ती घडतात, शब्दातून अमृतानुभव लाभतो अशा केवळ

आपल्याच देशातल्या नव्हे तर जगातल्या असंख्य किमयागार्विषयी
त्याच्या मनात भवितभाव होता. त्याच्या निर्मितीत तो तम्यतेने शिरायचा.
त्याचे डोळे भोवतालचा निसर्ग आणि मनुष्यनिर्मित कलासुष्टीकडे सदैव
उत्सुकतेने पाहायचे. आणि त्याच्या मनातला चितनशील आस्वादक कधी
समीक्षेच्या रूपाने तर कधी नव्या रचनेतून त्या आनंदाला आकार द्यायचा.
माधवच्या बोलण्यात कधी सैलपणा नसे. साधे बोलणेही उत्कट, त्याच्या
जोडीला अत्यंत तल्लख विनोदबुद्धी. त्यामुळे त्याच्या पांडित्याचा डोह
झाला नाही. ते प्रवाही होते. आल्हाददायक होते. त्या उत्कटतेची मजा
वाटायची. नित्य व्यासंग, उत्तम विश्लेषणबुद्धी यांतून त्याचे सौंदर्यलक्षी मन
कसे फुलारल्यासारखे झाले होते. त्याची खुरी प्रचीती यायची ती त्याला
डिवचल्यावर. मग त्याचे बोलणे ऐकावे. “हे बघ—उगीच शोङ्घया लावू
नकोस—” असे फटकदिशी म्हणून तो बोलायला लागायचा. एवढासा
माधव त्या क्षणी खूप मोठा होत जायचा.

माधवचे मोठेण ऐकावे स्थापत्य-विषयातल्या त्याच्या शिष्यांकदून.
एखाद्या खानदानी संगीतातल्या घण्याच्या शिष्यांसारखे हे आघुनिक
जमान्यातले शिष्य माधवचा गुरु म्हणून अभिमान बाळगताना दिसतात.
त्यांच्या बोलण्यातून लक्षात येते, की आपल्या शिष्यांना सांन्या चाकोऽयांतून
मुक्त करणारा हा गुरु होता. स्थापत्याचा अभ्यास हा संगीतासारखा
आल्हाददायक असल्याचा प्रत्यय आपल्या विद्यार्थ्यांना यायला हवा याची
त्याला ओढ असे. ‘धर’ ही त्याच्या दृष्टीने एक सतत चैतन्याने
रसरसणारी कलाकृती होती. एखादी दुर्मिळ गाण्याची ध्वनिमुद्रिका
आपल्या मिळाला ऐकवावी अशा रीतीने तो त्याला आवडलेल्या नव्या-
जुन्या वास्तू दाखवायचा. एकदा तर त्याने आम्हांला बडोद्यातल्या एका
अत्यंत आडवळणी बोळात नेऊन एका जुन्या वाड्याचे सज्जे आणि
खिडक्या दाखवल्या होत्या. लाकूडकाम दाखवले होते. स्वस्त-धर-
योजनेत तर तज्ज म्हणून त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली होती. पण
स्वस्त म्हणून ती घरे केवळ आसन्याची छपरे नसावी याबदल त्याची
तळमळ असायची. आम्ही काही फक्त परिसमधल्या बागांतून आणि
रस्त्यांतूनव हिंडलो नाही. बडोद्यातही खूप हिंडत होतो. बडोद्यात
माधवच्या मूळ आणखड्यावरून मुख्यत: ॲल्नुमिनियमचे पत्रे वापरून
उभारलेले एक शिवमंदिर आहे. त्या रचनेचे श्रेय त्याला मिळालेले नाही.
दुसऱ्याच कोणीतरी ते उपटले. ते शिवमंदिर पाहायला गेलो असताना

माधवने तिथले शिल्पाकृतीसारखे वृक्षही दाखवले होते. नाना तन्हेच्या आकारांची रहस्ये शोधण्याचा त्याचा उद्योग सतत चालू होता. अलीकडे पिरंगिडच्या आकारातले आणि बांधणीतले रहस्य शोधायचा त्याने घ्यास घेतला होता. पिरंगिडच्या विशिष्ट रचनमुळे आत ठेवलेला पदार्थ जशाच्या तसा टिकतो असे त्याचे म्हणणे होते. घरात त्याने एक चिमुकला पिरंगिडही तयार करून प्रयोग चालवलेला होता.

कविता, कथा, नाट्य, चित्र, शिल्प, स्थापत्य ह्यांतच आता कुमार गंधर्वाच्या गायनाच्या प्रभावामुळे माधवच्या जीवनात सुरांचा प्रवेश झाला होता. कुमारजीनाही निरंमितल्या खेत्रांतल्या गुणी माणसांची ओढ आहेच. इटूर-देवास हे माधवचे नव्या अङ्गुच्छाचे ठिकाण झाले होते. कुमारखण्देश्वरच राहुल बास्पुत्र्यांशी आणि विष्णु विचाळकरांसारख्या प्रतिभाशाली चित्रकारशी त्याचा स्नेह जुळला होता. समानशोलांचाही नेहमीच दृढ स्नेह जमतो असे नाही. मैत्रीच्या भावबंधांचीदेखील एक किमयाच असते. माणसामाणसाना अचानकपणाने एकमेकांचे एक प्रकारचे व्यसन जडते. त्या स्नेहाच्या घनिष्ठणाचा परिचयाच्या वर्णाच्या संख्येशी संबंध नसतो. माधव अशा जिवलग मित्रांच्या बाबतीत भाग्यवान होता. आणि त्याचा स्नेह ज्यांना लाभला तेही भाग्यवान म्हणायला हवेत. उपचारांची बंधने खलकन गळून पडावी असे काहीतरी त्याचा स्वभावात होते. याचा अर्थ तो कुणाशीही सहज जमवून घेणारा होता असा नाही. तसली सैल सहजता त्याच्यात नव्हतो. स्वतःच्या विचारपूर्वक बनवलेल्या मतांना तो घट्ट बांधलेला होता.

कलेतल्या बंडखोरांविषयीदेखील त्याला आघाले आकर्षण नव्हते. त्या त्या कलेतली नवीनता कुठली हे नेमकेपणाने हेरण्याची त्याला प्रतिभेदकीच प्रज्ञेमुळे आणि नित्य व्यासंगामुळे आलेली दृष्टी होती. जगाचा खूप प्रवास त्याला घडला होता. स्थापत्यशास्त्र हा त्याच्या नित्य चितनाचा विषय होता. पण हे स्थापत्य त्याच्या लेखी केवळ दगडा-विटांच्या रचनेपुरते मर्यादित नव्हते. खरे म्हणजे, 'रचना' हीच त्याच्या निदिध्यासाची गोष्ट होती. मग ती शिल्परचना असो, गृहरचना असो की काव्यरचना असो. मूर्तीतल्या अमूर्तांकडे आणि त्या अमूर्तांतून पुन्हा प्रतिभानिर्मित मूर्तांकडे असे हे जे कलात्मक रचनेचे चक्र फिरत असते त्याच्या नाना प्रकारच्या आविष्कारांकडे त्याचे घ्यान लागलेले असायचे! मग माधव ताजामहालाकडे पाहो, को खानोलकरुनच्या कवितेकडे पाहो

की सदाशिव साठेच्या शिल्पाकडे पाहो.

प्रतिभासंपन्न कलावंतला सर्वसामान्यापेक्षा अधिक दिसत असते, अधिक ऐकू येत असते, किंवृत्तु त्याच्या सान्या इंद्रियांना सारेच काही अधिक जाणवत असते. ज्ञाताच्या कुण्ठापलीकडे उडुण करण्याचो शक्ती नसेल तर एखाद्याला फार तर चांगली कारागिरी जमेल. ती कित्येकदा नवनिर्मितीचा भासही उत्पन्न करील. नुसता जगासा निराळेणासुद्धा कित्येकदा कलेच्या क्षेत्रात नवता महणून खफतो. चतुर शब्दापल्य कवितेशी नाते सांगत उधे राहते. नेमकेपणाने नवे आणि निराळे हा भेद ओळखणारी जाणकारी दुर्लभ असते. माधवमध्ये ही जाणकारी होती. तो निर्मितिक्षम कलावंत होताच, पण तितकाच मोठा आस्वादक होता. मला तर त्याच्यातला आस्वादक पाहणे फार आवडायचे. पौरिसला आम्ही मासेल मासोंचा मूकाभिनयाचा खेळ पाहून रात्री हॉटेलवर परतलो. त्यानंतर पहाटेपर्यंत आम्ही त्या अपूर्व अनुभवाने अस्वस्थ होऊन, जागतबोलत बसलो होतो. एखाद्या यापूर्वी कधीही न घेतलेल्या अद्भुत मद्याने झिंग आणावी असे काहीसे झाले होते. माधव मला मण्णाला, “आता रात्रभर बिढान्याभोवती प्रदक्षिणा घालत वस!” त्या मासेल मासोंने आम्हां शब्दांच्या किकरांची ‘ऐशीतैशी’ करून टाकली होती. आपापल्या परीने मी, सुनीता आणि माधव, समुद्रतीरवरचे शांख-शिपले गोळा करावे तसे त्या अनुभूतीचे झण गोळा करत होतो. माधवमध्यांत शिल्पवेड्याने मासोंच्या त्या मूकाभिनयातील असंख्य हलती शिल्पे टिपली होती. कलेतला एक अपूर्व अनुभव आम्ही एकत्र बसून घेतला होता. ह्या घटनेला कितीही वर्ण लोटली तरी माधवच्या भेटीत ती रात्र पुन्हा पुन्हा उगवायची. हा मासोंही एक अद्भुत किमयाकार, जीवनाचे कोडे सोडुण्याची घडपड करणारा कलावंत तत्त्वज्ञ. “*Mime is not a silent art. It is the art of touching people...It is making the abstract concrete and concrete abstract.*” मण्णारा. आपल्या कलेने लोकांना स्पर्श करण्याच्या किमयेने आमची ती भारवून गेलेली अवस्था आठवून ‘हथामि च पुनः पुनः’ होण्याचा अनुभव माधवच्या आणि आमच्या भेटीत आम्ही असंख्य वेळा घेतला. माधवची आठवण येताना त्या अद्भुत जादूच्या रात्रीची आठवण त्यात अपरिहार्यपणाने मिसळून येते. अनुभूतीची अशी काही रहस्ये माणसामाणसाच्या नात्यांत इतकी मिसळून गेलेली असतात, की त्यांतल्या एखाद्याच्या मृत्यूनंतर त्या स्मृतिशिल्पातला

एखादा अवयवच गळून ते शिल्प भंगल्यासारखे होऊन जाते. ती अनुभूती कितीही सुंदर असली तरी तिला एक प्रकारचे काळवंडलेपण येते. स्नेहबंधांची ही एक विलक्षणच तन्हा आहे. एकत्र बसून ऐकलेल्या मैफिली, पाहिलेली चित्रे, शिल्पे, नाटके, केलेला प्रवास, खाल्लेले पदार्थ, रंगवलेल्या रुत्री... कसल्या कसल्या धाग्यांनी हे गोफ विणले गेलेले असतात त्याचे काय गणित मांडावे?

एकत्र घेतलेल्या नाना अनुभवांनी ज्याच्याशी भावबंध गुंतलेले असतात असा माधवसारखा स्नेही पटकन अदृश्य होतो आणि इंद्रधनुषाचे रंग घेऊन आलेले ते धागे कोमेजल्यासारखे वाटतात. तो अनुभव मनात संपूर्ण प्रकट होत नाही. कुणालाही त्या आनंदाची अनुभूती वर्णन करून सांगताना आपण स्वतः संपूर्णपणाने त्या आनंदाने फुलून येत नाही. अगदी एखादा विनोदी प्रसंग असला तरी मनातली एक तार करूण सुरावट एकवत राहते. आनंदाने भरून आलेले मनदेखील पांगुळल्यासारखे होते. त्या अनुभवाचे अस्तित्व त्या अवतीच्या अस्तित्वातून बाहेर काढता येण्यासारखे असूनही तसेच काढता येत नसल्याची एक खंत मनाला टोचणी देत राहते.

एखादा असा जवळचा माणून गेला म्हणजे काय झाले याची जाणीव पहिल्या धक्क्याच्या वेळी येत नाही. त्या दिवशी श्री० पु० भागवतांचा कोन आला. “माधव गेला!” एवढेच ते म्हणाले. किंव्हना एवढेच ते बोलू शकले. दहा-बारा दिवसांपूर्वी येऊन बडोद्याला परतलेला माधव. कॉलेजमधल्या मुलामुलीसाठी, त्याच्या त्या स्वस्ता-धरबांधणी-तंत्रात बसणारे छोटेसे चित्रपटगृह पुणे विद्यापीठाला बांधून द्यावे अशी एक कल्पना आमच्या मनात होती. माधव आमच्यासाठी त्या वास्तूचे आरखडे तयार करत होता. सुनीताची आणि त्याची चर्चा होत होती. तो सारा तपशील आणि इतर काही कल्पना तिने लिहून काढून आदत्याच दिवशी त्याला सविस्तर पत्र पाठवले होते. ते पत्र त्याच्या निष्ठानंतर त्याचा धरे जाऊन पोहोचणार होते. हे कसले अवानक जाणो! वासाविक त्याआधी एकदा तो पुण्याला आला असताना त्याची प्रकृती ठीक दिसली नाही. त्याला चांगल्या डॉक्टरांकडून तपासून घे म्हटल्यावर त्याने संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घेऊन आपण ठणठणीत असल्याच्या वैद्यकीय रिपोर्टाच्या झेरॉक्स-प्रती काढून, “च्या” म्हणून आम्हांला पाठवल्या होत्या. आनंद-वनातल्या भिन्न-मेलाव्यात, हेमलकशाच्या घनदाट जंगलात हिंडताना

तिथल्या वातावरणात साजून दिसतील अशा वासू उभ्या करण्याची स्वप्ने पाहणार माधव आत पुढा भेटणार नव्हता. तसे पाहिले तर जगत कुणीही कुणाला संपूर्णपणाने भेटतच नसते. निकटच्या स्नेहातच नव्हे तर वर्षानुवर्षे एकत्र नांदणाऱ्या नवराबाबायकोंतदेखील एकमेकांचे कमीअधिक अंशच एकमेकांच्या वाटयाला येत असतात. आम्हांला जाणती नजर लाभलेला, व्यासंगी, डोळ्यांत पाणी येईपर्यंत खळाकून हसणार माधव लाभला. माझ्या गुढाघ्याच्या दुखण्यावर औषधोपचार सुचवताना, “स्वतःचा विश्वास नाही वर्गे शहाणपणा न करता तुझी जन्मकुडली पाठवून दे” म्हणून पन्ह लिहिणार माधव. इतकी चिकित्सक बुद्धिमत्ता असूनही, “रोज गणपतीचे स्तोत्र म्हणत जा” असे मला मनापासून सांगण्याचा भावडा श्रद्धाळूपणा दाखवणारा माधव. जी० एसारख्या लेखकाच्या, एखाद्या रेदांच्या शिल्पाच्या, एखाद्या वास्तूच्या दृश्य स्वरूपाआड दडलेला रहस्यापुढला पडदा अलगद वर उचलून त्यातली मर्मस्थळे दाखवणारा माधव. सुंदर आणि संवेदनाशील मनाचा माधव आम्हांला लाभत होता. शैशव आणि प्रौढत्व याचे मोठे मोहक रसायन मिसळलेले होते त्याच्या स्वभावात. त्याच्या जाणतेपणाचा अचंबा वाटायचा आणि भाबडेपणाची थट्टाही किंवदन्ती मोह आवरत नसे.

माधवची, ‘एक छोटा माधव’ आणि ‘एक मोठा माधव’ अशी दोन स्वरूपे मनाला भावायची. त्याच्या त्या चिमुकल्या मूर्तीत आणि हालचालीत, गुगावण्याचा अभिनय करून बोलण्यात आणि घटकेत मनापासून हसण्यात एक प्रकारचे बालपण असायचे. मोठा माधव मात्र खूपच मोठा होता. ते मोठेपण त्याच्या ‘किमया’, ‘जास्वंद’, ‘रसास्वाद’सारख्या ग्रंथांतून पाहावे. एका अत्यंत रसिक आणि तितक्याच प्रगल्भ मनाशी योग जुळून आल्याचा पानापानातून प्रत्यय येत असतो. सदा जागृत गहून पाहणे म्हणजे काय, अनुभवाणे म्हणजे काय आणि त्या अनुभूतीची तितक्याच वेदक शब्दांतून अभिव्यक्ती करणे म्हणजे काय याचा अनुभव घ्यायचा असेल तर माधवचे ‘किमया’ वाचावे. मराठी साहित्याचे लेणे म्हणावे असा हा संग्रह आहे. प्रकाश, रेषा, पाणी, अवकाश, रूप अशा जीवनातल्या सान्या किमया घडवणाऱ्या घटकाच्या रहस्यात माधव शिरला आहे. वास्तुशास्त्रातला तो पंडितच होता. पण घराच्या नकाशाच्या रेषा आखताना सारंगीच्या तारे जुळवाच्या तशा ताणून ती सारी रचना सुणत आणणारा तो कलावंतही होता.

अगदी अलिकडली गोष्ट आहे : इंदूरला गेलो होतो. माझे आणि माधवचेही मित्र राहुल बासुपुते आणि वित्रकार चिंचाळकर यांनी मला त्यांच्या मंडी नावाच्या मिश्राच्या घरी नेले. घरात शिरताना मी एकदम त्या तरुण घरमालकाला म्हटले, “काय सुंदर घर आहे हो तुमचे!” “माधव आचवलांचे डिझाइन आहे.” तो महणाला. माधवनेच लिहिले आहे. “घर हे अति नाजुक तंतुवाद्य आहे. वाढ नीट हव, आणल्या सर्व मनस्थितीना अनुरूप असे झंकार त्यामधून निषू शकतात. कळूनी घरात पाहुणे म्हणून याव.” माधवची ही कल्पना त्या चिमुकल्या घरात त्याने खरी करून दाखवली आहे. मला स्वतःला कुणी आपले घर दाखवतो म्हटले की घडकी भरते. बहुतेक माणसे ‘सोयी’ दाखवतात. हे घर दाखवावे लागताच नव्हते. एखाद्या विकसत जाणाऱ्या रागासारखे मनात शिरत होते. माधवकडून गृहरचना करून घेणारा तो तरुण गृहस्थ क्षणात माझा स्नेही झाला. उपयुक्तता आणि एकदम अंगावर न येता मनात हवूहवू झिरणारे लावण्य यांचा भावबंध जुळलेली घरे व्यवचित पाहायला मिळतात. माधवचे कलासक्त मन त्याच्या वास्तुनिर्मितीतून नाजूक तंतुवाद्यावरच्या सुरावलीसारखे प्रकट झालेले होते.

आता यापुढे, माधवचे अशारीर अस्तित्व त्याने केलेल्या साहित्य आणि स्थापत्य-कलेतल्या रचनेतूनच जाणून घ्यायला हवे. असे तडकाफडकी गेल्यासारखे हे जग सौऱ्यून जायचे त्याचे वय नव्हते. ‘ताजमहाल’वर लिहिताना माधवने म्हटलेय, “खरे तर ताजमहालसंबंधीचे माझे बोलणे हे त्या कलाकृतीने माझ्या मनावर केलेल्या परिणामासंबंधीचे बोलणे होते.” माधवची वारंवार आठवण येताना वाटते, की माधव हीदेखील निसर्गने एक प्रकारची कलाकृतीच निर्माण करून काही काळ आमच्यासारख्यांच्या आयुष्यात अर्थ आणि रंग देण्यासाठी पाठवली होती. तो देणाराही असा लहरी आहे की देतानाही “देऊ का?” असे विचारत नाही आणि परत नेतानाही “नेऊ का?” असे विचारत नाही. देतो आणि नेतो.

नाटचरंगी रंगलेला शरद तळवलकर

शरद तळवलकरची आणि माझी प्रथम भेट कधी झाली ते मला आठवत नाही. त्यालाही आठवत नसेल. शिवाय आमबी भेट म्हणजे काही छत्रपती आणि समर्थांची भेट नव्हे; त्यामुळे "... शके अमुक अमुक, तमूक नाम संवत्सरे, कार्तिक शुद्ध (किंवा वद्य) एकादशीची पवित्र तिथी होती, शरदाचे टिपूर चांदणे सांडले होते..." अशी, आमचे परमभिन्न बाबासाहेब पुरंदरे यांच्या ऐतिहासिक शैलीत ह्या भेटीचा रोमहर्षक वृत्तान्त सांगायचीही कोणाला गरज पडणार नाही.

एण तिथी आठवत नसली तरी भेटीचा काळ आठवतो. तसा आम्ही दोघांनीही ह्या जगात नोंदवेबर महिन्यात म्हणजे अत्यंत सुखद वगैरे शरद झऱ्हतूत प्रवेश केला. सुमारे साठ-बासहू वर्षांपूर्वी नोंदवेग्रात जन्माला येणाऱ्या अर्भकांच्या कुळलीत इतर सत्राशेसाठ घंटे करत असताना, नाटकात काम करावला कधी मिळेल याचा घोर लागण्याचा योग असावा. कारण सुमारे चाळीस वर्षांपूर्वी मी फर्युसन कॉलेजात आणि शरद एस० पी०त अभ्यासाचा बहाणा करत असताना नाटकात शिरण्याच्या घडपडीत होतो. फर्युसनमध्ये रसू थीरसागर, भालबा केळकर, जगन्नाथ आठवले वगैरे मित्र गॅंदरिंगच्या नाटकात नाव कमावून होते; आणि तिथे एस० पी०मध्ये बाबूराव गोखले, शरद तळवलकर, हेमचंद्र गुप्ते, नंतर माधव वाटवे ही मंडळी गॅंदरिंगच्या हंगामात परीक्षेच्या हंगामाहूनही अधिक कामात असायची. फर्युसनपेक्षा एस० पी०च्या नाटकाचा दणका अधिक जोरदार असायचा. त्यांची परंपराही जरा उज्ज्वल म्हणावी अशीच होती.

पूर्वमुरीत बाळासाहेब नेलेकर, राजाभाऊ वैद्य, प्रा० प्रभुदास भुपटकर वर्गेर मंडळी होती. नेलेकरांनी 'एकच व्याला'तल्या सिंधुच्या कामाने आणि थेट बालगंधर्वाच्या ढंगाने पदे म्हणण्याने, "अहो, बालगंधर्वाला झाकावं आणि आभिच्या बाळाभाऊला काढाव!" अशी तारीफ मिळवली होती.

तळिरामाचे काम करणाऱ्या राजाभाऊ वैद्यमास्तराना तर खुद बाल-गंधर्वानीच 'हा खुरु गडकरीमास्तरांचा तळिराम' अशी शाबासकी दिली होती. त्या प्रयोगात मी भगोरथ होतो. (ही भूमिका करण्याचा वैद्यावरही प्रसंग येक नये अशी त्या वेळी माझी भावना होती ती आजवर टिकून आहे.)

ही सर्व नट मंडळी कॉलेजच्या किंवा क्लबांच्या हौशी वातावरणातच नाटके करत राहिली. पण एस० पी०च्या गैंदरिंगमध्ये अभिनयाचे पहिले धडे गिरवणारे बाबूगाव गोखले, शरद तळवलकर, माघव बाटवे, कर्नल हेमंत्र गुप्ते यांनी मात्र रंगभूमीशी कायमचे नाते जुळवले. शरद तळवलकर फुरसती-फुरसतीने अभ्यास आणि सतत नाटक करता करता एम० ए०देखील झाला आणि पुणे विद्यापीठात कारकुनाच्या हुद्यावर चिकटला. पुणे विद्यापीठाने त्याला एम० ए० असूनही प्राध्यापक होण्यासाठी प्रोत्साहन न देता कारकून केले, हे त्या विद्यापीठातल्या तत्कालीन नोकरीला लावण्याचा सज्जनांचे मराठी रंगभूमीवर फार मोठे उपकार आहेत. शरद मराठीचा प्राध्यापक झाला असता तर तोडाला रंग न लावता 'मराठी रंगभूमीचा उद्दगम आणि विकास' किंवा 'खाडिलकरांच्या नाटकांतील राजकीय संर्घण', 'भरताचे नाट्यशास्त्र आणि मराठी रंगभूमी' असे काही तरी लिहून, आणि शरद किंवा वसंत व्याख्यानमालेत त्याच विषयावर अकर-बार लोकांपुढे भाषण करून नाट्यविषयावरची अंथोरिटी झाला असता. तो नाटकाला मुकला असता आणि असंख्य लोक त्याच्या अभिनयाला मुकले असते.

ज्या काळी शरद पुणे विद्यापीठात कारकुनी करण्याचा अभिनय करत होता त्याच काळात मी कारकुनी, मास्तरकी वर्गेरवे रोमहर्षक अनुभव घेऊन पुण्यातल्या नभोवाणी-केंद्रात नोकरीला लागलो होतो. शरद तिथे नुसतीच शर्ट-प्यांट घालून याचाचा थंडीच्या दिवसांतसुद्धा एखी कोट घालणाऱ्या शरद नुसत्या शर्ट-पैटीत रेडियो-केंद्रावर कां येतो याचे रहस्य माझ्या नेमके लक्षात आले होते. काणण मीदेखील मुंबईला इन्कमटॅक्स कधेरीत कारकुनी करत असताना खुर्चला कोट लटकावून त्याच

इमारतीत वरव्या मजल्यावर असलेल्या रेडियोच्या स्टुडियोत ठिक्का देऊन
 असे. शरदचा तो पेटंट निळा वुलन कोट तिथे विद्यापीठातल्या कचेरीत
 खुर्चीवर लटकलेला आहे हे ओळखायला डिटेक्टिव शैरलॉक होम्स
 असायची गरज नव्हती. त्याच काळात आम्हा दोघांचेही परममित्र
 खांसाहेब ट्संतराव दैशपांडे यांनी मिलिट्री अकाउंट्समध्ये आपल्या
 कारखुनी खुर्चीच्या पाठीच्या मापाचा एक कोट जुन्या बाजारातून पैदा
 केल्याचेही ऐकिवात होते. मी काय किंवा वसंतराव काय, आम्ही ब्रिटिश
 सरकारचे गेल्या जन्मीचे सावकार. ह्या जन्मी पणाऱ्याच्या रूपाने दरमहा
 चाळीस-बेचाळीस रुपयांचा कर्जाचा हत्ता वसूल करत होतो. पुणे
 विद्यापीठावे शरदचेही असेच काही तरी घायवे राहून गेलेले देणे असावे.
 शरद कचेरीत काम न करता सतत नाटके करत हिडतो, रेडियोत
 मुक्काम ठेवून असतो अशी त्याच्याविरुद्ध कुठल्या तरी इमानी कारखुनाने
 चुगली करून त्याला पेचातही आणले होते. पण शरदवर सगळ्यांचा लोभ
 इतका को चौकशी करायला आलेल्या अधिकाऱ्याला अवघ्या नभोवणी-
 केंद्रावर 'कोण शरद तळवलकर? कुठला शरद तळवलकर?' करून
 वाटेला लावल्याचीही कथा आहे. आम्ही गांधीजीच्या अहिंसा-धोरणाला
 संपूर्ण पाठिंबा देणारे होतो. पण सत्याच्या बाबतीत मात्र वेळप्रसंग पाहून
 काही सोयिस्कर विवार करावा असे मानणाऱ्यापैकी असल्यामुळे चुगली
 करायापेक्षा सांभाळून घेणाऱ्याचीच संख्या अधिक होती. त्यातून शरद
 म्हणजे सगळ्यांचाव मित्र, तो नट तर चांगलाच आहे. पण ज्यांच्यावर
 रागावणे, भांडण करणे केवळ अशक्यव असते अशा प्रकारची जी
 दुर्मिळ माणसे असलात त्यांतला आहे. म्हणूनच शरदचा उल्लेख शिष्टाचार
 म्हणूनदेखील बहुवचनात करणे अवघड जाते. आता तो साठ वर्षांचा
 झाला तरी त्याच्या नावापुढे 'राव' किंवा 'जी' किंवा 'साहेब' आले
 नाहीत, खेर तर आम्हा प्राचीन मित्रांच्या अळुण्यात तो 'शन्या'च. पण
 त्याला शरदपर्यंत न्यायला हया. नाही तर त्याच्या साठाच्या वाढदिवसाच्या
 प्रसंगी ते अगदीच हे दिसेल. पण 'नटवर्य शरदराव' हे मात्र अशक्य.

आम्ही नाटक किंवा मराठी चित्रपट यांच्या भानगडीत पडलो तो काळ
 तिथे नांदण्याविषयी फारसा उत्साह वाढवणाऱ्या नव्हता. पण हा नाटकाचा
 खुला नाद पुरेसा होणारच नाही. आजही मी एखादे नाटक पाहायला गेलो
 आणि तिसरी घंटा झाली, को आपण पडघापुढे प्रेक्षागारात असण्याएवजी
 पडदा वर जाण्याच्या आतुरतेने पडघामागे रंगमंचावर एंटी घ्यायला सज्ज

असणाऱ्यांत हवे होतो असेच वाटते. शरद पुणे विद्यापीठात तग धरून राहिला असता तर कुलसचिव वगैरे झाला नसताच असे म्हणता येत नाही. माणसाचे काही सांगता येत नाही. पण आयुष्यात आपल्या मनाला टोचणी लावण्या गोष्टीच्या साध्यासाठी एकदा तरी अंधारात उडी घ्यावीच लागते. त्याशिवाय मनाला लागलेली तळमळ शांत होत नाही. तिथे खडकावर डोके फुटले तरी चालते. त्या वेदना परवडतात. नाटकांसारखी व्यवसाय आणि कला ह्यांचे मिश्रण असणारी गोष्ट तर नटाच्या तळमळीचा अंत पाहणारी. घरातली पेटती चूल कधी थंड पडेल ते सांगणे खुद नटराजालाही शक्य नाही. भारतीय नटांचे हे दैवतही सुस्थितपणारेक्षा भर्णगणणाच अधिक पसंत करणारे. शरदने नाटबव्यवसाय ओहोटीला लागलेल्या काळात हे घाडस केले. कारखुनीला रामराम ठोकला. कदाचित कोट सांभाळून आपले नसलेले असितव असल्याचे भासवण्या खुर्बीच्या चारी पावाना हात लावून प्रणाम केला असेल. (तसा तो श्रद्धाळू आहे. रोज पूजाबिजाही करतो. कसलीशी पोथोही वाचतो.) पुढे गणपतराव बोडसांचे त्याला मार्गदर्शन लाभले. 'संशयकल्लोळा' त फालनुनराव, 'एकच घ्याल्या' तला तळिराम अशा जुन्या नाटकांतल्या भूमिका तयार केल्या. (भगीरथ झाला नसेल.) मिळेल त्या नाटक-मङ्गळीच्या नाटकात मिळेल ते काम आणि जिथे असेल त्या गावी जाऊन करायला सुरुवात केली. जिथे शरद तळवलकर सून उभा राहिला नाही असे, मला वाटते, येटर किंवा नाटकासाठी तासुरता घौंथरा केलेले, ह्या महाराष्ट्रात एकही गाव नसेल.

ते थोडेकार स्वस्तराईचे दिवस असले तरी दहा-पंधरा रुपयांहून गद्य नटाला अधिक नाईट मिळण्याचा तो काळ नव्हता आणि युद्धोत्तर काळात तर सामान्य परिस्थितीतला मिळवता माणूस आणि वस्तुंचे भाव यांचे सल्लग कधीच जमले नव्हते. चहा आणि बटाटावडा वटू मिळून दोन आण्यांत मिळायचा. त्या काळीही आमची श्रीमंती एक आण्यावरच अडकून पडलेली. त्यामुळे नुसता चहा किंवा नुसता बटाटावडा एवढावावरच भागवावे लागे. बटाटावडा मागवण्याआधी 'टू टी और नॉट टू टी' हा प्रश्न पडायचा.

अशा परिस्थितीत शरदने एक तारखेला मिळण्याचा पगागतून येणाऱ्या स्थैर्याकडे पाठ फिरवली. शस्त्रद्वे हे घाडस यशस्वी ठरले असे म्हणेपर्वत त्याच्या वयाची साठ वर्षे संपली. ही सगळीच वाट काही तो

पायधड्यांवरून चालत गेला नाही; पण सामान्याच्या नजरेला न दिसणारी
 एक निखळ आनंदाची पायधडी मात्र त्याच्या पायाखाली सदैव होती.
 गेल्या चाळीस वर्षांच्या आमच्या परिचयात त्याच्या तोऱ्हून रंगभूमीची सेवा,
 निष्ठा, मराठी रंगभूमीच्या प्रगतीच्या दिशा, नवीन रंगभूमीचे स्वरूप असले
 नाटक करण्याच्या दृष्टीने सर्वस्वी असंबद्ध शब्द मी तरी ऐकले नाहीत. ह्या
 कुठल्याही फाटक्यात आपला पाय अडकू न देता तो फक्त नाटकात
 मस्त जमून कामे करत आला आहे. ज्या आनंदात तो पुण्यातल्या
 बालगंधर्व रंगमंदिरात उभा राहतो, त्याच आनंदात कुठल्या तरी मौजे
 भेडकेवाढी ग्रामस्थ मंडळीने ठरवलेल्या ज़ेतल्या नाटकात दगडी
 चौथन्याच्या स्टेजवर फालगुनरावाची एंट्री घेतो. समोर लोडाला टेकून
 बसलेले एखादे सरपंच 'संशयकल्लोळ' पाहताना, ''ए तळवलकर, त्या
 गानाच्या बाब्याला एखादी झाकपैकी लावनी हानायला सांग!'' अशी
 फर्माइशही करीत असतो. तळवलकराची आणि त्या गाणाच्या पाटर्चाची
 वळख असल्यामुळे त्याच्या वशिल्याने आपले काम होऊन जाईल असा
 त्याला विश्वासही असतो. तसे पाहिले तर कुठल्याही विनोदाला प्राण गेला
 तरी हसणार नाही असली भीजप्रतिज्ञा करून पहिल्या रांगेत बसणाऱ्या
 आणि प्रयोगात नाट्यमूळ्ये (म्हणजे काय देव जाणे!) नोट सांभाळली
 जाताहेत की नाही हे मनातल्या काट्यावर तोलत असणाऱ्या
 समीक्षकापेक्षा हा भावडा सरपंच बय असेही शरदला वाटत असेल.
 नटांनी किंवा नटींनी आपली कुठली कलात्मक इच्छा पुरवावी व ती
 पुरवण्यात कुठे कोण उणे पडले ह्याचा पंचनामा वर्तमानपत्रात छापून
 जगाला सांगण्याएवजी एखाद्याने तिथल्या तिथे सांगितले म्हणून फारसे चूक
 म्हणता येणार नाही. त्या सरपंचाच्या दृष्टीने नाटक हा जसा खेळ आहे,
 तसाच शरददेखील गेली चाळीसएक वर्षे नाटक-नाटक खेळत आलेला
 आहे. अत्यंत खेळादृपणाने खेळत आला आहे.

अशाच एका आडगावच्या 'एकच याल्या'च्या प्रयोगात शरद तळिराम
 असताना आयत्या वेळी भगीरथ उगवला नाही. (तो नट नवकीच
 उत्कर्षाच्या मार्गाला लागला असेल.) मग कंत्राटदाराने थेटराच्या दारातच
 एका माणसाला भगीरथाचे काम कराल का विचारले. तो आपल्याला
 काय विचारले हे समजण्याच्या अवस्थेत नव्हता. विचारणारा कंत्राटदाराही
 हा प्रश्न विचारताना आपण कुणाला काय विचारतो आहो याचे भान
 असण्याच्या अवस्थेत नव्हता. पडदा वर गेला तेव्हा तळिराम झालेल्या

शरदच्या शेजारी उम्मी अवस्थेत पोहोचलेला एक इसम भगीरथ म्हणून
 बसवला होता. तळिराम झालेल्या शरदने, “म्हणे एकदा घेतली तर सुट नाही!” एवढे वाक्य म्हटल्यावर तो भगीरथ “काय?” असे म्हणाला.
 त्या क्षणी त्याच्या तोंडून आलेल्या भपकाच्यामागे ग्रामीण बनवटीच्या
 किमान दोन बाटल्या रिचवल्याचा रेटा होता. शेवटी शरदने राम गणेशांची
 मनोमन क्षमा मागत त्या तळिराम-भगीरथ प्रवेशाची नाट्यछटा करून
 भगीरथाचेही संवाद त्यांना अवतरण-चिन्हांत टाकून म्हणून प्रसंग निभावून
 नेला. शेवटी तळिराम त्या भगीरथाला “तुम्हांला पोहोचवायला येक
 का?” असे काही तरी विचारतो. हा टेपरवारी भगीरथ जो भडकला,
 “आवला, मला काय चढली असं बाटलं का काय ल्येका तुला—” असे
 काहीसे बोलायला त्याने सुरुवात केली तोच धूत पडदेवाल्याने शिट्टी
 वाजवून पडदा खाली आणला. शरद एवढी प्रसिद्धी मिळालेला कुठलाही
 नट भडकून नाटक टाकून निधाला असता. शरद मात्र विंगेत आल्यावर
 एकोकडून दरदरून फुटलेला घाम पुसत होता आणि पोट धरधरून हसत
 होता. शरदच्या तोंडून हे अनुभव ऐकणे हा तर अतिशय आनंदाचा भाग
 आहे. उपजत विनोदबुद्धी आणि सुसंस्कृत कुटुंबात वाढताना घडलेले
 साहित्य-संगीताचे उत्तम संस्कार हांचा त्याच्या व्यक्तिमत्त्वात उत्तम मेळ
 साधलेला आहे. काही वर्षे कारकुनी लेखणी चालवूनही त्या लेखणीची
 कुरकूर त्याने स्वभावात उत्तरु दिलेली नाही. पण त्याचा खेळाडूपणा
 म्हणजे उथळपणा मात्र नव्हे. पुक्कळदा गांभीर्य हे अज्ञान झाकायचे ढापण
 असते. तसला गंभीरपणा त्याच्यात अजिबात नाही. एखाड्या भूमिकेत तो
 चटकन त्याच्यातल्या अभ्यासू आणि बुद्धिमान नटाचे असे वेधक दर्शन.
 घडवून जातो, को शरदला नुसताच कौमिंदक नट समजणाऱ्यांना हे याणी
 किती खोल आहे याचा प्रत्यय आल्यावाचून गहत नाही. ‘दिवा जळू
 दे’मध्ये त्याचे पोस्टमनचे काम त्याच्या चांगल्या जाणकारीची चुणूक
 दाखवून गेले आहे.

अभिनयातली सहजता हा एक दुर्मिळ गुण आहे. उपजत मधुर
 आवाजासारखीच ती एक देणगी आहे की काय, असा मला प्रश्न पडतो.
 मी मी म्हणवून घेणाऱ्या नटवर्याच्यासुद्धा घेहन्यावरचा “मी काय अभिनय
 करून राहिलो आहे पहा” हा भाव लपत नसतो. रंगभूमीवर शब्दचातुर्यानि
 झगमणारी वाक्ये केकून टाळी वसूल करायला उत्तम पाठांतर आणि
 स्वच्छ वाणी एवढे भांडवल पुरते. अद्भुतरम्य किवा ऐतिहासिक नाटकांत

असल्या आतषबाजीला खूप वाव असतो. पण “जरा तो पाण्याचा तांच्या
द्या हो इथे” यासारखे सोपे वाक्य नाटकात म्हणताना ते नाटकातले
वावय नसून खरेच त्या पांत्राला पाणी हवेय असे वाटायला लावणे मुळिल
असते. संवादात साधी वाक्ये लिहून इष्ट परिणाम साधणे हे नाटककाराला
जितके कठीण असते तितकेच ते त्या तसल्याच साधेपणाने हजार
प्रेषकांना पौहोचवणे कठीण असते. शरदच्या वाटचाला मुख्यतः ज्याला
विनोदी म्हणतात असल्याच भूमिका आल्या. तरुण वयातच तो साठीला
साजणारे टक्कल डोक्यावर वागवृ लागला. कदाचित वयस्कर भूमिका हा
त्याला लवकर पडलेल्या त्या टक्कलाचा गुण असेल. पण त्याच्यातल्या
कलावंताचा ताजेपणा, त्यातले तारुण्य मात्र यत्किंचितही ओसरलेले नाही.
कोणालाही ऐकत गहावेसे वाटावे असे त्याचे रंगभूमीवरचे बोलणे असते.
त्या बोलण्याला साजून दिसणारे बोलके डोळेही त्याला लाभले आहेत. ते
मिस्किलपणाइतके कारुण्यही त्याचे परिणामकारक रीतीने दाखवू
शकतात. आपले बोलणे विनोदी करायला त्याला कसलीही युक्ती
वापरावी लागत नाही की हातवाच्यांचा आटापिटा करावा लागत नाही.
सहजता नसलेले कॉमिक पार्टी प्रेषकांना काव आणत असतात. दिनकर
कामण्णामध्ये ही सहजता होती. गंधर्व कंपनीत तळिरामाचे काम
करण्याच्या भांडारकरांच्यात होती. बबन प्रभूमध्ये होती. तमाशात ही
सहजता दादू इंटुरीकरांच्यात होती. विनोदी भूमिका करताना नटाचा एका
निराळ्या दृष्टीने कस लागतो. कारण इथे प्रेषकांच्या नादी लागण्याचा मोह
अनावर असतो. विनोदी नट आणि संगीत नट-नटी प्रेषकांच्या आहारी
जाऊन नाटकाचा कधी बढूचाबोळ करतील हे सांगणे अवघड! एखादे
गाणे विनाकारण ह्या रागातून त्या रागात एखाद्या नाठाळ जनावरासारखे
खेचत नेणाऱ्या संगीत नट किंवा नटोप्रमाणे जणू काय नाटककाराने
लिहिलेला विनोदी संवाद पुरेसा हशा पिकवणार नाही ह्या समजुतीने काही
विनोदी नट आणली विनेद्युदी वापरतात—नको त्या ठिकाणी नको तितके
अंगविक्षेप करत असतात. शरदला असल्या अघोरी उपायांनी हशे
पिकवण्याची कधी गरजच भासली नाही. त्याचा रंगभूमीवरचा वावर
त्यामुळे कधीही आगाऊ किंवा विसंगत वाटला नाही. ‘करायला गेलो
एक’मधला त्याचा हरिभाऊ हर्षे आणि बाबुगव गोखल्यांचा मामा
मालवणकर यांची जुगलबंदी कधीही अतिरेकी झाली नाही. पण प्रेषकांची
मात्र हसून हसून पुरेवाट क्वायची. शरदचे आणखी एक काम मला फार

आवडले होते : विजय तेंडुलकराच्या 'हटी मुलगी' मधल्या बापाचे, हे काही विनोदी काम नव्हते, शरद त्यातल्या संसाराचा गाडा ओढून नामा वाकून गेलेल्या बापाची भूमिका इतकी सुरेख करायचा, कौं ह्या नटाचा विनोदी भूमिकाशी काही संबंध असेल अशी शंकाही येऊ नये, विजय तेंडुलकराच्या ह्या चांगल्या नाटकाने जीव कां घरला नाही हे एक कोडेच आहे, नाटकाचे आयुष्ठदेखील माणसाच्या आयुष्ठासारखे अनिष्टित असते हेच खरे.

शरदने नाटकाच्या लहरी स्वभावाचे खेळ पाहत आणि त्यात खेळत खेळत साठी गाठली. मराठी विक्रपटातीही त्याला खूप लोकप्रियता लाभली आहे, त्या वशाने तो हुरळला नाही. जाहिरातीत आपले नाव कितब्या क्रमांकाला आहे तेही तो कधी पाहत नाही. उलट गर्णांच्या अङ्गुच्छात 'आपली फजिती' हा त्याचा हमखास रंग भरणारा विषय आहे, त्याने त्या आठवणीचे मजेदार पुस्तकही लिहिले आहे. आपल्या रंगभूमीवरील निष्ठेचा त्याने कधी जाहीर पुकाराही केला नाही की मार्गदर्शकाचा आव आणला नाही. एखादी भूमिका समजून घेण्याची त्याची घडपड आज तो एक लोकप्रिय आणि वशस्थी नट म्हणून गाजत असतानाही टिकून आहे. गणपतराव बोडसांकडून फालनुनरावाची संथा घेणारा तरुण शरद त्याच्यातून निघून गेलेला नाही. उगीचव मानापमानाच्या खोटाचा कल्पनांनी अडून बसणे त्याच्या वृत्तीतच नाही. तो नाटकात केवळ रमून गेलेला आहे, एखाद्या गवयाने सूरलयीत रमून जावे तसा, हे त्याचे रमणे फार आल्हादादायक आहे. ह्या क्षेत्रात तो सुखी आहे, कारण तो कुठल्या शर्यतीत नाही. त्यामुळे कुणाचा दुस्वास करायची त्याला गरजच पडली नाही. कुठली त्याला चिता असलीच तर नवे नाटक आणि नवी भूमिका एवढीच. त्याने प्रसन्न प्रेक्षागारही याहिले आहे आणि नाटत विस्कटट जायला लागल्यावर प्रेक्षागारात तुफान कसे उमळते तेही अनुभवले आहे. पहिल्यापेक्षा दुसऱ्या अनुभवाच्या कथा सांगताना तो अधिक रंगतो.

जिवावरची दुखणी त्याने परतवली आहेत. शरदची बायको गायनात रमलेली आहे, मुलगा उत्तम क्रिकेटपू आहे, आपल्या वडलांकडून तो क्रिकेट शिकला नसणारच, त्याशिवाय त्याची इतकी प्रगती होणार नाही. पण वडलांकडून त्याने खेळाढू वृत्तीचा वारसा नवकीच घेतला असेल. ती वृत्ती त्याला 'प्ले द गेम' हेच सांगेल, इंग्रजीत नाटकालाही 'प्ले'च महणतात. आपणही एके काळी एकमेकांना समजणाऱ्या मराठीत बोलत

होतो, तेव्हा नाटकाचा 'खेळ चांगला वेष्ठर वरे' असेच म्हणत होतो.
कुठल्याही देशातली रंगभूमी ह्या खेळाचे नियम सांभाळून आनंदाने
खेळणारीच मंडळी गोजवत असतात. शरद त्याच आनंदात आज
रंगभूमीवर असतो. रंगभूमीविषयी सहत चिता व्यक्त करणारी माणसे
व्यासपीठावरून बोलत असताना शरद मात्र एखाद्या मोठ्या शहरात किंवा
एखाद्या आडगावात त्या रात्री वाटचाला आलेली भूमिका करण्यात
रंगलेला असतो. आमचा हा मित्र आणखी अनेक वर्षे असाच नाट्यरंगी
रंगलेला राहो ही माझीच नव्हे तर शरदची कामे पाहणाऱ्या प्रत्येक
प्रेक्षकाची शुभेच्छा त्याच्या पाठीशी आहेच.

आमची आवाबेन

माणसांच्या नावामागे या ना त्या कारणासाठी कसली तरी उपाधी असते. कधी कोण ते ओळखू यावे म्हणून असते, कधी व्यवसायाची असते. कधी गौरवाची, आवाबेनच्या नावामुळे 'बेन' ही पदवी होती आणि नावामागे 'आमबी' ही, ही पदवी तिने आपल्या अत्यंत लोभस व्यक्तिमत्त्वामुळे मिळवली होती. आवाबेन पाल्याची, तिचे माहेरचे आडनाव हवेवाला, पाल्याचे पूर्व आणि पश्चिम असे आगगाडीच्या रुद्धांनी केलेले दोन विभाग आहेत, पश्चिम विभाग मुख्यत: गुजराती भाषक आणि पूर्व विभाग मराठी. भाषेच्या भिन्नत्वामुळे साहजिक दोन निरसितके सांस्कृतिक गट तयार झाले होते. रुद्धाच्या पूर्व बाजूला गणेशोत्सव-सांस्कृती आणि पश्चिमेला नवरात्रोत्सव, तसा काही उघड भांडणतंटा नक्ता, दोन्ही बाजूंची माणसे आपापल्या मैदानात राहून नाना तऱ्हेचे सांस्कृतिक आणि सामाजिक खेळ खेळणारी, एकाच लोकलमधून पोटासाठी चर्चेटच्या दिशेला जाणारी, पण एका गाडीतला रोजचा प्रवास असूनही एकत्र न येणारी, इव्वरचंद मेघाणोसारखा लोकोत्तर लोककवी ह्या बाजूला राहतो याची पूर्व पाल्याला दाद नक्ती; आणि न० २० फाटकांसारखा एक प्रखर पंडित पश्चिमेला ठाऊक नक्ता, मोठचा शहरातून अशी पुष्कर वेटे असतात, त्यात माणसे आपापल्या आवडीनिवडी, परंपरा, पूर्वग्रह, वर्गे जोपाशीत जगत असतात. पाल्याच्या ऐल्वे-रुद्धांनी अशी ठळक वेटे केली होती, ती अशीच स्वतंत्रपणाने वाढत राहिली असती, कारण दोघांना जोडणारा, एका ठिकाणी आणणाऱ्य असा

जोरदार दुवा नवता, असे कुठलेही कार्य नवते की ज्यात दोन्ही बाजूची माणसे भाषेच्या निराळेपणातून निर्माण होणारे परकेपणाचे कुपण तोडून एकमेकांजवळ येतील.

यण एकतीस साली महात्माजीनी सत्याग्रहाच्या चळवळीचे शिंगफुकले. पाल्याच्या सुदैवाने, पाल्याच्या पषिम भागात एक फार मोठी सत्याग्रहाची छावणी उभी राहिली. (आज त्या भूमीवर सिंगारेटचा फार मोठा कारखाना आहे.) ह्या चळवळीने नाना प्रकारच्या बिंदूंचा सिधू केला. गुजराती आणि मराठी पार्लेकर गांधीजीच्या चरख्याच्या सुताने बांधले गेले. पलिकडचे गोकुळभाई भट्ट टिळक विद्यालयात येऊन मराठी मुलांना गांधीजीची चळवळ कशासाठी आहे हे समजावून दैऊ लागले. किंशोरभाई मश्रुवालांची राष्ट्रीय शाळा आमच्या मालबीय गेडुवरच्या नाव्यावर आली. मराठी भगिनी गुजराती भगिनीच्या जोडीने प्रभातफेरीत गाणी गात हिंदू लागल्या. मिठाच्या सत्याग्रहात सान्याचे हात एकत्र आले. पाल्यातली पूर्व-पक्षिम एका घेयाने बांधली गेली. गुर्जरांचे मराठी लोकांशी आणि मराठी लोकांचे गुर्जरांशी नवे ऋणानुबंध जुळले. 'गुजराती केळवणी मंडळा'च्या परिसरात 'नव-हिंद राष्ट्रज्ञेंडचा, प्रणामा घे ह्या' गायिले जाऊ लागले; तर टिळक-मंटिराच्या आसपास 'वैश्वाव जन तो तेणे कहिवे' सुरु झाले. तिथून पुढली सारी वर्षे धरपकडी, लाठीचार्ज, सत्याग्रह, चरखा चालणे, स्टडी-संकल्प, हरिजन वस्तीत जाणे, वानरसेनेत जाऊन, 'पिवळी पगडी हाव हाय' करणे... ह्या झापाटचात जाऊ लागली. ह्या धुंदीतच बेचाळीस साल उजाडले. त्याआधी नाव्यानाव्यावर सधा, त्यात आमच्यासारख्या गाणे-बजावणेवाल्यांना प्रमुख पुढारे येण्यापूर्वी हल्ती 'दम मारे दम' लावतात तसे गर्दी गोळा करण्यासाठी आणि राजकीय नेत्याचे सभास्थानी आगमन होईपर्यंत झालेली गर्दी थोपवण्यासाठी राष्ट्रभक्तीची गाणी, पोवाडे वर्गेर म्हणण्याच्या कामावर जुंपण्यात आले. आम्हीदेखील नवहिंद राष्ट्रज्ञेंडचाच्या सुरंगनी साहेबाचा युनियन झेंक कोलमदून पडणार ह्या इथिने आवाज लावू लागले. अशाच एका सभेत, खादीची सलवार कमीज घातलेली, रसरशीत बेहन्याची, अंगातून उत्साह ओसंडून चालला आहे अशी एक विशीतली मुलगी निकोप आवाजात गात होती. 'जदि तोर डाक शुने केअो ना अशे अँकला चालो रे'

गाण्याचा अर्थ कळत नव्हता. पण 'अँकला चालो रे' एवढ्यावरून 'तू

एकटाच 'चाल' हा संदेश मात्र ध्यानात आला होता. मात्र त्या गाणाच्या मुलीचा आवेश, ती अद्भुत चाल, वंगभाषेतले ते माधुर्य यांमुळे मोरखंगल्याच्या त्या विशाल प्रांगणात जमलेला श्रीतृवृंद मंत्रमुग्ध झाला होता. पहिल्यापासूनच 'गाणे' ह्या गोष्टीला माझ्या आयुष्यात अग्रस्थान असल्यामुळे त्या सभेला कुठला गांधीय नेता आला होता ते मी आज विसरलो. पण केवळ कानीच नाही तर आज ध्यानीमनीही राहिले ते खींद्रांचे गीत आणि ते गीत गाणाच्या त्या तरुण मुलीचे ते तेजस्वी दर्शन. काही गीते कशी आयुष्यभर संगत करत राहतात. माझ्या मनाच्या कोशात निरनिराकृत्या रंगाची गाणी रुजून राहिली आहेत. तिथे बालगंधवांच्या 'मम सुखाची ठेव देवा'च्या शोजारीच मलिलकार्जुन भन्सुरांचा बेळगावच्या एका घरगुती मैफिलीतील गौडमल्हार आहे. कुमार गंधर्वाचा एका संध्याकाळी गायिलेला 'श्री' आहे. शाहीर साबक्यांचे जेजुरीच्या खंडेरायाता केलेले सुरेल पाचारणदेखील आहे. त्या खंडेद्यानात सूर्यफुलासारखे आवाबेनने गायिलेले ते खींद्रांचे 'अँकला चालो रे' आहे. त्यानंतर तिला मी ते गीत कितीतरी वेळा गायला लावले असेल.

बेचाळीस साली महाराष्ट्रातल्या अनेक तरुण मुला-मुलीनांव नव्हे तर कुटुंबा-कुटुंबांना सांघणारा एक महापुरुष होता, महात्मा गांधी तर सान्या राष्ट्राचे दैवत होते. पण ह्या महाराष्ट्राचे कुटुंबाचे कुलदैवत होते सानेगुरुजी. सान्या धडपडणाच्या मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे मिळून एक विशाल कुटुंब महाराष्ट्रात तयार झाले होते. त्यातूनच याहू सेवा दलाची उभारणी झाली. सानेगुरुजीकडे तर सेवा दलातील मुले आणि मुली 'त्वमेव माता पिता त्वमेव' ह्या भावनेने पाहत. 'येथून तेथून सारा उटू दे देश, पेटू दे देश' अशी त्यांनी मर्यादें ओरथबलेल्या सुरात तेजस्वी हाक दिली होती. हैम्पलिनच्या पिण्याणीवाल्यामागून जावे तशी, धर्म-जाति-भावनेची, भाषाभेदाची कुपणे तोडायला निघालेली मुले आणि मुली त्यांच्या मागून जात होती. विचारांसाठी सेखणी आणि सेवेसाठी केरसुणी ह्यांच्या जोडीला असंख्य सुंदर आणि स्फूर्तिदायक गाणी हवीत म्हणणारे सानेगुरुजी हे गांधी आणि टागोर ह्यांच्या जीवनधारांच्या संगमावरवे पाणी पिंकन घडले होते. गुरुजीच्या दिंडीत सान्यांना प्रवेश होता, सान्यांना वाव होता. गांधीजी आणि खींद्रांनाथ यांच्या विचारांचे सुंदर संस्कार घेत घेत वाढलेली आवाबेन अगदी सहजपणाने ह्या कुटुंबात आली.

सेवा दलाच्या शाखा सुरु झाल्या. तिथे कवायत करायला जाणे किंवा

साक्षरतेचे वगैरे विधायक कार्य हाती घेणे हे माझ्या तब्बेतीला मानवणारे नव्हते. एक तर कदम खोल, पुम जाव वगैरे गोष्टींचा मला उपजत टिटकारा आहे. रेस्प्रेस्प्रेस करत संचलन करत जाणाऱ्या तुकड्याचे मला अंजिबात आकर्षण नाही. गणवेशाविषयी मला आपुलकी नव्हती. आजही नाही. स्काउटमध्ये असताना मला स्कार्फची गाठ बांधणेही जमले नाही. पण सानेगुरुजीच्या कार्यात आपला लहानसा तरी वाटा असावा, ही ओढ होती. त्यातून कलापथकाच्या कामात मी स्वतःला गुंतवू घेतले. माझे थाकटे भाऊ आणि बहीण सेवा दलात होती. सुनीता तर बेचाविसच्या चळवळीही होती आणि सेवा दलाचे पूर्ण वेळ कार्य करत होती. साहजिकच आमचे पाल्याचे घर ही कलापथकाच्या तमाशे, गाणी वर्गेल्या तालमीची जागा झाली. तुण्टुणी वाजू लागली. गाणी बसू लागली. मी 'शंकर सावकाराचा वग' लिहिला. ढोलकीवाले जमले. मी पेटीवाला होतोच. वसंत बापटाची गाणी, सदानंद वर्दे, मधू कदम, लीलाधर हेगडे, बापू देशमुख, सुधा वर्दे, कुसुम कुळकर्णी, प्रमिला दंडवते, ही पाल्याचिहेऱून येणारी आणि आमच्या पाल्यातीली किती तरी मुले-मुली यांचा फड जमायला लागला. हांत मराठी मुले होती, गुजराती होती. पण ह्या सांव्यांच्यात उत्साहाने ओसंदून जाणारी आमची आवाबेन! चास्तविक आवाबेनची मात्रभाषा गुजराती. मराठी बोलताना तिने दादोबा पांडुरंगाना झोट येईल याची क्षिती बाळगली नाही. मराठी गाण्यात ती असायची. गुजराती, बंगाली, हिंदी-अमुक एक आपल्याला जमणार नाही, हा विचार तिला सुचला नाही! 'देह जावो, अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो' ह्या निर्धारणे तिचे जगणे चालायचे. हा पांडुरंग सानेगुरुजीच्या नावात लिला दिसत होता. शांतिनिकेतनात तिला नृत्याची थोडीफार तालीम मिळाली होती. आमच्या मराठी पोरी तिच्या तालमीत पावले टाकू लागल्या. वसंत बापटने गाणी लिहायची आणि आवाबेनने समूहनृत्याच्या तालमी घ्यायच्या. सानेगुरुजीच्या मायेचा उद्भार आणि भाऊ रानड्यांचा वात्सल्ययुक्त दरारा हे दोन भक्तम आधार घेऊन राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकाचा प्ररंच उभा राहिला. महाराष्ट्रातल्या खेडोपाडी ही मुंबईची मुले आणि मुली गेल्या. तिथली अगणे त्यांनी गाऊन, नाचून रंगवली. नवे जिव्हाळे जोडले. राजकीय वादळांत पक्ष बदलले असतील, मतात कमजास्त फरक पडला असेल, पण आजही कलापथकातल्या सानेगुरुजीची आणि वसंत बापटांची गाणी गायिलेल्या, आज पनाशीच्या घरात आलेल्या त्या

काळ्यातल्या तरुण-तरुणीच्या अंत करणात परस्परविषयी वाटणारा जिव्हाळा तसाच दाठून गहिलेला आहे. ह्या कार्यातली एक फार निष्ठावंत 'पायोनियर' होती आमची आवाबेन.

हवेवाला कुटुंब पारशी. मात्र सामान्यतः पारशी कुटुंबातून जे युरोपीय वळण दिसून येते त्याचा ह्या कुटुंबाला स्पर्शही झाला नव्हता. भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या मुख्य प्रवाहापासून पारशी किंवा निदान महायाण्यातल्या तरी मोठ्या शहरांतली खिडक मंडळी या ना त्या कासणाने अलिंदाच राहिली. फिरोज दस्तूर हे स्वाई गंधर्वाचे उत्तम शिष्य आहेत ही खबर मुंबईच्या पारशी समाजाला फारशी ठाऊक नसेल. पण झुबीन मेहताबद्दल त्यांना अधिक अभिमान. कारण पारशांची युरोपीय संगीताशी विशेष सलगी. अशा ह्या समाजात 'सानेगुरुजी' हे माणसाचे नाव आहे की एखाद्या गावाचे याचाही पत्ता नसतो. भारतीय मातीत ज्यांनी आपल्या जीवनाच्या मुळ्या रुजवल्या अशी माणसे पारशी समाजात झाली नाहीत, असे मात्र मुळीच नाही. दादाभाई नवरोजी, फिरोजशाह मेहता, जमशेदजी जिजीभाई, केंद्र एफ० नरिमान, मसानी कुटुंब-ही नावे विसरून कसे चालेल? पण सर्वसामान्य पारशी समाज युरोपीय संस्कृतीकडे झुकणार. अशा ह्या समाजात जन्मलेली आवाबेन हवेवाला नावाची मुलगी सानेगुरुजीची मानसकन्या होऊन जगली. धर्म-जातीची आणि भाषाभेदाची शुद्र कुपणे तिने कमालीच्या सहजतेने आणि आत्मविश्वासाने बाजूला सारली. अवधड गोष्टी कमालीच्या सहजतेने आणि आत्मविश्वासाने ती करत असे. ती खेड्यात जावो, मजूर वस्तीत जावो, चाळीत जावो की एखाद्या बंगल्यात शिरो, तिथल्या प्रत्येकाला वाटे, की अरे, ही आपल्याच दोन मुलीतली तिसरी मुलगी. आपल्याच दोन बहिणीतली तिसरी बहीण. आवाबेन घरी आली की उत्साह घेऊन येई. सतत नव्या योजना, नवे कार्यक्रम. दीन, हीन जीवनात नेऊन पोहोचवण्यासाठी प्रकाशाचा एखादा तरी नव किरण घेऊन जगणारी ही मुलगी जिथे गेली तिथे 'आमची' आवाबेन झाली.

फार मोठी पदवी मिळवली आवाबेनने. तिच्या सुदैवाने तिला आयुष्याचा जोडीदार म्हणून लाभला तो वासू देशपांड्यांसारखा तिच्यासारखाच उत्साही, विनोदी, खोडकर आणि त्यागी तरुण. वासूही सानेगुरुजीच्या वेडाने झपाटलेला. सर्वसंगपरित्याग करून सार्वजनिक जीवनात कार्य करणारा. पण हसवावे आणि हसवावे ह्या वृत्तीने जगणारा.

आवाबेनने खुषीने गरिबी पत्करली, वासूला कधी श्रीमंतीचा त्रासच झाला नव्हता, बेचाळीस सालच्या चढवळीत पडलेल्या अशा कितीतरी तरुण-तरुणीचे संसार उगतल्या अभंग आवेशाच्याच भांडवलावर उभे राहिले. घ्येय जुळले, मने जुळली आणि लाने जुळली. ज्याना कुंडली जुळली, हुंडचांचे जुळले, जात, गोत्र, प्रवर किंवा कुठल्या त्या पंचाणव किंवा शाणव कुळांचा अडाणी अहंकार जुळल्याशिवाय लग्न जुळवणे पाप वाटो अशा प्रवृत्तीच्या आप-स्वकीयांनी ह्या आंतरजातीय नव्हे तर आंतरधर्मीय विवाहात थोडीफार खळखळ केलीही असेल. पण

आवाबेनचा देवधर्म अरायारीत नव्हता आणि वासू देशपांडचांचे ब्राह्मण्य लोकगंगार्पणमस्तु झालेले होते. तरीही एका निराळ्या संस्कारात वाढणाऱ्या आप्तजनांत जाताना आवाबेनची पदोपदी पंचाईत झाली असणारच. परंतु चुकूनही कधी 'वैताग' नामक अलिकडल्या फॅशनेबल भावनेचा तिच्या मनाला सर्पर्ही झाला नाही. आवाबेन हवेवाला आवाबेन देशपांडे झाली, तरी सेवा दलाच्या कलापथकाच्या तालभीला येणारी तीच आवाबेन राहिली. आवाबेनचे मराठी हा तर आमचा नेहमीचा थटेचा विषय, एकदा आमच्या आईला आवाबेन "खरकटं म्हणजे काय?" हा यक्षप्रश्न विचारत बसली होती. मग हात खरकटा केव्हा होतो, भांडे खरकटे केव्हा होते, उण्या-खरकट्यांतले खरकटे म्हणजे काय, ह्या विषयावर माझी आई आवाबेनचे बौद्धिक घेत होती. ह्या अंतर्बाह्या निर्मळ मुलीला आमच्या भास्त्रीय जीवनात किती ठिकाणी नाना तन्हेचे खरकटे साठले आहे याची पुढे कधी जाणीच झाली की नाही तीच जाणे.

वर्षावर वर्ष जात होती. आपल्या देशातले रुजकीय जीवन बदलत होते. एके काळी या ना त्या कारणाने नित्य भेटणारी भित्रमंडळी आता आपापल्या व्यापात गुंतल्यामुळे पांगली होती. विशी-तिशीत असताना नाना तन्हेची घ्येये आणि उत्साह घेऊन जगणारा तो जुना परिवार वयोमानाने आणि क्वचित्प्रसंगी स्वप्नांच्या चिंध्या झाल्यामुळे थंडावलाही असेल, त्या वेळच्या मुलांच्याघ बाबतीत बोलायचे तर मृणाल गोरे किंवा प्रमिला दंडवते आजही सार्वजनिक कार्यातल्या निराशेवर मात करून घडपडताना दिसतात. एखादी सुधा वर्दे कलापथकाच्या कार्यक्रमासाठी आजही पायात घुंगूर बांधते. मृणाल आणि प्रमिला निवडणुकीच्या दंगलीतही यशस्वी झाल्या आहेत. आवाबेन मात्र निवडणुकीच्या रिंगणात न वेता सतत विषयक कार्यात राहिली. ह्या कार्याला कुठेही प्रसिद्धीचा लखलखाट

नसतो. एखादा जाहीर सत्कार झाला तर त्यातुन नाही म्हटले तरी खुचणारी उमेद वाढते. पण स्वातंत्र्यानंतर जिथे खुद सानेगुरुजीचाच 'पसरौना नॉन ग्राटा' होऊन ते सत्ताधीशांच्या मर्जीतून उतरले तिथे त्यांच्या धडपडणाऱ्या मुलामुलीना कोण विचारतो?

स्वातंत्र्यपूर्वी कालात त्यागाची अहमहिमिका होती. स्वातंत्र्यानंतर सत्ता आली. भोगाची संधी लाभल्याबरोबर कालचे त्यागी आजचे भीषण भोगी झाले. पूजा संपली की प्रसादाच्या ताटाभोवती गर्दी व्हावचोच. अशा वेळी आपले जीवन हीच समाजपुरुषापुढे चाललेली अर्चना असावी ह्या भावनेने जगणारी आणि त्या अचंनेच्या आनंदालाच प्रसाद मानणारी आवाबेन त्या अचंनेच्या थुंदीतच वाट चालत होती. भूमि-मुक्ति-आंदोलन तिला साद चालत होते. भाववाढविरोधी सत्याग्रहात उडी टाकणे तिला प्राप्त होते. झोपडपडीत तण माजल्यासारखी प्रजेची वाढ पाहून तिला कुटुंबिनियोजनाचा प्रचार केल्याशिवाय राहवत नव्हते. तिचा स्वतःचा संसारही रुटूखुटूच. वासू घ्यवसायाने डॉक्टर, पण रोगी वरे करण्याचे काम हे गाडी आणि बंगला विकत घेण्यापेक्षा महत्त्वाचे मानणारा. पुण्यातल्या एका कुठल्याही विशिष्ट जातिधर्माचा शिक्का नसलेल्या दैन्यवाण्या वस्तीत, भणंगांच्या संगतीत नांदणाऱ्या शिवपार्वतीसारखा त्यांचा संसार. पण आवाबेन प्रत्येक कसोटीला उतरली. ती महिला-परिषदा गाजवणारी सोशल वर्कर नव्हती. दोन मुलांची आई म्हणून घरचे सारे करायचे. ह्याही भाकच्या भाजायच्या आणि सुझ ज्याला लक्षकराच्या म्हणतात त्याही! कामापुढे उसंत नसे. पण कधी तोंडून घकल्याची भाषा नाही. तिच्या निधनवारोत ती पत्राशीत आल्याचे वाचले. पूर्वीचा ससरीतपणा संगळ्यांच्या ओढवून घेतलेल्या खस्ता खाण्यात नाहीसा झाला होता. काया कृश झाली होती. अशा वेळी सेवा दलातल्या नृत्यात 'गुदघागुदघा पाण्यात' हे गाणे म्हणत मराठमोळी शेतकरीण होऊन शेतकरीण झालेल्या सुधा वर्देंबरोबर नाचणारी आवाबेन आठवाची. संगळ्या पोरो स्टेज दणाणून टाकायच्या. विशी गेली, पंचविशी गेली, तिशी-चाळिशी आली-गेली. सानेगुरुजीच्या स्फुर्तीतून पेटवलेली हातातली अदृश्य मशाल मात्र जोमाने मुठीत घरून आवाबेन चालली होती.

आणि एके दिवशी आवाबेन आजारी असल्याचे ऐकले. रोगाचे नाव ऐकले आणि चर्च झाले. आम्ही भेटायला गेलो. रुग्णशय्येवर अस्थिपंजर होऊन पडलेली आवाबेन, रुग्णशय्येशी आजवर आवाबेनचा संबंध आला

तो रुणांना थीर देणारी, त्याची सेवा करणारी, नुसती जवळ उभी राहिली
आणि चार मजेदार शब्द बोलली तरी रुणाच्या चेहन्यावर टवटकी याची
असे आपले अस्तित्व घेऊन वावरणारी आमची आवाबेन क्षीण आवाजात
म्हणत होती,

“काय भाई, करी आहे सुनीता?”

माझ्या कानांत झा वेळी तरी ‘अँकला चालो रे’चे गुंजन सुरु होऊ नये
असे बाट वाट होते. त्या गीताला आता येऊ नये तो अर्थ येत होता.

आणि ‘महायात्र टाइम्स’मध्ये शेवटी ती अशुभ वार्ता वाचणे आले.
‘आवाबेन देशपांडे यांचे देहावसान.’ त्याच संभात खाली ‘प० सं० च॒
हा० म॒नि॒यम॒वाद॒न’ असल्याचा मथळा आहे. आवाबेनच्या ‘अँकला चालो
रे’ला मी पेटीची साथ केली होती. मला हे गाणे तिनेच शिकवले होते. मी
त्या गण्यातले शब्द आणि सूर उचलले. आवाबेन अर्थ उचलून जगली.
आयुष्यभर तशी चालली. भाग्य एवढेच की एकटी नाही चालली. निधाली
तेव्हा खूप मोठी दिडी होती. होता होता काहीना काळाने ओढून नेले.

काहीचे पाय थकले. तिच्या सुदैवाने तिचा वासू आणि ती मात्र एकरूप
होऊन चालली. वेडी मुले! त्यांना सार्वजनिक जीवनातदेखील आता
आर्थिक समृद्धीची संधी साधणारा व्यवहार आला आहे हे नाही कळले.
गुरुजींनी स्ते झाडा म्हटले आणि स्ते झाडायला गेली. स्वच्छता-
सपाहाचे उद्घाटन करावला नाही गेली.

स्वर्गाविर्गावर माझा विश्वास नाही. ऐदी आध्यात्मिकांनी स्वतःची तुंबडी
भरण्यासाठी निर्माण केलेली ती एक लालूच आहे अशी माझी खात्री
आहे. पण घटकाभर स्वर्ग आहे आणि तिथे पुण्यवंतांचीच सोय आहे
असे जर मानले आणि त्या स्वर्गात सानेगुरुजींची आणि त्याच्या
घडपडणाऱ्या मुलांची गाठ पडली तर ‘गुरुजी, तुमच्या सहवासात
असताना जी घ्येये घेऊन निर्मळ जीवन काढायचा संकल्प सोडला ती पार
पाडताच जगलो’ असे सांगण्याचे द्वैर्य त्यांतल्या किती जणांना आज
होईल, हे सांगणे कठीण आहे. अनेक तडजोडी करत बन्यावशा
मुर्दाडिपणाने आम्हा बहुतेकांचे जगणे चालू आहे. झा मेलाव्यातली
सानेगुरुजींची ही मानसकन्या मात्र गुरुजींपुढे स्वर्गात त्याच निर्मळ मनाने
‘अँकला चालो रे’ हे गीत गात गेली असेल आणि गुरुजींना म्हणाली
असेल, “गुरुजी, मी आवाबेन—इथं काय काम करायचं सांगा ना...”

अब्द अब्द मनी येते

कविवर्य मर्देंकरांनी परमेश्वराच्या आठवणींनी व्याकूळ होऊन आपल्या
एका कवितेत

किती पायी लागू तुझ्या
किती आठवू गा तूते;
किती शब्द बनवू गा
अब्द अब्द मनी येते

असे महटले आहे. वसंताची आठवण आली की असेच अब्द अब्द मनी
येते. वसंताची सार्वजनिक प्रतिमा भनाला धुंद करून टाकणाऱ्या तडफदार
गायकाची किंवा भान हरणून अभिनव करणाऱ्या नटाची होती. पण त्याचे
त्याहूनही एक अतिशय विलोभनीय दर्शन होते, ते म्हणजे जिवाभावाचे
नाते जोडणाऱ्या स्नेहाचे. गायक वसंतराव देशपांडे आपल्या स्वतंत्र
प्रतिभेने चाकोरीवाहेरचे आपले वैशिष्ट्य सिद्ध करणारा, स्वरांच्या
झांशावाताचा सहजपणाने साक्षात्कार घडवणारा असामान्य कलावंत होता.
त्याच्या गळव्याला अटकच नव्हती. ऐकणाऱ्यांनी अवाक होऊन जावे
अशी त्याची सुरांची योजनाही असे आणि फेकही असे. त्यामुळे कलावंत
म्हणून होणाऱ्या त्याच्या दर्शनात श्रीत्याला स्तिमित करून टाकायचा गुण
होता. त्यातून एक प्रकारचा दरराही निर्माण क्हायचा. पण ज्यांना तो मित्र
म्हणून लाभला त्यांना मात्र वसंताविषयी किती बोलू आणि किती नको
असे होऊन जावे असा एक आपुलकीचा ओलावा निर्माण करायची

किमया त्याला साधली होती.

दाशवरची बेल वाजली, दार उषडले आणि दारात “आहेस का?” म्हणत उभा असलेला वसंता दिसला की साक्षात आनंदनिधान दारात आल्यासारखे वाटायचे. वास्तुदेवता वगैरे कविकल्पना किंवा आपल्याच मनाचा खेळ असेल. पण काही माणसांचा प्रवेश हा वास्तुदेवतेलाही प्रसन्न करून जाणार असावा असे वाटते. केव्हाही ही माणसे दारात यावी. सकाळी आली तर तो सुंदर सूर्योदय असतो. संध्याकाळी आली तर पौर्णिमेचा चंद्रोदय असतो. वसंताचे येणे प्रबंड प्रसन्नतेच्या प्रवेशासारखे असायचे. तो आल्याच्या क्षणापासून पुढचे दोन, तीन, चार, पाच तास नुसता आनंदसोहळा, चाळीस-बेचाळीस वर्षांच्या आमच्या सहवासात हा आनंदानुभव कधी चुकला नाही. आमच्या मैफिलीत कुरकुरीला, वैतागाला, जीवनातल्या चिल्लर जिकीरीना आम्ही प्रवेशाच करू दिला नाही. अशा आनंदाचे वर्णन करताना रवींद्रनाथांनी ‘तब आनन्द दीनता घूर्ण करि / फूटे ऊठे फेटे आमार सकल काजे’—म्हणजे ‘तुझा आनंद दीनतेचे घूर्ण करून माझ्या सगळ्या कार्यात फुलून डूऱ्या पसरलेला असतो’ असे महटलेय. वसंता आला की सारे कसे फुलून आल्यासारखे व्हायचे. दर वेळी काही गाणे-बजावणे व्हायचे असे नाही. अनेकांची थट्ठा व्हायची, नकला व्हायच्या, मजेदार किस्सेबाजी चालायची; पण त्यात चुकून कधी कुठे असूया, कुरुरूप निदा यांचा सूर उमटत नसे. एक तर जगाने आपल्यावर प्रबंड अन्याय वगैरे केलेला आहे ही भावनाच मुळी त्याच्यातही नक्ती, किंवा माझ्यातही नक्ती. मनापासून हसणे आणि इतरांना हसताना पाहणे छा गोष्टीला आम्ही दोषेही खूप मानणारे होतो. वसंता गायक झाला नसत तर उत्कृष्ट विनोदी लेखक झाला असता. माणसांच्या व्यवहारातली विसंगती टिपायची त्याची ताकद मोठी होती.

विडंबन हा जसा एक साहित्यप्रकार मानला जातो तसा संगीतातही एक मानला गेलेला प्रकार असता तर साहित्यात आचार्य अत्र्यांचे जे विडंबनकार म्हणून स्थान आहे ते संगीतात वसंताला ढायला हरकत नक्ती. गळव्याला संगीतातले मनाला येतील ते चमत्कार निर्माण करायची देणगी लाभली होती; त्यामुळे अनेक गायकांच्या गाण्याची तो व्यंगचित्रासारखी गायकीतून व्यंग-गानचित्रे काढायचा. ही सहज साधणारी गोष्ट नव्हे. कवितेचे उत्तम विडंबन करायला चांगल्या कवितेची जाण आणि उत्तम कवित्वशक्तीची आवश्यकता असते; त्याचप्रमाणे गायकांच्या

निरनिराळ्या ढुगांचे विडवन करताना मूळ गायकीचा अंदाज पक्का असावा लागतो. वसंताची ही तालाची आणि सुरांची हुकमत फार मोठी होती. तो निरनिराळी गायकी सूख्य रीतीने पाहू शकायचा. म्हणूनच तर एका मैफिलीत कुणीतरी, “वसंतराव दीनानाथांची नवकल चांगली करतो” म्हटल्यावर घिरखावासाहेब एकदम उखडून म्हणाले होते, “बदतमोज कहीं के! नवकल क्या करते है? वसंतरावजी उनकी गायकी गाते हैं!”

तसे पाहिले तर दीनानाथरावांची त्याला प्रत्यक्ष अशी नियमित तालीम लाभली नव्हती; पण दीनानाथरावांचा गाण्यातला अंदाज काय असतो ते त्याने नेमके टिपले होते. एखाद्या घराण्याची गायकी आत्मसात करणे म्हणजे त्यातील गुरुंची नवकल करणे नव्हे. गागाच्या विस्तारावद्दलचे गुरुंचे विचार आत्मसात करणे. ही ‘नजर’, मला वाटते, उपजतच याची लागते. ती नजर नसलेल्या शिंवांचे पाठांतर चांगले होते. मेहनती असला किंवा असली तर गायनात सफाई येते. पण ही कायागिरी झाली. नुसताच तरवेजपणा झाला. असले गाणे छापील असते. ते अंगच्या गुणांनी विकसत नाही. उरलेल्या चौकटीतच राहते. वसंताला ही उपजत नजर आणि जे प्रत्ययातला आले त्याचे स्मरण या दोन्ही गुणांची फार मोठी देणगी होती. संगीताला त्याच्या जीवनात अग्रक्रम होता हे खेरे. पण नाना प्रकारच्या रोगांवरील नाना प्रकारच्या आयुर्वेदिक, होमिओपाथिक आणि ऑलोपथिक औषधांची नावेही त्याला ठाऊक असत. वन्हाडात जन्मलेल्या वसंताला अस्सल गोवेकराला बुचकल्यात पाढील इतकी माशांची आणि हुमणापासून ते किस्मोरीपर्यंत त्यांच्यावर होणाऱ्या पाक-संस्कारांची तपशीलवार माहिती. जीवनातल्या सुंदर आनंदाची इतकी तन्हेतरेची निधाने त्याला ठाऊक होती आणि त्यांचे सारे बरे-वाईट गुणधर्म तो इतक्या बारकाईने जाणत होता, की त्यापुढे आयुष्यात येणाऱ्या छोट्यां-मोठ्यां दुःखांनी तो कधी नाउमेद होऊन बसलाच नाही. अहमदजान घिरखावासासख्यांच्या तबल्याला ओळीने आठ-आठ गत्री मावेचा एक शतांश इकडे-तिकडे होऊ न देता पेटीवर लेहरा घरणाऱ्या वसंताला संगीतसमीक्षक आपल्या तालाच्या झालाचे कौतुक करताहेत की नाही याची फिकीरच नव्हती. उलट खाँसाहेबांनी वाजवलेल्या कायद्यांची तो पढंत करून दाखवण्यात दंग! तालासुरांच्या मस्तीतल्या आमच्या या मित्राला आपले सार्वजनिक कौतुक झाले की झाले नाही याचा विचार

करायलाच सवड नसायची. आणि मौज अशी की आमच्या नामांकित मराठी संगोतसमीक्षकांनी काय काण असेल ते असो, पण आपल्या संगीतविषयक समीक्षाग्रंथांत वसंताला उपेक्षेनेच मारलेले आहे. ठरावीक चौकटीतून गाणे तपासणाऱ्यांना वसंताच्या सूरलयीच्या खेळातली स्पंदने कळलीच नाहीत. आम्हा मित्रांना त्याला हे असे अनुल्लेखाने मारलेले पाहून यग यायचा. वसंतराव तो विषय चुकूनही वाढवू देत नसत. क्वचित एखादा टोला दाणकन मारायचे, गोरेगावला त्याचे गाणे होते.

सध्याकाळची बैठक, भीच पेटीच्या साथीला होतो. वसंता मारवा नेहमीप्रमाणे खूप रंगून गायला. समोर एक बुदूक नामवंत बुवा वसले होते. सबंध खाल संपेपर्यंत येहावर नुकतेच तीर्थरुपांचे और्ध्वदेहिक उरकून आल्याची कळा होती. चोज संपली, टाळ्यांचा गजर झाला. मध्यंतरात चहापानाच्या वेळी ते बुवा चारचौधांदेखत वसंतरावांना म्हणाले, “वसंतराव, अलीकडे तुम्ही चांगलं गायला लागला आहात.” वसंता ताडकन म्हणाला, “बुवा, चांगलं गाणे म्हणजे काय ते अलीकडे तुम्हांला कळायला लागलं आहे. मी पहिल्यापासून असाच गातो.”

तसे पाहिले तर चाळिशी उलटेपर्यंत त्याच्या आयुष्याची वाटचाल सर्वसामान्यत: खडतर म्हणावी अशीच होती. आर्थिक विपत्रतेच्या काळात चारचौधांना येणारे अपमानाचे अनुभवही त्याच्या गाठीला नसतील असे नाही. पण आमच्या इतक्या वर्षाच्या सहवासात चुकूनही कधी त्याने तसल्या अनुभवांचे वण उघडू करून दाखवले नाहीत. उलट त्या कळांचे विनोदी किस्से केले. त्याने गरिबी भोगली, पण दैन्याला मनात प्रवेश करू दिला नाही. म्हणून पुण्याला त्या अद्भुत चाळीतल्या एका खोलीच्या संसारात वसंता खाटेवर अशा ऐटीत बसायचा, की त्या खाटेचे तख्त होऊन जायचे. मिलिट्री अकॉट्समधून अखंड ऐशीनव्याद रुपये माहे आणणारा हा कारकून मोगल बादशाहाच्या ऐटीत त्याच्यावर बसायचा. मनगटावर फक्त हिरव्यागार पोपटाचीच काय ती ठणीव असायची. पण त्याच्याऐवजी पिंजऱ्यात आफिकन कुसूक पोपट असे. शाळकरी वयात देवळातल्या कीर्तनकागवरीबर तबला वाजवून—वसंताच्या भाषेत ‘कुटून’—अखंड दोन आणे कमाई करून घरी आईजवळ द्यायचा. त्या दोन आण्यात चूल पेटत होती की नव्हती त्याचे रडगाणे तो कधीच गायचा नाही. पण त्या अनुषंगाने अनेक कीर्तनकारांची गाण्याची शैली, निरूपणाचा ढंग हा कार्यक्रम सुरु क्यायचा. मोठेपणी यश मिळालेल्या

लेखक-कलावंताना आपली लहानपणाची गरिबी लिखाणाचे भांडवल
 म्हणून वापरून मोडून खायची सवय असते. वसंताचा जन्म जरी जमीनदार
 घराण्यातला असला तरी त्याच्या कुंडलीत ती श्रीमंती भोगायचा योग
 नक्हता. पण भुईमुगाचा शोगदाणा बदामाच्या ऐटीत खाण्याच्या निसर्गदत्त
 देणगीपुढे कुंडली आणि ग्रह काय करू शकणार? ती श्रीमंती आपल्याता
 न लाभल्याची हळहळ त्याच्या तोडून कधी व्यक्त तर झाली नाहीच,
 उलट व-न्हाडातल्या तत्कातीन मालुगुरांच्या आणि जमीनदारांच्या
 अकलेच्या, अहंकाराच्या आणि बौकाच्या नाना कदा, एरवी अतिशय
 कडक असलेल्या कुटुबप्रमुखांचे आपापल्या अंगवस्त्राकडे चोरून जाणे-
 येणे, त्या व्यवहाराला असलेली इतर कुटुंबीयांची आणि खुद कुटुंबिनोंची
 “बाबा तिकडे गेले—आमि नाय पाहाले”-छाप अपरिहार्य समती हे किसे
 तो इतके रंगवून सांगायचा, की त्या जमीनदारी ऐश्वर्याचा वसंताला आणि
 त्या मातु-श्रीला काही अपराध नसताना मुकावे लागल्याच्या दुःखाचा कुठे
 भागमूस नसायचा. इतकेच कशाला, मी-भी म्हणण्याच्या गवयोनी शारिरी
 करावी अशा मुऱ्ठिकलोंने यात्री रंगवलेला एखादा कौशीकानडा किंवा
 गौडमल्हार आमच्या कानांत घटानादासारखा दणदणत असताना, हा
 ‘बुवा’ सकाळी सायकलवरून पेढले मारीत मिलिट्री अकाठंटसमध्ये
 खड्डेवाशी करायला निधालेला पाहून आम्हाला हळहळ वाटावची, तर
 संघ्याकाळी आमच्या अङ्गुशावर वसंतराव मात्र कुठल्या तरी मद्रासी
 हेडकलार्कने लंचटाइममध्ये आपल्याला ‘पंतुवराळी’ किंवा ‘हम्सादूनो’
 कसा ऐकवला हे थेट त्या सुब्रह्मण्यमच्या थाटात ऐकवण्यात दांग! जणू
 काय कचेरीतल्या माणसांचे गंमत बघायला वसंताला सरकार पगार देत
 होते. पण त्या सेवेतल्या तपशिलांतही वसंता तयार. आपल्या कारकुनी
 परिभाषेत तो हापिसातल्या जोडीदारांशी बोलू लागला तर वसंताने त्या
 मिलिट्री अकाठंटसला आपले सर्वस्व समर्पण केलेय असे वाटावे.

वसंताला सगळ्यांत लोभ होता तो माणसांचा. आणि असे त्याचे नाना
 नमुन्यांच्या माणसांचे आवडते अडू होते. सगळ्या अङ्गुशांत काही संगीताचे
 प्रेम होते असे नाही. कुठे आयुर्वेदातल्या चूर्णभस्मांदा चर्चा, कुठे
 मध्युगीन इतिहासात डोके खुपसलेली मंडळी, कुठे रुद्राची आवतीने
 म्हणणारी मंडळी, कधी वारकऱ्याबरोबर विठोवाच्या देवळात भजनात दांग,
 तर कधी एखाद्या गळ्याल-तुमरीवाल्या कोठीवर ठेका धरायचा किंवा पेटी
 वाजवायचा. गुलाबांची लागवड या विषयावर बोलायला लागला तर

त्याच्या घराण्यात पिढीजाद गुलाबांची लागवड होत आली आहे असे वाटावे. अधूनमधून रेसला जायचा. त्याला 'अश्वमेध' म्हणायचा. खरा रस घोडे पाहणे हा! पोपट, घोडे आणि नाना जातीची कुत्री हे ध्रुपदघमार-खगलाइतकेच त्याच्या आवडीचे विषय. वर, ह्या सगळ्या अकुणातल्या मंडळीना 'बुवा' हवा. त्या त्या मैफिलीतल्या माणसांत बुवा दोन तंबोऱ्यांच्या मध्ये रंगल्यासारखा रंगलेला. त्यातून इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू, वऱ्हाडी, कोकणी, ब्रज, बिहारी असल्या नाना भाषांवर त्याचे विलक्षण प्रभुत्व. एखाद्या उर्दू मैफिलीत वसंता बोलायला लागला तर लहंजा थेट लखनवी. टिपकागदासारखी त्याची ग्रहणशक्ती होती. त्यामुळे भारतीय संगीतातल्या श्रुतीच्या गणिताइतकेच त्याला सायन, निरयन वर्गेर पंचांगांतल्या गणितातही गती होती. एका क्षणात गाण्यात एकाग्र आणि तदूप होण्याची त्याची शक्ती मोठी होती. गळा तापवणे, आलापी ह्या नावाखाली सुरंगे आळोखेपिळोखे देत वसणे असला प्रकार नव्हता. एकदम गाणे सुरू. तार घड्यावर मुकिलीचा आव नाही. किंवृत्तु गाण्यातल्या अतिविकट गोष्टी त्याने अतिसहजतेमुळे करून दाखवल्यामुळे त्याची उंची भी मी म्हणवणाऱ्या संगीत-समीक्षकांनाही जोखता आली नाही. तीन-तीन आवर्तनांचा तानेचा सट्टा मारण्याचा आणि त्या तानेला कमालीच्या सहजतेने समेवर अलगद पोहोचवायचा, पण त्या मुकिल कर्तुत्वाची कसलीही बढाई चेहऱ्यावर न मिरवता रागाच्या दुनियेतली पुढली वाटचाल करायला निघायचा. जणू काय ती मुकिल तान दुसऱ्याच कुणीतरी घेतली होती. आपल्या कर्तवगारीपासून इतक्या अलिनातेने दूर सरणारी माणसे कलेच्या क्षेत्रात फार दुर्मिळ. आमच्यापैकी बहुतेकांना 'नार्सिसस गंड' असतो. वसंताच्या बोलण्यात हा अहंपेमो मी गैरहजर असायचा. तो सदैव चारचौधांतला एक होऊन राहायचा. त्याची सगळी मिजास, ऐट दोन तंबोऱ्यांच्या मध्ये बसून 'आ'कार लावला की तिथून पुढे पाहावी. त्याच्या स्वभावातच हे अनावश्यक मिरवणे नव्हते. आपण कलावंत असल्याचे उगीच जाहीर करत हिंडणे नव्हते. भारतीय संगीताच्या भवितव्याची सारी जिम्मेदारी आपल्या डोक्यावर-वसंताच्या भाषेत 'स्वतःच्या टवळ्यावर' – आहे असा चेहरग करून तो कधी बसला नाही. गाण्यासाठी मैफिलीच्या मांडवात शिरणाग वसंता आणि मंडईत मटार आणायला जाणार वसंता ह्याची चाल कमालीची साधी असे. उगीचच मारेपुढे भगतगणांचा ताका

ठेवणे, शिष्यांवर खेकसणे, तबलजीवर डखडणे, उशिरा जाणे असले थेर त्याने चुकूनही केले नाहीत. कधी कधी वाटते, ह्या त्याच्या खूप साध्या वेशभूषेइतक्याच साध्या वागण्यामुळे त्याचा 'मोठेपणा लोकांच्या' भ्यानात यायला उशीर लागला. नुसत्या घरी घुतलेल्या लेंग्या-सदन्यांत वावरणाऱ्या आणि सायकलीवरून येजा करणाऱ्या माणसाबी कलावंत महणून काय घोरवी आहे हे फार महणजे फारच उशिरा उमजते. जुनी माणसे महणायची, “अरे नुसते गुण असून भागत नाही. वेळ यावी लागते!” वसंतावर हारतुरे, पदके, शाती, मानवत्रे यांची बरसात झाली ती पत्राशी उलटताना. पण ते न बरसल्याची कुरकूर किंवा ते बरसावे महणून घडपड आमच्या ह्या मित्राने कधी गाफिलपणानेसुद्धा केली नाही.

पण त्याचे मोठेपण उशिरा का होईना ज्या प्रभावाने जाणवले त्याचा मात्र कुणीही हेवा करावा. अलीकडैच मला आग्रा घरण्यातले एक नामवंत गायक आणि गुरु खादिम हुसैन खाँसाहेब घेटले होते. मुंबईला एन०सी०पी०४०मध्ये पाकिस्तानातून आलेल्या एका गायकाचे गाणे छनिमुद्रित होत होते. तो गायक 'दिर दिर तोमना-दिर दिर तोमना' हा सुमारे चालीस वर्षांपूर्वी वसंताने मला प्रथम ऐकवलेला झीलफमध्यला तरणा गात होता. वसंताखेरीज मी तो तरणा यापूर्वी कुठल्याही गववाकळून ऐकला नव्हता. ह्या तरण्याने परवापरवापर्यंत वसंताने आपल्या अनेक मैफिलीत सुरांची ढुऱ्ये लखलख पेटवली होती. मला एकदम वसंताची आठवण आली. मला राहवेना. मी खाँसाहेबांना महणालो, “आमचे वसंताराव देशापांढे हा तरणा फार सुरेख गावचे.” लगेच खाँसाहेब महणाले, “वह तो रतन आदमी था! इतरांची बुद्धी पोहोचत नाही तिथे त्याचा गळा हिंडून यायचा!” तीनचार मिनिटे खूप हळहळून वसंताची तारीफ करत होते. वसंताच्या गाण्यासाठी त्यानी 'कटचार' नाटक पुन्हा पुन्हा पाहिले होते—‘क्या गाना, क्या अदाकारी-रतन फनकार-रत्नासारखा कलावंत...’

जीवनात ज्यांचे व्यसन जडावे अशी माणसे कवचित भेटतात. कुठे स्नेहाला ती माणसे उणी पडतात, कुठे आणण उणे पडतो. वर्षानुवर्षाचा दाट परिवय असतो. पण दोन व्यक्तिमत्त्वे दूष-साखरेसारखी मिसळून येत नाहीत. ते एकत्र येणे, बसणे, उठणे सगळे असते; पण एकमेकात विरघळणे नसते. आपल्याला एखाद्या व्यसनासारखी त्या माणसाच्या भेटीची तलफ येत नाही. वसंता आमच्या जीवनात असा काही मिसळून

गेला होता, की आण आहोत म्हणजे तोही आहे अशीच भारणा होती. कधी काळी तो नसलेल्या जगात आपल्याला आपली नियतीने ठरवलेली इथली जमठेप भोगत, अखेरच्या मुक्तीपर्वत रहावे लागणार आहे, हा अशुभाच मनाला सर्शीही झाला नव्हता. वसंता गेला आणि सारे संदर्भच बदलले. सकाळी उटून गॅलरीत आले की तिथून उजव्या हाताला सर्त्याच्या वळणावर त्याच्या ब्लॉकची गॅलरी दिसायचो. त्या गॅलरीत वसंता कधी कुंडचांना पाणी घालताना, कधी स्वतःचे स्वतः खुतलेले बनियन वगैरे वाढत टाकताना, कधी नुसताच उधा असा दिसायचा. लगेच “या” अशी यी इथून हाक घालायचो. तिथून “आलो” असा प्रतिसाद, पुढे शोराच्या बागेतले एक झाड खूप उंच वाढले. त्यामुळे गॅलरीत दृष्टादृष्ट होईना, मग टेलिफोनवरून विचारायचे, “आहेस का?” की तिथून “आलो” यायचे, हीदेखील सवय जडली होती. मला वाटते, वसंताला आपल्या मित्रांना स्वतःच्या स्नेहाचे ‘ब्यसन’ जडवायची किमया साधली होती. अनेक इसंग असे यायचे की त्या वेळी वसंता नाटकासाठी किंवा गाण्यासाठी परणावी गेलेला असायचा. अशा वेळी त्याची गैरहजेरी फार जाणवायची. त्याच्या सहवासातल्या चाळीस वर्षांना चारशे समृद्ध वर्षांचे मोल होते. त्याचे ते असंख्य नमुन्याचे अनुभव, अनेक विषयांतली जाणकारी, एखादी गोष्ट समजावून देण्याची हातोटी, क्षणाक्षणातला हसण्याची कारंजी उडवणारी त्याची तल्लख विनोदबुद्धी, संभाषणातून दिसणारे त्याचे प्रत्युत्प्रभ्रमितत्व हा सगळ्याचे इतके खोल संस्कार आहेत आणि त्याच्या ‘असण्या’ची इतकी सवय मनाला जडलेली आहे, की आता तो जाऊन वर्ष झाले तरी वसंताचे ‘नसणे’ निमूटपणाने स्वीकारायला मन तयारच होत नाही. आपल्या अंतर्यामी कुणीतरी इतके खोलवर जाऊन आपले जीवन समृद्ध करत होता-फुलवत होता, भेटीचे क्षण सोन्याचे करत होता ही जाणीच वसंता हा जगातून गेल्यावर इतक्या तीव्रतेने झाली, की त्या वास्तवाशी माझे मुल मन अजूनही जमवून छायला राजी नाही. गेल्या वर्षात कधी मी माझ्यापाशी असणारे त्याचे घनिमुद्रित गाणे मिनिटा-दोन-मिनिटांवर ऐकू शकलेलो नाही. जाण्याच्या आदत्या दिवशी कधी नाही ते तो म्हणाला होता, “भाई, नाही रे हे सहन होत...” असला असहाय उद्गार त्याच्या तोडून मी हा असा फक्त एकदाच ऐकला. लगेच आपल्या नेहमीच्या ढंगात म्हणाला, “हे छातीचं दुखणं आम्हाला उचलणार!” आता त्याचे गाणे कानांवर पडले की सतत

आमची ती शेवटची भेट आठवते. आणि पायांनी कुणीतरी रांगोळी विस्कटाबी तसे ते गाणे कानांवर येता येता विस्कटले जाते. त्याच्या नसण्याच्या वेदनेवर ते सूर मात करू शकत तर नाहीतच, पण तिची तीव्रता वाढवतात.

गेल्याच महिन्यातली गोष्ट आहे : रात्री छान पाकस पढून गेला होता, सुरेख सकाळ होती. अशी सुस्नात, शीतल सकाळ असली की मी आणि वसंता लिंडीतल्या रस्त्याने चतुःशृंगीपर्यंत हिडून येत असू. मी गैलरीत आलो. रात्रीच्या पावसात न्हाऊन तजेलदार झालेली झाडांची पाने, तो पाणी शिंपल्यासारखा भिजलेला रस्ता, वान्याची गार झुळूक-वसंताच्या गैलरीचा अंधूक कोपरा दिसत होता. मी चटकन वळलो आणि फोनपाशी येत सुनीताला म्हणालो, “दश्या आहे का वघतो...” आणि एकदम कळ उमटल्यासारखे झाले. छान सकाळ पडल्याचा निरोप ऐकून ‘आलो’ म्हणणाऱ्य वसंता जगत नाही ह्या वास्तवावर दणकन घेऊन आदळलो.

आमच्या आणि त्याच्या गैलर्यामध्ये त्या झाडाच्या फांद्या यायच्या मध्येतरी त्या विजेच्या तारंगना लागतात म्हणून तोडल्या. पुन्हा एकदा ती गैलरी स्पष्ट दिसायला लागली. आता ती नुसती एक गैलरी आहे. त्या वास्तूचा गवँडचांनी बांधलेला एक भाग, तिथे हात वर करून ‘आलो’ म्हणणाऱ्य वसंता नाही. ती गैलरी आता सिमेंट-कॉकीटची एक निर्जीव रचना आहे, घराबाहेर पडलो की पहिल्याच वळणावर ती दिसते. रिकाम्या गाभान्यासारखी. आयुष्यातला एक आनंदसोहळा संपल्याची आठवण करून देत असते आणि मग ‘अब्द अब्द मनी येते!’

अनंत काणेकर

गालाला पडते खळी मला पाहुनी
ही नजर पाहते धरणी न्याहाळुनी
धदभीत प्रीत घरकरे लोन लोबनी
ओठांची घरथरत पाकळी, बोल गडे झाडकरी
प्रीतिची हूल कुकट ना तरी

विसाव्या शतकातल्या तिसऱ्या-चौथ्या दशकांमध्ये, ह्या आणि अशाच
नाजूक असलेल्या सुंदर अशा एका निराळ्याच कवितेने, सुविद्या असून
सुस्वरूप आणि सौजन्यशीलदेखील असलेल्या एखांदा तरुणीसारखा
मन्हाटी रसिकांच्या दुनियेत प्रवेश केला आणि वातावरणात एक
चांदण्याची शीतलता आली. तसाच ढोळे निववणारा प्रकाशाही आला. हा
नवा जादूगार कोण झाकडे सान्यांच्या नजरा खिळल्या आणि अनंत
काणेकर नावाच्या एका देखण्या तरुणाने ह्या शब्दसूषीत आपली पहिली
एंट्री घेतली. आणि अपेक्षित नायकाने अपेक्षित वेळेला टाळी घ्यावी
आणि नाटकाची रंगत दुणावून जावी अशासारखी ही घटना होती.
वाळमयात अनेकांचा प्रवेश अनेक तळांनी होतो. रंगभूमीवर पहिल्या
‘एंट्री’ला फार मोठी किमत आहे. कुणी ‘दाणकन’ येतो, कुणी कोपऱ्यात
चोरून उभा असतो तो ‘पटकन’ सापडावा तसा सापडतो, कुणी मुजरा
करत येतो, कुणी डफावर थाप मारून रिणात उत्तरल्यासारखा येतो.
काणेकर माडाच्या झावळ्यांतून सरसर झरणाच्या चांदण्यासारखे मराठी
वाळमयात आले. त्यानंतर ते खूप तक्षणे लागले—घमकू लागले. नुकतीच

त्याची पजाशी उलटली, डोक्यावरच्या कुरळ्या बटादेखील आता चंदेरी झाल्या. परंतु ह्या चढण्यात अगर तळण्यात 'चढला रवि तापा' असा प्रकार संभवला नाही. यशाच्या मध्यावर आला तरी तो चंद्र होता. दाह झाला तरी ज्या दाहाचा हेवा करावा असा दाह! रसिकांच्या अंत:करणांतले लाढकेपण सुटले नाही. देवाला 'आकाशांतिल पोलिसा' म्हटले म्हणून कुणाचे पित खवळले नाही. राधामाथवांच्या विलासाला 'कृष्णसऱ्याचा व्यभिचार' म्हटले तरी निषेधाच्या सभा झाल्या नाहीत. न पटणारंनी चंद्रावरचे ठाग म्हणून काणेकरांच्या नव्या आवेशाकडे पाहिले—यगावण्यापेक्षाही आपल्या काव्यातून 'निल्या पांढऱ्या हिरवट पिवळ्या तेजाची सांडणी' करण्याचा कवीने 'लाल' रंगाची उधळण कां सुहू केली याची खंतच रसिकांना अधिक वाटली. तेहतीस साली 'चांदरात' प्रसिद्ध झाली आणि सातआठ वर्षांच्या आतच काणेकरांना व्याधाच्या चांदणीच्या ठिकाणी लाल तारा दिसू लागला. धुक्याची दुलई त्यांनी फेकली आणि ह्या उत्पाती मंगळाच्या शोध ह्या सौम्य बुधाने घेण्यासाठी तडफड सुरु केली. चांदण्याच्या मायाजालातून काणेकर निस्टले आणि एका निशळ्या मायाजालात गुरफटले गेले. जीवनाची पहिली कुंडली खोटी ठरवून काणेकर लाल लाल मंगळाच्या कुंडलीचे धर्नी झाले.

एण हे अत्यंत साहजिक होते. साच्या जीवनालाच निशळ्या वेणा लागल्या होत्या. काही तरी निराळे जन्माला येणार आहे—निदान आले पाहिजे याची हुरहूर समाजातल्या विचारवंतांना, कलावंतांना लागली होती. कसले तरी विश्वासी पंथन सुरु झाले होते. मानवी इतिहासातले एक पर्व संपत आल्याची चिन्हे त्रुटीय नेत्राचे वरदान असलेल्या कलावंतांना दिसत होती. हे नवे बालक कोणत्या वर्णाचे असेल ह्याच्या विचारवंतांनी कुंडल्या मांडून वार्तिके सांगण्यास सुरुवात केली होती. वाईम्याच्या, कलांच्या मूल्यमापनाचे निकाल बदलत होते. साच्या जगाला काही निशळी व्याधी झाली होती. त्याला अनेक अवसीर इलाज सुचवण्यात येत होते. काही नवीन औषधांची आवश्यकता होती. परंतु औषध म्हणजे 'अब्र' नव्हे हा विचार दूर डावलता गेला होता. वादळ ह्या सृष्टीचा नियम नव्हे, अपवाद आहे, चांदरात हीच सत्य आहे—ग्रहण हे नित्य नव्हे, चांदणे हे नित्य—हे पटत नव्हते. ह्या नव्या बालकाने विश्वमाउलीला घेरी आणणारे डोहाळे सुरु केले होते. नको नको ते हवेहवेसे झाले होते. अनेक वैद्य,

धन्वंतरी आणि वैदू तिच्या डोकवाशी बसून आपल्या इलाजांची
 पराकाष्ठा करत होते. अशा काळात गालाची खळी पाहायला सवड होती
 कुणाला? यामतीचा गलबला एवढा वाढलेला—त्यांत नावाडचाचे गीत
 केवळच विरले होते. क्रांतिवादी, प्रतिक्रांतिवादी, साम्यवादी, समाजवादी,
 हुकुमशाहा, साम्राज्यशाहा—सान्यांच्या गर्जनांचा प्रचंड गदारोळ चाललेला;
 त्यात तू माझी अन् तुझा मीच ही खातर कुणाला पटावी? इतरांचे सोडा,
 खुद कवीला पटली नाही. जीवनाच्या या भयाण दर्शनाने काणेकराना
 आकृष्ट केले! त्यात चूक काहीच नव्हते. सभोवती वणवा पेटलेला—
 वीणावादन सुचावेच कसे? काणेकर ह्या विचासांच्या समुद्रमंथनात घुसले!
 कुणी वासुकीचे तोळ घरले होते तर कुणी शेपटी! समिदगचा डेण घुमत
 होता. त्यातून पहिले रत्न आले ते मावर्सवादाचे! मावर्स आला, एजल्स
 आला, फॉइंड आला, रसेलची नवी नीती आली, इच्येन आला आणि
 शेवटी जग जाळणारे हलाहल आल्यासारखे जागतिक युद्ध झाले. नव्हता
 काळ्य हे कंठगत करणारा कोणी खंबीर 'नीळकंठ होण्याची ताकद
 असलेला शंकर! साहित्यात नवी रत्नपरीक्षा मुरु झाली. लाल रंगाच्या
 रत्नांनी काणेकरांचे डोळे जगातल्या इतर असंख्य कलाकाराप्रमाणे प्रथम
 दिपवले! “तू माझी अन् तुझा मीच” म्हणणाऱ्या ह्या कवीला अभिप्रेत
 असलेली ‘तू’ आणि ‘मी’ सार्वजनिक आणि सार्वकालीन होती. आता
 तिला वर्ग आला, त्यालाही आला! जुन्यात सोन्यापेक्षा हीणच अधिक
 आहे असे वाटू लागले. आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी नाती जोडली
 पाहिजेत असे वाटू लागले. मावर्स, फॉइंड आणि रसेल ही त्रिमूर्ती अधिक
 वंदनीय ठरली. कालांतराने एका जुन्या भुक्यातून आपण नव्या भुक्यात
 जाऊन तर पडत नाही याची जाणीव काणेकरासारख्या अनेकांना झाली.
 आपल्या स्वनातल्या साम्यवादाचे जे भयाण स्वरूप दिसले ते प्राहून
 आयुष्याच्या अखेरीला अनेक साहित्यिक कलावंतांचा थोमस वूलझे झाला
 हे अमान्य करण्यात केवळ हृष्ट शिल्लक राहील! काणेकराच्याही
 लिखाणात हा पराजय आढळतो. परंतु ह्या पराजयापोटी कडवटपणा आला
 नाही. याचे एकच काणण म्हणजे काणेकराच्यात, राजकाणात अल्पत
 आवश्यक असलेली आंधळी हिरीरी नाही. ती नाही म्हणूनच काणेकरांची
 कलावंताची भूमिका सुटली नाही.

काणेकरांनी वाढम्याची कांदबरीखेरीज इतर सर्व दालने भूषवली,
 कवी, निबंधकार, कथाकार, पटकथाकार, नाटककार, पत्रकार,

यात्राकार, अशा अनेक कारवाया त्यांनी केल्या. परंतु ह्या सर्व कार्यात ते कधीच आंधक्ळेपणाने वाहवले नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे काणेकरांना मिळालेले विनोदाचे देणे! निर्मळ विनोद हा एका उमदेपणाच्या पोटी येतो. आणि उमदा माणूसू हा पक्षीय राजकारणाला नालायक! प्रतिपक्षाच्या पांढऱ्याला काढे म्हणण्याची असहिष्णुता असल्यासुरेज यशस्वी राजकारण करणे अशक्य असते. काणेकर आयुष्यात एकदाच फक्त शेजवलकरंवर भयंकर चिडल्याचे स्मरते. त्याखेरीज डोळे भाजणारे लिखाण त्यांनी कधीच केले नाही. त्यांची प्रतिभा डोळ्यांत निखारे फुलवत वावरली नाही. उलट एका मिस्कील स्मिताची तिथे सदैव लहर होती आणि अजूनही आहे! काणेकर स्वतः 'लाल' मंडळीत असतानादेखील, कामगार मैदानावर वर्गयुद्धाचे भाषण ऐकत असताना त्या कामगार-^२दांन्याच्या गळ्याबाहेर पदू पाहण्याच्या शिरांनी त्यांच्या ओठांवर नवकीच हासू फुटले असेल. ज्या काळात 'आंधक्ळयाच्या शाळे'ने काही प्रचंड क्रांती झाली अशा उत्साहात नवोन मंडळी वावरल होती, त्या वेळी त्या शाळेत यालायला एका आंधक्ळया पोराला घेऊन आलेल्या ब्रापाची कथा स्वतः काणेकरच खिलादूपणाने खुलवून सांगताना आपल्या नाट्योद्घासाच्या महान कार्याची घटू होईल अशी भीती त्यांना वाटली नाही. आणि अशा जीवनातले विविध रंग पाहण्याच्या स्वभावामुळे काणेकरांचे मित्रमंडळही केवळ साहित्यिक रुहिले नाही! काणेकरांच्यातला काणेकर जितका आकर्षक आहे तितकाच त्यांच्यातला गणूकाकाही हवाहवासा वाटणारा आहे! आणि म्हणूनच काणेकरांनी वाटेल ते लिहावे परंतु चिडून काही लिहू नये अशी त्यांच्या वाचकांची सदैव इच्छा आहे. आपल्या असंख्य लघुनिर्बंधातून काणेकरांनी जीवनाची चांगली खोल जाणकारी दाखवली आहे. परंतु पांडित्याने त्यांना जड केले नाही. अगर काव्याने त्यांना 'गळा काढायला' लावले नाही. ह्या प्रत्येक संकटातून काणेकर पहारेखालच्या मोहरीसारखे नेहमी निसटले. अनेक इंग्रजी आणि युरोपीय लेखकांची नवे काणेकरांच्या लिखाणातून मराठी वाचकांनी प्रथम वाचली. परंतु आपल्या खाजगी लायब्ररीची ह्यात जाहिरात आहे अशी पुस्ट शंकादेखील वाचकाला आली नाही. काणेकरांच्या कुऱ्डलीत काय योग आहेत कोण जाणे, परंतु काणेकरांचे सहिष्णुत्व त्यांच्या वाचकांनीही दाखवले. त्यांच्या लिखाणावर भयंकर 'ऑर्टक' केलेला टीकाकार माझ्या तरी

वाचनात नाही. वाचकांने काणेकरांना अनेक 'फुकट पास' देऊन ठेवलेले आहेत. हे प्रेम फारव योड्या लेखकांच्या वाटचाला येते. अनेक लेखक 'रामाय स्वस्ति रावणाय स्वस्ति'चे धोरण ठेऊन बहुतांची अंतरे राखतात. काणेकरांनी आपल्या वाणीने अगर लेखणीने हा प्रयत्न केव्हाच केला नाही. पुरेगमित्वाचा त्यांनी पुरस्कार केला, जुन्या जुन्या मूल्यांना कोपरखल्या दिल्या, मावर्सवाद स्वीकारला, काही काळानंतर काहीसा अळेरलाही! पण लोकांना या कोलहाट्या उड्या वाटल्या नाहीत! किंवा विग्रकणा घूर्तेचा अंषूकही संशय आला नाही.

'चांदराती'नंतर काणेकरांनी प्रेमाशी घटस्फोट घेतला. रसिक हळ्हळले. 'रुपेरी वाढू'त अनेक विद्वानांना तडफडत टाकले. लोक मनमुराद हसले. प्रेक्षकांना सिधूच्या घरातून नोराच्या घरकुलात नेले. लोकांनी विचार करायला सुरुवात केली... 'माणूस'सारख्या बोलपटाचे अत्यंत सहज संवाद लिहून मिळालेल्या यशानंतर ते रुपेरी पडऱ्याच्या वाच्यालाही गेले नाहीत. लोकांनी नुसतेच आळूर्व केले. विद्यार्थ्यांचे तर काणेकरांना अमर्याद प्रेम मिळाले. ह्या त्याच्या भाग्याचा कुणीही हेवा करावा. कै० नारायण काळे, प्रभाकर पाढ्ये यांच्यासारख्या, न्याहारीला एक ग्रंथ आणि दुपारला दोन ग्रंथ पचवणाऱ्या आधुनिक पंडितांपासून ते अनेक पंडितांच्या पगड्यांच्या झिरमिळ्या ओढणाऱ्या शामराव ओकांसारख्या खट्याळांची त्यांना मैत्री लाभली... अत्रांच्या अळूंचांत रंगणाऱ्या गपांत काणेकरांनी काही कमी रंग भरला नाही. आणि कोळीवाड्यातल्या किसनराव पाटलांच्या भाबड्या मैत्रकीलाही त्यांनी तत्परतेन साद दिली.

आपल्या आजवरच्या साहित्यिक आणि अन्य काथाने काणेकरांनी स्वतःबदल योर असा आदर निर्माण केला आहे की नाही कोण जाणे. परंतु काणेकरांनोच आपल्याला कधीतरी 'तू माझा' अगर 'तू माझो' (सौ० काणेकर वांची क्षमा मागून) म्हणावे अशी अपेक्षा मात्र अनेकांच्या अंत करणांत निर्माण केली यात शंका नाही. ही तारुण्याची देणगी काणेकरांना फार काळ लाभली आणि आणखीही लाभेल! नुकतीव त्यांची पन्नाशी साजरी झाली ह्या गोष्टीवर विश्वास बसत नाही. वाचताना हल्ली ते चाळशी लावतात ते पटत नाही. कारण अनंत काणेकर म्हणजे इतर काही असले तरी तेहतीस-चौतीस साली 'तू माझी अन् तुझा मीच ही खातर ना जोऱवी' असे प्रेमगीत गात आलेला, एक देखणी कविता लिहिणारा कवी हेच त्यांने सर्वांत सुंदर दर्शन आहे आणि रसिकाला ते

चित्र आपल्या डोळ्यांपुढे संदैव ताजे ठेवायला हवे आहे.

यंदा औरंगाबादच्या साहित्य-संमेलनाचे ते अध्यक्ष झाले आहेत,
मराठीच्या दरबारातला हा फार मोठा सम्मान आहे. त्या उंच स्थानावरून ते
बोलतील, ऐकणारे माना उंच करून ऐकतील; पण काणेकर भाषण
आटपून, सेचुरी मारून येण्येलियनमध्ये परतणाऱ्या खेळाहूसारखे
साहित्यिकांच्या भेळाव्यात येऊन पुढा मैफिलीत रंग भरतील. तेच त्यांचे
दर्शन आज कित्येक वर्षे महाराष्ट्राला आवडले आहे आणि अजून अनेक
वर्षे आवडेल.

शिक्षकांचे शिक्षक

सोळा-सतरा वर्षांपूर्वी मी दिल्लीला आकाशवाणीत नोकरी करीत होतो. मध्यवर्ती कचेरीतल्या अधिकाऱ्यांची दर गुरुवारी सकाळी डायरेक्टर जनरलसाहेबाच्या कार्यालयात एक बैठक भरायची, त्या बैठकीत होऊन गेलेल्या कार्यक्रमांचे शब्दांच्छेदन आणि पुढल्या कार्यक्रमांची आखणी घायची, हे कार्यक्रम आकाशवाणीच्या भारतातील सर्व केंद्रांवरून घनिशेपित घायचे असत.

दर शनिवारी होणाऱ्या संगीताच्या गाण्याच्या कार्यक्रमांप्रमाणे 'मला वाटते' दर बुधवारी भाषणाचाही एक गाण्याच्या कार्यक्रम असायचा, त्या भाषणमालिकेत अखिल भारतीय कीर्तीच्या वक्त्यांनाच बोलावले जायचे, त्या दिवशीच्या त्या बैठकीत शिक्षणविषयक प्रश्नांची घर्चा करणाऱ्या भाषणमालिकेत देशातून कुठल्या वक्त्यांना बोलावावे यासंबंधी बोलणे चालले होते, निरनिराळ्या वक्त्यांची नावे मुद्दवली जात असताना मी 'जे० पी० नाईक' हे नाव मुद्दवल्याबरोबर त्या वेळचे डायरेक्टर जनरल जगदीशचंद्र माथूर मला म्हणाले, "तुमची आणि जे० पी० नाईकांची कुठली ओळख?"

"मी त्यांना गुरु मानतो," मी म्हणालो,

"आणि मीही," माथूरसाहेब म्हणाले.

आणि त्यानंतर पुढली पंधरावीस मिनिटे त्या बैठकीत जे० पी० नाईक यांना भाषणासाठी कुठला विषय द्यावा घाणेवजी जे० पी० नाईक हाव त्या बैठकीत बोलण्याचा विषय होऊन गेला. नाईकसाहेबांची शिक्षणक्षेत्रातील

कामगिरी, त्यांची 'अलौकिक' हा एकाच सदगत घालण्यासारखी बुद्धिमत्ता, त्यांचा असीम त्याग, त्यांची झापाटत्यासारखी काम करण्याची क्षमता, त्यांची अकाट स्मरणशक्ती इथपासून ते त्यांच्या हाफ घांटपर्यंत बोलणे चालले होते.

शेवटी माथूरसाहेब मला म्हणाले, “पण सध्या जे० पी० नाईक असतात कुठे?”

“नाईकसाहेबांसंवंधी एवढा एक प्रश्न सोडून मला बाकी काय वाटेल ते विथारा.”

“नाईकसाहेब असतात कुठे?” हा प्रश्नाचे उहर देणारा मला तरी अजूनही कुणी भेटला नाही. तसा त्यांना वेळोवेळी एक कुठला तरी पोष्टाचा पत्ता असलो. पण तो पत्ता याचा अर्थ जे० पी० नाईक तिथे असतात असे नव्हे. त्यांच्या बाबतीत 'असणे' ह्याचा अर्थ शब्दकोशात मिळणार नाही. ते चक्क डोळ्यांपुढे दिसत असले तरी त्या क्षणी तिथे आहेत असे मानणे अवश्य आहे. एखाद्या स्थळी ते असताना त्यांनी त्या एका दिवसात किती विविध प्रकारच्या कामांचा फडशा पाढला याची जर एखाद्याने नोंद ठेवली तर नाईकसाहेब त्या एका दिवसात किती ठिकाणी होते याचा थोडाफार अंदाज येईल. एक गोळ मात्र खरी की, ज्या क्षणी डोक्यातला जो कप्पा त्यांनी उघडलेला असेल त्यात मात्र ते काया-वाचा-मनेकरून असतात. त्यांच्या साच्या झापाटलेणाचे रहस्य मनाच्या ह्या असंख्य प्रकाशमान गुहामध्ये संपूर्णपणाने जाऊन बसण्याच्या अद्भुत शक्तीत आहे. त्या गुहेत दैवयोगाने त्यांच्यावरोबर आपल्याला जावला मिळाले तर तो आपल्या जीवनातला भाग्याचा क्षण मानायला हवा.

एकदा मी आणि माझी पत्ती त्यांच्यावरोबर मोटारीने कोल्हापुराहून साताच्याला येत होतो. कशावरून तरी गॅर्डर्ट ब्राउनिंगचा विषय निघाला आणि पुढला तास-टीड तास नाईकसाहेबानी आम्हाला ब्राउनिंग ऐकवला. त्या क्षणी त्यांच्या डोक्यातला ब्राउनिंग हा कप्पा उघडला होता. झरझर झरझर तोडातून ओळी बाहेर पडत होत्या. गाण्या-नाटकांच्या दुनियेत वावरणाऱ्यांना माणसांच्या 'आवाजा'विषयी जग अधिक संवेदनाशीलता असते असे मला वाटते. नाईकसाहेबांच्या आवाजात एक नैसर्गिक आर्जव आहे. एक प्रकारचे मार्दव आहे. काही आवाजच असे असतात, की ते सतत आपल्या कानी पटावे आणि आणण फक्त श्रोत्याची भूमिका करुवी असे वाटत असते. असले आवाज दीर्घ काळ स्मरणात राहतात.

नाईकसाहेबांचा आवाज त्या जातीचा. त्या प्रवासात नाईकसाहेबांनी आम्हांला 'लेटीज् ग्लोब' ही त्यांने आवडती कविता म्हणून दाखवली होती. सुमारे दोस वर्षांपूर्वीचा तो प्रवास, नाईकसाहेबांचा तो कुणालाही मायेने जबल घ्यायच्या वेळी हवा असतो तसला आवाज आणि 'लेटीज् ग्लोब' मधल्या त्या चिमुकल्या लेटीचे, जगाचा तो फिरता गोल तिच्या पपांनी तिला आणून दिल्यावेळी 'पपा, यात आपले घर कुठे आहे हो?' हे विचारणे आणि तिच्या पपांनी त्या गोलावर बोट ठेवून 'इथे इथे' म्हणून दाखवल्यावर लेटीने त्या गोलाला कवटाळणे आणि त्या सर्व गोलावर तिच्या सोनेरी केसांचे आच्छादन पडणे-ह्या छोट्या छोट्या घटनांतून एखाद्या नाजूक फुलासारखी उमलत गेलेली ती कविता. नाईकसाहेबांची कधीही आठवण निघाली, की ती कविता एक नादानुभव होऊन पुढा मनात उभी राहते. एखाद्या गुणी गायकाचे गायन जसे मनात चिरकाल नादस्वरूप घेऊन राहते तसेच नाईकसाहेबांनी म्हटलेल्या त्या 'लेटीज् ग्लोब' ह्या कवितेचे आहे.

ह्या गाण्याच्या अनुभवावरून मला आठवले : नाईकसाहेबांना मी माझे गुरु मानतो असे जरी मी म्हटले तरी मी नाईकसाहेबांचा विद्यार्थी कधीच नव्हतो. इतकेच नव्हे तर नाईकसाहेबांचा आणि माझा परिचय कुठल्याही शिक्षणक्षेत्रातल्या माणसाने करून दिलेला नाही. एका हौशी गायकाने करून दिला, कोल्हापूरचे बाबुराव जोशी वकील हे संगीताचे उपासक. माझ्या आणि त्यांच्या स्नेहाचे कारण संगीताची आवड, पण नाईकसाहेबांची आणि त्यांची मैत्री संगीतामुळे नसावी, कारण अनेक गवयांच्या मुदैवाने नाईकसाहेबांनी संगीताचा अभ्यास केला नाही. ते त्या क्षेत्रात लक्ष घालते तर बन्याच गवयांच्या पोटावर पाय आला असता. अर्थात असे त्यांच्या बाबतीत डॉक्टर्स, इंजिनियर्स वगैरे लोकही म्हणत असतील.

कोल्हापुरात माझ्या लहानपणापासून माझे येणे-जाणे असल्यामुळे जे प० प० नाईक हे नाव मला अपरिचित नव्हते. एवढेच नव्हे तर त्यांनी कोल्हापूर राहण्याची पुनरचना करण्याचे काम हाती घेऊन रस्ते रुंद करण्यासाठी जुन्या बोलांना चिकटून राहिलेल्या घरांची पाढापाड मुरु केल्यामुळे त्याना 'पाढापाड मंत्री' म्हणत. डॉक्टर केतकर यांनी ज्ञानकोश लिहिला यापेक्षाही ते खिशात भजी घालून स्त्यातून खात खात जात ही आख्यायिका जशी अधिक लोकप्रिय आहे त्याचप्रमाणे

नाईकसाहेबाचिष्ठीही ते आपल्या हाफ पॅटच्या खिशात शोंगदाणे घालून रस्त्यातून खात खात जाता जाता रस्तारुंदीच्या आड येणारी घरे पाडायच्या 'आर्डरी' देत सुटतात इथपासून, ते त्यांना घर-संसार काही नसल्यामुळे कवेरीतल्या टेबलावरच रात्री शोंगदाणे खाऊन झोपतात आणि सकाळी उदून परत घरे पाढीत हिंडतात इथर्पर्त असंख्य आख्यायिका प्रचलित होत्या. मात्र ह्या सान्या कथा विलक्षण कौतुकापोटी निघालेल्या, कारण गजाराम कॉलेजात शिकत असताना त्यांनी स्वतः इंटरला असताना थोऱ० ए०च्या वर्गातील मुलांसाठी लेक्चर्स घेतली होती ही गोष्टही लोकांना माहिती होती. संस्थानी राजवटीत अधिकाराची जागा याचा अर्थ पगाराबाहेर उत्पन्न करण्याचाही अधिकार असा घरला जात असताना हा एवढा मोठा अधिकारी महिन्याला पाचशे रुपयांच्या जागी फक्त पस्तीसचाळीस रुपये घेऊन गरांदिवस आपली नोकरी बजावतो हे पाहिल्यावर कोल्हापूरच्या जनतेला करवीरझेंगी लोकांच्या कल्याणासाठी फक्त दुपारच्या भोजनापुरते अवलियाच्या वेषाने येणारे दत्तगुरु नाईकसाहेबांच्या रूपाने मुक्कामालाच आले आहेत असे बाटले तर नवल नाही.

माझी आणि त्यांची भेट झाली त्या वेळी त्यांची ही पाडापाड संपूर्ण कोल्हापुरातले बरेचसे रस्ते स्थीपुरुष, महिला, बैलगाड्या, सायकलवाले, मोटारवाले आणि पहिलवान एकमेकांना धक्का न देता जाऊ शकतील इतके रुंद झाले होते. कोल्हापूर शहराची पुनर्रचना हाही नाईकसाहेबांच्या किती जिक्काळ्याचा विषय झाला होता याचे एकच उदाहरण म्हणजे तिथल्या पोस्टमनलाही मान खाली यालायला लागावी असे नाईकसाहेबांना कोल्हापूरचे घर-नंबर पाठ. नगरपालिकेच्या मतदारांच्या याद्यादेखील मतदाराचे नाव, घर-क्रमांक, पेठ यांसकट त्यांना पाठ होत्या असे जरी मला कुणी सांगितले तर त्यावर माझा विस्वास बसेल. लोकविलक्षण स्मरणशक्ती ही नाईकांना निसर्गनि दिलेली देणगी आहे हे खेर; पण त्या देणगीचा त्यांनी प्रदर्शनासाठी मात्र कधीच उपयोग केला नाही. आपल्या स्मरणशक्तीचा प्रत्यय याचा यासाठी अनेकांची शडपड चालू असते याचे कारण त्यांच्यापैकी बहुतेकांची विद्रूता हे स्मरणशक्तीचे प्रयोग असतात. 'विद्रूता' हे नाईकांच्या जीवनातले साध्य नसून साधन आहे. त्यांच्या प्रत्येक विषयातल्या अभ्यासाला प्रयोजन आहे ते लोकशिक्षणाचे.

भारतीय स्वातंत्र्यासाठी गांधीजीच्या नेतृत्वाखाली झालेल्या सत्याग्रहाच्या

चळवळीत अनेकांनी तुरुंगवास सोसला. पहिल्या दर्जाचे विद्यार्थी म्हणून नावलीकिक असणाऱ्या जे० पौ० नाइकांना तत्कालीन इतर विद्यार्थ्यप्रमाणे आय० सी० एस० होण्याचा मार्ग मोकळा होता, तो त्यांनी स्वीकारला नाही. त्यांनी सत्याश्रहाच्या चळवळीत उडी घेतली आणि तुरुंगवास स्वीकारला. तुरुंगवास स्वीकारलेल्यांना दुसरा एक मार्ग स्वातंत्र्यानंतर खुला झाला होता तो सत्तेच्या रोजकारणाच्या क्षेत्रात शिरकाव करून घेण्याचा, साध्या सोप्या आर्जवी बोलण्यातून आणि उत्तम व्यासंगाने संपन्न झालेल्या व्यक्तिमत्त्वातून नाईकांना लोकनेता होऊन विधिमंडळाच्या आणि रोवटी मंत्रिपदाच्या खुर्चीच्या दिशेने प्रवास करणे अवघड नव्हते, त्यांनी तोही मार्ग स्वीकारला नाही. जम्हाठेपेची शिक्षा झाल्यामुळे दीर्घकाळ तुरुंगात राहणाऱ्या गुन्हेगार कैद्यांना त्या काळी नसिंगचे शिक्षण देत. नाईकसाहेब तुरुंगात असताना आजारी कैद्यांचे अशा पुरुष-नसवुवांच्या हातून होणारे हाल त्यांनी पाहिले आणि तुरुंगाधिकाऱ्यांकदून तुरुंगातच वैद्यकीय पुस्तकांचा अभ्यास करण्याची परवानगी मिळवून स्वतः त्या कैद्यांची शुश्रूषा करण्याचे काम पत्करले. तुरुंगातली त्यांची खोली ही वैद्यकशास्त्राची अभ्यासिका झाली. मग दोनअडीच वर्षांचा तुरुंगवास भोगून ते बाहेर पडले आणि कर्नाटकातल्या एका खेड्यात तिथल्या ग्रामीण प्रजेचे डागदार होऊन राहिले. माझ्या निकटच्या नात्यातले एक डॉक्टर आहेत. एकदा नाईकसाहेब आले असताना भी त्यांची ओळख करून दिली. त्या डॉक्टरांचे आणि नाईकसाहेबांचे कुठल्यातरी वैद्यकीय प्रस्त्राविषयी बोलणे सुरु झाले. काही वेळाने नाईकसाहेब निघून गेल्यावर माझे ते नातलग मला म्हणतात,

“नाईक कुठे प्रॅक्टिस करतात?”

“कसली?”

“डॉक्टरकीची.”

नाईकसाहेब कुठल्याही विद्यार्थीठाची पदवी न घेतलेले डॉक्टर आहेत यावर माझ्या त्या डॉक्टर आपाचा विश्वास बसेना.

रवींद्रनाथ टागोरांनी गांधीजीच्यासाठी उभी केलेली ‘शयामली’ ही कुटी पाहताना एक जगप्रसिद्ध स्थापत्यविशारद म्हणाले होते, “नशीब आमचं हे टागोर स्थापत्यविशारद झाले नाहीत. आम्हांला दुसरा घंदा शोधावा लागला असता!” अनेक विषयातले तज्ज्ञ नाईकसाहेब यांची ही विविध विषयातली गती पाहून असेच उद्गार काढत असतील. पण हे सारे विषय

आत्मसात करताना मी वर म्हटल्याप्रमाणे “लोकशिक्षण” हे एकद प्रयोजन त्यांच्या डोळ्यांपुढे होते. त्यांच्या जीवनातली सारी घडपड, सारे परिश्रम असेही लोकांच्या अंतरातले ज्ञानदीप पेटवण्याच्या ओढीतून जन्माला आले. ‘शिक्षण’ म्हणजे पदवी पदरात घेण्याचे शिक्षण ही जी दुर्देवाने बिटिश राजवटीत आपल्या देशातल्या सुखवस्तू लोकांची कल्पना झाली तिला पहिला धक्का देण्याचे काम रवींद्रनाथांनी केले आणि त्यामागोमागच गांधीजींनी, देश मागासलेला आहे याचा अर्थ देशातली खेडी मागासलेली आहेत ह्या तत्वाचा ह्या दोन महाभागांनी उच्चार केला. शहरंतून आणि जिल्ह्याच्या मुळ्य गावांतून भराभर सुरु होणाऱ्या कॉलेजाना आणि हायस्कुलांना रवींद्रनाथांनी कुत्राच्या छत्रांची उपमा दिली आहे.

मात्रभाषेतले शिक्षण पहिल्या चार यत्तांतच संपायचे. तिथून पुढे इंग्रजीत. त्यामुळे ज्यांना इंग्रजी येते ते सुशिक्षित आणि बाकीचे सारे अडाणी अशी एकाच देशातल्या लोकांची एकमेकांपासून फारकत झाली. म्हणजे शरीराच्या एका अंगाला भेदवृद्धी आणि दुसरीकडे क्षय. टागोरांनी ह्या क्षयरोगाकडे लोकांचे लक्ष वेधले. शिक्षणाची व्यापी ही किती मोठी असायला हवी ह्या संबंधातले विचार मांडायला सुरुवात केली.

गांधीजींनी तर जीवनशिक्षणाच्या कल्पनेचा आग्रह घरला. जे० पी० नाईकांनी आपले आयुष्य ह्या कार्याला वाहिले. त्या क्षेत्रातले त्याचे स्थान किती वरच्या दर्जाचे आहे याची दुर्देवाने अनेकांना कल्पना नाही. गांधीचे विचार सांगणाऱ्या आचार्याच्या विशिष्ट कर्मकांडाच्या आग्रहामुळेही गांधीजींच्या ह्या शिक्षणक्षेत्रातल्या मूलभूत क्रांतीचे सरकार आणि गांधीजींचे शिष्य यांनी एक निराळे कर्मकांडच केले. टागोरांची वासलात “ते काय कवी आहेत, कल्पनेच्या राज्यात रमणारे!” म्हणून सावण्यात आली.

ही एक महान शैक्षणिक सिद्धांताचीच शोकांतिका आहे. तरीही त्या सिद्धांताचे महत्व जाणून तो प्रत्यक्षात आणिण्यासाठी जे० पी० नाईकांनी आयुष्यभर जे प्रयत्न केले त्याला तोड नाही. याचे मुळ कारण म्हणजे ते खादीधारी असले तरी कर्मकांडाला महत्व देणारे गांधीवादी नाहीत. त्यांनी स्वतःच्या जीवनात कमालीचा साधेणा पाळला; परंतु त्या साधेणाचे भांडवल केले नाही की तो साधेणा कुणावर लादला नाही. जुन्या मुंबई राज्याच्या शिक्षणखात्याचा ते इतिहास लिहीत होते. पुण्यात त्यांचा मुक्काम होता. शिक्षणखात्यात चौकशी केल्यावर कल्पले, की नाईकसाहेब स्टेशनजवळच्या बादशाही बोर्डिंगात उतरले आहेत.

'बादशाही'ची पुणेरी कल्पना किती भव्य आहे याची इतरांना कल्पना येणार नाही. एक पंधरा गुणिले वीसची खोली होती. तीत तीनचार खाटा टाकलेल्या. छताता एक संपूर्ण नमावस्थेतला बत्त उजेड पाढीत लटकत होता. खोलोत जवळच्याच रेल्वे-स्टेशनातून औकलेल्या इंजिनाच्या धुराचा सुरंग दरखळत होता. रस्त्यातल्या अमर्यादि वर्दळीचा आवाज. त्यातच केवळ रेल्वेच्या जंक्शनातच ऐकायला मिळणाऱ्या आर्त, करुण, उद्दट असे नाना प्रकारचे भाव व्यक्त करणाऱ्या इंजिनाच्या शिळ्यांचा वाधवृद मधूनमधून आपलेही काम करीत होता. उन्हाळ्याचे दिवस. बादशाही थाटाच्या कल्पनेत 'पंखा' ही वस्तु बसत नसावी. खोलोत उकडून जीव चाललेला. एका छाटेवर पुण्यात बहुधा तंबाकूचा सौदा करायला आलेला निपाणीकडूचा व्यापारी, दुसऱ्या खाटेवर कुटून तरी बदली होऊन आलेला आणि सरकारी जागा न मिळालेला कर्मचारी-त्याच्या खाटेच्या आसपास ट्रकाचा बुरुज रवालेला होता; एक कंदील, बादली वर्गीही होती. आणि तिसऱ्या खाटेवर अंगात चांगला दोन-अडीच डिग्री ताप आणि छातीत खोकला घेऊन आंतराश्वीय कीर्तीचे शिक्षणतज्ज्ञ श्रीयुत जे० पी० नाईक समोर खुर्चीवर बसलेल्या लघुलेखकाला मुंबई इलाख्यात गेल्या शंभर वर्षात झालेल्या शैक्षणिक प्रगतीचा इतिहास कथन करीत बसले होते. खाटेखाली फायली होत्या, खाटेवरही होत्या. सामान्यतः माणसाची उशी जिथे असते तिथे यंदांची चवड मांडलेली होती. नाईकसाहेबांच्या अंगात खादीची अर्धी पैरण, कमरेखाली खादीची अर्धी विजार आणि तोडाने इतिहासकथन चालले होते. यी आणि सुनीत हे दृश्य पाहत चांगले दहाएक मिनिटे उपे होती. तेवढ्यात त्या तंबाकूव्यापाऱ्याने नाईकसाहेबांना कानडीत जे काही सांगितले त्याचा अर्ध 'तुम्हांला भेटायला कोणी तरी आले आहेत' असा असावा. नाईकांचे लक्ष आपच्याकडे गेले. काही वेळाने नाईकसाहेबांनी त्या लघुलेखकाला दिलेला मजकूर टाइप करायला पाठवले आणि दुसऱ्या लघुलेखकाला पूर्वीचा मजकूर टाइप करून झाला असल्यास नवा मजकूर लिहून प्यायला पाठव असा निरोप दिला. त्या तसल्या वातावरणात तो मुंबई इलाख्याचा शंभर वर्षाचा शैक्षणिक इतिहास लिहिला जात होता.

नाईकांचे कथन चालू असायचे. लघुलेखक बदलत, पण कथन अखेड चालू! त्या गांवी त्यांनी आम्हांला ज्योतिका फुल्याच्या शाळेत आश्रयाला आलेल्या विघवा मुलीच्या शालेय निवंधांतून आढळलेल्या, समाजाकडून

त्याचा छळ कशा प्रकारे व्हायचा ह्याच्या काही करुण कथा सांगितल्या.
शिक्षणखात्यातल्या तत्कालीन इन्स्पेक्टरांनी त्यापैकी काही कहाण्यांची
आपल्या अहवालात नोंद केलेली आहे.

नाईकसाहेबांच्याकडे जीवनातल्या नाना प्रकारच्या अनुभवांच्या असंख्य
कथा आहेत. त्यांच्याइतका विनोदी चुटक्यांचा संग्रह तर माझ्या तरी
पाहण्यात इतर कुणाहीकडे आढळला नाही. गांधीजीना लाभलेली निर्मल
विनोदबुद्धी गांधींच्या शिष्यांत फार वचितव कुणाला लाभली असेल.
कृपलानीच्यात आहे, पण त्यांच्या विनोदाला तिखटपणा आहे.

नाईकसाहेबांच्या विनोदी किशश्या-कहाण्यांत निखळ मजा असते.
त्यांच्या सहवासातली एक रात्र मला आठवते आहे : असेच विनोदी
चुटके सांगावला त्यांनी मुरुवात केली. मध्यरात्र उलटून गेली तरी चुटके
संपत नव्हते. आणि हे सारे कुठे छापून आलेले किंवा ऐकाव नव्हे—त्यांनी
प्रत्यक्ष अनुभवलेल्या प्रसंगांतली.

ह्याच काढात नाशिक जिल्हातल्या मालेगावला ग्रामीण भागातल्या
लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी एक शैक्षणिक केंद्र स्थापन करायची
योजना होती. कै० भाऊसाहेब हिरे त्या वेळी मंत्री होते. 'महात्मा गांधी
विद्यामंदिर' नावाची एक संस्था त्यांच्या प्रेरणेने आणि आधाराने चालली
होती. त्या संस्थेला विशाल स्वरूप देण्याची ही योजना नाईकसाहेबांनी
आचार्य भागवत, शंकरराव देव, रामभाऊ परुळेकर, कर्मवीर भाऊराव
पाटील, गुरुवर्य जगतार, अणासाहेब खूर यांच्यासारख्या शिक्षणातज्जांना
जोडीला घेऊन आखली होती. त्या संस्थेत मी व सुनीताने जायचे ठरवले.
त्या कार्याइतकाच, किंवृत्ति अधिकही असेल, नाईकसाहेबांचा
सहवास जास्त वेळ लाभेल हाही मनात विचार होता. गारगोटीच्या मौनी
विद्यापीठाच्या धर्तीवर एक शिक्षणविषयक प्रयोग मालेगावलाही मुळ
करायचा होता. गारगोटीच्या प्रयोगाचा आम्हा दोघांवर खूपच प्रभाव पडला
होता. आम्ही मुंबई सोहून मालेगावला जाऊन राहिलो. नाइकांनी एका
ठिकाणी गमतीने लिहिले आहे की, "रुत्री मला स्वने पडत नाहीत,
दिवसा पडतात." नाइकांना दिवसा पडणाऱ्या स्वनांची कल्पना त्या
काढात आम्हांला आली. त्यांच्या त्या स्वप्नांची लगेच पक्की योजना
तयार क्वायची. कामाची आखणी क्वायची. योजना राबवणाऱ्या माणसांची
शोधाशोध सुरु क्वायची. नव्या इमारतीचे प्लॅन्स तयार क्वायचे.
स्थापत्यशास्त्रज्ञांशी त्यासंवंधी चर्चा, खर्चाला लागणाऱ्या पैशाची उभारणी—

कुठे उसंत महणून नाही. त्या काळातल्या त्यांच्या त्या कोलहापूर,
मालेगाव, मुबई, दिल्ली अशा ठिकाणी होणाऱ्या फेज्या, मिळेल त्या
वर्गातून आणि वाहनातून प्रवास करायची तयारी हे सारे पाहताना मला
धाप लागायची, विश्रांती हा शब्द त्यांना ठाऊक नव्हता. खाण्यापिण्याचोही
शुद्ध नसे.

साहित्याच्या बाबतीत अत्यंत चोखंदळ असणारे नाईकसाहेब
खाद्यपदार्थांच्या चवीच्या बाबतीत इतके उदासीन कसे ते कळत नाही.
जेवण ही एक सर्वस्वी नाइलाज महणून करायची क्रिया आहे अशी त्यांची
समझूत असावी. त्याबरोबर इतरांचेही मत त्यांच्याचसारखे असावे अशीही
त्यांची समझूत आहे. एकदा दिल्लीला त्यांनी मला गत्री भोजनाला
बोलावले होते. मी गेलो. नाईकसाहेब भोजन उरकून आपल्या कामात
गढून गेले होते, रात्रीची वेळ, बाहेर धोधो पाऊस. मी गेलो त्या वेळी
कुठल्या तरी शिक्षणाधिकाऱ्याशी शिक्षणावरच्या बजेटमध्यल्या, लक्षांच्या
घरात जाणाऱ्या रकमांची चर्चा चालली होती. टेबलभर तक्ते पसरलेले.
आणि नाईकसाहेब कॉटवर बसून रक्कान्यारकान्यागणिक कोणकोणत्या
रकमा आहेत आणि कोणत्या असायला हव्यात ते त्या अधिकाऱ्याला
नुसत्या स्मरणातून सांगत होते. त्यालाही माझ्यासारखेच जेवायला बोलावून
आकड्यांत गुंतवले होते की काय तोय जाणे. पण त्या माणसाच्या
वेहन्यावरची व्याकुळता पाहून तसलाच प्रकार असावा असे वाटले, काही
वेळाने तो गेला आणि आमच्या गप्पा सुरु झाल्या. माझ्या सुदैवाने त्या
वेळी तिथे चित्रा नाईक होत्या. त्यांच्या लक्षात माझी चुळबूळ आली की
काय कोण जाणे, त्या चटकन म्हणाल्या, 'तुमचं जेवण झालेय की
नाही?"

"इथं क्वायचं होतं!" मी मृणालो. त्या इन्स्टट्यूटमधला कॅटीन बंद
क्यायला आला होता. चित्राबाईनी घडपड करून माझ्या जेवणाची
योडीफार व्यवस्था केली. नाईकसाहेबांचे लग्न झाल्यावदल त्या दिवशी
मला खरा आनंद झाला!

त्यांच्या लानसमारभाला मी हजर होतो. आमचा परिचय झाला त्या
वेळी 'चित्रा नाईक' हे नाव त्यांच्या तोहून विशेष आत्मीयतेने निघते हे मी
आणि जरा विशेष माझ्या बायकोने ओळखले होते. चित्रा नाईक झाला
एलिफन्टन कॉलेजात शिकत असल्यापासून मला माहिती होत्या. आप्ही
एकाच वेळी शिकत होतो. एलिफन्टन कॉलेजच्या मासिकात त्या वेळी

चित्रा नाईकांची एक इंग्रजीतून कवितासुद्दा प्रसिद्ध झाली होती. त्यांचा हुशार आणि व्यासगी विद्यार्थिनी म्हणून लौकिक होता. कमालीच्या गंभीरपणाने कॉलेजात अध्यास करणारी चित्रा पुढेमारे शिक्षणाखात्यात जाणार ही शंका त्या वेळीच आम्हांला आली होती. ती खरी ठरली. पण नाईकसाहेबांच्या लग्नात आम्हांला एकच भीती वाटत होती ती म्हणजे लग्नाची तिथी त्यांच्या लक्ष्यात असेल की नाही ही. त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि प्रख्यात शिक्षणातज्ज्ञ कै० गमभाऊ परुळेकर लग्नाला हजर होते. म्हातारा अति मिस्कील. मला हक्कूच म्हणाले, “नाईक वेळेवर आणि आठवण ठेवून हजर राहिल्याचा हा पहिला प्रसंग!”

स्मरणशक्तीचे एवढे मोठे देणे असलेल्या नाईकांची स्मरणशक्ती काही वाचतीत मात्र त्यांना इतका कसा दगा देते याचे मला कोडेच आहे. एकदा सुनीताला घेऊन मुंबई युनिकॉर्सिटीत गेले. तिथून त्या दोघानाही त्या वेळच्या जुन्या सचिवालयात जायचे होते. तिला “कारिंडॉरमध्ये थांब, आलोच” म्हणून जे गेले ते तासभर पत्ता नाही. शेवटी सुनीताही कंटाळून जवळच एल्फिन्स्टन कॉलेजमध्याल्या एका प्रोफेसर मित्रांना भेटायला गेली तर त्यांच्या खोलीत नाईकसाहेब! सुनीताला पाहून विचारतात, “इकडे कुठे? या, बसा.”

मालेगावचा तो प्रयोग यशस्वी झाला नाही आणि आमच्या जीवनाला एक निराळेच वळण मिळाले. मी रेडियो, टी०च०० ह्या दिशेने आयुष्याची वाटचाल करायला लागलो. नाईकसाहेब दिल्लीला गेले. भागताचे शिक्षण-सल्लागार म्हणून काम सुरु झाले. युनेस्कोने तर त्यांचे जीवनशिक्षण-संबंधीचे ग्रंथ प्रसिद्ध केलेच होते. शिक्षणसेवातले महान तज्ज्ञ म्हणून त्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेख होत होता. डॉ० मिर्दांतसारख्या श्रेष्ठ विचारवंताने आपल्या ‘एशियन इमारा’ ह्या पुस्तकात भागीय शिक्षणासंबंधीची मते मांडताना नाईकसाहेबांचे त्यासंबंधीचे विचार उद्भूत केले आहेत.

१९७४ साली व्हिएन्नाला ‘आधुनिक संगीत आणि नवी पिंडी’ ह्या विषयावर झालेल्या एका परिसंवादात मी निवंध वाचला होता. तिथे युनेस्कोत फार मोठ्या पदावर असणारे मलेशियातील एक चिनी तज्ज्ञही आले होते. रुजदूतांना देतात तसा मान त्यांना तिथे दिला जात होता. माझ्या निवंधावर चर्चा चालू असताना ग्रामीण जीवनातील तरुणांवर होणाऱ्या आधुनिक चित्रपटसंगीतविषयी मी बोलत होतो. त्यावरून ग्रामीण

शिक्षण हा मुद्दा निधाला आणि त्यात मी जे० पी० नाइकांचा उल्लेख केला. माझे भाषण संपत्त्यावर ते मला महणाले, “तुम्ही जे० पी० नाइकांना ओळखता का?”

मी ‘ओळखतो’ असे सांगून विचारले, “आपण ओळखता का?”

“त्यांचा आणि माझा परिचय आहे हा मी माझा बहुमान समजतो!”

असे महणून शिक्षणतज्ज्ञ या दृष्टीने नाईक यांच्या जोडीला बसणारे जगातदेखोल कसे हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक सापडणार नाहोत हे ते मला सांगू लागले.

त्यांच्या ह्या तज्ज्ञतेचा आपल्या देशाने किती उपयोग करून घेतला ह्याची मला कल्पना नाही. फोर्ड फार्डेशनचे हॉ० एफ० चॅम्पियन वॉर्ड महणून फार मोठे शिक्षणतज्ज्ञ अनेक वर्वें भास्तात होते. मी दिल्लीला त्यांना अनेक वेळा भेटत असे. पहिल्यांदा जेव्हा भेटलो त्या वेळी वॉर्डसाहेबांच्या टेबलावर जे० पी० नाइकांचे युनेस्कोने प्रसिद्ध केलेले जीवनशिक्षणावरचे ग्रंथ मला दिसले. मी उगीचच काहीतरी विचाराद्यचे महणून त्यांना महणालो, “तुम्ही वाचली का ही पुस्तक?”

“ते माझे धर्मग्रंथ आहेत.” वॉर्ड महणाले.

वॉर्डचे ते उद्दगर मला आजही आठवतात. नाइकांच्या शिक्षणविषयक ग्रंथांना एका निराळ्या अर्थाने धर्मग्रंथ महणायला हवे. कारण ते ग्रंथ लिहिणाऱ्या लेखकाचा ‘लोकशिक्षण’ हा धर्म आहे. गांधीजींनी म्हटले होते, की तुम्ही कुठलेही सार्वजनिक कार्य करायला उभे राहिलात की पहिल्यांदा हा विचार करा, की माझ्या ह्या कार्यामुळे ह्या देशातल्या गरिबातल्या गरिबाचा काय फायदा होणार आहे? नाइकांच्या शिक्षणविषयक कार्यामार्गे गांधीजींचा हा विचार प्रामुख्याने उभा आहे.

योगायोगाने ५ सटेरबला शिक्षकदिनाच्या दिवशीच बहिरेवाढी नावाच्या खेड्यात त्यांचा जन्म झाला. माझ्या लहानपणी मी ही बहिरेवाढी पाहिलेली आहे, कारण त्या खेड्याशेजारच्या माझ्या आत्यावाईच्या गावी माझ्या शाळेतल्या सुट्ट्या मी घालवतल्या आहेत. सर्वस्वी उपेक्षित अशा अवस्थेतली ती खेडी. अशी असंख्य खेडी ह्या देशात अजूनही आहेत. नाइकांचे बालपण तिथे गेले. पण त्यानंतर त्यांच्या मनाच्या त्या असंख्य कप्प्यांतल्या एका कप्प्यात ते खेडे त्यांनी तसेच शाबूत ठेवलेले आहे. कुठल्याही शिक्षणविषयक प्रश्नाचा विचार करताना त्या बहिरेवाढीचा कप्पा उघडला जात असणार. तसले दैन्य, दारिद्र्य, उपेक्षा असलेली असंख्य

खेडी त्यांच्या डोळ्यांपुढे तरळत असणार आणि शैक्षणिक योजनेचा विचार करताना तिथल्या उपेक्षितांचा कोलाहल त्यांना “आमचं काय?” हा प्रश्न विचारत असणार. नाइकांचा सारा भर त्या खेडगांचा सर्वांगीण विकास करणारी शिक्षणपद्धती शोधून काढणे आणि तिथे जाऊन शिकवावे असे वाटणारे शिक्षक तयार करणे यावर आहे.

नाईकसाहेब मला मोठे वाटतात काऱण ज्याव्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले ते त्यांचे प्रयोजन मोठे आहे म्हणून, त्यांना आता ‘शाळा’ ही कल्पना कृतिम बंधनातून बाहेर काढावीशी वाटते, किंवा ज्यांना ज्यांना म्हणून जे जे शिकावे आणि शिकवावे असे वाटते त्या सगळ्यांची बांधिलकी असणारी एक अनौपचारिक शिक्षणपद्धती हा विचार घेऊन वयाच्या सन्तराव्या वर्षी त्या दिशेने ते योजना तयार करताहेत. एका पर्येने त्यांनी समाजातल्या सर्व थरंगवरच्या लोकांपुढे हा एक नवा कार्यक्रम दिलेला आहे, त्या कार्यातला त्यांचा उत्साह पाहताना त्यांच्या त्या विसराळूपणात ते आपले वयही विसरतात हा भाग सगळ्यांत आनंददायक आहे.

ही सतत वाढत राहणारी माणसे, त्यांचे वाढते वय त्यांना म्हातार-पणाकडे द्युकवृ शकत नाही हाच इतरांच्यातला आणि त्यांच्यातला फरक, शेक्सपियरने म्हटल्याप्रमाणे, त्यांना वय विदीर्ण करत नाही की रुढी शिळ्पेणा आणत नाहीत. मला वाटते, सतत उद्योग हेच त्यांचे बलवर्धक असते—तीच त्यांची विश्रांती.

शंकर घाणेकर : एक हसवणारा फकीर

आपल्यात आता शंकर घाणेकर नाही हे शंकरला जाऊन वर्ष झाले तरी
अजूनही मनाला पटत नाही. मुंबई-पुण्यात एखादे नाटक पाहायला गेलो
तर चटकन तो विगेत भेटेल, समोर आला की उगीचव जीभ बाहेर
काढील, स्वतःभोवती गमतीदार गिरकी मारील, विगेतल्या एखादा
कोचावर त्या एवढचाशा देहाची मुटकुळी करून सिगरेटचा झुरका घेताना
दिसेल असे अजूनही वाटते. रंगभूमीशी या ना त्या कारणाने संबंधित
असलेल्या आमच्यासारख्या माणसाची गोष्ट जाऊ द्या, पण त्या
संघर्मदिगच्या, स्वीड नाट्यमंदिगच्या, शिवाजी-मंदिगच्या, त्याच्या
आवडल्या दामोदर हॉलच्या किंवा अतिशय लोभातल्या हनुमान थेटगच्या
वास्तु-देवतानादेखील शंकर नाही म्हणून चुकल्या-चुकल्यासारखे होत
असेल. शंकर घाणेकर ह्या नाटकाच्या दुनियेतल्या फकिराची थिएटर ही
मशीद होती.

हॉटेलातल्या खाण्याने शंकर देह जगवत होता आणि थिएटरातल्या
जगण्याने त्या जगण्याला सार्थ करत होता. रंगमंचावरची धूळ हा त्याचा
अबीरबुकका होता आणि आपल्या अभिनयाच्या चतुर लीलानी प्रेक्षागारात
हास्याच्या कारंज्यापासून थवध्यापर्यंत नाना प्रकारची गंमत निर्माण करत
राहणे ही त्याची उपासना होती. प्रेक्षागारातच नव्हे तर जिथे जाईल तिथे
सभोवतालच्या चेहऱ्यांवर हास्य फुलवीत राहणे हीच त्याची जीवित-साथना
होती. हसून सोडून देण्यापलीकडे ह्या जगाची फारशी मोठी लायकी नाही
हे ह्या माणसाला फार लवकर कळले होते. त्यामुळे तोडाला रंग लावलेला

शंकर आणि न लावलेला शंकर हे एकमेकांत विलक्षण मिसळून गेले होते, इतर नटाच्या बाबतीत ते 'नाटकी' वाटले असते, शंकरच्या बाबतीत मात्र ते तसे नसते तर 'नाटकी' वाटले असते.

फार वर्षापूर्वी मी मार्सेल मार्सें ह्या मूकाभिनवपटू कलावंताचा एका मुख्खटेवाल्याचा अभिनय पाहिला होता, त्यात अनेक काल्पनिक मुख्खवटे करून ते चेहन्यावर लावून काढून टाकायचा, शेवटी त्याने विदूषकाचा मुख्खटा घडवला, तो मात्र त्याला काढता येईना, नाना प्रकारांनी तो मुख्खटा काढायचा तो प्रथम करतो, शेवटी तो मुख्खटा चेहन्यावर असतानाच त्याचा अंत होतो असा तो अभिनय होता, एखाद्या सौभाग्यवतीने सोरे सौभाग्यालंकार अंगावर ठेवून अहेवणीच जगाचा निरोप घ्यावा तसा शंकर नाटकातला रंग आणि पोशाख अंगावर घेऊनच काळाच्या पडद्याआड गेला, रंगतीर्थविरचा त्याचा मृत्यु लोकप्रियतेइतकाच हेवा करण्यासारखा! त्याच्या विनोदाने उसळलेल्या हसण्याच्या लाटा विसावल्याही नव्हत्या, त्याच्या कौतुकाच्या टाळ्यांचा कडकडाट विला नव्हता, तेवढाचात शंकर सगळ्यांना चकवून गेला, नाटक संपल्यावर तो असाच नाहीसा व्हायचा, जसा अकलितपणे भेटायचा तसाच अकलितपणे गडप व्हायचा, तो कुठे राहतो, तो जेवला की नाही, त्याला नीट विश्रांती मिळते आहे की नाही हे आस्थेने पाहणारे त्याचे कोणी होते की नव्हते हा प्रश्न कधी कोणाला पडला होता की नाही मला माहिती नाही, नाटकातल्या पडद्याची नाटक संपल्यावर जशी कुणी विचारपूस करत नसते तसेच त्याचेही होते, त्याच्या बाहत्यांच्या गर्दीतले त्याचे एकटेण हे असे लोकविलक्षण होते.

मुंबई मराठी साहित्य संघाचे, चौपाटीवर नाट्यमहोत्सव व्हायचे तेव्हापासूनची आघची ओळख, विगेत प्रामृटिंगला उभा राहणारा शंकर 'भाऊबंदकी'त भटजो होऊन रंगमंचावर गेला आणि परत आला तो बाजी जिंकूनच आला, नटाला व्हचित लाभणारे भाग्य त्याने पहिल्या पदार्पणातच मिळवले, हे भाग्य नुसत्या लोकप्रियतेचे नव्हे—नाटशप्रैमी रसिकांचा लाडका होण्याचे! फार जुन्या काळी हे भाग्य 'भाऊढूचा' कोल्हटकरांना लाभले होते, दिनकर कामण्णाला लाभले होते, हल्लीच्या काळात ते शंकर घाणेकरला लाभले, विनोदी नटाला हशाच्या पावत्या मिळवाव्याच लागतात, पण शंकरला मिळणाऱ्या पावतीत त्या हशाच्या जोडीला, घरातल्या किंचित खट्टचाळ घाकटचा भावंडाचे कौतुक

मिसळलेले असायचे, नटाची वाणी स्पष्ट हवी ही अभिनयातली प्राथमिक अट, पण विनोदी नटाच्या शब्दोच्चारातच त्या शब्दांशी नाना तर्हे खेळण्याचे एक निराळे सामर्थ्य असावे लागते. साध्या 'हो' आणि 'नाही' मधून त्याला उच्चारातही व्यंगचित्र काढावे लागते, ही किमया मी दिनकर कामण्णानंतर शंकरमध्येच पाहिली, त्याच्या बोलण्याची एक खास त्याची अशी शैली होती, ती खाजगीत आणि रंगमंदावर सारखीच होती, सगळ्या भूमिकांतून ती दिसायची, तरीही ती विसंगत वाटत नसे. नाटकात तो कुणीही असो—तो शंकर घाणेकरच असायचा, त्याच्या व्यक्तिमत्त्वात त्याने केलेल्या विनोदी भूमिकांतले रंग एकरूप झाल्याचा भास निर्माण करण्यात त्याने एका निराळ्याच प्रकारचे यश मिळवले होते.

रंगभूमीवरच्या प्रसंगात शंकर असला की प्रेक्षकांचे लक्ष एखाद्या वाक्यावर शंकरची प्रतिक्रिया काय झाकडेच असायचे, हे लक्ष त्याने मुद्दाम खेचून घेतले नाही. 'दुरितांचे तिभिर जावो' ह्या नाटकात तो कानाला घास्याचे फूल लावून शिंगवाला गुरुव होऊन येई, आजही त्या नाटकातल्या माझ्या डोळ्यापुढल्या समृतिचिन्तात मला शंकरच अधिक दिसतो. नाटकातली लांब वाक्ये तर तो अशी सुंदर पेलायचा, की गद्यातल्या अंतर्गत छंदाची ही समज त्याला कशी मिळाली ते कवळत नसे. त्याचे शालेय शिक्षण बेताचेच इले होते; मराठी साहित्याचाही त्याचा मोठा व्यासेंग होता असे नाही. त्याच्या हाती मी नाटकाच्या पुस्तकाखेरीज इतर पुस्तक कधी पाहिले नाही. पण ह्या माणसाची मराठी भाषेशी इतकी विलक्षण दोस्ती होती, की साध्या संभाषणातदेखील त्याची शब्दयोजना अतिशय नेमकी असायची. उपजत विनोदबुद्धीमुळे शब्दातले सोने आणि हीण हांतला फरक त्याला चटकन दिसायचा, संवादाची लय सगळ्यांनाच संभालावी लागते. पण विनोदी नटाला हास्याची कळ दाबणारा शब्दच नव्हे तर विरामाचा क्षण कुठला ते बरोबर ठाऊक असावे लागते.

फार वर्षापूर्वी मी आकाशवाणीवरून 'शारदा' नाटक केले होते, त्यात मी शंकरला श्रीमंताचे काम करायला बोलावले. शंकरला गाण्याचा उत्तम कान होता, पण तो काही गायक नव्हता, मात्र गव्यात सूर होता. त्यामुळे श्रीमंताची ती संवादासारखी पदे शंकर उत्तम म्हणेल याची खात्री होती, मी "घाणेकर, तू श्रीमंत व्हायचे" म्हटल्यावर हातभर जीभ काढून आपल्या त्या खास कोकणी सानुनासिक सुरुत "भलतंच काय!" म्हणाला, मला गाण्यातले प्रावीण्य दाखवणारा श्रीमंत नकोच होता, शंकरने श्रीमंताची

गाणी ठसक्यात म्हटलीच, पण अवघड हरकतीच्या जागी वार्धक्याच्या ठसक्याबा इतका सुंदर उपयोग केला, की त्या घ्यनिनाटूत त्या गाण्यात येणाऱ्या म्हातारपणातल्या ठसक्यातून श्रीमंतीचे म्हातारपण उभे केले, तो पिटातल्या प्रेषकांसाठी नाना तळेच्या करामती तर करायचाच, पण खास आणकारींसाठी काही काही बारकावे सुंदर पेश करायचा! 'कट्यार काळजांत युसली' तल्या बाके बिहारीत तर विटूषकाच्या सनातन कारुण्याची झाक तो अशा कुशलतेने दाखवत असे, की त्याच्या त्या अभिनयाला त्या नाटकातल्या गाणाऱ्यांना मिळाली तशी "वा!" अशी सुंदर दाद त्याला मिळायची.

शंकरला हे एखाद्या वाक्यातून, शब्दातून किंवा नाट्य-प्रसंगातून दडलेले बारकावे दिसायचे याचे कारण तो नुसता लेखुकाच्या विनोदी वाक्याची पार्सले पोचवणारा विनोदी नट नवहता! आंधरची टाळी कुठली आणि नटाची कुठली हे रंगमंचावरच्या लोकांना दरोबर ठाऊक असते. म्हणूनच सगळ्याच विनोदी भूमिका करणाऱ्या लोकांना विनोदबुद्धी असतेच असे नाही.

विनोद हा एक केवळ साहित्यप्रकार नाही; हा एक ज्ञावनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. शंकरच्या डोळ्यांत एक चिरंतन अशी गिरुकील झाक असे—त्याच्या ओठांची अशी गमतीदार हालचाल असायची की कुणी एखादा गंभीरपणाचा आव आणून आपली नसलेली विद्वता प्रकट करायला लागला, की शंकरच्या तोङावरच्या त्या हालचालीने तो साशंक होई. विनोदाच्या शस्त्रापुढे मृत्यूचीही बढाई याहत नाही म्हणतात. गंभीर्य आणि विद्वता हांचे नाते फार चुकीने जुळवले गेले आहे. किंत्येकदा गंभीर्य ही स्वतःच्या विद्वत्तेविषयी साशंक असणाऱ्या भयग्रस्त माणसाची ढाल असते. शंकरमध्येत्या ह्या उगीचच शिष्टपणा करणाऱ्या लोकांना नामोहरम करणाऱ्या विनोदाच्या टिचकीमुळे त्याचा रागही येत नसे.

एखादे वेळी त्याच्या हातून औचित्यभंगही झाला असेल. विनोदी प्रकृतीच्या माणसावर औचित्यभंगाचा आरोप चटकन केला जातो. परंतु जौवनाचा खास अर्थ आपल्यालाच कळला आहे अशा तोऱ्यात चोवीस तास वागणारी माणसे आपल्या उद्दृत खडूसपणामुळे पदोपदी औचित्यभंग करून साध्यासुध्या आनंदाच्या क्षणावर विरजण टाकत असतात ते ध्यानात येतले जात नाही. निरागसपणाने हसणाऱ्या आणि हसवणाऱ्या

माणसाचे हसणे थांबवणे यासारखा दुष्टपणा नसेल. हसण्याचे आणि अति आत्मकेंद्रित माणसाचे गोव्र जमत नसते. असल्या लोकांच्या जीवनातली विसंगती शंकरव्या त्या डोळ्यांना चटकन टिपता येत असे. उगीचव तोन्यात मिरवणाऱ्या माणसाचा ताठा त्याच्या खोडकरपणाला प्रोत्साहन देऊन जावचा. पण वरांगी अंतिशय खोडकर वाटणाऱ्या ह्या माणसाच्या अंतःकरणात सहानुभूतीचा एक निर्मल झरा वाहत होता.

माणसाच्या तोंडावरचे हासू मावळणारे असे कोणाच्याही जीवनात काहीही घडू नये असे त्याला नुसते वाटतच होते असे नवे, तर ते हासू पुन्हा कसे फुलवता येईल याची घडपड तो सुरु करायचा. दादोबा इंदूरीकरांच्या संकटात तो त्यांच्या मागे उभा राहिला याचे कारण केवळ नटाला साहाय्य करावे एवढेच नक्हते, तर जिकिरीच्या जीवनात हास्याचे मळे फुलवणाऱ्या कलावंताला पुन्हा एकदा त्याचे कार्य करायला जोम आणावा हा त्यामागचा हेतू होता. हसवण्याच्या 'कले'ला तो मनोमन मानत होता. विनोदी नट म्हणजे नाटकाच्या दरबारातला दुव्यम दर्जाचा मानकरी असे त्याने मानले नाही. प्रेक्षागारातली ऊव टिकवून धरणारा तो जागल्या असतो. गार पडत चाललेल्या कित्येक नाटकांना धुगधुगी आणण्याचे काम शंकरने केले आहे. नाटक ही समूहकला आहे हे खरेच. युद्धातल्या पराक्रमात पलटणीना श्रेय मिळाले तरी त्यातही आषाढीवर आणि पिछाढीवर असणाऱ्या प्रत्येक जवानात डावे-उजवे असतातच.

नाटकाचे जग केवळ प्रयोगापृते पर्यादित नसते. त्या कलेत असणारांचे एक स्वतःचे जग असते. नाटक्याची एक स्वतःची आपली दुनिया असते. एखाद्या मोठ्या एकत्र कुटुंबासारखी. एकत्र कुटुंबासारखेच तिथे हेवेदावेही असतात. असूचा असते. पण ह्या सगळ्यांतून तरुन राहिलेला एक आप्तभाव असतो. त्या नाटकी संसारात सतत अस्थिर जिख्याचे चटके, उद्याची भीती आणि सगळ्यांत कठीण म्हणजे रामंचावरव्या त्या दिव्यांच्या झगमगाटाबाबैर गेल्यावर वाटचाला येणारी उपेक्षा याची धास्ती सगळ्यांच नट-नटीच्या पोटात असतो. ह्या व्यवसायात कालच्या करामतीवर आजची भाकरी मिळत नाही. नाव सांगितल्यावर-सुद्धा, "आपण काय करता?" ह्या प्रश्नाचे दुःख सतत गर्दापुढे राहिलेल्या आणि आता रामंचाच्या झगमगाटाआड गेलेल्या नटाइतके इतर कोणालाही होत नसेल. शंकरला वार्धक्याकडे द्युकणाऱ्या नटांची ही

धार्सती कळायची. तशी सगळ्यांनाच कळते. पण तो तिथे थांबत नव्हता. लगेच असल्या गुणी नटांचे सत्कार घडवून आणायचा. त्यांना थोडाफार आर्थिक आधार मिळेल असले कार्यक्रम योजायचा. किंतीतरी गुणी नटांच्या साठाच्या वाढदिवसाच्या समारंभाचा तो पढद्यामागला सूचधार होता.

केवळ नाटकातल्या अडल्या-नडलेल्यांनाच नव्हे तर इतरही लोकांना त्याने त्याच्या भाकरीतला चतकोर गपचूप दिला आहे. शंकर घाणेकर काही लक्षाधीश नव्हता. पण कोकणातल्या ज्या खेड्यात तो वाढला तिथल्या शाळेत जाणाऱ्या पोरांची त्याने चिता केली. कोकणातली किंतीतरी पोरे खाणावळीतून कामाला असतात. त्याच्या परळच्या मठीत अशा किंत्येक पोरांसाठी गरजेच्या वेळी पथारी पसरावला जागा होती. आपल्या मालकीच्या खोलीची ही अशी धर्मशळा करणार उध्या मुंबईत शंकर हा एकटाच दाता असेल. त्याचे मात्र थिएटर हेच खेरे घर होते. शेवसपियरने 'जग ही रंगभूमी आहे' असे म्हटले आहे. ह्या महणण्यामागे इथल्या बास्तव्यातल्या तात्पुरतेपणाची सूचना आहे. त्या तात्पुरतेपणाचा शंकरच्या मनावर कसा कोण जाणे, पण फार खोल असा उमटला होता. कोकणी माणसातल्या ह्या तात्पुरतेपणाच्या विचाराचा धागा त्याच्या बोलण्या-बागण्यातून मला फार वेळा आढळला.

चिं. अं. खानोलकरांनी आपल्या एका नातलगाबदल लिहिताना ह्या एका चमत्कारिक वैराग्याच्या वृत्तीचे मार्मिक उदाहरण दिले आहे, कसल्यातीरी व्याधीमुळे त्या नातलगाचा पाय कापून काढायला लागल्यावर तो म्हणाला, “बरं झालं। सरणाला एखादं लाकूड कमी लागेल.” दारिद्र्यामुळे की कशाने ह्या माणसांच्यामध्ये एक प्रकारचा ‘सिनिसिङ्गम’ आलेला असतो. शंकर मात्र अस्सल कोकणी दारिद्र्य भोगूनही सिनिकल झाला नाही. अखेर अखेर त्याच्या बोलण्यातून स्वतःच्या मृत्यूविषयी काही उद्गार निघाल्याचे त्याचे सहकारी नट-नटी मला सांगत होते. पण त्यांतून कुठे निशाशेचा सूर नव्हता, तोदेखील त्याच्या थेंट्योरणाचाच भाग असावा अशा रीतीने तो बोलला होता. नाटकाशिवाय त्याने स्वतःला कशातही गुंतवून घेतले नव्हते असेच त्याच्या मित्रांना वाटायचे. पण त्याने स्वतःलाच काही कार्याशी वचनबद्ध करून घेतले होते, त्यात आपल्या गावातली शाळा उभारण्याच्या वचनाबरोबर एक खुला रंगमंच उभारण्याचेही वचन होते. त्या रंगमंचावरच त्याचा शेवटला दीस गोड झाला.

आपल्या दातृत्वाबद्दल शंकर चुकूनही कुठे बोलला नाही, तसा तो स्वतःबद्दल स्वतःचीसुद्धा घटा करण्यापलीकडे कधी बोलला नाही. स्वतःकडे त्याने एक मोठी लोभसवाणी पण जो विलक्षण हुशारीशिवाय निभवता येत नाही अशी अजाणत्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे सभा-समारंभांतूनसुद्धा भाषणाच्या प्रसंगी तो कधी आशीच येऊन इतर वक्त्यांच्या रांगेत बसायला उत्सुक नसायचा, शंकरचा मुकाबाला विगोत. ती त्याची मोठी आवडती जागा, मग अध्यक्षांनी नाव पुकारले की ह्याची एट्री व्हायची. चेहऱ्यावर “ही विद्यान माणसं इतकं चांगलं बोलली ; आता मी काय बोलणार?” असा भाव घेऊन ह्या भूमिकेत उगीचच शिष्टाचारादाखल असणारा विनयही नव्हता. अंगीच्या नाना कळा दाखवण्यापूर्वीचा समर्थांनी सांगितलेला बावळेणा होता. साधा लेंगा आणि झाड्या की शर्ट ह्या संशयात पडलेल्या शिष्याने शिवलेला शर्ट हा त्याचा वेळ. पण वरयांगी विनोदी वाक्यातून चटकन तो सत्याला स्पर्श करून जाई. त्याच्या विनोदी भूमिकांइतकोच त्याची उस्कूर्त भाषणे किल्येकांच्या स्मरणात असतील.

हे सारे शाहाणपण त्याने प्रत्यक्ष अनुभवाच्या शाक्तेत मिळवले. आणि बालपणातली काही वर्षे बगळली तर ते त्याला नाटकाच्या आणि नाटक्यांच्या दुनियेतच मिळाले. आणि म्हणूनच त्याचा रामचावरचा मृत्यु ही त्याच्या दृष्टीने भाग्याची वेळ ठरली. रामचावरकेच त्याने आपल्या त्या कोकणातल्या खेड्यावर प्रेम केले. मला वाटते, स्वतःचे विन्हाड नसलेला हा अवलिया रात्री विसाव्याला ज्या गावी पाठ टेकत असेल त्या वेळी, आपल्या कोकणातल्या त्या खेड्यावर आपण झोपलो आहो अशा भावनेनेच झोपी जात असेल. नाही तरी रामचावर क्षणापूर्वी असलेला महाल दुसऱ्या क्षणी फळकुटे होऊन भिरीला टेकून ठेवलेला असतो, मानला तर महाल, नाही तर तो फ्ल्याटच. घाणेकरचे ते खेडे त्याच्या मनाबरोबर नाटकातल्या सीनसारखे गावोगावी हिंडवून त्याने रात्री झोपताना मनापुढे मांडले असेल. शेवटची झोप घ्यायला ती तिथे गेला—पण आम्हा सगळ्यांपुढे एकच दुखदायक प्रश्न ठेवून गेला, की इतक्या लवकर त्या झोपेत कशाला शिरायला हवे होते? जमिनीवरच्या नाटककाराला पात्रांच्या एट्रीचे आणि एविज्ञप्तीचे जाब विचारता येतात. पण ह्या जगाच्या रामचावरचा खेळ मांडलेल्या त्या अशात नाटककाराला हा प्रश्न कोण विचाराणार? ह्या विराट रामचावला जर कुठे विंगा असतील तर मला खात्री

आहे की हा औट घटकेच्या नाटकाला भलतेच महत्व देऊन साध्या
निर्मळ हसण्याला पारखे होणाऱ्या लोकांची मजा पाहत त्या विगेत शंकर
उभा असेल. इतर काही नसले तरी त्या विगेत असा एक हसवणारा
फकीर उभा आहे, हा विचार त्या विगेविषयीचे भय कमी करून जातो
एवढे खरे!

शुक्ल कवी

आज जबळजबळ पंचवीस-तीस वर्षे झाली. हिज मास्टसे व्हॉइस कंपनीच्या कचेरीत त्या वेळी गायक, कवी, उमेदवार गायिका आणि गोविंदगव जोशांच्या किंवा रमाकांत रूपजींच्या लोभामुळे जमणारी मंडळी द्यांची जत्रा फुललेली असे. ललित संगीताचा मठा त्या काळी बहयाला आला होता. नाटकांच्या ब्रिकट वाटेतून ललित संगीत अगदी साधे सुबोध स्वरूप घेऊन तबकड्यांतून बाहेर पडत होते. नाटकमङ्डळ्या ओसरल्या होत्या. हे नवे सुबक गाणे जुन्या घोटलेल्या गळ्यावर चढत नव्हते. नवीन गायकांपुढे जी० एन० जोशांच्या 'डोळे हे जुल्मि गडे' किंवा 'गनारानांत गेली बाई शीळ' द्यांचे आणि गायिकांपुढे ज्योत्सनाबाईच्या 'आला खुणींत समिदर'सारखा मधुर भावगीतांचे आदर्श उभे गाहिले होते. गोड सुरेल गठा आणि केरव्या-दादन्यासारख्या साध्या ठेकयांचा समज, एवढंदा निसर्गदत्त आधारवर संगीताच्या क्षेत्रात करामत करून दाखवण्याबी नवी संघी निर्माण झाली होती. नाटकांत पदे लिहिणारांना चांगली 'अक्षरे' लिहून देण्याचीच जबाबदारी होती. किंवद्दुन पूर्वी नाटकातले पद तयार झाले की कवींना ""अक्षरे' छान झाली आहेत हा!"" हीच शिकारस मिळे. अर्थाच्या खटाटोपात सहसा कोणी पडत नसे. जुन्या हिंदी चिजांना त्यातले आकार-इकार संभाळून मराठी वर्णमालेत बसवायचे काम करणे एवढी माफक जिम्मेदारी असे. त्यातून अर्थाचा पत्ता लागला तर सोन्याहून पिवळे! ती पदे गाणारा आणि ऐकणारा हा अक्षरांच्या आधाराने घावणाऱ्या सुरांवर खूब असे. आणि म्हणूनच 'शरणांगता'चा 'शारणांगता' झाला तरी

फिकीर नव्हती किंवा 'शूण मी वंदिले' हे अति लाडिकपणाच्या आवेगात 'चोरं म्यां वंशिले' झाले तरी त्या शैर्यधराची फोत कापून टाकावी असे कुणाला वाटत नसे. (दुर्दैवाने आजही वाटत नाही.) नाटकातील पटांचे आहे प्रेणते अण्णा किलोस्कर आणि त्यानंतर गोविंद बल्साळ देवल यांची पद्धरचना अत्यंत प्रासादिक. पण पुढे नाट्यसंगीताला संगीतातली पांडित्याची पाणी चढली आणि शब्दांची अझरे झाली. अशा वेळी नाटकातून देखील किलोस्करी परंपरेच्या अत्यंत सोष्या आणि सुवोध रवना करणाऱ्या कवीची आवश्यकता होती. सदाशिव अनंत शुक्ल आले ते ह्या काळात, मला वाटते, साधेणा हा शुक्लांचा सर्वच बाबतीतला स्थायिभाव आहे. आज गेली पंचवीस वर्ष मी शुक्लांना पाहतो आहे. पण लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर असलेले शुक्ल, आणि आज त्या झगझगाटाबाहेर काहीसे गेलेले शुक्ल तितक्याच साध्या वेषात आणि सहजतेने कलेच्या विविध क्षेत्रातून संचार करत आहेत. शुक्लांच्या कवितांना नावे ठेवणारे काही उच्चभू आहेत. इतकेच नव्हे तर मी स्वतः-देखील एच०एम०ही० प्रथ्ये शुक्ल कवींना ऑर्डरीवरहुकूम कविता करताना पाहून त्याची चेष्टा-नाईया त्यांच्या वयातील फरक न पाहता-केली आहे. पण शुक्ल त्यालाही सहज हसून मोकळे! हा कवी साध्या लोकांसाठी लिहिणाऱ्या आणि साध्या लोकांच्या दुव्यावर जगणाऱ्या तीच उच दिवालाची काळी टोपी, तेच घरी घुतलेले स्वच्छ घोतर, त्या एकाच रंगाच्या कापडाचा कोट-कदाचित, त्याच शिव्याकडे शिवलेला-आणि पांढरी पैरण ह्या वेषात शुक्ल आयुष्याचे सारे चढउतार करत आले आहेत.

त्वेष, हिरोरी, कलावंताचा तन्हेवाईकपणा यांपासून हा सज्जन कलाकार सदैव अलिष राहिला. वाईमयीन क्षेत्रातली तेजीमंदीची झळ त्यांनी लावून घेतली नाही. कृष्णकन्हव्याच्या लीलांमध्ये त्यांची गाणी रमली. लोकांनी प्रेमाने ती आपल्या औठांवर खेळवली. शुक्लांना केल्या त्रमाचे सार्थक वाटले. प्रक्षोभ निर्माण करणारी त्यांची प्रतिभा नाही. देवघरातल्या उद्बत्तीसारखी नम्रपणाने दरवळणारी, घटका दोन घटका लोकांना प्रसन्न करणारी!

महाभारत-युगाच्यण-कथा, पुराणे ह्यावर त्यांचा पिंड घोसलेला आहे. रेडियोत सणावाहला त्यांची आणि कै० शिवराम वाशीकर या लेखकांची आठवण क्वायची. पण म्हणून ते सामाजिक घळवळींना, नव्या राजकीय

मंथनाला पारखे होते असे नवे, त्यांच्या 'भीरबाई' किंवा भुवचरितावरील 'सत्याग्रही' ह्या नाटकातून त्यांनी राजकीय पुणेगामित्वाचा पुरस्कार केला आहे, त्यांच्या गद्य लेखनातून सामाजिक सुधारणांची आवश्यकता पटवून दिली आहे, पण असल्या कार्याला जो एक दांडगेणा लागतो तो शुक्लांच्या पिंडातच नाही. त्यांची आणि माझी निरनिराक्ष्या कारणांनी अनेक बेळा गाठ पडली आहे. मला नेहमी त्यांच्यात एक सूक्ष्म निवृत्तीची जाणीव दिसते, हाती घेतलेल्या कामात रमलेला हा कवी हातातले पट लिहून झाले, की भूमिका संपवून विगमध्ये जाणाऱ्या नटासारखा त्या वातावरणात असून नाहीसा होतो आणि विडी पेटवतो. (ही विडीदेखील एकाच दुकानातून ते घेत असावेत.) एव० एम० क्ही०मध्यल्या जत्रेत मला त्यांचे पहिले दर्शन झाले ते असेच!

स्वतःच्या कवितेविषयी अजिवात न बोलणारा हा एक अपवादरूप कवी आहे. इतक्या वर्षांच्या त्यांच्या-माझ्या गाढीभेटीत शुक्लांच्या तोङून मी कुणाची निदानालसती ऐकली नाही. खुद त्यांच्याच फ्यालेखनाच्या क्षेत्रात माडगुळकर्यासारखा प्रतिभावान कवी आला. त्यांचे पहिले कौतुक शुक्लांनी केले. पडता प्रपंच सावरणार्ग बडोल भाऊ असावा आणि धाकटा कर्तवगर निघाल्यावर त्याच्या हाती सूत्रे सौपवून त्याचे कौतुक करत आणि त्याच्या हाती होणारी भरभराट पाहून त्याने धन्यता मानत राहावे, असा शुक्लाचा स्वभाव खरोखर हेवा करण्यासारखा आहे. मला स्वतःला शुक्लांच्या कवितापेशाही शुक्ल अधिक आवडतात-आणि हे मी शुक्लांच्या बाबतीत न भित लिहू शकतो.

रेडीयोवररच्या पौराणिक श्रुतिकांबाबत मात्र मी शुक्लांना, गाणाऱ्यांच्या भाषेत सांगायचे म्हणजे, "मानता हूं." अर्थात तासाच्या किंवा पंधरा मिनिटांच्या मुदतीचे एखादे पौराणिक कथानक ते इतके गोड करून मांडतात, की ज्या ओत्यांसाठी तो कार्यक्रम असतो त्यांची-भाग घेणाऱ्या कलावंतांनी जर केवळ स्पष्ट, शुद्ध आणि 'मराठी' बोलायची जोखीम पत्करती तर-हमखास दाद मिळते.

शुक्लांनी विषुल लेखन केले आणि ज्या काळात त्यांनी ते लोकांपुढे मांडले त्या पिंडीने रसिकतेने त्यांच्या लेखनाचा स्वीकारही केला. हिराबाई बडोदेकरांच्या कंपनीत नाटकागाऱ्या गाढीवर ते सम्मानाने बसले. रामभाऊ सवाई गंधर्व, सुरेशबाबू, खुद हिराबाई यांच्यासारख्या गायक-गायिकांनी त्यांच्या गाण्यांनी समोरच्या प्रेक्षकाला मुग्ध केल्याचे दृश्य

पाहण्याचे भाग्य त्यांनी अनुभवले. स्वतःच्या जीवनात आज साठोच्या उंबरठावरून मागे पाहताना घन्य वाटावे असे खूप क्षण त्यांनी अनुभवले आहेत. आजही गीतगायनाच्या क्षेत्रातली माणसे शुक्लांना बुजुर्ग म्हणून मानतात. त्यांचे ऋण कृतज्ञ भावनेने कवूल करतात.

शुक्ल कवी हे निष्णात ज्योतिषी आहेत. हा कवी आकाशस्थ ग्रहांच्या केवळ सौदयनि भागवून जात नाही तर त्यांच्या हालचालीचाही तपास काढत असतो. दुर्दैवाने त्या शास्त्रात मला अजिबात गम्य नाही. पण त्यांच्या भविष्यवाणीचा अचूक पडताका आलेली कैक माणसे माझ्या परिचयाची आहेत. मला मात्र त्यांची कविवाणी आठवते. त्यांच्या गोड पदांनी सुखावलेली साधी सोज्ज्वळ कुटुंबे दिसू लागतात. शुक्लांनी महाराष्ट्रातल्या साध्यासुध्या मध्यमवर्गीयांना खूप खूप आनंद दिला. आज ते साठीच्या घरात गेले तरी वयाच्या पंचविशीतच आलेली एक सुंदर तटस्थता त्यांच्या साठीतल्या बुद्धीला कष्टीच नाठी करणार नाही. भडकून उठणे हा देवघरातल्या नंदादीपाचा गुणधर्मच नक्हे.

शुक्लांना 'शतं जीव' असा आशीर्वाद देण्याचा माझा यत्किंचितही अधिकार नाही. परंतु त्यांच्याच आवडत्या कलाक्षेत्रात घडपड करण्याचा माझ्यासारख्या त्यांच्यापेक्षा वयाने आणि कर्तृत्वाने लहान असणाऱ्यांना शुक्लांसारख्या निर्मळ मनाचा साहित्यिक आशीर्वादाला सदैव पाठीशी हवा आहे. त्यांची दाद मिळाली, की केल्या श्रमाचे चीज वाटते. देवाने आमची ही इच्छा पुरवावी! मग त्यानंतर तो देव अन्यत्र कुठेही गुंतला तरी चालेल!

माधवराव

मला 'पुरुषोत्तमराव' म्हणणारी दोन माणसे होती. एक श्रीपादराव नेवरेकर आणि दुसरे माधवराव वालावलकर. दोघेही नाट्यव्यवसायातले. दोघेही आता काळाच्या पडद्याआड गेले. माधवरावांनी "बर का पुरुषोत्तमराव—" म्हणून बोलायला मुरुवात केली की कसे घसघशीत वाटायचे. माधवरावांचे पहिले दर्शन मला नाटकातच झाले. गंधर्व कंपनीच्या नाटकात. 'ललितकले'तली त्यांची नाटके मला पाहायला मिळाली नाहीत. हल्लीच्या काळातली मुले जशी राजेश खना, अभिताभ बच्यन, जितेन्द्र वर्गीर नावे घेतात तशी माझ्या लहानपणी आम्ही नाटक-मंडळ्यांतल्या नटांची नावे घेत होतो. सिनेमाइतका नाटकांचा प्रसार जगद्व्याळ नक्हता. पण ज्या काही वर्तुळापुरता होता तिथे ह्या नावांचा उच्चार भोठशा आपुलकीने क्हायचा. रस्यात, एखाद्या दुकानात किंवा देवळाच्या परिसरात ह्या नटांचे नुसते ओझते दर्शन झाले तरी दहा जणांना सांगायला ते पुरायचे. माधवरावांना याच फ्रेश घेटायचा योग ते गंधर्व कंपनीत असताना आला नाही. एक तर गंधर्व कंपनीच्या बिहाडी जाण्याइतकी माझी त्या वर्तुळात ओळखावळख नक्हती. कंपनीच्या बिहाडी जाळन तिथे नटांच्या बैठकीत बसायला मिळणे ही किती अवघड गोष्ट होती याची आजच्या काळात कल्यना येणार नाही. गावातले मुन्सफ, वकील, नाटककार, डॉक्टर, मातबर धनिक, सावकार यांनाच ते शक्य असे. माझ्या डोळ्यापुढे माधवराव प्रथम दिसले ते 'काहोपाशा' नाटकातल्या बोखोबाच्या रूपात. 'स्वयंवरा'त ते कृष्ण क्हायचे. पण

'स्वयंवर' नाटकातला कृष्णच काय, पण भीष्म, हवमी आणि इतर सारे जण बालगंधर्वाच्या 'नाथ हा माझा'पासून ते 'नुपकन्या तव जाया'पर्यंत 'बहुत नृपति ते आले गेले'सारखे यायचे नि जायचे. सगळ्यांचे लक्ष रुविमणीच्या पुढल्या पदाकडे. आज 'नरवर कृष्णासमान' आणि 'यदुमनि सदना' यांतले अधिक कुठले रंगते याकडे! बालगंधर्वाच्या बहुतेक नाटकांत लोकांना स्टैजवर सतत हवे असायचे बालगंधर्व आणि त्यांचे गाणे, 'काहोपात्रा' नाटकात मात्र माधवरावांचा चोखामेळा लोकांच्या मनाचा ठाव घेऊन गेला. मुळात वृत्तीनेव अतिशय भाविक असल्यामुळे की काय कोण जाणे, माधवराव त्या भूमिकेशी विलक्षण तटूप होऊन काम करत. त्याच्या आवाजाची जातही चढी. भजनी गायकीला आवश्यक असणारी. शब्दोच्चार चांगले. त्यामुळे चोखोबाच्या अभंगांतली आरंता श्रोत्यांच्या काळजाला भिडून जायचे. 'धाव घाली विठो आता चालु नको मंद' ही हाक ज्या विठुलाला ते घालत त्याच्यावर चोखोबाइतकीच त्यांचीही श्रद्धा होती. आयुष्याच्या उत्तरार्धात माधवरावांनी कीर्तनकाराची भूमिका स्वीकारली होती. जी मिळेल ती बिदागी प्रसादरूप मानून ह्या सञ्चर्दू माणसाने त्यांना मनापासून प्रिय असलेल्या इंश्चराच्या पायी आपली संगीत आणि अभिनयकला वाहिली होती.

वास्तविक ज्या काळात ते नाटकषंदात शिरले त्या काळात नाटकातल्या माणसांविळ्यी प्रेषकांना प्रेम असले तरी त्या माणसांना इतर व्यवसायांतल्या माणसांसारखी प्रतिष्ठा नवकी. "नाटकात गेला" असे न म्हणता "नाटकात पळून गेला" असाच शब्दप्रयोग वापरात होता. नाटक कंपनीतल्या लोकांच्या दुर्व्यसनांविषयी खन्याखोट्या गणांचा सुकाळ होता. खुद देवलांसारख्या नाटककाराची 'शारदे'तली नटीच त्याला 'खुळा नाद' म्हणते आणि व्यसनांचा उत्तेज्ज्वर करते. अशा ह्या व्यवसायात सुपारीच्या खांडाचेही व्यसन नसलेले आणि गृहस्थघर्माच्या जबाबदाऱ्यांना सर्वांत महत्त्व देणारे माधवराव कसे शिरले ह्याचे मलाही कुतुहल होते. त्यांच्यावकडून त्यासंबंधीची हकीगत ऐकाचवा योग मला कित्येक वर्षांनंतर आला. १९५१-५२ सालची गोष्ट असेल. त्या वेळी मी बेळगावातल्या गणी पार्कतीदेवी कॉलेजात शिकवत होतो. बेळगावातल्या गणया-वाजवणाऱ्यांच्या मैफिलीत माधवरावांचा हार्मोनियमपटू मुलगा पुरुषोत्तम याच्याशी माझा स्नेह जमला. त्याच्यामुळे योग माधवरावांच्या भेटीचा योग आला. माझ्या पत्नीच्या माहेसव्या कुटुंबीयांशीही त्यांचा चांगला

परिचय होता, बेळगावात ते आले की न चुकता भेटून जात. अशाच एका भेटीत त्यांनी आपल्या नाटकाच्या क्षेत्रातल्या प्रवेशाची गोष्ट सांगितली होती.

तरुणपणी माधवराव सोलापूरचे घनाढ्य व्यापारी वारद यांच्या पेढीवर कारकुनी करायचे. त्या भावी कारकुनीला सागणारे सुवाच्य वळणदार अझर आणि उत्तम रीतीने हिशेबठिशेब मांडता येणे हे गुण त्यांच्यात होते. गाण्याची आवड होतीच. पण गणदारी संगीतपेक्षा भजने गाण्याकडे ओढा अधिक. सरळ स्वच्छ टिपेचा सूर लागायचा. गायकीही प्रासादिक, बाळ-बोध. वारदांच्या सोलापुरातल्या प्रासादतुल्य महालात सत्यनारायण किंवा असाच काही तरी धार्मिक उत्सव होता. आणि मालकांचा हा कारकून टाळमुदंगांच्या साथीत भजन गात होता. त्या वेळी सोलापुरात 'ललित-कलादर्श' नाटक मंडळीचा मुक्काम होता. वारदांच्या महालाजवळून नटवर्ष केशवगाव भोसले चालले असताना त्यांच्या कानांवर त्या तरुण गायकाचा सूर पडला. आणि ते वर आले. स्वच्छ सुरात गाणाय हा तरुण वारदांच्याकडे कारकुनी करतोय हे ऐकल्यावर त्याला आपल्या नाटक मंडळीत घ्यायची इच्छा त्यांनी व्यक्त केली. कारकुनीत मिळणाऱ्या पगारपेक्षा थोडा जास्त पगार घ्यायची तयारी दाखवली. आणि मालकांनीही माधवरावांची नोकरीतून मुक्तता केली. माधवराव हे असे नाटकात आले.

भजनी गायकीतला उंच सूर आणि प्रासादिक गायकी ही दोन्ही दैशिकृते त्यांची नाटकातली पदे ऐकतानाही जाणवायची. ह्या दोन्ही अंगांचा उपयोग त्यांच्या चोखामेल्याच्या कामाला झाला. 'ललितकले' तून ते पुढे गंधर्व कंपनीत आले. निरनिराळ्या नाटकांतल्या हीरोचीही कामे त्यांनी केली. मी 'हीरे' हे मुद्दाम म्हणतोय. कारण त्यांच्याशी बोलताना मी एकदा 'हीरे' हा शब्द वापरल्यावर ते मला म्हणाले होते, की "नाटकाच्या बुकात हीरो कोणीही असला तरी गंधर्व कंपनीच्या नाटकात प्रेक्षकांच्या दृष्टीने ते बालगंधर्वांच नाटक असायच. त्यातले हीरे, हिरॉईन सर्व काही बालगंधर्व, गंधर्व कंपनीच्या नाटकाला येणाऱ्या प्रेक्षकानं खर्च केलेल्या रूप्यातले चौसहच्या चौसष्ट पैसे हे फक्त नारायणराव बालगंधर्वांसाठी असत."'

गंधर्व नाटक मंडळीतील कारकीदींत प्रेक्षकांच्या लेखी आपले स्थान काय आहे याची त्यांनी मनाशी ही जी काही खूणगाठ बांधून ठेवली होती, त्यापुढे व्यावसायिक स्पर्धा, हेवेदावे अशोपासून ते पूर्णपणे अलिल

रुहिले. नाटकातली वाट्याला येईल ती भूमिका इमानाने पार पाढायची एवढाच संकल्प मनाशी बाळगला. त्याबरोबरच बालगंधवाँच्याविषयी एखाद्या भक्तासारखी त्रिद्वा बाळगली. त्याचा उल्लेख ते 'अन्नदाते' असाच करायचे. कुलदैवताच्या जोडीने त्यांना रोज नमस्कार घडायचा.

त्या काळांच्या नाटक मंडळ्यांच्या शिरस्त्वाप्रमाणे शनिवार, रविवार आणि बुधवार हे तीन बार चोखपणाने सांभाळणे हे त्यांनी आपले कर्तव्य मानले. यापलीकडे नाटकधंदात त्यांनी स्वतःला गुरफटून घेतले नाही. नाटकासारख्या वेभरवशाच्या व्यवसायात राहूनही गृहस्थाश्रमाच्या सर्व जबाबदाच्या कसोशीने पाठल्या. एका कुटुंबाची जबाबदारी आपल्या डोक्यावर आहे याचा कधीही विसर पडू दिला नाही. 'चैन' हा शब्द त्यांच्या कोशातच नव्हता. त्यांचा पोशाखदेखील त्या काळातल्या फर कॅप, वुलन कोट, तलम धोतर असा नटाच्या थाटातला नसून, जाड्याभरड्या खादीचा लांब सदरा, राजापुरी पंचा आणि गांधी टोपी असा म० गांधीच्या यळवळीतल्या सत्याग्रही स्वयंसेवकासारखा असे. अतिशय काटकसरीने राहायचे. त्यांच्या काटकसरीची कंजूऱ म्हणून घटूही क्हायची. गावातल्या गावात कुठेही जायला त्यांनी कधी वाहन वापरले नाही. मी मुंबईला वरळी भागात याहत असताना एकदा सकाळी माझ्या घरी आले होते. त्या वेळी त्यांनी साठी ओलांडली होती. बोलण्याच्या ओघात कळले, की ते गिरगावातल्या कुडाळदेशकर-निवासातून वरळीपर्यंत चालत आले होते. वास्तविक माझ्या दारगत गिरगावातून येणाऱ्या बसचा थांबा होता. मी विचारले, "बसनं कां नाही आलात?"

ते महणाले, "देवाने दिलेलं पायांचं वाहन अजून उत्तम काम देतय-इतर वाहने करायची आहेत काय? शिवाय घरी बसून तरी काय करणार होतो? सकाळची वेळ, निधालो चालत चालत."

"इतकं चालून दमला नाही का?"

ह्या माझ्या प्रश्नाता त्यांनी दिलेलं उत्तर माझ्या चांगलंच स्मरणात आहे.

"पुरुषोत्तमराव, दोन पावलं चालायला काय असा दम लागतो?"

"दोन पावलं?"

"अहो, मी ह्या चालण्याचा एक हिशेब लावलाय. पहिलं पाऊन टाकलं की दुसरे पाऊल टाकायचं. एकूण किती पावलं होणार याचा आधीच हिशेब कशाला मांडायचा? जोपर्यंत पहिल्या पावलानंतर दुसरे पाऊल टाकायचं बळ असतं तितकं चालायचं."

“‘पण वेळ जातो त्याचं काय?’”

“आयुष्यभर मी नाटकाच्या घटेची वेळ सांभाळली. आता ती जब्राबदारी संपली. मुलं कर्तसवरती झाली. मुलीची लग्न झाली. आता सगळ्या वेळेवर काय माझाच हक्क, माझ्या इच्छेप्रमाण वेळ खर्च करतो.”

त्यांचे ‘सगळ्या वेळेवर फक्त माझाच हक्क?’ हे वाक्य माझ्या चोंगलेच लक्षात राहिले आहे. त्यांचा जगण्याचा एक स्वतंत्र वेदान्त होता. त्यांनी आपण होऊन कुणाला हॉटेलात चाहाण्याला नेले नाही आणि दुसऱ्याच्या खर्चने आपणही कधी चहा खायला हॉटेलात गेले नाहीत. पण गृहस्थ म्हणून मात्र सावंतवाडीला त्यांच्या विन्हाडी येणाऱ्याचे उत्तम आतिथ्य त्यांनी केले. वाडीला येणाऱ्या नाटक कंपनीला त्यांच्या घरी भोजनाचे आमंत्रण असायचे. एरवी पैशाचैशाचा हिशोब करणारे माधवराव अशा वेळी पडेल त्या भावाने मासे विकत आणून पावळ्यांना प्रसन्न करत. त्यांच्या पत्नीच्या कोकणी पद्धतीच्या माशाच्या आपटीचा स्वाद घेण्याचा योग मलाही लाभला आहे.

कुटुंबाचा भार वाहत असताना आपल्या तुटपुंज्या उत्पन्नातून त्यांनी वेळीप्रसंगी उपयोगी पडण्यासाठी पैशाची बचतही करून ठेवली होती. ‘उत्तारवयातला नट हा टांग्याच्या म्हातात्या घोड्यासारखा निकामी म्हणून फेकला जातो’ हे सूत त्या काढी बन्याच वेळा उच्चारले जायचे. स्वतःला सर्व घैनी नाकारून माधवरावांनी बरीच मोठी रक्कम मुंबईतल्या त्यांच्या परिचयाच्या एका व्यापाऱ्याकडे ठेव म्हणून व्याजी लावली होती. दुर्देवाच्या फेज्यात ती व्यापारी सापडला. माधवरावांची आयुष्याची कमाई बुडाली. ही बातमी ऐकल्यावर मी हादरून गेलो. ही सारी त्यांची कष्टाची कमाई होती. रुपयातल्या प्रत्येक पैशाला जपणाऱ्या माधवरावांना उत्तारवयात त्यामुळे केवढा धक्का बसला असेल याची कल्यनाही करवत नव्हती. त्याच काढात ते वेळगावला माझ्या घरी आले. त्यांची ठेव बुडाल्याचा विषय कशावरून तरी निघाला. माधवरावांची प्रतिक्रिया ऐकून भी गार झालो. “पुरुषोत्तमराव, त्या पैशावर माझे नाव देवानं लिहिलेलं नव्हतं. मग ते मला कसे लाभारार? माझे पैसे बुडाले. पण एक सांगतो. त्या व्यापाऱ्यांनी ते जाणूनबुझून मला फसवण्यासाठी बुडवले नाहीत. त्यांनाच कोणीतरी फसवलं त्याला ते काय करणार? त्यांचा सज्जनपणा त्यांना नडला. मलाही काही कमी नाही. कीर्तनाला उधा राहिलो की उद्याच्या

दिवसाची चिंता मिटते.” मला माधवरावांच्या ‘पहिले पाऊल पडल्यावर दुसरा पाय उचलला जातो’ ह्या तत्त्वज्ञानाची आठवण आली. माधवराव कोणी संत सत्पुरुष नव्हते. “एण सकळ जीवांचा करितो साभाळ तुज मौकलील ऐसें नाही” ह्या संतांच्या विचाराच्या आधारावर त्याचे पहिल्यामागून दुसरे पाऊल पडत होते.

रंगमंचावरच्या प्रकाशाच्या झोतात असतानाही त्यांनी तिथले यश, कीर्ती, लोकप्रियता यांची गुंगी मनाला आणू दिली नाही. आणि त्या झोताबाहेर आल्यावर तो झोत गेल्यावदल व्याकूळ झाले नाहीत. सोलापूरच्या वारदांकडे भजन गाताना कैशवराव भोसल्यांनी त्याना नाटक कंपनीत नेले होते. नाटक कंपनीतला शेर संपत्त्यावर, त्यांनी काठी मारून विलग झालेले पाणी पुढ्हा मिळून यावे अशा सहजतेने पुढ्हा आपले अभिगायन सुरु केले—उर्वरित आयुष्य हरिकीर्तनात घालवले. माधवरावांपेक्षा अभिनवात आणि गायनात अधिक तरबेज नट मला पाहायला मिळाले. एण विजेच्या दिव्याच्या झागमगाटात तुळशी-बुंदावनातली एखादी पणती मनात सादून राहावी तसे माधवरावांच्या सहवासातले क्षण माझ्या मनात सादून राहिले आहेत.

अग्रलेखक गोविंदराव तळवलकर

'महाराष्ट्र टाइम्स'चे संपादक गोविंदराव तळवलकर यांना यंदाचे 'दुर्गारतन' पारितोषिक मिळाले. ही बातमी त्यांनी आपल्या पेपरात ठळक मध्यांना घालता किंवा इतर मानकन्यांच्यावर आपले नाव जाड टायपात न टाकता छापली. स्वतःचा फोटोही छापला नाही. कुणीही काढला तरी चांगला फोटो यावा असा त्यांचा चेहरा आहे. त्यानंतर एक आला, पण तो शूप फोटो, तिथेही 'फुली मारलेले 'महाराष्ट्र टाइम्स'चे संपादक गोविंदराव तळवलकर यांच्या डाया बाजूला राष्ट्रपती उभे आहेत.' अशासारखा खुलासा न छापता. वास्तविक 'दुर्गारतन' पारितोषिकाला अल्पावधीतच पत्रकारांच्या सृष्टीत फार मोठी प्रतिष्ठा मिळालेली आहे. दुर्गादास ह्या श्रेष्ठ दर्जाच्या पत्रकारांने आपल्या कमाईतून, पत्रसृष्टीत विशेष मोलाची कामगिरी करणाऱ्या पाच भारतीय पत्रकारांना दर वर्षी पारितोषिके देण्याचा हा उपक्रम सुरु केला. दुर्गादास हे आयुष्याच्या अखेरीला 'हिंदुस्थान टाइम्स'चे संपादक होते. गेल्याच वर्षी मे महिन्यात त्यांचे निधन झाले. आपल्या हयातीतच त्यांनी आपल्या आणि आपली पत्नी रतन ह्यांच्या नावाने ही पारितोषिके द्यायला सुरुवात केली. सुवर्णपदक, एक हजार रुपये आणि पत्रकाराच्या विशेष कर्तृत्वाचे मोजव्या शब्दांत गुणवर्णन करणारा तामपट असे ह्या पारितोषिकाचे स्वरूप आहे. मोठ्या कसोशीने ह्या पारितोषिकाच्या मानकन्यांची निवड केली जाते. आता हा एकदा मोठा मान गोविंदरावांना मिळाला. पण त्यांनी स्वतःच्या वर्तमानपत्रात मात्र मुद्दाम वाचल्याशिवाय लक्षात येऊ नये अशा रीतीने ही बातमी छापली. हे हल्ली

दुर्मिळ होत चाललेल्या विनयाचे आणि सम्बन्धतेचे लक्षण आहे.

गोविंदराव तळबलकर आमचे मित्र आहेत, हे वाक्य त्यांच्या अप्रलेखापासून आमचा बचाव क्हावा ह्या धोरणाने लिहिलेले नाही. उद्घा एखाद्या सत्कारात आम्ही गाफीलपणाने आमचा गळा हारात गुंतवून गेलो तर ते 'सत्कार कसले घेता?' ह्या मध्यव्याखाली आम्हांला धारेवर धरणार नाहीतच असे आम्ही ठामपणाने सांगू शकत नाही. जयप्रकाशांच्या सात्त्विक संतापाला पाठिंवा देणारे गोविंदराव त्यांच्या (म्हणजे जयप्रकाशांच्या) भाषणातून चार शब्द अधिक गेल्यावरोबर जिथे त्यांना लायनीवर आणायला कचरत नाहीत, तिथे आम्ही आम्हांला एखाद्या संपादकाच्या थाटात 'आम्ही म्हणत' असले तरी किस पेढ की पती.

आमची मैत्री ग्रंथप्रेमातून जुळली, अर्थात त्यांचे ग्रंथप्रेम हे आमच्या ग्रंथप्रेमापेक्षा सहस्रपट आहे. विशेष म्हणजे त्यांना पुस्तके विकत घेऊन वाचण्याची खोड आहे, ती आम्हांला फार उपयोगी पडते, संपादक म्हणवून घेणाऱ्याचे वाचन शक्य तितके अद्यावत असले पाहिजे असा त्यांचा आश्रय असतो. "याची काही गरज नाही" असे नुकतेच एका मराठी संपादकाने त्यांना सांगितले म्हणतात. काही वर्षांपूर्वी मी रेडियोवर नोकरीला असताना एका गृहस्थाच्या भाषणाचे रेकॉर्डिंग करत होतो, बोलताना त्यांच्या काही चुका झाल्या. मी म्हणालो, "पुन्हा रेकॉर्डिंग करू या." तशी ते म्हणाले, "जाऊ द्या हो—कोण ऐकतो ही भाषण?" स्वतःच्या अकर्तृत्वावर एवढी ब्रद्दा असलेली माणसे विरळा. गोविंदरावांच्या घरी आलेले संपादक हे त्यातलेच असावेत, गोविंदराव नव्हे तर त्यांच्या भिंतीला विकटलेली, असंख्य ग्रंथांनी भरलेली कपाटेही त्या संपादकाकडे 'आ' वासून पाहू लागली असणार!

गोविंदराव पुस्तके वाचतात हे मी स्वानुभवाने सांगतो. कारण त्यांच्याकडून मागून आणलेल्या पुस्तकांत त्यांनी पेन्सिलीने खुणा केलेल्या मला आढळतात. आणि तो भाग खरोखरीच अधिक मननीय असतो. मात्र 'वाचन' हा त्यांच्या आनंदाच्या विषय आहे. ग्रंथाचा अभ्यास हा घौक आहे. त्यांच्या संग्रहात केवळ राजकारण, अर्थकारण ह्या विषयांवरचीच पुस्तके नाहीत. ते त्यांचे अत्यंत आवडते विषय हे खरेच; पण त्यांच्याकडून मला जशी साध्याच्या चीनसंबंधीची पुस्तके वाचायला मिळाली, तसेच नोएल कॉवर्डसारख्या करमणूक हा हेतु ठेवून लिहिणाऱ्या नाटककाराचे चरित्रही त्यांनीच मला वाचायला दिले. (त्यातही पेन्सिलीच्या

खुणा होत्याच.) म्हणूनच ते व्यासेगी असूनही केवळ 'आदरास पात्र' हा सदरात न राहता मैफिलीत रंग भरणारे राहिले.

तसा त्याचा माझा ते 'लोकसते'त ह० रा० महाजनी सपादक असताना उपसंपादक होते तेक्षणासूनचा परिचय. आश्वर्याची गोष्ट म्हणजे ते 'लोकसते'त असूनही नाटक ह्या विषयावर बोलत नसत. तरीही ग्रंथसंग्रहात उत्तमोत्तम इंग्रजी नाटकांची पुस्तके, नट-नाटककारांची चरित्रे आहेतच, गण्याच्या पैफिलीत आढळायचे. पण संगीतवर एक ओळ न लिहिता, निमूटपणाने गाणे ऐकून जायचे. नाटक, संगीत ह्या विषयावर काहीही न बोलणाऱ्या आणि न लिहणाऱ्या ह्या माणसाची ह० रा० महाजनीनी 'लोकसते'त नोकरी टिकू कशी दिली हे मला न सुटलेले कोडे आहे.

पण व्याच बाबतीत त्यांनी स्वतःला फसू दिलेले नाही. वास्तविक गोपीनाथ तळबलकर आणि नटवर्ष शाद तळबलकर हे त्यांचे काका. असे असूनही गोविंदराव बालवाड्मय आणि नाटक ह्यांपासून शिताफीने दूर राहिले. याचे कारण ते लहानपणीच डोविवलीला गाहायला गेले. त्यांच्या लहानपणी डोविवली फक्त गोरक्षण संस्थेविषयी प्रसिद्ध होती. त्यानंतर किंत्येक वर्षांनी तिथे महाराष्ट्रातले डझनभर साहित्यिक गहायला गेले—आणि गाई मारे पडल्या. तरीदेखील गोविंदराव ललित साहित्याकडे वळले नाहीत. यावरून आमचा कयास असा आहे, की आपण पत्रकारच व्हायचे असे त्यांनी बालवयातच ठरवलेले दिसते. मुबईत शेंडी-लोक हे जसे हॉटेलबदल प्रसिद्ध तसे तळबलकर-लोक हॉस्पिटलबदल. (खरे तर मुंबईच्या 'जसलोक' सारखे सर्व तळबलकर डॉक्टराना मिळून एक 'तळबलकरलोक' हॉस्पिटल चालवायला काही हरकत नाही.) पण एवढे आयते तळबलकर असून गोविंदराव डॉक्टरही झाले नाहीत. (मात्र ही चूक त्यांनी आपल्या कन्येला डॉक्टर करून भरून काढली आहे.) ते प्राच्यापक झाले नाहीत याचे एकमेव कारण म्हणजे रोज नवीन ग्रंथ वाचायची खोड. यजकारण ह्या विषयाची त्यांना अतोनात आवड. त्या हेजातल्या लोकांची वजनेमापे घेण्याची हौसली मोठी. पण त्यांच्या तरुणपणी जी गांधीवादी चलबळ होती त्यातल्या लोकांना गीतेचे काही अच्याय, 'आत्रमभजनावली', कुणाणातल्या काही आयत वर्गे प्रार्थनीय ग्रंथांचीच ओढ अधिक. त्यांत गोविंदरावाचे कसे जमणार? आता ग्रंथप्रेम आणि राजकारण यांची गाठ मारलेला एकव राजकीय पक्ष त्यांच्या

तरुणपणी होता. तो म्हणजे गोविंदाचा. हे लोक मात्र गांधींनी चालवलेल्या सामुदायिक चळवळीच्या काळात एका निराक्रेपणाने उदून दिसणारे-किंवा खरे म्हणजे एखाद्या गेंयवाद्याच्याच घरात बसून दिसणारे लोक होते. गांधींच्या जनता-चळवळीतली ती गर्दी, तो एकूणच सगळा गदारेळ आणि गेंयवादी गटाचा तो क्रांतिकारक नेमस्तपणा यांची तुलना करायची झाली तर, पंढरीच्या वारीतला तो 'तुटो हे मस्तक फुटो हे शरीर' थाटाचा दंगा आणि थिअॉसॉफिस्टाचे ते पांढरेषोप परीटघडीचे अध्यात्म यांच्याशीच होईल. गोविंदरावांच्या स्वभावाला हिसा किंवा अहिसा यापैकी कशासाठीही रस्ते किंवा मैदाने गाजवण्याच्या राजकीय चळवळी मानवण्याच्या नव्हत्या. सभांचे फड जिकण्यातही त्यांना स्वारस्य वाटत नाही. 'महाराष्ट्र टाइम्स'चे संपादक झाल्यावर डोबिवलीतून ते मुंबईता राहायला गेले. त्या वेळी डोबिवलीच्या नागरिकांनी फार मोठा सत्कार-कम-निरोपसमारंभ केला होता. (गोविंदरावांच्या सामानाचा ट्रक अडवल्यामुळे त्यांना समारंभाला हजर राहावे लागले असे भी नंतर ऐकले.) ग० दि० माडगूळकर, पु० भा० भावे आणि मी असे प्रमुख वकरे, सत्कारसमितीने माइकवाल्याला दिलेले भाडे आम्ही पुरेपूर वसूल करून दाखवले, पण गोविंदरावांनी आपले उत्तरादाखल भाषण पाच-सात ओळोंत उरकले. तेव्हाच आम्ही ओळखले, की गोविंदराव 'सरकार' ह्या गोष्टीला वैतागत नाहीत इतके 'सत्कार' ह्या प्रकाशला वैतागतात. (विचार : अ० रामराव आदिक, मा० रत्नाष्ट्रा कुभार आणि न जाणो, लवकरच माननीय मुख्यमंत्री-चुकलो-जनावे अली वजीर अव्वल शंकररावजी चक्काण...)

तात्पर्य, वाणीफेक्षा लेखणीवर त्यांचा विज्ञास अधिक, आ॒षळेपणाने एकाच पंथामागून जाण्यापेक्षा दहा प्रकारच्या ग्रंथांतून सत्य शोधण्याकडे प्रवृत्ती. हे गुण पक्षीय धोरणात बसते तेवढेच सत्य मानण्याच्यात अवगुण ठसतात. तेव्हा एखाद्या सामाजिक किंवा राजकीय घटनेचे जिथे व्यासंगी मंडळीकडून विवरण चालते अशा गोविंदाच्या मैत्राव्याकडे ते तरुणवयात आकर्षित झाले. शिवाय तिथली तर्कतीर्थ लक्षणशास्त्री जोशी, प्रा० गोवर्धनदास पारीख, वसंतराव कर्णिक छांच्यासारखी ग्रंथप्रेमी माणसे अध्यासजड नव्हती. त्यांचा सहवास आणि स्नेह त्यांना अधिक मानवला. निरनिराक्ष्या विषयांवरच्या वैचारिक वाढ्यमयाच्या वाचनात ते रम्य लागले. ह० ग० महाजनींचा इथेच परिचय झाला. त्यांच्यावरेवर ते 'लोकसत्ते'त

आले. त्यापूर्वी काही महिने ते शंकसरव देवांच्या मार्गदर्शनाखाली
 चालणाऱ्या 'नवभारत' मासिकात होते. त्यात येणाऱ्या बन्याचशा लेखांची
 पुफे तपासताना जडजंबाल मरठी भाषेच्या स्वरूपाचे त्यांना सर्वांगांनी दर्शन
 घडून, आपण लिहिले लोकांनी वाचावे अशी इच्छा असत्यास सोरे
 लिहिले पाहेजे हा घडा त्यांनी घेतला असावा. 'लोकसत्तेतून ते नव्यानेच
 निधत असलेल्या 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये उपसंपादक म्हणून आले. द्वारा
 भर्तु कर्णिक हे त्या वेळी संपादक होते. तेही रँयवादी, पण गोविंदराव
 मात्र रँयवादात गुंतुन राहिले नाहीत. एकाच माणसाला जगातले सगळे
 काही कळते असे मानणे चूक आहे हे त्यांना रँयवादी वाढम्याच्या
 अभ्यासातून मिळालेल्या वैचारिक शिस्तीमुळेच कळले. आणि म्हणूनच
 'महाराष्ट्र टाइम्स'चे संपादक झाल्यावर त्यांनी त्या पत्राच्या धोरणात
 कुठल्याही एका व्यक्तीचा किंवा पक्षाचा उदोडदो होऊ दिला नाही. पण
 पत्रकार म्हणून लोरा टिळक हा त्यांचा आदर्श आहे. अग्रलेख ही
 विद्वत्तेचे प्रदर्शन करण्याची जागा नाही, तर भोवताली घडणाऱ्या
 सामाजिक, राजकीय इत्यादी उल्थापालर्थांचा सामान्य वाचकाला
 अन्वयार्थ करून दाखवणारे ते विवेदन असले पाहिजे हे तत्त्व महापडित
 असलेल्या लोकमान्यांनी आपल्या अग्रलेखातून सिद्ध केले आहे.
 लोकमान्यांच्या साध्या, सरळ शैलीविषयी लिहिताना प्रा० श्री० म०
 माटचांनी महटले आहे, “‘एकशे दहा कोट रुपया कसा उडतो,’ हे
 हेडिंग घालणाऱ्या माणसाचे तोंड हलवका आवाजात बजेटाची गंभीर चर्चा
 करणाऱ्या नामदाराकडे वळलेले नाही, तर ज्यास आपल्याला शिक्षण
 द्यावयाचे आहे त्या लोकसमूहाकडे वळलेले आहे हे सहज दिसते.”
 गोविंदरावांच्या अग्रलेखांची ‘स्पष्ट बोला—तर मग ऐकाच’ किंवा
 ‘सचिवालयातील मेहूण’, ‘नाथांचे भारूढ’ यांसारखी हेडिंगे आणि
 खालचा मजकूर वाचताना शैलीच्या बाबतीतले त्यांचे गुरुघरणे कोणते हे
 चटकन लक्षात येते.

सगळ्या लाकडाच्या वखारी जशा जंगी, किंवा हल्ली कुठल्याही
 मरठी नाटकातले नट जसे ‘नेहमीचे यशस्वी’, तसे सगळे पत्रकार हे
 झुंजार. पण द्वा झुंजारपणाशी भडकणाचे नाते जुळवलेलेच अधिक
 आढळते. खन्या झुंजारपणाच्या बाबतीत लोरा टिळकाविषयी शंका येणारा
 कुणी असेल असे मला वाटत नाही. पण संताप हा साध्या वाक्यातूनही
 तीव्रपणाने दाखवला येतो. ‘राज्य चालवणे म्हणजे रथतेचा सूड घेणे नव्हे’

यासारख्या साध्या वाटणाऱ्या वाक्यामार्गे टिळक संतापाचा अदृश्य जाळ पेटलेला दाखवून देत असत. पत्रकाराने लोकांना सावध करावे. सत्तेवरच्या लोकांना हातातस्या सतेमुळे मर्यादातिक्रम कुठे होतो ते दाखवून घावे. अधिकांयांना शहाणे करावे. नुसती शब्दाची शिवराळ आतपवाजी करून भडकवलेले लोक त्या गळेसारखेच भपकन पेटतात आणि विदून जातात. सामाजिक चळवळी म्हणजे गुंडाच्या मारगामाऱ्या नव्हेत. टिळक आणि तळबलकर यांची तुलना करण्याचा आचरणपणा मी करणार नाही. असल्या वावग्या सुतीचा शब्द माझ्या हातून गेला तर पुढल्याच 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये 'काहीतरी काय लिहिता!' असल्या साध्या मर्याद्याचा पण शब्दाच्या अश्वाग्रातून माझ्या लेखाची चाळण करणारा अप्रलेख लिहून गोविंदराव आमचा 'पुण्यश्लोक' करून टाकतील. (झा शब्दाता त्यानी खलताच अर्थ मिळवून दिला आहे.) पण संपादकीय खुर्बीवर बसताना त्यांनी 'तब स्मरण संतत सुरुणदायि आम्हां घडो' म्हणून लोकमान्य टिळकांना पहिले वंदन केले असावे हे मात्र त्यांच्या वावकांना सतत जाणवत आलेले आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळातल्या राष्ट्रप्रेमी संपादकापुढे ब्रिटिश राजवटीचा अंत घडवणे हेच प्रभुख लक्ष्य होते. स्वातंत्र्यानंतर मात्र चांगल्या संपादकाला सार्वजनिक जीवनातल्या अनेक आषाड्यांकडे वावकाचे लक्ष वेधावे लागते. ते वेधताना त्याला नोट कळेल अशा भाषेत लिहावे लागते. पण भाषेचे हे साधेपण जर उत्तम व्यासंगातून उभटलेले नसेल तर मात्र फार नकली होते. लहान मुलांना गोष्ट सांगताना काही माणसे उगीचच एक अदृश्य झावले चढवून बोलतात. अभ्यासहीन साधेपणाचे तसे काहीसे असते. गोविंदराव तसले साधे लिहीत नाहीत आणि निर्भीडपणाने लिहिताना त्या लेखनाला भडकपणाचा सर्व होऊ देत नाहीत. स्वातंत्र्यपूर्व काळात आणखी एक गोष्ट होती : वर्तमानपत्राला ते चालवणाऱ्या व्यक्तीच्या राजकीय जीवनातल्या मोठेपणाचा प्रकाश मिळायचा. त्यामुळे टिळकांसारख्यांचे अश्वलेख सामान्य जनतेत त्यांच्याविषयी असूणाऱ्या आदराची पुण्याई घेऊन उभे राहत. अश्वलेख बरा की वाईट हा प्रश्नच नव्हता. तो शब्द टिळकाचा आहे, गांधीचा आहे ही त्या शब्दामार्ग पुण्याई असे. स्वातंत्र्यानंतर हे व्यक्तिमाहात्म्य संपुष्टत आले. आता संपादकाला असले श्रेष्ठत्व अश्वलेखाच्या गुणवत्तेतून सिद्ध करावे लागते. आणि हे काम स्वातंत्र्योत्तर काळात राजकीय जीवनाचा मोहराच

बदलत्यामुळे अधिक खडतर झाले आहे.

आज राजकीयच नव्हे तर जीवनातल्या सगळ्याच सार्वजनिक क्षेत्रात, निवडणुक जिकून सत्तेची जागा पटकावून बसणे ही एकच ईर्षा दिसते. त्या ईर्ष्या आड कोणी आले तर त्याला साम, दाम, दंड, भेद हापैकी जो उपाय योग्य वाटेल त्या उपायाने उखाहून काढणे हा एकमेव सिद्धान्त स्वीकारला गेला आहे. “हे असेच चालायचे” असे सर्वच जण महणत असताना “हे असे चालू देता कामा नवे” म्हणायला फार ताकद लागते. व्यक्तिमाहात्म्य अणि सार्वजनिक हित हांत सार्वजनिक हिताला मोठे मानून वृत्तपत्रीय लेखन करायचे दिवसेदिवस बिकट होत चाललेले आहे. कुठला नेता ऐन वेळी कुठली ढाळ पुढे करून त्यामागे दडेल हे सांगण अशक्य. सत्तास्थाने मिळवलेल्या लोकांभवती पेटव महटले की पेटवणारी भुतावळ हजर असते. मग कधी जातीच्या अपमानाचा हूऱ मंतर, कधी भाषिक अहंकार, कधी जिल्हाचा मान-कधी काही, कधी काही. अलीकडे पुण्यात झालेल्या प्राध्यापकांच्या संपात एका प्राध्यापकाने “पुण्याच्या प्राध्यापकांचे पुण्यावाहेरच्या प्राध्यापकांनी येऊन नेतृत्व करण्याचे कारण नाही” असे छडसावून वगैर बजावल्याची बातमी भी वाचली. यापुढली पायरी म्हणजे पुणे विद्यापीठात शेवसपियर, कालिदास वगैर पुण्यावाहेरच्या ग्रंथकारांचे ग्रंथ आम्ही शिकवणार नाही म्हणून एक संप! असल्या ह्या स्फोटक वातावरणात आपल्या अग्रलेखांनी वाचकांपुढे सत्य परिस्थिती मांडणाऱ्या गोविंदरावांचा पराक्रम मोठा आहे.

मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुच्या अश्लाष्य वर्तनावर त्यांनी स्पष्टपणाने लेखन करून सरकारला योग्य ती उपाययोजना करायला भाग पाडले. त्यांच्यावर जातीय अहंकारापासून सर्व आरोप झाले. विद्यार्थ्यांचे गट हाताशी घरून त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न झाले. सरकारी डडपण आले नसेलच असे नाही. तरीही त्यांनी आपल्या लेखनात कसलीही असम्भता येऊ न देता विद्यापीठातल्या भ्रष्टाचाराचा प्रश्न तडीला लावला. त्याबदलच हे ‘दुर्गास्तन’ पारितोषिक त्यांना मिळाले. न जाणो, प्रतिपक्षाच्या कारवायांना यश आले असते तर नोकरीतून नारळही मिळाला असता. कारण गोविंदराव काही वृत्तपत्राचे मालक नाहीत.

आपल्या अग्रलेखांनी असा कुठेतरी अन्यायाला योग्य शब्दांत, कसल्याही शिवराळ पद्धतीने नव्हे पण स्पष्टपणाने वाचा फोडणारा संपादक हा सरळ मार्गाने जगू इच्छिणाऱ्या लोकांना आपला आधार आहे असे

वाटते. गोविंदहांनी लिहिलेले अग्रलेख वाचण्याविषयी उत्सुकता हे हात भावनेचे द्योतक आहे.

मी मी म्हणवणाऱ्या उढटांना त्यांनी लटपटायला लावले आहे हे खरे; पण त्याविषयीचा अहंकार त्यांच्या लेखनातून दिसत नाही. सहज बोलत्यासारखे ते लिहितात. अनायासे साधलेल्या विनोदामुळे, माफक क. वक्रोक्तीमुळे त्यांचा अग्रलेख अतिशय वाचनीय होतो. वर्तमानपत्र हे घाईत वाचले जाते हे त्यांना पक्के ठाऊक आहे. त्यामुळे चिरंतन साहित्यात त्या अग्रलेखांना स्थान मिळवण्यासाठी कुठे आटापिटा ते करत नाहीत. त्याबरोबरच ते आकर्षक करण्यासाठी व्यक्तिगत भांडण चक्काठचावर आणण्याची असभ्यताही त्यांनी केली नाही. व्यक्तीच्या आचरणाचा जिथे सार्वजनिक जीवनाशी संबंध येतो त्या संदर्भातच त्यांनी त्या व्यक्तीना धारेवर धरले आहे. केवळ अग्रलेखच नव्हे तर 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये येणाऱ्या इतर लेखनामुळेही सुसंस्कृत आणि सुबुद्धपणाने चालवलेले वर्तमानपत्र असा लौकिक प्राप्त झाला आहे. त्यांचा गौरव हा पर्यायाने त्या दैनिकाचा गौरव आहे. दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांना लाभलेला स्नेह आणि आदर काय आहे हे पाहण्याची मला संधी लाभली आहे, असे असुनही खाजगी संभाषणातून त्यांनी कधी बडवा मंडळीशी असलेल्या परिवयाची हळूच ती 'नावे टाकून' शेखी मिरवली नाही. हे एक फार चांगल्या संस्कारांचे लक्षण आहे.

हे सारे त्यांनी उत्तम व्यासंगातून, सामाजिक घडामोडीच्या निरीक्षणातून, अभ्यासू विद्वानांच्या सहवासातून भिळवलेले आहे, ही कमाई सामान्यापर्यंत सुंदर पण सोया मराठीतून घोहीचवण्याच्या तळमठीतून आणि संपूर्ण वेळ 'पत्रकार' द्वा जबाबदार भूमिकेतच राहण्याच्या निष्ठेतून त्यांना हे यश लाभले आहे, आणि विशेष म्हणजे द्वा यशापासून हळूच नामानिशळे राहण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे यशाच्या याहूनही वरच्या पायन्या गाठण्याचे योग त्यांच्या भावी आयुष्यात आत्याशिवाय राहणार नाहीत याची मला खात्री आहे, सत्कार-समारभाचे हार गळ्यात पडले तरी न कळत पायांत येऊन गुरफटतात आणि वाटचाल थांबवतात. हे त्यांनी पाहिलेले असल्यामुळेच सत्तेवरच्या उम्मतीना न भिणारे गोविंदराव त्या तसल्या हारणा भीत असावेत!

कोल्हापूरचे नाट्यप्रेमी लोहिया

माझ्या आयुष्यात मला दोन लोहिया भेटले : एक डॉ० राममनोहर लोहिया आणि दुसरे कोल्हापूरचे मदनमोहन लोहिया. दोधेही दोन टोकांचे. एकाची सार्वजनिक प्रतिमा बंडखोर समाजवादी पुढाळ्याची आणि दुसरे भांडवलवाल्यांच्या गटातले. पण मला मात्र त्यांचे जे दर्शन घडले ते त्या सार्वजनिक प्रतिमेशी कसलेही साम्य नसलेले. डॉ० लोहिया लोकसभेत आग ओकत असत, त्यांच्या तोडून भारतीय शिल्पकलेविषयी इतक्या जाणकारीचे उद्गार ऐकायला मिळतील किंवा नवचित्रकलेचे ते इतके जोरदार समर्थक असतील अशी कल्यना नव्हती. माझीच नव्हे, सहसा कोणाचीच नसते. एकाच माणसासाठ अनेक माणसे कोबलेली असतात. आयुष्यात अनेकांशी आपला संबंध येतो. निरनिराळ्या संदर्भात येतो. एकाच कृष्णाचा कंसाशीही संबंध आला, गोपिकांशीही आला, अर्जुनाशीही आला आणि दुर्योधनाशीही आला. प्रत्येकाने त्या कृष्णाचे निराळे चित्र काढले असते. क्रौंच्वेल म्हणे त्याचे चित्र काढणाऱ्या चित्रात्याला म्हणाला होता, “मी जसा आहे तसं माझे चित्र काढ!” इतको कठीण आज्ञा कुणीही दिली नसेल. लैला म्हणे कुरुप होती. लोक मजनूला विचारत, “अरे, त्या लैलात तुला एवढं काय सौदर्य आढळलं?” मजनू म्हणाला, “माझ्या डोळ्यांनी पाहा म्हणजे कळेल!” असंख्य परस्परविरोधी आणि परस्परपूरक प्रवृत्तीनी भरलेल्या एकाच माणसासाठला आपल्या वाट्याला आलेला माणूस हा तसाच दुसऱ्याच्या वाट्याला आलाच असेल किंवा आलाच पाहिजे असे मानणे घूक आहे.

सीतेच्या वाटथाला एकदा बनवासात तिला जिवापाढ जपणारा राम आला
 आणि एकदा निर्धूणपणाने बनवासात पाठवणाराही राम आला, कुठल्या
 रामाला तिने खरा राम मानावे? त्याचे कुठले स्वरूप आठवावे आणि
 कुठले विसरावे? साखुरेचा व्यापार करणारे मारवाडी लोहिया आणि
 खाडिलकरांच्या 'स्वयंवर' नाटकातील रुक्मिणी ''दादा, ते आले ना--''
 हे वाच्य म्हणताना, घेषकांपुढे तिची एंटी कशी च्याची छांचितेत आपल्या
 बेडरूममध्ये फेन्या घालीत जाग्रण करणारे कोल्हापुरी लोहिया छांच्यात
 ताळमेळ बसवायचा कसा?

मारवाडी व्यापारी म्हटल्याबरोबर इतरांच्या डोळ्यांपुढे प्रतिमा उभी राहते
 ती एका रुपयाचे दरमहा दहा रुपये करण्याच्या फिकिरीत गढलेल्या
 माणसाची, राममनोहर लोहिया मारवाडी होते म्हटल्यावर आपल्या
 ऐकज्यात काहींतरी गफलत झाली आहे असे वाटते, बहुधा आपण ढोबळ
 चित्रे घेऊनच जगतो, कावुलीवाल्या पठाणाची रवींद्रनाथांनी ती सुंदर कथा
 लिहिली आणि हातात दंडा घेऊन छणकोंना घमकावणारा पठाण हा
 दूरदेशीच्या आपल्या घरकुलात वाढाणाऱ्या गिल्लांच्या आठवणीने व्याकूळ
 होत असतो, याचा जणू काय आपल्याला पहिलाच साक्षात्कार झाला!
 ढोबळ आडाखांनीच आपण जगतो, हे काही सर्वस्वी चुकीचे असते
 असेही नाही, मुंबईत दुधाची कावड खांदावर घेऊन जाणाऱ्या भैयाचे नाव
 द्वारकानाथ चौबळ आहे असे कुणी सांगितले आणि जर आपल्याला
 धक्का बसला तर ती आपली फारशी चूक नाही हे खरे, पण पुष्कळदा
 त्या ढोबळ चित्रे घेऊन वागण्याच्या पदतीमुळे आपल्या मनात नकळत
 गैरसमजही होतात.

कोल्हापुरात लोहिया नावाचे तिथल्या शुगर फैक्टरीतले जनरल मैनेजर
 नाटकाचे वेढे आहेत हे मी प्रथम जेव्हा ऐकले, त्या वेळी माझाही असाच्य
 गैरसमज झाला होता, महाराष्ट्राला नाटकाचे वेड आहे हे ओळखून या
 चलाख व्यापार्याने कोल्हापूरच्या रसिकांना खूब करण्यासाठी हे नाटकाचे
 वेड पांधरले असावे अशीच माझी समजूत! कलेच्या क्षेत्रातल्या
 'आश्रयदाता' नामक व्यक्तीविषयी मला फारसे प्रेम नाही, कलाकृत
 जगण्यासाठी दिडक्यांच्या शोधात इतर चार माणसांसारखा असतो; पण
 त्याचा खरा शोध हा 'जाणकाया'चा असतो, तो दिलदार धनिक नव्हे-तो
 धुंडत असतो दीदार! त्याच्या निर्मितीकडे पाहण्याची 'दीद'-दृष्टी ज्याला
 आहे तो दीदार! एका शुगर मिलचे जनरल मैनेजर नाटके करतात म्हणजे

कारखान्यात आणी 'सांस्कृतिक कार्यक्रम करतो-' या अहवालभरतीच्या वाक्यासाठीच करतात अशीच माझी समजूत! देवल कलाचासारख्या गायनप्रेमी लोकांच्या संस्थेने त्यांना अध्यक्ष केल्याचे ऐकत होतो. कोल्हापूरच्या साखर कारखान्यातले कर्मचारी गणपति-उत्सवात नाटके करतात हेही ऐकले होते. लहानपणापासून 'किलोस्करा'तील 'कारखान्याचे पान' वाचत आल्यामुळे, कारखान्यातल्या कर्मचाऱ्यांनी नाटके करणे हा सहली काढणे किंवा चांसंकृतिक सूषणानाचा कार्यक्रम करणे किंवा कारखान्यातल्या महिला मंडळातील शिरुसप्ताह साजरा करणे यांसारखा नैमित्तिक सण साजरा करण्याचा प्रकार यापलीकडे या कोल्हापूरच्या शुगर भिलच्या गणेशोत्सवातल्या नाटकाला अधिक महत्त्व देण्यासारखे काही असेल असे मला वाटले नव्हते. बृहन्महागण मंडळ किंवा हे कारखाने ह्या ठिकाणचे हे सांस्कृतिक कार्यक्रम कौटुंबिक मंगळागौरीसारखे असतात. संगीत, नृत्य, नाटक यांचा आयुष्याची साधना म्हणून काही कुणी घ्यास घेऊन बसलेला नसतो. "आमची बेबी हुवेहव (ह्यातला दुसरा हू भस्पूर लांबवून) लता मंगेशकरांसारखं गुणं म्हणते" याच चालौवर हे सांस्कृतिक कार्य चालते. कारखान्यात एखादा विचारा नादी माणूस असतो आणि तो ते नाटक चार सोकांच्या मनधरण्या करून उभे करतो. ते उभे राहते म्हणजे जे काही तीन-चार अंक लांबीचे असतील तितका वेळ प्राप्तरुंद्यो टेकणे लावूनच उभे राहते. लोहियांच्या कारखान्यात याहून काही निराळे चालत असेल असे मला कधीही वाटले नाही. कोल्हापूरला मुदैवाने तरुण आणि पेशानीत गेलेले बरेच कलावंत असल्यामुळे ते उभे करावलाही त्यांना फारखी अडचण नसावी हीच समजूत.

आणि वीस-बाबीस वर्षांपूर्वी कॅ० चितामणराव कोल्हटकर कोल्हापूरला शुगर फॅक्टरीचे 'राजसंन्यास' बसवण्यासाठी दोन महिने तिथे जाऊन राहिल्याचे मला कळले. तिथून परत आल्यावर मी त्यांना भेटलो. तेव्हा विचारले, "साखरच्या कारखान्यात नाटक बसवायला कुठून गेलात?" आणि त्या दिवशी लोहिया ह्या माणसाबदल माझा ग्रह बदलला. काण चितामणरावांनी आपले दुर्मिळ सर्टिफिकोट त्यांना दिले होते— "नाही, हा लोहिया एक मिहर आहेत!" चितामणराव 'मिहर' ही पदबी 'भारतरत्न' असल्यासारखी कंजूषणाने देत. या मिहरांच्या यादीत विश्राम वेडेकर, माडगूळकर, विनोबा भावे असली माणसे होती. या पंक्तीत साखरकारखान्याच्या जनरल मैनेजरला टाकलेला पाहून मला नवल वाटले.

त्यातून चितामणरावांना 'आश्रयदाते' किंवा आदरातिथ्याने गुदमरून टाकून आपली श्रीमंती आणि रसिकता कलावंतापुढे बटचटीतपणाने जाहीर करणारे धनिक अशांविषयी फारसे प्रेम नसे. हा नाटक कंपनीचा मालक 'रात्रीच्या नाटकाला यावं-' असे हात बांधून गावातल्या नगरशोटांना आणि अधिकाऱ्यांना कधीही सांगत गेला नाही. सावरकर, चासुदेवशास्त्री खरे, खांडिलकर यांना लाल पायथळ्या घालून त्यांनी कंपनीत आणले, पण इतरांपुढे कुठल्याही गृहस्थाने पाळायचे शिष्टाचार त्यांनी पाळले. लाचारीने कसली मागणी केली नाही, की खोटी आदव दाखवली नाही. ते चितामणराव लोहियांना मिहर म्हणत होते.

आणि कर्मधर्मसंयोगाने एके दिवशी मला लोहियांचे पत्र आले, त्यांच्या कारखान्यात माझे 'सुंदर मी होणार' हे नाटक त्यांना बसवायचे होते. परंतु त्यात दिदीचे काम करणाऱ्या मुलीला गावन येत असल्यामुळे गाणी घालण्याची त्यांनी परवानगी मार्गितली होती. मी स्पष्ट शब्दात नकार कळवला आणि परवानगी नाकारली. लोहियांचे लगेव मला पत्र आले की, मूळ नाटकात गाणी वर्गे न घालता प्रयोग करण्यात येईल. या पत्रात लेखकाच्या भावनेचा अवमान करण्याचा हेतू नसल्याचाही उल्लेख होता. मला जरु आज्ञार्य वाटले, कारण धनिकांना नकार ऐकायची सवय नसते आणि असला नकार देणारा त्यांच्या लिहातून बाद होतो.

त्यानंतर भाइया कोल्हापूरला किती तरी खेपा झाल्या, आणि लोहियांचा ओझरला परिचयही झाला. एका भेटीत त्यांनी मला साखरकारखाना पाहायला बोलवले. त्यापूर्वी मी एक साखरकारखाना पाहिला असल्यामुळे मला साखर कशी तवार होते हे पाहण्याची उत्सुकता नव्हती. शिळाय त्या कारखान्यातल्या साखरेच्या कणाकणागणिक माझी असल्याचीही आठवण होती. म्हणून मी ते टाळत होतो. तेवढ्यात आमचे सेही अप्पासाहेब जाधव म्हणाले, ''एकदा हा साखरकारखाना पाहाव!''

''भाशा पाहायला मुदाम उटून कशाला साखरकारखान्यात जायला हवं?''

''तुला तिथं माशी दिसली तर मी वाटेल ते हरायला तयार आहे.'' अप्पासाहेब कारखाना आपल्या मालकीचा असल्यासारखे उटगारले.

कोल्हापुरी माशीदेखील गोडाला तोड न घालता खाण्या आहारावर जगते, हे मला ठाऊक नव्हते, कोल्हापुरी तिखटपणाचा हिसका तिथल्या माशीलाही हवा असतो. आणि दगडू बाळा भोसले पेढ्यात्याच्या पेढ्यांवर

माझीदेखील बसत नाही त्थावर माझा विश्वास नव्हता; तरीही मी साखरकारखाना पाहाला गेलो आणि तिथली स्वच्छता पाहून आडवा झालो. साखरेच्या कारखान्यात इतकी स्वच्छता! सुरेख जागा! शिसता! टापटीप!

सध्याकाळी मिनिस्टर वर्गीर येणार असतील असे मला वाटले. कारखान्यात विवेकानंदांची वचने लावली होती. 'बरे सत्य बोला', 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे'-छाप पाठ्यावर माझी फारशी त्रदा नाही. पण या कारखान्यात फक्त साखर आणि इतर उद्योगधंद्याला लागणारी रसायनेच तयार होत नसून, इथे आणखीही काही घडवण्याचा प्रवतल चाललाय हे माझ्या लक्षात आले. कारखाना दाखवायला स्वतः लोहिया आले नव्हते. परंतु तिथे काहीही चांगले पाहिले आणि त्याबदल बरे बोलले की ''ही लोहियासाहेबांची आयडिया आहे'' असे सांगत. हेही नवलच. नाहीतर दोन मिनिटांच्या परिचयात माणसे आणपल्या साहेबांना नसलेली बुद्धी देणारे रुनायकच आपण कसे आहोत हे ऐकवत असतात. कारखाना पाहिला आणि आम्ही लोहियांच्या ऑफिसात गेलो.

''फार सुरेख आहे कारखाना!'' केवळ उपचार म्हणून नव्हे तर मी मनापासून बोललो. लोहिया तोंडभर हसले आणि म्हणाले, ''कारखान्यात काय चांगलं असायचं?'' मी त्यांना सहज नाव न घेता यापूर्वी पाहिलेल्या साखरकारखान्यातल्या माशांचा अनुभव सांगितला. ''दर अर्ध्या तासानं साफसफाई केली—जमीन, पायन्या वर्गी पुसून काढल्या की माशा येत नाहीत.'' (अरे अरे अरे! इतकी साधी गोष्ट इतर साखरकारखानेवाल्यांना कां बरे ठाऊक नसावी!) लगेच माशी हा विचय झटकून ते मूळ मुद्यावर आले.

''शारदा नाटकातली शारदा वयानं केवढी दाखवावी?'' अगदीच अनपेक्षित प्रश्न. अगदी भलत्या वेळी—भलत्या मेळी. असता मन भलतीचकडे. साखरकारखान्याचा एक जनरल मैनेजर कारखाना पाहून आलेल्या पाहुण्याला ''कसा वाटला कारखाना?'' हा साधा प्रश्न न विचारता ज्या ठिकाणी गव्हर्नेंटवाल्यांची पालिसी, ऊसवाल्यांची संघटना, मजुरांचे प्रश्न, महागाईभते असल्या चर्चा होतात त्या टेबलापलिकहून मला विचारत होते—शारदेचे वय? मी तो प्रश्न उत्तराने सोडवण्याएवजी माझ्या प्रश्नानेच त्यांच्या कोर्टीत टाकला.

''कां?''

“सांगतो—मंजे काय झाले, आमच्या ‘जीवन-कल्याण’तर्फे आमी ‘शारदा’ नाटक बसवला.”

वयाची तिशी उलटल्यानंतर लोहियांचा मराठी भाषेशी संबंध आला. तोही कोल्हापुरात. त्यामुळे लोहियांचे मराठी हा मराठी गद्धपद्धाचा हिंदी, राजस्थानी आणि कोल्हापुरी यांच्या संकरातून तयार झालेला अवतार आहे. अजूनही ते ‘तो नाटक’ म्हणतात. त्यांच्या मराठीचे स्वरूप पाहून ‘देवल आणि त्यांची नाट्यसृष्टी’ याविषयीचा आमचा संवाद काही फार वेळ चालेल अशी अपेक्षा नव्हती. पण माझ्या “कां?” ह्या प्रश्नानंतर त्यांनी ‘जीवन-कल्याण’ ह्या त्यांच्या शुगर फैक्टरीच्या सांस्कृतिक कार्यक्रम करणाऱ्या संस्थेतर्फे झालेल्या ‘शारदा’ नाटकाच्या पयोगाविषयी बोलायला सुरुवात केली. त्या प्रयोगात काम करणारी शारदा जरा जास्त मोठी बाटली अशी कोणीतरी टीका केली होती.

“एक गृहस्थ मला म्हणाले, की तुमची शारदा वयाने मोठी दिसत होती—आता आपणच पाहा पुरुषोत्तमजी—” मला ‘पुरुषोत्तमजी’ ह्या नावाने हाक मारणारे अखिल विश्वात हे एकच गृहस्थ. त्यांनी मला ‘पुरुषोत्तमजी’ म्हटले की मुंबईत भुलेश्वरला माझे बनातीचे कापड विकायचे दुकान असल्यासारखे वाटते.

“शारदेची मैत्रीण वल्लरो म्हणते, ‘अग बाई, शारदा का तू! मला वाटलं इंदिराकाकूच—’ आता मी मानतो की वल्लरी थट्टाखोर आहे. हळदकुकूच्या प्रवेशामधे ती तिची खूप थट्टा करते—पण...” आणि या अनुवंगाने लोहियांनी जवळजवळ निम्मे शारदा नाटक मला ऐकवले. देवलांची नाणी, त्यांचे संवाद, त्यांच्या भाषेतली सहजता (लोहियांच्या भाषेत ‘सहेजता’)...एक ना दोन! ‘शारदा’, ‘संशयकल्लोळ’, ‘झुऱ्झारणव’ यांतील वाक्यामागून वाक्ये ते घडाघड म्हणत होते. उच्चार मराठी नव्हते. पण ‘भाव’ आणि महत्त्वाच्या शब्दांवरचा आपात बिनवूक, देवल, खाडिलकर, गडकरी यांच्या नाटकांचा या माणसाने अभ्यासासाठी इतका पिट्ठा पाडला असेल अशी मला कल्पनाच नव्हती.

मी दुपारी कारखान्यात गेलो होतो ते साखर कशी तयार होते ते पाहायला. ते विसरून त्या कारखान्यातला हा अजब प्रॉडक्ट पाहून आणि ज्या भाषेतून कसलेही पद्धतशीर शिक्षण झाले नाही त्या अपरिचित भाषेतली महत्त्वाची नाटके घेऊन, मी रात्री अकराच्या सुमाराला निवासस्थानी परतलो. एक खात्री झाली की हे पांघरलेले, दिखाऊ वेड

नाही. नाटकाचे वेड लागून केस हाताबाहेर गेली होती. उगीच काही चितामणराखांना लोहिया हे 'मिष्ठ' नाटले नव्हते.

तिथून आमची कुंडली जमली. लोहिया साखरवाले असतील की आणखी कोणी असतील, मला ते नाटकवाले होते. हळूळू घ्यानात येऊ लागले, की ज्यां राजस्थानच्या मातीत व्यापाराच्या जोडीला समृद्ध लोकसंगीताची, संगमरवरी शिल्पकलेची, कापडाच्या कलाक्सुरीची, भीनाकारी आणि लाकडी कोरीव कामाची बीजे आहेत त्या मातीचाही फार मोठा अंश घेऊन हे पात्र बढले आहे, आणि म्हणूनच ह्या सान्या कलांचा संगम जिये घडतो अशा नाट्यकलेने या कारखानदाराच्या मनात कलानिर्मितीची एक भट्टी पेटती ठेवली आहे. साखरेची पोती विकणे, बाजारातल्या भरती-ओहोटीवर व्यापाराची नौका हाकणे, बदलत्या राजकीय परिस्थितीतली अपरिहर्यतता ओळखणे, ह्याच्या जोडीला "रुक्मिणी-ते आले ना" हे कुठल्या उत्सुकतेने म्हणते, बालगंधवाची मोठेपण कशात होते, संगीत नाटकात नाटक थांबल्यासारखे वाटू न देता कसे गायचे, सुभद्रेची वेषभूषा काय असावी आणि कृष्णाला मिशी असावी की नसावी हे विचारदेखील त्या एकाच डोक्यात तितक्याच तीव्रतेने चालू असतात. एक व्यवहारदक्ष व्यापारी आणि पैशाची पर्वा न करता नाटक उभे करणारा अव्यवहारी नाट्यनिर्माता, एके ठिकाणी केवळ 'नफा' हे सूऱ्य तर दुसरीकडे 'नफा' हे गाप मानणारा कलेचा उपासक, त्यातल्या जाणकारांकडून 'परिश्रेन सेवया' ह्या मागनी कलेतली गूढे समजून घेणारा विद्यार्थी, भाष्यकारांना विचारत मार्ग काढणारा साधक अशा काहीशा परस्परविरोधी भूमिका वठवण्याची नियतीने आज्ञा केलेला हा माणूस आहे, घंघातल्या चढउतारणी ते अस्वस्य होत नाहीत. तिथे अजिबात न घडघडणारी मारवाडी छाती आहे, पण नाटकाच्या पहिल्या प्रयोगाच्या दिवशी कोल्हापूरच्या आणि येट त्यांच्या मारवाडातील खेड्यातल्या तमाम देवदेवतांना "निर्विघ्नं कुरु मे सर्वम्" म्हणून ते नवस बोलत असतील!

सुदेवाने मीदेखील माझ्या आगुण्यात अशा एका काळी त्यांच्या सहवासात आलो, की 'नाटक' ह्यापलीकडे आम्हांला जोडणारा 'आंतरःकोऽपि' दुसरा कोणताही हेतु नक्ता. एकमेकात वाटून घ्यावी अशी एकच गोष्ट म्हणजे नाटक आणि नाट्यसंगीत यांची भक्ती.

नाटक आणि संगीताची भक्ती मात्र त्यांना लहानपणापासून जडली.

राजस्थानातल्या गुरुगढ नावाच्या गावी त्यांचे बसणण गेले. उद्घोगपती
 रुहियांचा आणि लोहियांचा तीन पिढ्यांचा कौटुंबिक झणानुवध, त्यांचे
 आजोबा रुहियांचे कारभारी, बडीलही, आणि आता कोल्हापूरखी शुगर
 फॅक्टरीही रुहियांनीच उभी केलेली. जमनालालजी बजाजांच्यामुळे
 राजस्थानात गांधीजींची चळवळ पोहोचली होती. त्यामुळे स्वातंत्र्याच्या
 चळवळीचे वारे राजस्थानी संस्थानांतूनही वाहत होते. भीष्मदेव पंडित
 नावाच्या गुरुजींनी गणेशभक्तीवरे धार्मिक संस्कारही घडवले होते.
 देवळात निरनिराळ्या गणां बसवलेली भजने गाणान्या मुलांच्यात
 लोहियांच्या ह्या मदनचाही समावेश होता. लोहिया आजही बिनदिकक्त
 गातात. सूर आणि ताल यांचा संबंध गाण्यात असलाच पाहिजे हा हट्ट ते
 स्वतःपुरता मानत नाहीत. पण गाण्याचे शब्द आणि चालीचे नकाशे पाठ!
 एकदा असेच गणांच्या ओघात न्यू थिएटर्सच्या 'चॅंडिडास'-'देवदास'पासून
 ते 'जवाब'पर्यंत अनेक विप्रपटांतली गाणी डळवावारी त्यांनी माझ्यावर
 फेकली होती. राजस्थानी लोकगीते, मैथिलीशरण गुलांसारख्या कवीच्या
 हिंदी कविता, हिंदी संतकाच्या, उर्दू शेरोशायरी आणि आता मराठी
 नाटकांतली पदे त्यांना तोडपाठ येतात. 'वेंडेवाकुडे' गाईन परि तुझा
 म्हणवीन' असे खुद संगीतकलेलाच ते ठणकावून सांगतात. आनंदाची
 गोष्ट ही, की आपल्याला गाता येत नाही हे त्यांना पक्के ठाऊक आहे.
 ज्या कलेच्या अंत:करणात शिरायचा आपण प्रयत्न करतो आहो—'मयि
 सा विरक्ता' हे ते जाणून आहेत हे फार महत्त्वाचे. म्हणूनच त्यांच्या
 यशाहूनही प्रयत्न सुंदर वाटतो. बालकाच्या तस्तरीत चालण्यापेक्षा त्याचे
 एक एक पाऊल टाकतानाचे धडपडणे जसे अधिक मोहक तसेच काहीसे
 लोहियांच्या नाटक बसवण्याचे वाटते. नाहीतरी उगीचव आपण
 गायल्यासारखे काहीतरी करतो म्हणजे गातो असा मात्र स्वतःबहल
 अजिज्ञात गैरसमज नाही. त्या काळी गुरुगढ येथे मारवाडी हिशेब
 मांडायचे शिक्षण देणारे भजनलालजी नावाचे एक गुरुजी गणमांत्र्यांचा
 हिशेब करून कविता करत, नाटकेही करत, त्यांनी एक 'सनातन धर्म
 नाट्य परिषद' नावाची हौशी कलाकारांची संस्था स्थापन केली होती. ही
 संस्था राजा 'हरिहंद्र', 'विल्वमंगल' असली पौराणिक आळ्यानांवरची
 नाटके करी. या नाटकातून बाल मदन काम करत असे. पण लोहियांच्या
 या मदनाच्या वाटचाला बहुधा स्त्री-पार्ट येत असे. वयाच्या चौदा-पंथराच्या
 वर्षी मदनजी मुंबईत आले व मारवाडी विद्यालयात शिकायला गहिले.

तरीही महाराष्ट्राशी कसलाही संबंध नव्हता. एका मुंबईत एक गुजरात्यांची मुंबई आहे, पारशांची आहे, मारवाड्यांची, मुसलमानांची आहे आणि मराठी लोकांचीही आहे. इकडच्या समाजाची वार्ता तिकडल्या समाजाला नसते. वर्षानुवर्षे मुंबईतल्या कोटात राहिलेल्या माणसाला सानेगुरुजी कोण हे ठाऊक नसते, आणि सोमण बिल्डिंगमधल्या एखाद्या रामभाऊंना मुंबईत मारवाडी लोकदेखील नाटके करतात याचा पत्ता नसतो. त्या काळात फलंगाच्या अंतरावरत्न्या थेटरात बालगंगावीची नाटके होत होती. पण अौपिंग हाउसपासून मारवाडी विद्यालयापर्यंत ही बातमी आली नव्हती.

बालविक पदवीस-सव्वीस साली जर मदनमोहन लोहियांना बालगंधर्व दिसले असते तर पन्हास सालातल्या बालगंधर्वांना पाहून थवक झालेल्या लोहियांनी भुद्धा मारवाडी विद्यालयातून गंधर्व कंपनीतच पलायन केले असते. पण मुंबईत त्यांनी त्या काळी पाहिली गुजराती आणि उर्दू नाटके! एकदा मारवाडी परिशदेने 'सामाजिक क्रांति' नावाचे बालविधवेच्या जीवनातील दुर्दशा दाखवणारे नाटक केले. त्यात मदनजींनी त्या बालविधवेचा पार्ट केला. त्यात भ्रूणहत्या वर्गीर प्रकार होता, ही वार्ता त्याच्या आजोबांना कळली आणि त्यांनी नातवाला "शिच्या नाटकात नाचायचंच होतं तर निदान दागिनेबिगिने घालून रणी व्हायच्या ऐवजी रङ्कीचा पार्ट करतोस! याद याख पुन्हा लुगांडे नेसलास तर!" ह्हा शब्दांना मारवाडी चाल लावून दम भरला. म्हणून पुढल्या उत्सवात त्यांनी हीरोचा पार्ट घेतला. नायिकेशी प्रणयाराधन करताना द्वांद्वीत गायचा सीन होता. नायिका त्यांचा शाळकूसोबतीच होता. (त्या बेट्याचे आजोबा बुद्धा दूर मारवाडात असावे.) नायिकेने द्वांद्वीतातली पहिली ओळ महटली. नायकाची नजर सहज पुढे गेली. पहिल्या रोगेत रामनिवासजी रुझ्या, जमनालालजी बजाज ही माणसे. म्हणजे इतक्या लोकांपुढे तुमच्या नातवाने एका नकली का होईना बाईच्या गळ्यात गळा घातला ही वार्ता सांडणीस्वारंगकडून मारवाडात आजोबापुढे जाणार. नायिकाने 'कर हा करी धरिला शुभांगी'सारखे ते गणे दहा फूट दूर राहून आकाशाकडे पाहत म्हटले. लगेच मारवाडी वर्तमानपत्रात टीका आली. (त्याही समाजात नाटकसमीक्षक नामक सातवा रिषु आहेच!) "नायक झालेले मदनमोहन लोहिया हे आपल्या बायकोवर प्रेप करत होते की वळचणीतल्या चिमणीवर ते कळले नाही." (मारवाडी समीक्षकांतदेखील थेट मगठी तिरकेपणा असावा हे एकलत्यावर मराठी काय नि मारवाडी काय बेडकाचे

डुर्गाव एकच हे ध्यानात आले!) त्यानंतर लोहियांनी एकदोन वर्षे सेंट झेविअर्स कॉलेजमधल्या फोटोर लोकांचे गेल्या जन्मीचे झेण होते म्हणून फी भरली. आपल्यामधला कलावंत तिजोरीत बंद करून ठेवला आणि रुहियाच्याच एका गिरणीत रीतसर नोकरी धरली. नाटक नावाच्या गोष्टीशी आवृष्ट्यात पुन्हा संबंध येईल असे त्यांना वाटले नव्हते. यण नाटकात भाग घेणे हादेखाल दम्यासारखा कधीही न हटणारा आणि सुखाची झोप बिघडवणारा रोग आहे, हे त्रेचाळीस साली कोल्हापुरला रुहियाच्या साखरकारखान्याचे मनेजर म्हणून लोहिया आले तेव्हा त्यांच्या ध्यानात आले.

त्रेचाळीस साली लोहिया कोल्हापुरत आले त्या वेळी त्यांना भगठीचा गंध नव्हता. प्रेमचंद आणि शरदबाबूची असंख्य पाण्यांनी करणाऱ्या लोहियांना मराठी लोकही पुस्तके लिहितात याची वार्ता नव्हती. पण कोल्हापुरतल्या रंकाळ्याच्या पाण्याने आपला हिसका दाखवला. भारतातले नामांकित गायक-वादक कोल्हापुरत एखाडा तीर्थक्षेत्री आल्याच्या भावनेने येतात हे त्यांनी पाहिले. बालगंधर्व, अल्लादियांसाहेब, आबालाल मास्तर, बाबूराव पेटर ही नावे इथल्या लोकांच्या तोळून काय विलक्षण आदर्याने उच्चारली जातात हे दिसले. पन्हाळ्यावर तर त्यांची भक्ती जडली. त्या पन्हाळ्याला बागबांगिच्याच्या आणि सुंदर सस्त्यांच्या वैभवाने नटवायची ओढ लागली. बाबूराव जोशांसारखा वकोल संध्याकाळी ब्रोफांची नाडी सैल करण्याएवजी तंबोन्याची गवसणी सैल करलो आणि भालजी येढारकराचे ढोळे शूटिंग संपल्यावर इतिहासाळ्या पानांतून सौदर्य आणि स्फूर्ती शोधतात, हे त्यांना दिसले. भाघवराव बागलासारखा विदू चौकात गोजकीय सभा गोजवणारा कोल्हापुराचा नेता हळुवारणाने कुंचल्यातून फलकावर रंग भरताना भेटला. बाबा गोजवरांच्या वृद्ध हातांची थरथर हाती ऑफिलपेटने भरलेला ब्रश येऊन पोट्रेट्स काढताना थांबते हे त्यांनी पाहिले आणि आजोबांच्या धमकीने दबलेला कलाप्रेमाचा अंकुर पुन्हा एकदा मनोभूमीतून वर येऊन तरारला. चित्र, शिल्प, संगीत, साहित्य अशा निरनिराळ्या क्षेत्रांत कर्तवगारी गोजवलेल्या कलावंतांशी भेटीगाठी होऊ लागल्या. गोविंदराव टेंब्यांचा शेजार लाभला, आणि पहिली गोष्ट म्हणजे लोहियांनी दणक्यात मराठी बौलायला मुरुवात केली. कोल्हापुराच्या सार्वजनिक जीवनात लोहियांनी सूर मारला.

हे माझे गाव, ही माझी माणसे, अशा भावनेने त्यांनी कोल्हापुरतल्या

सांस्कृतिक चळवळींत भाग घ्यायला सुरुवात केली. जनरल मैनेजरचा हुद्दा मिळाला होता, कंपनीने त्यांना बांगला बांधून देण्यासाठी पञ्चास हजार रुपये मंजूर केले, लोहियांनी कारखान्यातल्या मजुरांच्या वस्त्या पाहिल्या. आणि भाडवाच्या यरहत राहिले आणि त्या पञ्चास हजारात कारखान्यातल्या मजुरांसाठी आधी घर बांधली, त्या काळीही ते कारखान्याच्या बंगल्यात राहिले नाहीत, आणि आजही ते राहतात तो बंगला त्यांनी स्वतःच्या कमाईतून विकत घेतला. इथून पुढे आपण कोल्हापूरचे नागरिक म्हणून जगायचे असा त्यांनी निशब्द घेला. याला कारण त्यांच्या मनातले ते कलाप्रेमाचे रोपटे त्या भूमीत वाढीला लागले होते. कारखान्याचे त्यांनी सारे स्वरूप बदलले. सुंदर बागा फुलल्या, कारखान्याची भरभराट होत होती. कारखान्याच्या वाढत्या उत्पादनाला आवश्यक अशी इमारत बांधायची होती. बोडनि हुक्म केला, सध्या जी बाग आहे तिचा अडथळा येतो, तिथेच नवी इमारत उठवा. त्या बागेतले प्रत्येक रोपटे लोहियांच्या परिचयाचे होते, त्यांना हुक्म मान्य करणे प्राप्त होते—पण माणूस चिकट. त्यांनी संध्याकाळी बोर्डच्या अध्यक्षांना एका बंगल्याच्या गच्छीवर नेले, भोवतालचा सुंदर परिसर. त्वा कोंदणात ती फुलांनी ढवरलेली बाग, रत्नखचित पदकासारखी चमकत होती. डायरेक्टर बोडचे अच्छ घटकाभर कारखान्याच्या हिशेबाबी ताळेबंदी विसरते, आणि म्हणाले, “वा! बाग काय सुरेख दिसतेय!”

“पुढच्या खेपेला दिसणार नाही, आपण तिथेच तर कारखान्याची नवी इमारत उठवायला सांगितलं आहे.””

“छे छे!—राहू द्या बाग!”

गैरसोय सोसूनही कारखान्याची इमारत दुसऱ्या जागी बांधून अनुत्पादक फुलबाग राखण्याचा हुक्म हा तत्कालीन फॅक्टर्न्याच्या इतिहासात पहिलाच असावा.

द्याच काळात कोल्हापूरला बालगंधर्व आले होते. वृद्धापकाळ झाला होता. गलितगात्र बालगंधर्व, ‘सौभद्र’ नाटक लावले होते. तोपर्यंत बालगंधर्वाची रुग्याती लोहियांनी खूपच ऐकली होती. पॅलेस घेटरात बालगंधर्वाचे नाटक पाहायला गेले. विपन्नावस्थेतल्या गंधर्व मंडळीचे ते ‘सौभद्र’, त्या वयातले ते बालगंधर्वाचे सोंग पाहून त्यांचा विस्तास वसेना, की हे ध्यान पाहायला एवढी गर्दी! आणि नाटक तरी काय? सीनसिनरी नाही, शेरशायरी नाही—एक म्हातारु सुभद्रा होऊन उभा राहिला आहे. द्या

मराठी लोकांची ही कसली अभिनवी! नाटक अर्धावर टाकून ते पसत आले.

कारखान्यातल्या गणपति-उत्सवातही गावातल्या व्यावसायिक नटी आणि कारखान्यातले हौशी नट मिळून नाटके करत. त्याब सुमागला अकलूजला शुगर टेक्नॉलॉजिस्टांच्या परिषदेत हौशी कलावंतांनी केलेले नाटक पाहिले आणि परिषदेला पुढले आमंत्रण कोल्हापुरला यावचे दिले. त्या वेळीही नाटक हवेच. दिवसभर कारखान्यात काम करणारे कर्मचारी रात्री नाटकाच्या तालमी करत. मराठी लोकांचे हे नाटकाचे वेड त्यांना अजब वाटायला लागले आणि त्यांनी खाडिलकर, देवल, किर्लेस्कर, गडकरी यांची नाटके वाचायला सुरुवात केली. हव्याहव्य मामला वाटतो तसा नाही हे कलायला लागले आणि कारखान्यात सांस्कृतिक मंडळ स्थापून नाटके करायचा संकल्प सोडला. कै० केशवराव भोसल्यांचे बंधू कै० दत्तोपंत भोसले, वामनराव सडोलीकर, जयशंकर दानवे ही जुन्या नाटक कंपन्यांतली अनुभवी मंडळी नाटके बसवायला येऊ लागली. आणि लोहियांनी तालमीना हजर राहायला सुरुवात केली. जनरल मॅनेजरची खुर्ची सोडून आल्यावर आपले 'लोहियासाहेब' एकाद्या नाटकाच्या क्लबातल्या मॅंबरासारखे वागतात याचा कारखान्यातल्या लोकांनाही अंचंबा वाटायला लागला. तालमीत यत्किंचितही ढवळाढवळ करत नसत. नवे पडदे, नवे सेट्स उभाययला आर्थिक सोय करत-एण तालमीनंतर दिग्दर्शकांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडत. दत्तोपंत भोसले आणि वामनराव सडोलीकर छांचे दिग्दर्शन म्हणजे त्यांच्या काळी कंपनीत जसे नाटक करत तसे करवून घेणे एवढेच. पण लोहियांचे समाधान होईना. त्यांच्या भाषेत सांगायचे म्हणजे ''पुरुषोत्तमजी, मला वाटतं, कुठलंही नाटक बसवताना नाटककारानं जे लिहिलं आहे त्यातला मुख्य आणि सूचक अर्थ संपूर्णपणे समजून घेऊन, ते नाटक अशा स्वरूपात प्रेक्षकांपुढं मांडलं पाहिजे, की लेखकाच्या मनात असलेलं चित्र प्रेक्षकांसमोर उर्भं करता येईल. मला वाटतं, दिग्दर्शकांचं मुख्य काम हेच आहे. जुनी संगीतप्रधान नाटके पाहण्याचा योग दुर्दैवानं मला पूर्वी आला नव्हता. यरंतु अलीकडे जी संगीत नाटके पाहिली त्यांत गाण्याच्या चाली जरी जुन्या असल्या तरी गायक नट अभिनवाकडे व शब्दोच्चाहारकडे मुळीच लक्ष देत नाहीत. आणि हे व्यवस्थित केल्याशिवाय प्रेक्षकांवर नाटकाचा जो योग्य परिणाम व्हायला पाहिजे तो तसा होत नाही. कारण

नाटक केवळ करमणुकोंच साधन नसून ते एक लोकशिक्षणाच माध्यम आहे हे ते विसरतात. म्हणून मी असं ठरवलं की, गाण्याच्या जुन्या चाली तर व्यवस्थित शिकवायला हव्याच, पण गद्य संवादसुद्धा त्यांतील अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे म्हटले पाहिजेत. तसंच अभिनय हा नाटकाचा मुख्य गाभा आहे हे विसरून बालणार नाही.” मी मनात म्हटले, बोलण्यातले अश्वर वाकडे असले तरी नाटके प्रेरणागत पद्धतीने करणाऱ्याच्याविषयीच्या शेज्ञात मात्र सरळपणा आहे!

आणि त्यानंतर त्यांनी मुक्ताबाई दीक्षितांचे ‘जुगार’ नाटक बसवायला घेतले. स्वतः मुक्ताबाईनाच दिग्दर्शनाला बोलावले. केशवराव दात्यांनी ते नाटक प्रथम बसवले होते. इथून मात्र लोहियांनी नाटकाच्या दिग्दर्शनात बारकाईने लक्ष घालायला सुरुवात केली आणि गडकांचे ‘एकच प्याला’ नाटक निवडले. बालगंधवांची ‘एकच प्याला’त अभिनयाचे शिखर गाठले होते हे त्यांनी ऐकले होते. दहा दहा वेळा ते नाटक वानून, समजले नसेल तेथे समजावून घेऊन त्यांनी त्या नाटकाचा अभ्यास केला होता. आपल्याला बालगंधवांच्या एन उत्कर्षाच्या काळात ते पाहायला मिळायला हवे होते अशी मनाला रुखरुख होती. त्यासाठी वसंत शांतायगम देसायांचे ‘मखमलीबा पडदा’ हे पुस्तक आणून बारकाईने वाचले. आणि कर्मधर्मसंयोगाने त्याच वेळी दादरला एका तात्पुरत्या उभ्या केलेल्या मंडपात गंधवांचे ‘एकच प्याला’ नाटक लागले. कोल्हापूरहून मुंबईला कामानिमित जाताना आणगाडीत जाहिरत वाचली. तडक त्या मांडवाकडे गेले. तिकोट काढून नाटकाला जाऊन बसले. त्या वेळी बालगंधवांची शारीरिक परिस्थिती त्यांच्या आर्थिक परिस्थितीहूनही हलाखीची होती.

“त्या दिवशी त्यांना विगचा आणि खुर्चीचा अधार घेऊन स्टेजवर वावरावं लागत होतं. पण त्या तसेत्या अवस्थेतलं त्यांचं काम पाहून मला कळलं, की सुंदर दिसणंबिसणं कुळ नही! अभिनय ही आतली गोष्ट आहे—मी तिथं ठरवलं की आत जाऊन त्यांना कोल्हापूरचं आमंत्रण घ्यायचं आणि त्यांच्या सत्कार करायचा. अंक पडल्यावर आत गेलो. नारायणगव घकून एका आरामखुर्चीवर बसले होते. पुढं जाऊन त्यांना नमस्कार केला. नारायणरावांच्या कपाळाला आठी पडली आणि ते म्हणाले, ‘आत कोणी सोडलं तुम्हांला?’

मला घवकाच बसला. मी आपल्या येण्याचा हेतु संगितला.

नारायणराव म्हणाले, ‘मैनेझरशी बोला.’ मला राग आला नाही, पण

वाईट वाटल. विचार केला, मग घ्यानात आले की मी त्यांच्या समाधीचा भंग केला होता...”

नंतर सत्कारासाठी नारायणराव कोल्हापूरला आले. लोहियांनी त्यांना थेली शायचे ठरवले होते. तेवढ्यात कुणीतरी त्यांच्या ‘स्वयंवर’ नाटकाचा प्रयोग लावला. लोहिया तिकीट काढायला गेले. तिकिटे संपली होती. मैनेजरने तिकिटाचे पैसे घेऊन विगमध्ये बसायची व्यवस्था केली. हातात तिकीट घेऊन लोहिया विगमधल्या खुर्चीवर बसले आणि पुढा कानवर आवाज आला.

“इथं कोणी बसवलं तुम्हांला?” बयतात तर खोवेषात बालगंधर्व.

“आपल्या मैनेजरनी. मी तिकीट काढलं आहे.” लोहिया महणाले.

“इथं नाही बसायचं—” बालगंधर्व कडाडले.

अतिशय अपमानित होऊन लोहिया उठले. ज्यांच्या कलेवर आपण इतीकी भक्ती करतो, ज्यांची आर्थिक विवंचना ऐकून त्यांना हातभार लावतो, त्यांच्या हातून हा अपमान व्हावा याचे त्याना अतोनात दुःख झाले. यगही आला. सत्कारासमारंभ वरीर मैनेजरशीच बोलून ठरवल्यामुळे नारायणरावांनाही हे लोहिया आहेत हे ठाऊक नव्हते. तेवढ्यात समोरच्या विगमध्ये कोल्हापूरच्या इंदुमती राणीसाहेब आणि त्यांचा परिवार बसलां होता. त्यांच्या ध्यानात हा प्रकार आला. लोहियांना त्यांनी सेक्रेटरीला पाठवून बोलावून घेतले. लोहिया जायलाच निघाले होते. राणीसाहेबांनी त्यांना बसवून घेतले. पण लोहियांचे लक्ष्य लागत नव्हते. ते एकदोन अंक पाहून घरी परतले.

दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजता बंगल्यावरचा नोकर घावत आला. आणि महणाला, “बालगंधर्व आले आहेत.” लोहिया घावत बाहेर आले. त्यांच्या हाताला घरून दिवाणखान्यात आणले. तक्तपोसावर बसवले.

“आपण इथं माझ्या शेजारी बसा.” नारायणराव महणाले.

लोहिया शेजारी बसले.

“पाय वर घ्या.”

लोहियांना वाटले, आगमात बसावे म्हणून सांगताहेत. त्यांनी पाय वर घेताक्षणीच काय होते आहे ते कळण्यापूर्वी नारायणराव बालगंधवांनी त्यांचे दोन्ही पाय हातात घरले आणि महणाले, “‘क्षमा केली’ असं म्हणेपर्यंत पाय सोडणार नाही.”

“नारायणरावजी, मी नातवासारखा आपल्याला—हे काय भलंतंच!”

“ते काही नाही—क्षमा केली म्हणा, मी नकळत का होईना आपला फार अपमान केला आहे.”

“छे—असले काही बोलायला लावू नका, पण माझी एक विनती मान्य करा—आमच्या कारखान्यातल्या लोकांनी बसवलेलं ‘एकच प्याला’ नाटक थोडा वेळ पाहून आपला आशीर्वाद देऊन जा.”

नागर्यणरावांना ‘एकच प्याला’ दाखवायचा म्हणजे धाष्टर्यंच होते, पण लोहियांना ‘ज्योतिने तेजाची आरती’ करण्याचा आनंद मिळाला. नागर्यणरावांसाठी त्यानंतर त्यांनी खूप केले, आपल्या कार्यात आपण ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळवत जायचे अशा श्रद्धेने त्यांनी नवी नवी नाटके बसवायला सुरुवात केली. कारखान्यात आता दोन संच तयार केले. जयशंकर दानव्यांच्यावर त्यांचे खूप प्रेम आहे. त्यांना एका संचाचे दिग्दर्शन आणि जुन्या संगीत नाटकाच्या निर्मितीची जबाबदारी स्वतः कडे, मात्र स्वतः दिग्दर्शन करत नसत. ‘मृच्छकटिक’ नाटक बसवायला घेतले आणि गणपतराव बोडसांना दिग्दर्शनासाठी बोलावले. चार वाजले की ऑफिस सोडून तालीम-हॉलमध्ये हजर! चितामणराव, गणपतराव यांच्यासारखे श्रेष्ठ नट तालीमी देताना हे एखाद्या विद्यार्थ्यासारखे तिथं हजर राहत. त्यांचे विचार ऐकत, त्यांची शैली पाहत. स्वतः मात्र सूचना करत नसत. एकदा ‘रजनिनाथ हा नभी उगवला’ हे गाणे वालले होते. गणपतरावही बोरव वृद्ध झाले होते. शिवाय गुडध्यांच्या दुखण्यामुळे वसूनच सांगत. चारुदत्ताला काही तो अभिनय कसा करावा ते उमजेना. गणपतरावांची परवानगी घेऊन लोहिया उठले आणि त्यांनी त्या गाण्याचा अभिनय दाखवायला सुरुवात केली. एका साखरकारखान्याचा हा जनरल मैनेजर आपला हुद्दा विसरून तिथे चारुदत्ताच्या गाण्याचा अभिनय दाखवायला उभा याहिलेला पाहून गणपतराव तर थवक झालेच, पण कारखान्यात नोकरी करणाऱ्या त्या हौशी नटांनाही धवका बसला. गणपतराव म्हणाले, “लोहियाजी, आता मी आठवड्यातून एकदा येऊन सीन बसवीन. सहा दिवस तुम्ही तालीम घ्यायची—भाषेची काळजी करू नका.”

“आणि पुरुषोत्तमजी, त्या दिवशी मी ठरवलं की तालीम-हॉलमध्ये आलो की मी जनरल मैनेजर नाही की कोणी नाही. निर्लज्जपणाने मी आता नाचून दाखवायचं तर नाचून दाखवतो—मुरका मारून दाखवतो. विदूषकाचा चाळा करायचा असला तर तोही करतो.”

शुणर मिलमधल्या 'जीवन-कल्याण' ह्या सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी असलेल्या मंडळातर्फे त्यांनी गेल्याच वर्षी 'स्वयंवर' नाटकाचा प्रयोग केला. एके काळी कारखान्याबाहेरच्या व्यावसायिक नटनटींना घेऊन ते नाटक करत. पण आता मात्र कारखान्यातलीच मंडळी असते. अनेक कलावंतांना त्यांनी कारखान्यात नेमून घेतले आहे. मोठमोठचा कारखान्यात जसे क्रिकेटर्स नेमतात तसे लोहियांनी नाटक, गायन, चित्रकला, शिल्पकला असल्या गोष्टीची आवड असणाऱ्या माणसांना नेमून घेतले आहे. त्यांना झेपेल असे कारखान्यातले काम देऊन, आपापल्या आवडीच्या कलांचा त्यांना प्रापंचिक चितेतून थोडेफार मुक्त होऊन व्यासंग करता यावा हाच हेतु शिवाय त्यांच्या कलांचा आस्वाद कारखान्यातल्याच काय पण कोलहापुरातल्या इतर रुसिकांनादेखील विनामूल्य घेता येतो. तिथे एक आटोपशीर थिएटरही त्यांनी बाधले आहे. पडदे आणि इतर भेटिंग तयार करण्यासाठी माणसे नेमली आहेत.

सध्या तर लोहियांन्या डोक्यात साखुरेपेक्षा 'स्वयंवर'च अधिक आहे. गेल्या वर्षी त्यांनी खाडिलकरूच्या ह्या नाटकाचा प्रयोग केला. पाण्यासारखा पैसा खर्च करून सजावट केली. सिंहासनाचे छत्रदेखील जयपूरच्या कारागिराकडून करून घेतले. भूमिका करणारी मात्र त्यांच्याच कारखान्यातल्या निरिनियव्या विभागांत कामे करणारी हौशी मंडळी. 'स्वयंवरा'सारखे मातवर नाटक. भूमिकाच काय पण डोक्यावरचा मुकुट सांभाळायचा म्हणजे पंचाईत. बालगंधवीनी अजरामर केलेली गाणी-लोहियांनी वामनराव सडोलीकर आणि त्यांचे बंधू मधुकरपंत यांच्यावर गाण्याची जबाबदारी टाकली. आणि आपण गद्याच्या तालमी द्यायला सुरुवात केली. कारखान्यातल्या उसासारखे नटनटींना तालमीत पिळून काढत. "साहेब, तुमची हौस होते पण आमचा जीव जातो." असे एखादा म्हणाला नसेलच असे नाही. शेवटी मोठचा झगमगाटात तो प्रयोग झाला. पण अभिनव आणि अभिनयानुकूल गायन यांपेक्षा झगमगाटाचे जरा अधिक कौतुक होत आहे हे लोहियांच्या ध्यानात आले. प्रयोग झाले तरी तालमी चालूच. पुण्याच्या गंधर्व रंगमंदिरात प्रयोग झाला. आकाशवाणीवरही झाला. इतरही दोन-पाच प्रयोग झाले. पण लोहियांचे समाधान नाही.

"पुरुषोत्तमजी आमची ही कलाकार मंडळी अजून आतून फुलून घेऊन

काम करत नाहीत.” ही त्यांची व्यथा, संवाद शिकवताना भाषेची अडचण येते. नको त्या ठिकाणी गाणाच्या पांडांना ताना दिल्या आहेत असे दिसते. त्यामुळे लोहियांचा जीव कासावीस होतो. हवी असलेली तान गव्ब्यातून काढून दाखवता येत नाही. पुन्हा पुन्हा तालीम करून पांडे कंटाळतात. “मलाही त्यांची दया येते. पण काय करू?” ‘पण काय करू?’ हे इतक्या कळवळ्याने बोलले, की मला चॅलिनच्या सिनेमातल्या एका प्रसंगाची आठवण झाली. ‘लाइमलाइट’ सिनेमामध्ये रंगभूमीने झिडकारून फेकलेल्या नटाची भूमिका करणाऱ्या चॅलिनला त्यांची मैत्रीण म्हणते, “कशाला जातोस त्या रंगभूमीकडे पुन्हापुन्हा?—” चॅलिन म्हणतो, “काय करू? रक्त पाहिलं की मलाही लिटकाराच येतो—पण माझ्या धमन्यांतून रक्तच वाहतंय ना?” लोहियाजी त्याच व्याधीने पछाडलेले आहेत! तुकोबा म्हणाले होते “आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा ना—” नाटकलेने बिघडलेल्या लोहियांना वाटते, संगव्यांनी तसेच बिघडावे. त्यांना हे ठाकक नाही की ज्यांचे पोट त्या कलेवर आहे ती माणसेदेखील त्या कलेच्या वेडाने अंतर्बाह्य ‘बिघडत’ नाहीत. जिदीने डोके फोडत नाहीत. आणण काय गातो आणि असे कांगातो याचा शांतपणे विचार करत नाहीत. ‘स्वस्थ’ आहेत, कलावंताने अस्वस्थ असावे. कलेच्या बाबतीत आत्मसंतुष्टता हा भोठा शाप आहे. तरीही त्यांच्या मुदैवाने त्यांच्या कारखान्यात छा वेडाने झापाटलेले काही सहकारी त्यांना भेटले आहेत. आणि नवल असे, की साखरेचा उत्पादक म्हणून लोहिया तितक्याच तळमळीने आपले कर्तव्य पार पाढतात. खेत्र नाटकाचे असो की उसांचे असो, लोहिया सतत झापाटलेले. रात्र रात्र तालमीत जागवून पुन्हा सकाळी लोहिया टवटवीत! पण नाटकाची तालीम हे मात्र त्यांचे खेरे टांनिक आहे.

“द्वा नाटकाच्या तालमीचा जाढू काय आहे मला समजत नाही. मी आठआठ तास तालीम पेतली तरी घकत नाही. पण काय करू, मला द्वा पोर्यांची दया येते...”

तालीम-हॉलमध्ये कारखान्याच्या कामाचा कागद आणायचा नाही, लाखांचे व्यवहार असतात, पण ट्रॅक कॉलदेखील आलेला सांगायचा नाही, अशी सक्त ताकीद आहे. कारण “मी इथं जनरल मॅनेजरकी सोहून येऊन बसतो.” एकदा तालीम बघायला त्यांनी मला नेले. बोडस, चिंतामणराव कोल्हटकर वर्गीरे अनुभवी नटांच्या तालीम देण्याच्या पद्धती

त्यानी किती तमयतेने पाहिल्या आहेत याच्या खुणा दिसत होत्या.

“गण्याच्या ढंगानं गाऊ नका, अर्थाच्या ढंगानं गा—” हे वाक्य त्यांच्या तोऱ्यून मी त्याच वेळी ऐकले. “अरे बेगम अखारचं गाणं ऐका—शब्द कसा जिवंत होऊन येतो पाहा!” अशी वाक्ये ते तळमळून बोलत होते. त्यांची ती जिह पाहून नाटक ही आता हा माणसाची केवळ हौस राहिली नसून व्रतासारखा निदिध्यासाचा विषय झाला आहे हे कळत होते.

सुखातीची दोन-तीन वर्षे सोडली तरी गेल्या पंचवीसएक वर्षात संगीत, नाट्य यांतल्या श्रवण-दर्शनांतून, वाचनातून, विचारातून मिळवलेले अनुभवाचे मोठे घन त्यांच्यापाशी साठले आहे. तरीही शाळकरी पोशाच्या साथेणाने त्यांचे त्या क्षेत्रातल्या नाना गोष्टीविषयीचे प्रश्न विचारणे चालूच आहे. संगीत नाटकावर त्यांचे विशेष प्रेम, एकदा मला ‘वैरी मारायालाही गोशाला’चा अर्थ विचारायला लागले. खाडिलकरंच्या पदांचा अर्थ ती गाणी गाऊन वन्स मोअर मिळविणाऱ्या नटांपैकी किती जणांना ठाऊक आहे देव जाणे.

लोहियांचे हे वेड सर्वांनाच समजू शकते असे नाही. कारखान्याची फार मोठी जबाबदारी. त्यातून ते काही कारखान्याचे मालक नाहीत, त्यातून सरंजामशाहीप्रभाणे वैयक्तिक मालकीच्या उद्योगबंद्यांचेही किती दिवस उरले आहेत ते सांगणे अवघड आहे. मालक-मजूर संबंध कसे गहणार आहेत याचे अनूक भविष्य करणे विधात्यालाही अशक्य आहे. भांडवलशाही पद्धतीत वैयक्तिक चांगुलपणाला फारसे कोणी मानत नाही. शेवटी या पद्धतीत ‘नफा’ हेच ध्येय असते. त्यामुळे त्या ध्येयाभोवतालीचे सहचारी भाव वेणारच. त्यामुळे ‘आहे पैसा म्हणून करतात हौस!’ अशीही टीका होते. एखादा स्नेही हितांचितक म्हणून “लोहियासाहेब, कारखान्याचा व्याप काय थोडा आहे? कशाला त्या नाटकाच्या तालमीत रक्त आटवता?” असेही विचारता. लोहियांचे उत्तर तयार आहे : “राहवत नाही म्हणून!”

रोजचा सूर्योदय सर्वांना फुकट पाहायला मिळत असतानाही कलावंत सूर्योदयाचे चित्र कां काढतो? कवी त्याची गाणी कां गातो?—राहवत नाही म्हणून! कीर्ती, यश, पैसा ही आनुरंगिक परिणती. पण ‘राहवत नाही म्हणून कलानिर्मिती’ हेच सत्य. एखाद्या चित्रकागच्या आयुष्याची आर्थिक बेगमी करण्याच्या मोबदल्यात त्याचा ब्रश, रंग आणि फलक मागितले तर तो वेडा होईल. हिमालय चढणाऱ्या गिर्यारिहकाला कुणीसे म्हणे विचारले,

“कशासाठी चढता ते ढोगर?”

“ते तिथं आहेत म्हणून! ती शिखरे नाहीतरी कशासाठी असतात?”

कलेची शिखरे अशीच साद घालावला लागतात. अस्वस्य करतात. ती दिसायला लागणे हे म्हटले तर भाव्य आहे, म्हटले तर ‘आफत’ आहे!

कोल्हापुरातल्या सार्वजनिक जीवनात राहवत नाही म्हणून लोहिया भाग घेतात. कुठे आर्थिक साहाय्य घेऊन उभे राहतात. कुठे स्वतः राहतात. सार्वजनिक कार्यात तर त्यांनी फार तरुणणी भाग घ्यायला सुरुवात केली. गांधीजीच्या प्रभावाने सार्वजनिक जीवनातल्या निरनिराळ्या क्षेत्रांत तत्कालीन तरुण पिढी शिरली होती. गुजरस्थानातल्या आपल्या खेड्यात सुटीत गेले होते. अघानक अतिवृष्टी झाली. जिथे सर्व मोसमात चारपाच इंच पाऊस पडायचा तिथे एका दिवसात तीन इंच पाऊस पडला.

हरिजनवाडा वाहून जात होता. लोहियांनी आपल्या मित्राच्या साहाय्याने हरिजन कुटुंबे वाचवली. झोपड्या वाहून गेल्या होत्या. त्यांची सोय गावातल्या जमीनदाराच्या उटशाळेतल्या खोल्यांतून करायची ठरवली. श्रीमंतांचा दिवाणजी महारांना आत येऊ देईना. दरवाजा बंद करून घेतला. भितीवर बदून आत उडी मारून लोहियांनी दार उघडले. माणसे आत निवान्याला घुसली. लोहियांवर दिवाणजींनी फौजदारी गुदरली. संस्थानी राजवट होती. हरिजनांना आसरा दिस्याची वार्ता आसपासच्या गावांना कळली होती. गांधीमहाराजांच्या मंडळाने प्रभावित झालेल्या प्रजेने लोहियांवर अन्याय होता कामा नये म्हणून तार्य ठोकल्या. गाजाही शाहाणा. त्याने लोहियांना मुक्त केलेच, पण दिवाणजीला नोकरीवरून काढून टाकण्याचा श्रीमंताला हुकूम केला. तेव्हा हे सार्वजनिक उपद्रव्याप पूर्वीपासून वालू होतेच.

मारवाडी समाज तसा रुढिग्रस्त. अतिशय गतानुगतिक. पण जमनालाल बजाज किंवा रुड्यांच्या माताजी यांच्या धडपडीमुळे सुधारणांची चलवल चालू होती. लोहियांजी मोटारीच्या अपघातात सापडले. शुद्धीवर आल्यावर प्रथम स्टेटमेंट दिले ते गाडोखाली यालणाऱ्या ड्रायव्हरची चूक नाही. आपणच स्तता नीट ओलांडत नव्हतो असे! जखम जबर होती. यातून आपण वाचू अशी खाली नव्हती. आसव्रमण अवस्थेत पडलेल्या तरुण लोहियांनी माताजींना पत्र पाठवले. त्यात लिहिले होते : “माझी पत्नी वयाने लहान आहे. माझ्या मरणानंतर तिचा पुनर्विवाह लावण्यात आपण पुढाकार घ्यावा...”

सुदैवाने लोहियांच्या सौभाग्यवतीचे कुंकू सबळ म्हणून लोहिया त्या अपशातातून वाचले. पण सामाजिक चळवळीत त्यांच्या आवडत्या शब्दांत सांगायचे म्हणजे “लुडबूड करण्याची” त्यांची खोड आजही टिकून आहे.

मराठी नाटकांच्या वेडाने ते संपूर्ण मराठी झाले. मराठी माणसाच्या आवडीनिवडी, आशाआकांक्षा, स्वभाव, रुजकीय-सांस्कृतिक इतिहास यांचे दर्शन त्यांना नाटकातून अधिक घडले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे ते मोठे पुरस्कर्ते. मराठी लोकांवर झालेला अन्याय हा आपल्यावस्था अन्याय आहे अशा हिरिरीने त्यांनी ‘झालाच पाहिजे’चा आग्रह घरला. त्या काळी सार महाराष्ट्र पेटला होता. त्या मराठ्यांच्या जिदीने लोहियाही पेटले. कोल्हापूर हे केवळ व्यवसायानिमित्त बदली झाली म्हणून नशिवी आलेले गाव नव्हते. ते आता कोल्हापूरचे होते. बोलताना “आमच्या कोल्हापूरला” अशीच त्यांची भाषा असते. पण ह्या काळात त्यांना अमराठी मानून काही उपद्रव्यापी गुंडांनी त्यांच्या यहत्या घराला आग लावली. चीजवस्तू भस्मसात झाली. वेळेवर बंब आले. आसपासचे लोक कळशा, बादल्या घेंक धावले. आग आटोक्यात आली. ग्राणहानी टळली. कारखान्यातल्या मजुरांनी जळलेला भाग स्वच्छ करून चोबीस तासांत आगीच्या मनस्ताप देणाऱ्या खुणा नष्ट केल्या. त्यांचे घर पुढ्हा उभे करून देण्याचा चंग बांधला. पण लोहियांना मात्र जबर घक्का बसला तो मालमतेच्या नुकसानीचा नव्हे. त्यांच्या मनाने घेतले, की ह्या गावातला आपला शेर संपला. मी इतका ह्या मराठी लोकांच्या जीवनात, त्यांच्या सार्वजनिक सुखदुःखांत समरस झालो तरी मी परका!

ह्या माझ्या कोल्हापुरात मला कोणीतरी परके मानावे ही खंत मोठी होती. सार्वनाला येणाऱ्या हजारे लोकांची रीघ लागलेली होती. पण लोहियांच्या तोऱ्हून शब्द फुटत नव्हता. “मी स्वस्थ बसलो होतो. मध्यरात्र झाली तरी नुसता बसून याहिलो होतो. ह्या कोल्हापुरातल्या सार्वजनिक संस्थासाठी इतका जोव तोऱ्हून काम केलं—पडणाऱ्या संस्था उथ्या केल्या. इथल्या कितीतरी शाळांना मदत केली. हौशी कलावतांचं कौतुक केलं. वेकार कलावतांची नोकरीची सोय केली. त्याचं हे फल!... वेचैन होतो. झोप येत नव्हती. तसाच बिछाऱ्यावर पडलो. माझ्या उशाशी नेहमी शरदबाबूची एखादी तरी काढबरी असते. हा कारखाना मी स्वच्छ ठेवण्याचा आग्रह घरतो. याचं कारण देखील शरदबाबू. त्यांच्या एका

कादंबरीत कारखान्याचं वर्णन आहे: तिथं किंती घाण असायची, मजुरांना त्या घाणीतच कसं काम करायला लागायचं, याचं वर्णन आहे. त्वा दिवशी मी ठरवलं होतं, की जिदगीत कधी कारखाना उभा केला तर आरशासारखा लखडू ठेवीन. आमच्या फॅक्टरीतली स्वच्छता हा शरदबाबूचा कृपाप्रसाद आहे. त्या रात्री पण असंच शरदबाबूचं एक पुस्तक बेडवर होतं. झोप येत नाही म्हणून वाचायला लागलो—पूर्वी वाचलेलंच, पण मी शरदबाबू पुन्हा पुन्हा वाचतो आणि असं वाटतं, की त्या दिवशी ते पुस्तक कुष्ठल्या तरी इष्टदेवतेनंच माझ्या बिढान्यावर ठेवलं होतं.

‘ग्रामीणसमाज’ म्हणून हिंदीत भाषांतर आहे. आपल्या खेड्याच्या उघ्रतीसाठी झटणाऱ्या एका नावकावर भाऊबंदकीच्या विषाची बाधा झालेले सख्खे काकाच नाना तहेची बालंट आणतात. ज्या खेड्यातल्या लोकांसाठी त्याने जिवाचं रगन केलं ते लोक कोर्टात त्याच्याविरुद्ध साक्षीला उभे राहतात. तो खटल्यातून निरपराधी म्हणून सुटतो. पण कशाला ह्वा नादान लोकांसाठी आपण गबलो, कशाला एवढं रक्त आटवलं या विचाराने ते गाव सोडून जायला निघतो. तेक्का त्याची वृद्ध काकी त्याला विचारते, ‘कां चालालास!’

‘ज्यांच्यासाठी मी इतकं केलं ते जर असे कृतज्ञ निघाले तर कशासाठी राहायचं?’

‘मग जाच तू! तू इथं राहणं योग्यच नाही!’

‘का?’

‘कारण तू ही लोकसेवा कां केलीस ते तुझ तुलाच कळलं नाही. ते काही तुला आम्हांला सुधार म्हणून सांगायला आले नव्हते. तुझ्या आनंदासाठी तू केलंस—त्यांनी चांगलं व्हाव म्हणून नव्हे. ते आडाणीपणाने वागल्यावर त्यांचा आडाणीपणा कसा जाईल याची चिता न कसता त्यांना बान्यावर टाकून निघालास—जा तर...’

त्या नायकाने गाव सोडण्याचा बेत रद्द केला.

पुरुषोत्तमजी, रात्री दोनअडीचव्या वेळ होती. मला वाटत होतं, की ती काकी जसं काही मलाच हे सांगत आहे. कादंबरी संपत्ती आणि मला गाढ झोप लागली. आमच्या मैनेजिंग डायरेक्टरची तार आली होती, की कोल्हापूर सोडून निघून ये. मी उलट तार दिली, मी कोल्हापूर सोडणार नाही. इथंच राहीन आणि इथंच मरेन! माझ्यामागं काही कोल्हापूरचे लोक लागले नव्हते की तुम्ही हे करा आणि ते करा. पन्हाळ्याला हे सगळं

केलं ते काय तिथल्या लोकांवर उपकार महणून? मग एकदम घ्यानात आलं की मी हे सार को करतो—मला राहवत नाही महणून. मला आनंद मिळतो—माझ्या सेवेचा मोबदला त्या त्या वेळीच मला मिळत असतो...ती आगवीं संगठं विसरून गेलो...”

साठीत प्रवेश केलेल्या लोहियांना एकच चिता आहे, की उद्या आपण इधून निवृत झालो तर आपल्या वेडात वेडे होऊन तालमीला हजर राहायला माणसे कुटून लाभणार? आज काही नाही म्हटले तरी एक नाटक मनासारखे उभे करायला लागणारी साधने हाताशी आहेत—उद्या ती कुठे मिळणार? कारण नाटकाची चारचार पाचपाच तासांची तालीम हीच त्यांची विश्रांती आहे. त्यांना पेशनीतल्या विश्रांतीतून श्रमच होतोल. एकदा मी सहज त्यांना म्हटले,

“भाईंजी, दिवस गळ्याचीकरणाचे आहेत. कारखान्यात एवढ्या सुधारणा करता—इतक्या सुरुख बागा उभ्या कैल्या आहेत—‘जीवन-कल्याण’च्या नाटकांसाठी एखाद्या फिल्म स्टुडिओत नसतील अशी सेटिंग, ड्रेपरी...उद्या कारखाना झाला समजा नेशनलाइज, तर ह्या हौसेबं मोल कुणाला कल्याणार?”

“बरोबर आहे. बदलता काळ आहे, मालकीचीही कल्पना बदलणार आहे. अहो, पण बाप आपली मुलगी शेवटी सासरी जाणार हे ठाऊक असूनही तिला वाढवतो, शिकवतो, निरनियाळ्या कला शिकवतो, दागदागिने घालतो—आणि शेवटी दुसऱ्याच्या स्वाधीन करतो ना! ती मुलगी जाणार नवव्याकडे महणून तोपर्यंत आपल्या घरी फक्त राखवूनच घेतो? काय तिला अर्धपेटी ठेवतो? त्याची एकच इच्छा असते, की ज्या घरी आपली मुलगी पडेल, तिथं जाताना तिनं सालंकृत होऊन जाव. आणि तिथंही तिनं सुखात राहाव. आणि महणून महणतो, की याच भावनेनं मुलीसारखी मीही फॅक्टरी वाढवतो आहे. तिच्या नशिबात जे कुठलं सासर असेल त्या लोकांना वाटलं पाहिजे की मुलक्षणी सुनेसारखी ही फॅक्टरी आपल्याकडे आली. उद्या ही फॅक्टरी झालीच नेशनलाइज तर ती चालवणारी म्हटलं पाहिजे, किती सुंदर फॅक्टरी राष्ट्रीय झाली! आम्ही आणि आमच्या कामगायनी ज्या भावनांनी हा कारखाना सुंदर करायचा प्रयत्न केला, त्याच तळमळीनं तो पुढं चालवणार चालवला तर चालवणाऱ्य खाजगी मालक आहे की सरकार आहे याची चिता मी कशाला करू? आमच्या ‘जीवन-कल्याण’मधे जीव ओतून नाटक

करणारे लोक त्याच उत्साहानं नाटक करू शकतील काय? त्याच्या
जोडीनं तालमीत भाग घेणारे संचालक त्यांना लाभतील का?"

मनात म्हटले, आज वयाच्या साठाच्या वर्षी कारखान्याच्या इतर
सगळ्या चिता बाळगूनही 'नाटके' कशी चांगली होतील याचीही चिता
करणारा ह्या कोल्हापूरच्या लोहियांसारखा माणूस आमच्या नाटकांच्या
कारखान्यात तरी असेल की नाही कोण जाणे. लोहियांच्या आर्थिक
वैभवाचा हेवा करणारे असतील, पण त्यांचा खुरा हेवा करायला हवा तो
कसल्याही लाभाची, लौकिकाची किंवा आपणांला कलावंत मानावे याची
अपेक्षा न ठेवता त्यांनी चालवलेल्या नाट्यकलेच्या उपासनेतून त्यांना
लाभणाऱ्या आनंदाच्या दैवी संपत्तीचा! ही त्यांची श्रीमंती फार मोठी आहे.
ती त्यांना अखंड लाभो.

पु० ल० देशापांडे यांची पुस्तके

तुका म्हणे आता	अपूर्वाई	एका कोळियाने
अमलदार	पूर्वरंग	काय वाढेल ते होईल
भाग्यवान	जावे त्यांच्या देशा	कानहोऱी आंग्रे
तुझे आहे तुजपाशी	वंगचिंदे	टेलिफोनचा जन्म
सुंदर मी होणार	खोगीरभरती	स्वगत
तीन पैशाचा तमाशा	नस्ती उठाठेव	पोरवय
राजा ओर्धदिपीस	गोळाबेरीज	खीद्रनाथ : तीन व्याख्याने
एक शुंज वान्यादी	हसवणूक	
तो फुलराणी	बटा जाची चाळ	पु० ल० : एक साठवण
मोठे मासे छोटे मासे	असा मी असामी	
विठ्ठल तो आला आला	खिल्ली	
आम्ही लटिके ना बोलू	कोटचाभीश पुल	
वर्ष मोठं खोटम्	अष्टलपघळ	
नवे गोकुळ	मराठी वादम्याचा	
पुढारी पाहिजे	(गाळीब) इतिहास	

पित्रनव्य स्वगत

रसक हो!
मित्र हो!
श्रोते हो!
चार शब्द
दाद

छक्की आणि चल्ली
गणगोत
शुंज नाईन आवडी
मैत्र
गांधीजी
आगुलकी